

सं

मोरोपंतहृ

दोणपर्व

आर्य.

रारा-परशुरामबलाकगोडबोल्हे

यांच्यासहायाने

शहूकरून

माधवचंद्रोदा

यांनी

लोककल्याणा

आपल्याभापरवान्यातछापिल्या.



मुंबई

लोहारचाळ.


शके १७८४

५५६३

18 MAY 1954

O 155:1L29:1  
A2-7  
34722-

old no O155:1L29:1-7  
A



## मोरोपंतकृतद्रोणपर्वाच्याआर्या-

योर्ध्वे वस्तान् पतने अरुदिन धृतराष्ट्र होय कष्टी, ते  
 किंति वर्णवें! किननीं अंध रडे, हारवूनि यष्टीते । १  
 योगीश्वरसा साक्षात्— जो पाहे सर्व संजय-ज्ञानी,  
 तो ये पुरासि चिंतित— जें गांवें पाठ-कंजे यशानी । २  
 “शिविरहुनि आलों मी.— संजय,-नमितों”—असें वढे; त्याते  
 नृप दृत्त पुसे; सांगे गावेलाणि कर्ण-चित्त देत्याते । ३  
 “भीष्म पडतांचि, गेले सर्वांचेही, पळात, आँदोके.—  
 नसतां धुरंधर वृषभ, बाळ वृषे मरे, करूनि ओ, वर्के । ४  
 “कुरुकटका आठवला कर्ण महासंकटीं-गजो हरिसा.  
 हरुनि दर्शन, वदला ती जें, ते सर्व सांगतों, परिसा । ५  
 ‘हैवैव्रतेंचि केली सत्य अज्ञाधारणा प्रतिज्ञा ती.—  
 आहे क्षम भाराच्या कीण असा धारेणा-प्रति ज्ञाती? ६  
 ‘रविरुद्धचिचें, तीमागें, संपादे स्वत्य काज वातीस.  
 विसरविल काय, तेज प्रकट करूनि, अत्य काजका तीस? ७  
 ‘भीष्माच्या पतनाची चित्तांत धरूनको व्यथा, राशा;  
 हरुगुरुपुढे समर्थ न सुरुगुरु, तोही न कोय, वाई । ८

१ योपचेष्टभीष्मपननाने, -२ एकांती, -३ कावीस, -४ वासासारिसा, -५ चरणकमल, -  
 ६ संजय, -७ धैर्य, -८ राशानी धूरचाहणारा, -९ बैल, -१० भाराने, -११ तोडवासू-  
 न, -१२ गजेंद्रास, -१३ भीष्मेंच, -१४ धरावयास, -१५ सूर्यमसेचेंकिंचकिरणाने, -  
 १६ वृहस्पति, -१७ राक, -१८ स्तिरकायास, -१९ वृत्तहीं, अः सेनातलमूर्खि.

‘प्रार्थनि अभिषेकावा; देइल वर, होय सरतरुचि! राज्या  
वरितिल देवी-जाणति सर्व कला विविध सरतरुचिरा ज्या’।<sup>९</sup>  
“कुरुराज म्हणे, ‘गुरुजी! सेनापति, शङ्खबलविरामा! व्हा.  
तुमची ओळा पञ्चदं अहितैमदा, जेविं पञ्चवि रामोळा’।<sup>१०</sup>  
“दोष म्हणे, ‘सेनापति होतो, म्हणातोसि जरि; परि स्पष्ट-  
भृष्टयुम्भासि न मी वधिन; करीन तदर्थ वहु कष्ट।<sup>११</sup>  
‘मी समर पांडवांसीं करिन, हरिन अरिनराधिपति कटके.—  
भृष्ट केविं दिकेल इतर!— गरुड निरसिंजेल काय, गा, चैंके?’<sup>१२</sup>  
‘मज गुरुसीं गुरुवत्सल पांडव रण न करितील उत्साहे.  
येईलचि तच्चिनीं कीं, होइल सज्जनांत कुत्सा हे’।<sup>१३</sup>  
“ऐसे वदोनि, कुरु-गुरु विधिने अभिषेक करुनि ये, राया.—  
त्यासि न शकले पांडव- भट कोटिहि, धेय धरुनि, नेत्रा!<sup>१४</sup>  
“गुरु-रथ-वेग असख्यचि शाला त्या विष्णु-पत्ररथ-वेगा!  
कैला पांच दिवस वहु युद्ध-चमत्कार, तो न कथवे, गा!<sup>१५</sup>  
“भृष्टयुम्भे वधिला अन्यायें, सकल सेन्य हब्बहळतें.  
गुरु-मरण तसें देतें,— जैसें दे मोह, दैन्य, हळैहळ तें.”<sup>१६</sup>  
भृतराष्ट्र विलाप करी वहु.— आपण आपणासि निंदुनि ये.  
सृति हरपे, करपेचि! न नन्यनांतूनि अशु बिंदु निघे!<sup>१७</sup>

१ कल्यतरुच, -२ सरतरम्या, -३ हे शङ्खसेन्यनाशका -४ नाम -५ अहितश्चद- शङ्खच्छ्या  
शर्वासि, -६ रामनाम, -७ युद्ध, -८ अरि-नराधिपति- कटके- शङ्खराज्यांनी प्रकोष्ठ  
भरणे, -९ शीर्द्ध, -१० निमध्याने, -११ अपकीर्ति, -१२ विष्णु-पत्ररथ-वेग- विष्णूचाप  
क्षी गरुड खाच्या वेगा, -१३ विष

## द्रोणपर्वः

३

“सूता ! जो बादविला - स्वपराक्रमसाच - विश्र मताते,  
पृष्ठयुम्ने वधिला, - हें बादी साच विप्रमताते । १८

“भीष्म, द्राण-रवि, शशी - गिरिले पांचाळ काळ-राहुनीं !  
निवित होने कीं ते जननयनां सर्वकाळ राहुनीं ! १९

“मरण नये, उर न उले, जहि हें वहु शोकपर्व तपविते ; -  
विधि न धरी भेदाया कां या धृतराष्ट्र-पर्वता पैविते ? २०

“कर्विद्वंद सदुपदेशों तुज शिणवुनि, देवि वाणि ! तद्मल्ले !  
हा कोव्सा, कराया शम्ह धुतां वर्य आणि तब मक्कले ! २१

“वहु जन बुडवुनि शीर्के, दुष्ट दुर्योधन ! बुडालास ! -  
मँकरालय लंधाया, मत्ता मर्जाका ! कसा उडालास ? २२

“गज गोर्ध्वदीं बुडाला ! - हा ! देवा ! सिंधु शोषिला मशके !  
न शके सोसाया हें. - वधिला तो केसंरी कसा शशके ? २३

“आली मूर्छा, सूता ! उत्तम हीर्वल जरि न वांचेन ! -  
कांचेन आधियाशीं ; - सूत-शोकनि गुण सूपाक यांचे न . २४

“हा ! भार्गवात्त सब - २५ सूपात्रा ! लद्वें हरिप्रति मी  
न वचकेलों. - नक्तों जैव कण कसित अर्जुनीं - हरिप्रतिशि . २६

“हा द्रोणा ! हा द्रोणा ! हा द्रोणा ! मृत्यु तुज कसा घडला ?”  
ऐसे रडोनि, - घडडड - धरणीवरि तो धरापैती पडला . २७

१ संजया, - २ यद्-नात्-माशिता भीम्योसाणे, - ३ उम्नजास, - ४ चंद, - ५ कृत्ता, -  
६ ऋषिसमुदाय, - ७ समुद्र, - धुगुरद्या, - ९ गाईचासुरउपटेलाजागीचा पाण्यांत, -  
१० सिंह, - ११ सराने, - १२ भार्गव-अस्त्र-सब-स-स-शाश्व-परशरामाच्याभस्त्रस्तीसर्वथ  
नाच्याउत्तमपात्रा, - १३ भालों, - १४ जपलेश, - १५ हरिस्टरी, - १६ धृतराष्ट्र.

यापरि कुरुगुरुच्या बहु- शोक-भरें होय काँय कारा ज्या,  
उठविति, चारा घालुनि, शिंपुनि शीतोंबु, वायका राज्या. २७  
देवें, आसोपायें, कश्मैल-जलधीस तो नरपति तरे.  
करुनि बहु विलाप म्हणे, “निंदिल धर्मासि, तो नर पर्तित, रे! २८  
“रे, मंज्या! मत्तद्वा, राज्यि अजातेशत्रु कोपविला.—  
पुण्य-श्लोक, तपोनिधि,— भरम कदाक्षें करील तो पविला! २९  
“एकेंचि गदा घातें भोदिल भीमे-प्रभाव भीम नर्णा.—  
“रामास जसें हर्इचें, माझें, रेकोनि त्यास, भी मन, गा. ३०  
“अर्जुन नर; नारायण छृष्ण-प्रभु; -परम-पूर्ण नामा! या,  
बाढ्यपर्णीहि, न शकली माराया, करुनि पृतना माया. ३१  
“वधिला वत्स, अघ, तुणा- वर्त, कपटि, खैलैवतांस वक्त, राहो.  
कालिय-केश-दमन हारि; -हारि! हारि! हारि! होय कंस वकरा, हो! ३२  
“न सरेल, वानिले जरि दिव्य सहस्रांच, आठ-यांमेहि, म्या!  
लाजीनि, अनंतैं च्या ज्ञानें दिपलीच पाठ या महिम्या! ३३  
“जात्यंधासहि मजला देवें निज दिव्य रूप दारविलें!  
हाहुनि दैयोदर्थीने हीना- संगदास- अमृत चारविले! ३४  
“केला नाहींच नरकं निज नामानें, तसाचि चक्रानें.

१ नंदिशास्या,-२ शीत-ज्वरभूमिनोदक,-३ कशमल-जलधि-मूर्जासागरास,-४ पहलेला,नीच,-५ मर्यादरप्राक्तमज्ञाना,-६ धर्षनास,-७ उराणांतर्तीवर्षिलेला आडपाचांना मृगविशेष,जो सिंहासनभारिते,-८ सिंहासने,-९ परमपवित्रनाशाच्चा,-१० कपट,-११ खलनायक,-१२ महल-अब्दन्हजारवर्षे,-१३ अष्टोप्रहरही,-१४ शीषाच्या,-१५ दया-उद्धि-  
षि-प्राक्तमज्ञाना-१६ रोग्यास,-१७ नरकराशस भागिदुर्गति,-८ धर्षणज.\*\* वरु.

## द्रोणपर्व.

५

बल, परिजात हस्तां, दारविलें यासि काय शकानें ? ३५  
 “दुर्वासा भगवान् बहु वर देता जाहला सदारा ज्या,  
 जी जगदीश्वर जपती— निज निधिला पणसा—सदा राज्या. ३६  
 “मरतील जरि कथंचित् रतनय पांडव रम्पळा है, तथापी,  
 न भलें, कीं, राज्यपदीं ईश्वरचि, कर्मि समस्त हित, थोपी . ३७  
 “तो ईश्वर-छण्ठाँकरें कवचिल कदौ कराल करवाल,  
 सांगा तुम्ही, कवि कुशक ! काय, कसें मग कराल, करवाल ? ३८  
 “कोरच मारुनि, देइल निष्ठंटक सर्व राज्य आतेला.—  
 खजुनि हित, अहित घे तो रबल; करितो, वमुनि आर्ज्य, आतेला ! ३९  
 “मी-माझे, हे घातक ! लागो या आजि आग मोहाला !  
 न मनांत अहंगमता- भ्यायिका लोकांचिया गमो हालं ! ४०  
 “सांग रणक्षया; काटिल, नसतां मनि मोह, काय वाप रडें ?  
 वांकेल ताजव्याचें फारावांचूनि काय, बा, परडें ?” ४१  
 संजय म्हणे, “मृपा ! मन लाऊनि नैश्वरां सुखतीं, न रडें .  
 हो सावध, काळानें जों नाहीं घातलें मुरवीं नरडें ! ४२  
 “उघास-राज्य-मोहें होय जरि तुज व्यथा-परि सराया  
 मोह श्रोत्यांचा, मी कथिन गुरुवरें कथा; परिस, राया . ४३  
 “स्वीकारुनि अभिषेक, द्रोण म्हणे, मज अभीष्ट वर भागें—  
 लोपविलाचि नैजना- इस्त्वदर्क गुरुप्रसाद-चरमागें. ४४

१अविषुव्र-२सर्वीयद्व्यास,-३स्थापी,-४हस्ताने,-५युद्धास, किंवा, मारायास,-६पर्वं  
 र,-७तलवार,-८घृत,-९भहंममतेहूनजपिक,-१०मध्य,-११अविनाशी,-१२रज्जित,-१३  
 न-जन-अस्त्वद-पर्व- त्ररणागवानेशविस्तर्पे,-१४गुह-प्रसाद-चरम-अग-गुरुप्रसादरूपम  
 चलाने

“दुयोधन नमुनि म्हणे, ‘धर्म धरनि मज समीप आणावा.—  
गुरुजी, मज कोटि-वर स्थानी हा वर अभीष्ट जाणावा’ ४५

“दीण म्हणे, ‘कुरु राया! या भरतकुलांत धन्य पांडव, गा;—  
नरिच सर म्हणति, न द हो! धर्माचे गुण, करुनि तांडव, गा’ ४६

‘पथश्लोक, युधिष्ठिर, अजातरिषु, धर्मराज,— ज्या नांवें,  
वानावें भगवत्सम कविनीं, मानव असें न मानावें.’ ४७

‘बहुधा लाचा दैशा कोढी नाहीच, आजि हें कवळें:—  
मळलें न हेषें मन, तरिच प्रेमें रसें असें वळलें.’ ४८

‘पथम रणीं जिंकावें, मग घावें काय राज-पद भावा?  
आणा धरूनि, न वधा— म्हणसी, याच्या स्वयेंचि वद भावा.’ ४९

‘तत्सुव म्हणे, ‘गुरुजी! अर्जुन भीमहि न आवरायाचा;  
पहनि तुम्हांसि सच्चुरव, समरीं, जाईल भाँव गयाचा.’ ५०

‘कीं, जाहि तेजस्वी, तो साधु मृदु शीशी; तुम्ही तपेनसे, हो.—  
कुर्तुके धराळ. याच्या पदरांत तुम्हां असें तप नसे, हो.’ ५१

‘कायितों, घूतीं पहिल्या— परिजिन्न यास, पांडव धराया.  
कां अन्यथा न त्वांतो, — चा! हाण उरांत कांड, वध राया!’ ५२

‘वायिन्या धर्म नसे जय. भीमार्जुन, परम उग्र अर्जुकसे,  
कीषें खचलूनि आम्हां सकर्काचा न करितील अंत कसे?’ ५३

१ नृत्य, - २ लक्ष्मान् - ३ अक्षिभवयासु - ४ र्थैर्य, - ५ र्याचाररव, - ६ कोतुकाने, -  
७ शर, - ८ चमासाररव, - ९ मजकडे, - १० इच्छित, - ११ चंद.

## द्वेषपर्व-

‘मृणउनि दवडावा हाँ, घूर्तीं जिंकुनि, बनास दायाद .—  
जापे स्वहितद्यूता मच्चित्त—जसें चेना सदा योद’ . ५४  
 ‘हरई बहु हांसोनि, द्वेष मृणे, युक्ति बहु भली रुचली !  
 राज-मना जी कांहीं रुचली, तीच प्रजामना रुचली . ५५  
 ‘परि, जरि हरिसारथि मज, धर्मला गांविना, न लक्षील,  
 तरि करिन कार्य हें मीः—भीगादि न अन्य शर रक्षील . ५६  
 ‘याकरिता, सर्व तुम्ही तो कुरुसंतोषनलिनरवि रोधा .  
 विजयापुटे जय कवण पावेल करूनि चलिनर विरोधा ? ५७  
 ‘जरि म्या प्रथम पदविला,—बाळपणीं, उत्रसाच खेळविला,  
 तरि मदधिक ! कीं तेणे परमेशास्त्र-प्रसाद मेवविला . ५८  
 ‘बहु ब्राम्हण मी, तो तरुण स्थनिय;—मला न आदेल न  
 भार्गव-नैदीज-समर स्मरता, मद्वचन सत्य वारेल . ५९  
 ‘न्यालउपायें अर्जुन दूर, तरि धरिन रणांत धर्माते .—  
 ‘या सांतर्र रदनें पावे बालिश-सें हर्षमाते . ६०  
 ‘परहित मृणुनि, गुरु करी भंत्रीचा स्व कटकांत लोभाट .  
 होय, श्रुत-प्रतिज्ञा- स्थेयर्थ, नृप म्योंनि तो भाट . ६१

१ शब्द,-२ उद्का,-३ जलचरु,४ हरिआहेसारथीज्याचाभसाभर्जुन,५ उक्त-संतान-नलिन  
 रवि-कोरवकुलस्तकमलाचासूर्य,६ पाशातास्त्रप्रसाद,७ परशरामभीष्मयुद्ध,  
 ८ अर्जुनानेंदूरकरणेंहेंभंतरभाहेज्यांत,९ मूर्खसमुदाय,१० करवास,११ गुत्पगोदीनी  
 भंतर्मृणउनि दवडावा या घूर्तीं जिंकुनि बनास दायाद.”असाही एक शब्द भावे परं  
 तु इथें याशब्दाचाउपयोग बराबर होमनाहीं- नो घूर्ताचा दर्शक केला तर घूतविशेष  
 दारवविलेलेनाहीं. जर दायादशब्दाचा दर्शक भाहेतर दायाद प्रथमांतभसून याचा दर्शक  
 द्वितीयांत होतो. असें होडंशक्त नाहीं. “याघूर्तीं” मृणजे शायुदपूर्णिमासरायननको-

## मोरोपंतः

“हे दूतमुखे परिसनि, धर्म म्हणे, ‘अर्जुना महावाहो !  
 बा ! हो त्राता ! कोणा, व्यसेनीं घेऊनि नाम, हो चौहो ? ६२  
 ‘गुरुने सयोधनाला— देतों मज धरुनि— हा दिला वर, हो.  
 न घडो हैं ! समरीं मी मेत्यावरि, तो सरखे इला-वर हो . ६३  
 ‘अंतर वरांत आहे, वस्ता ! तें कवचितों, वरें परिस .  
 ‘धर्म धरिन जरि विजय न रक्षिल, गुरु वर वदे असें असिस . ६४  
 ‘यातत च समीपचि रहा समरीं, हारेऊनि अनेलस मदवना ;—  
 आश्रय यें लघुहि गुरु होय जनाउलंघ्य— अनेल समैद-वेना ” ६५  
 “विजय म्हणे, त्या गुरुचा वध, या गुरुचाहि उचित न त्याग.—  
 जरि करिन भवदुपेक्षा, तरि मग त्याहनि कोण अत्यांग ? ६६  
 ‘सोडीन प्राण; परि न गुरुवरि, माणार्थ, बाण सोडीन .  
 मीडीन न प्रतिज्ञा; बोलुनि अनेत न अकीर्ति जोडीन . ६७  
 ‘क्षितिवरि खचोनि, सहसा, संयह नक्षत्र-मंडल पडेल,  
 स्थिती विरेल, परि हे उषाची कार्य सिद्धि न घडेल . ६८  
 ‘प्रभुजी ! हा मी सेवक जीवंत असें ;— तसें कसें होतें ?  
 उण्य-प्रताप तुमचा सिंह ! सकळ शत्रु-बल सैसें, हो, तें ! ६९  
 ‘जरि सस्तरास्तर, साक्षात् स्मर्हर होइल सूर्य पाणा, हो . ७०

१ संकटीं, — २ मी धर्मजो हा, — ३ हाकमारो- चोलाचो, — ४ एथीपति, — ५ शत्रूस, —  
 ६ आलस्यराहित, — ७ मत्- अवन- यद्रसणार्थ, — ८ अनि, — \*महान्, — ९ अ  
 रण्य, — १० भवद्- उपेक्षा— तुमचीउपेक्षा, — ११ अनि- आग- महाप्राप्त, अति  
 प्रप्त, — १२ असत्य, — १३ देव दैत्यसहित, — १४ शिव, — १५ पाण्या दुर्यो  
 धनात्, — १६ हो दो, — नवयहासहित, — \* ससा .

## द्वेषपर्व.

९

समरीं अदृष्टपूर्व स्वपरिभवा तो महातपा पाहो. ७०

‘असतां समर्थ सारथि, अरिची आम्हासि काय परवा, हो?—  
शोणिन्हें पूरीं गैंधे— ज्येनकृत यास काय पैर वाहो. ७१

‘दुर्लभ अहिंचा बाब्या, होय स्यर्शीच कालसाचि, मणी;  
होईल काय हंसी, गतिवाकुनीहि, आर्लसा चिमणी? ७२

‘त्याला वर कुरुगुरुनीं, अभयवर दिला तुम्हासि गुरुरुनीं;—  
सिंह शरभाश्रितांचे करितील अनिष्ट काय गुरुगुरुनी? ७३

“अर्जुन-वांगवसार्नीं बहुया ते वीर गर्जले हरिसे.—

अरिसेना भी, जाणो— ती सिंहरवासि गज-घटा परिसे. ७४

“मग, आम्ही, ते, करिते— शाळों, स्वजयार्थ, आँह्यारंभा.

भट म्हणती वीरसें, शृंगारसांत वाहवा रंभा. ७५

आम्हा अर्जुन-पालित- धर्मनृपचलाकडे पहावेना;  
स्यां पांडवाहि कुरुगुरु रक्षितकटक-भभा सहावेना. ७६

“राया! होन्हीहि चमू स्त्रिमिति क्षणमात्र राहित्या होत्या;  
नित्रीं जेविं लिहाव्या, सर्वाहीं तोविं पाहित्या, हो, त्या. ७७

“ब्यूहांतुनि रुक्मरथ द्वोण-चमू-पति निघे-महाते! :—

‘घने-पठल-निर्गति, तरुण तरणि-म्हणति निपुणही पहाते ज्याऽ

“इतर भट किती? पाहों न शकेचि श्वेतवाह वीरा या!

१ शर्वीशाहिलानार्ही ऐसा, - रक्षपूरात, २ एग्र-रथेन-कृत-यास- काय-गीप ससाण्यानीं  
केलाभाहेगासशरीराचाज्याच्या ४ शमू ५ सर्वांचा ६ भाक्सा ७ श्रीरुद्धानं

८ अर्जुन-वाहू-भवसान-अर्जुनाच्याभाषणांनी ९ समुदाय १० आहून-भारंभ-सुद्धरं  
भास ११ स्थिर १२ अभपटर्वातुनियालेलावालस्ये

सोमक, पांचाळ वधुनि, रक्तांचा सिंधु वाहवी, राया ! ७९  
 “भट गांठिनी भटांतें— अहि अहितें— जौविं पतेग इत्यादे.—  
 कीं, हरि हरितें— अत्ये— इत होय दृढ़-युद्ध-शत, गुतें ! ८०  
 “सोभद्र पोरवाचें अत्युग्र दृढ़-युद्ध परिसा, ही,  
 तुमचे— निजौपकर्षा, घर्षात्कर्षासि चित्त, परि, साहो . ८१  
 “करितां सारथिमैस्तक— कोदंड-छेद पोरवें आहितें,  
 आर्जुनि, आसच्चर्म यसुनि, गांगी अरितें— जसा गरुडांहिते . ८२  
 “खंडुनि सूताशीर्धज, बास्करें केशभार दृढ़ धरिला ;—  
 पाडुनि रथारवालें, याचीं जों त्या कबंधेता— अरिला, ८३  
 “तों खंडुचर्म घेउनि, सिंधुष, दंकुनि उडी रथा-वरुनी,—  
 गर्जुनि— हरिपुढि अरिवरि धांवे, तदृध-मनोरथा वरुनी . ८४  
 “त्या पोरवासि सोडुनि, सोभद्र जयदशावरि उगारे ;  
 हांसुनि म्हणे, हरिपुढे . एकशश-कार्या न थावसि; उगा, रे ? ८५  
 “सेंधुक-सेनिक-शस्त्रें, खंडे, खंडुनि सरोज-नाभाचा  
 मोही— वीरजना हर- सठ- स्परसा असरोजना, नाचा . ८६  
 “असि भगंतां भवारे लोकांत, न थापडुनि सुजा-माता,  
 ज्या मातासी, तें करिः— कीं जाय तुझा पबोनि जाणाजा ! ८७  
 “कटकीं जयद्रथाच्या कहन करी, त्यजुनियां दया, दर्वेसा—

१ सुदृ—२ पक्षि,— ३ भति— भद्रुन, —४ अभिमन्तु, —५ आपलाभेड, —६ सारथि  
 मस्तकानाभाणियनुसाचा छेद, —७ शशीर्ण, —८ अभिमन्तु, —९ दालतनशार १० सरसा,  
 ११ तारचाच्चिं शेरआणिधज, —१२ शिरहीनता, —१३ सिंधुदेशातिजयदृश्य—१४ संशदी,  
 १५ कमलनामसुक्षमाचा, —१६ आदिअस्त्रांच्चासः दायास, —१७ वणज्यापरि.

गमला परां जनैकसा तो किंवा, दानवांसि यादवसा. — ८  
 “लोक-मुखे धन्य” असें जो म्हणुनि, रणांगणांत राहुनि, घे,  
 सोभद्र-सुधंशुचरि याराया मद्राज-राहु निघे. ९  
 “वारुनि सूतासि भीम, स्यंदन सोडुनि-महा मुज-गदेते  
 येणनि, शब्दुमटाला दे, ऐकोला महामुजग हेते. १०  
 “अबकाश सिंह-नादें भरती ते धूर त्यक्त नभाचा;  
 मामासा-नात्यासि न दे वीरस-प्रमत्त मन, भाचा. ११  
 “भीमगदा शत्यातें, शत्यगदा, एकदांचि, भीमातें,  
 ताडी, मूर्छ्छित पाडी; - कांपविती सांगतांहि भीमातें. १२  
 “कृतवर्मा शत्यातें खरथीं वाहोनि शीघ्रतर पळवी;  
 होय स्वयेंचि सावध भीम; न तो मोह त्यक्त मळवी. १३  
 “उठतांचि तो गदीश्वर भीम, पळे कुरु चमू न राहे ती;  
 अमैराहि जी. न सोसे, त्याची सोसेल कळसि न रा हेती? १४  
 “कर्णाचा नंदन, वृष-सेन, कुरुबलासि अ; थ हे, वारी;  
 तेणे केले पांडव वीर-गुहें जेविं सभ देवांरी. १५  
 “पाहुनियां निजसेन्ये वृषसेन-शस्त्रैलय-घनाकुलिते,  
 जें आश्रितो बने यश गिरिधर जोडी, स्वयेंहि नौकुलिते. १६  
 “चाप, ध्वज रवंडुनि, वहु शर सोडी कर्ण सूत शतानीकीं; -

१ अभिमन्युपिता अर्जुनसा, - २ अभिमन्युरुपभृतक-चंद्रजोत्यानीवरि, - ३ सुंदकोला, -  
 ४ शत्रुघ्नि, - ५ भीति, - ६ गदी-रेश्वर-गदाधारणकरणांचार्देश्वर, - ७ देवांसही, - ८ शस्त्र,  
 ९ षडानन, - १० देव-अरि-रैस, - ११ वृषसेनाने चाणक्य-प्रलयमेषांनीव्याकुलकेलेलीं -  
 १२ आश्रित-अरन-आश्रितांचेंसण, - १३ नकुलपुत्र,

बंसु म्हणति, हा केला आहि विकल पिपीलिका शतानी, की ! १७  
 “ते द्वौपदेय चवधे वृषसेनीं विशिरैव वर्षले शतदा ;  
 न उरे कुरु कटक-भनीं सुद्ध-जयोत्साह-हर्ष-लेश तदा . १८  
 “त्या द्रौपदी-सत्तां यरि कर्ण, रुप, द्रौणि, यांचले -हरिसे;  
 त्यांचरि पूर्षत, सात्यकि, भीमहि, उठले जेवें मनासरिसे . १९  
 “करिते झाले सुद्ध - कुर्द शारभ-सिंह-देव-दानवसे .—  
 मानवसे गामले न; स्मेह-कृष्णाहि तन्मनीं तदा, न वसे . २०  
 “उठली युधिष्ठिर-चमू—जसि महिषासुर-बलाचरि भवानी .—  
 राजात्त सम्भर-भुज जिचे असरुत्त तश्च उद्धरिभवानीं . १  
 “स-बल-सय पाहूनि, दोण करि स्त्रियांत-मार्गवसा .  
 वीरांसि म्हणे, ‘स्वर्गीं जा; मन्त्रेर दावितील मार्ग, वृसा.’ ३  
 “रविला झांकी गगानीं कुरुगुरु बहु शस्त्ररीति तिमिर विरवीरी;  
 लीलेनें नरभेसीरिति लक्ष चिरी, शारभरीति मिरवी रवरी . ३  
 “पर्माला गांगया यांवे तो विप्र, कटैक विसकडून  
 वादे तदेकविशिरवाहुनि सिंधुजे-गरल-घट कविस कटु न . ४  
 “यदमत्त मतंगज, कीं मर्दी जेसा संमीर कदलीते,—  
 कुरुगुरु तसें करी, तैं परिसा कटके—सकंप—बदलीं ते . ५  
 “पशिर्पति, पक्ष-पचने उडुनि जल, सागरीं भहिस धरितो !

१. व्याकुल, २. सुंगणीं, ३. वाण, ४. हुपह, ५. वेगाने, ६. कोणलेला, ७. असरुत्त-हत-  
 शहु-बल-परिभव-पारंवार केलेजेश्वरुं सेन्या नेपरामनसांहीं करुत, ८. स्त्रिय-अंत-स्त्रिय  
 वाश, ९. मत-शम-माझेवाण, १०. अंभकार, ११. पसरी, १२. लक्ष्मनरामिंह, १३. सेन्य, १४. तव-हक-भि  
 शिरल-तीद्वीणजीत्यान्याएकावाणाहून, १५. सागरोत्तनविषषट, १६. हस्ती, १७. वायु, १८. गरुः

करितो तसेंचि दुरुगुरुः- हा! हा! छतछत्य होनेसे अरि तो ! ६  
 ‘हा आला! हा आला! कोडील युधिष्ठिरासि शरमवनीं !’—  
 शिरला समोराचि जसा— सिंहासि चधावयासि शरम वनीं । ७  
 “आम्ही वदलों, केलें, जें त्वदय निसर्ग-मृदुल, कर्कशीं तें;  
 धरिलाचि धर्म गुरुने— निश्चय केला असाचि तर्कशतें .  
 “येतां समीप गुरुला पाहुनि आधीं मनांत कर जोडी;  
 सोडी श्वास शर तया धर्म म्हणुनि धर्म संगरीं झोडी . ९  
 “धर्माच्या चापातें दुरुगुरु एकेंचि मोरणें तोडी;  
 झोडी भीमप्रसुरवां बहुतातें, बहुबचें बैलें मोही . १०  
 “भग्नार्तस्त्रभटोच्च— धनि परिस्तनि विजय निज यशोदासा—  
 ‘मूता! हूं, हांक,’ म्हणे— ज्या जपत्या देवकी यशोदा त्या . ११  
 “दुम्हर संकट पडतां मारिति शक्रादि हाक वीरा ज्या,  
 त्या जगदीशाकरवीं, ‘हूं’ म्हणुनि हयांसि हाकवी, राजा . १२  
 “द्वोणार्नीकीं केला, शस्त्रशी करनि, घोळ वीरातें;  
 लोचयिलीं रथवंदें बहु,— जेसीं वात लोळवी रानें . १३  
 “रक्तनदी वाहविली, राया त्या शत्रुंसिह शरभानें  
 केवल दुरुकरफाचीं हरिलीं, विश्वरुनि अनत शर, मौजें . १४  
 “जे विजय-मुक्त साँयक मारिती, सांकुनि रघिमति, नमा ते.—

\* शस्त्रहीं, - २ शरें, - ३ सेन्ये, - ४ भार्त-स्त्र-मृदुउच्च-धनि-छिलच्यादु  
 ल एकाशमध्ये यांचा मोर शब्द, - ५ द्वोण- अनीक- द्वोणाच्यासेन्यांत, - ६ शही, -  
 ७ वाण, - ८ समावानेंमृदु, - ९ क्षेत्र, - \* यशदेवाच्यास, - १० रथसमुदाय,  
 \* एसरुनि, - ११ अर्जुनानेंसोडलेले.

सर्वतिल, सरेतिल मागं, कथिं-तरि, चामिहि अपौंपति; न भाते. १५  
 “हादे बहु निबिड-तिभिर, राया! त्या विजय-रचित शर-भवनीं.-  
 आम्हा दिग्ंबरम झाला,-जैसा सिंहासि होय शरभवनीं. १६  
 “असर-चमूचा, बहुधा, धीर नसा नृहरिने नसे नेला;  
 थां सर्वदैकन्ये हूनि उणे शाळिं न सेनेला. १७  
 “तों रवि गेला जाणों सकल-कदकदन राहवाचारे:-  
 करिजेल कांन अद्भुत शक्राद्यजिते नराहचा याते. १८  
 “आलों शिविरा वर्णित विजया गुरुहून, अंगांपा. १९  
 आलों अन्योन्याचे पर्ण-कुसम-वर्ण अंग गहून. २०  
 “परते पार्ष-गजांच्या शून्य-करुनि जेविं हरि समस्त वना.  
 अजिनत्वंगुणे होय स्तोत्रांच्या विषय-हरिसम-स्तवना. २१  
 “द्वेष मुणे, कुरुराजा! महूचन प्रत्ययासि आलें कीं?  
 विजय-निवारण-शक्ति न माझ्या चापीं, न माझ्या लेंकीं. २२  
 “युद्ध कराया हट्टुनि, विजयाला न्याल दूर जरि सारे,  
 येति, न परतां, यर्मा; कोरवहो, हे यथार्थ परिसा, रे. २३  
 “तेक्कां पूणे सरशर्मा, जरि न द्विसुजहि सहस्रंबाहून  
 अर्जुन, नेऊं वोहुनि दूर, वक्के संगरां बाहून. २४  
 “आम्हाला तो, किंचा त्याला आम्ही वघूं प्रतिज्ञानीं;-

१ संतील, -२ हट्टील, -३ सागर, -४ अर्जुनरचित्याणगृहीं, -५ दिह-भम-रि  
 शोविष्यांभांसि, -६ शरभांच्यावनांत, -७ कर्णाहून, -८ पलाशपुष्पवर्ण, -९  
 अभिक्षयगुणेकरुज, -१० सहस्रबाहुपेक्षासंणा, -११ बोलावून, -१२ अंधका  
 र, -१३ नरसिंहाने, -१४ सर्वचावलेत्याकन्येहून.

‘बहु रसिति प्रतिज्ञा- प्रति-जैसे कुलवधूप्रति ज्ञानी’ २४

“बोलुनि ऐसे स्वगतीं, ये तो सूत-बंधु वीर-वर्गते  
स्वगतिं साधाया, सखवाया रण-मरवांत् भर्गते” २५

“सूत-बंधु-वीर-कटका- सह निश्चितचित् देवैदेशप्रथ  
अवलंब्याया, हो सुनि विप्रांला वित् दे! बदे शपथ” २६

“जैसे मरण सर्वार्था,- तेसे तद्वट अशेष-पथकरिती,-  
करितां रणी यलायन, नरक घडावे; - असे शपथ करिती” २७

“ते समसप्तकसंज्ञ, प्रबल, सभट सिद्ध जाहले युद्धा ;—  
कुद्दीशीविष गरुदा — कीं जिंकाया अशहर्यी शहजा!” २८

### प्रथमदिनयुद्धमास

#### अध्याय २

#### द्वितीयदिनयुद्ध

“दुसरे दिनीं, सर्वार्था जेहां रण-मरव करावया बाहे,  
अर्जुन धर्मासि म्हणे, ‘दे आज्ञा; शब्द बाहती, बा, हे?’” १

“पर्म म्हणे, ‘मागितला मद्दहवर कीं सयोधने अहिते?  
गुरु धरिल मला-परिती लीलेने पक्षिपति जसा अहिते!’” २

१ शिशते, - २ स्वर्गमार्ग, - ३ प्राप्तकर्त्तव्यावयास, - ४ कुद्द-भशीविष  
कोपलेलासर्व, - ५ रणयज्ञ, - ६ मत-पह-वर- माला धरण्याचावर, - ७ शब्दने  
- गरुद, - ९ सर्वास.

“हृष्ण-सरप म्हणे, ‘देवा! होऊ यावें न भीत चित्त रणीं.—  
होइल गुरु-शस्त्रिमिरौ— प्रति हा षांचाल्य-सत्यजित तरणी। ३  
‘रक्षित आला तुमचा धर्म तुम्हाला, पुढीहि रक्षील.  
गुरु तो करुणचि-कठिनहि काळ न कोणे करून लक्षील! ४  
‘जरि सत्यजित, कराचित्, समर्पीं पावेल मरण, न रहा, हो;  
स्वस्थ मने आज्ञा या; दैव संसासक-तृणांत नर हा हो! ५  
‘कस्ता! विजयी हो. ये, संहारनि शत्रुसेव्य सत्तर तें.—  
“यापरि वसोनि, आज्ञा दिघीली सत्त्वनिरतास सत्तरतें. ६  
“जे, जे, प्रताप शस्त्रा- स्त्रांचे संसासकांकडे हीते,  
पांडव-चंद्रांशैहूदें झाले, तलाळ, कांकडे, हो, ते! ७  
“शार्याचा प्रलय-घना— अधिक दारुण देवदत्त दैर वाजे;  
दरवाजेसे-डोऱे झांकिति, आइकृति भीनिदैनवा जे. ८  
“शर्मा, रथ, धर्मा, धनु, बाहु, भाते-सर्पूर्व-पांच, विनी  
ज्यां, खांसि-पूतनाशी— विजय-विशिरव-वृष्टि पक्ष न वांचविती। ९  
“नर-हस्तशर-दक्ष-पातं— पडला-सहसा-रवचोनि सहस्रुंरवी;  
धैर्य परच्छेनीं अर्जुन, — षड्बगांतिलहि॒ जेविं बुधु तुरवी।— १०  
“सर्व विगत्तबल तें, भेद्यानि भैरवना का, द्रवे यश, तें  
किति वर्ण! विपतिसुदें गकावें काय कैऽप्येषणाटे? ११

१ अर्जुन, २ अर्थकार, -३ वणवा, -४ सत्तनिषास, -५ पांडवरूपसूर्यासुदें, -  
६ शंख, -७ भीनिदैणव्याशा तास, -८ सहावर्णपूर्वज्ञांच्या, -९ प्रसवही, -  
१० अर्जुनसूपशिवाच्या शररूपदृष्टिपातं, -११ सप्तनुस्त्रस्तर्य, -१२ शत्रुजनीं, -१३ का  
यारपूरिष्ठीलि, -१४ अर्जुनास, -१५ सर्वशतानीं, -१६ अर्जुनाचीरवृष्टि

“स्याला मृणे सहारीं, सरवद न हा वाँसवाहि लेश पथ.—  
परना; भीतां तरि कां? दाउनि भावास वाहिले शपथ. १२  
“फिरले ते नारायण गोपालहि—बहुजसे घन रविवर.—  
विवर न तच्छर देती वाता; लोपे पराहि नरविवर. १३  
“शरतिमिरीं कृष्ण मृणे, मच्चेतोऽनुभवादः! क्षोमि?—  
निव्र, अपक्षाहि फल- उकरा पाडी, न वात पक्षासि! १४  
“यार्थ मृणे, स्वस्थ असें—होती लच्चिंतनेंचि नरक रिते.—  
नसता आधार तुझा, मज भस्मरणीं कर्धीचि नर करिते. १५  
‘देवा! निजग्रसादा मृणसिल तूं होय, दास मी रण्णगा  
काळा पब्लविन! काय न होइन परेताधदा ममीरण, गा? १६  
“चेसे वहोनि, योजी लेण्यानें वोपित्या अशाईं;  
जेविं सहक्षिणी समतातें, कुतुकें रखंडावया अशाईं. १७  
“अर्चुनस्त्रें शतशः, क्षणमात्रें प्रकट जाहलीं कटकीं;  
मुलले ते संसप्तक; केली बहु अशाईं कटकट कीं. १८  
“वीर मृणति, हा अर्जुन!—हा केशव!—काय पाहतां, हाणा!  
आणा मनीं, कुलज हो! ज्या अग्निसमीप वाहित्या आणा. १९  
‘वेशी घनंजयाला, आत्मयशें संत पांड वेशाया;  
चेष्टा करूंन याच्या गोपाला—सत्य पांडेष्टा या.’ २०

१ इशाला, २ गरु-चेतस-भंजुम-नव-भातप-हेमाशान्ति, ३ वा नृतनस्थर्य  
प्रकाश अर्जुना, ४ छ-असि-कोरं भाहेस, ५ एवान्ति, ६ शबुस्समेधास, ७  
वायु, ८ विश्वकर्मानें, ९ वश-अस्त्र-वशी, १० रणास्त्रातं, ११ घेरा, १२ सत्य-  
प-अंड-सत्यलोकपतिग्रन्थात्यानें अंड-ब्रह्मांड, १३ पांडव-इष्ट-पांडवप्रिया.

“पार्य महणोनि परदार हाणुनि शस्त्रांचिया महानिकरें,  
मेरे बहुत, शुलविले त्या अस्त्रे शत्रु, यांमहानिकरें. २१  
 “समरीं स्वयंहि वासवि बहुशत्रुंते, हस्तनि अस्त्र, रथपवीः—  
याचा जेविं शर पर्हा, तेसें देईल काय अस्त्रव ऐवी? २२  
 “सप्तसप्तकां नर—जसा नरहरि मारी विश्वरूप रवचांते.—  
होय असृक्ष्मोतः शत; वाहे समराजिरीं स्वब्रह्मचां तें. २३  
 “अस्त्र-कदन जसें अर्जुन, कुरुगुरुहि तसेंचि वीर-कदन करी.  
मिरवी तया पुढे भट—जेविं हस्तिपुढे बलीहि मदम करी. २४  
 “धृष्टि भू-दृष्टि-दृष्टि— सोंभद्रप्रमुख वीर कंपविले  
द्रोण; बहुशत्रांचे समर-काळा सर्व संपविले. २५  
 “कोंतेचं गांडिला रण-रंगीं, नदउनि महा-भट कबैंध;—  
जैसा जलंद सैमीरे— तेसा विसकटुनियां कटक-बंध. २६  
 “धीर धरुनि, धर्मज्ञे, धीरे धर्मे पनुष्य चटवीले;  
दारविले तें गुरुला, जे होतें आपणासि पठवीले. २७  
 “गुरुने नृप धरिला रे, धरिला!—हाणा हयां कश्चा! हाका!—  
हा! काय पाहतां? द्विज वेदा’-भट मारिती अशा हाका. २८  
 “तीं धावे वेचाया धर्मार्थ स्वायुधस्त्रांचित्त रणीं.—  
वाटे मुहूर्त तो द्विज-राज, द्विजराज शत्रुजिन्तरणी. २९

१ तेजोद्वानिकर, -२ अर्जुन, -३ प्राण, -४ शत्रुम, -५ वज्र, -६ निर्बंध, -७ उरक्षन  
र्धाचे राज, -८ रणांगणी, -९ गज, -१० धर्मराज, -११ शिरहितशरीर, -१२ मे-  
ष, -१३ वाश्वने, -१४ चाषूक, -१५ स्वायुधस्त्रांचित्त वत्त, -१६ चंद्र, -  
१७ द्रोण, -१८ शत्रु-जित्त-तरणी.

“त्या पांच्यात्याते गुरु— राज स्वर्गसि पाठवी, राजा.  
 तेहां धर्म पलायन धर्म म्हणे— धर्म पाठ वीरा जा! ३०  
 “धर्म न भाँडे गुरुसी— जैसा ससुन्न प्राणि दे बटिला;  
 त्यासि न म्हणति नभाँचे, सोइूनि स्तोत्र-पाठ, देव टिला. ३१  
 “समराऽभिरासि, राया, सोहुनि जैसा सुधिष्ठिर व्याघ्रा,  
 कुरुरु तसेचि पळवी त्याच्या स्व-निवारणोयत बकाला. ३२  
 “भ्याले गुरुसि पर-जसे पंचाशस्त्रमंत्रजप-परा भूत.—  
 हतशेष भट पळाले— जेविं अस्त्र विष्णु-बल-पराभूत. ३३  
 “कुरुषति कर्णासि म्हणे, आचार्ये पळविले, पहा, परे ते.  
 भ्याले सात्यकि, धृष्टद्युम्न, द्वकोदर; न एकही परते. ३४  
 ‘गुरु भाष्यानुनि शस्त्रगुण अधिक! धनुवेद मूर्त हा सख!  
 हास खक्कावधि ये— झाला मद्दिंगदास नानत्य.’ ३५  
 “गथेय म्हणे, राया! जयहर्षे हा सत्तोसि, परिसमज  
 परम अनर्थ.— परकला भीम; गमेंउम मृत्युपरिस षज. ३६  
 “पांचवार पळाले, गेले, ऐसेंतुवां न मानावे.—  
 याच्ये बल सत्त्वविनीं हरिहर-बलसे, सदैव, नानाव. ३७  
 ‘आतां गुरुवरि धर्म स्वकटक फिरवील; भीम रत्न;  
 परम प्रदीप हीदल कीं तो नरस्त्र विन्हिवर तेल! ३८  
 ‘रसाया द्वोण रणीं यत्ले आही, तुम्ही तोली, ३९

१ थमराज, -२ पर्म गावळ, -३ बटिला, -४ समर-अभिर-रणांगपाला, -५ स  
 निघारणतसर, -६ द्वूर्तिमान्, -७ अर्याद, -८ मत्त-रित्य-गद-मास्याराह-  
 परोगास, -९ अश्विनीकुमार, -१० शत्रु, -११ हास्य.

मृणतिल काय अरक्षित- हरि-मथनयशः सहा ससे नाहीं?  
 “ऐसे कर्ण बदे तों, मागें सहसा फिरे कटक, राया.—  
 प्रलयीच्चा पाँथोनिधि जैसा एथी, प्रजा गेट कराया. ४०  
 “इंद्र-शतं किति वर्षं! भीम कीडे रणीं समुद्धरसा !  
 त्या चुद्धरसा सेवू लच्छुति-सेवी जसी अशौ रसा. ४१  
 “भीमासी युद्ध करी, हिंदीं बैसोनि, पुत्र नरका न।—  
 इकला भीमचि, इकता त्यासीं समरांत काय नर काचा ?  
 “सर्दुनि करि-कटकाते, व्याहुच्छुर्योधनासि भीम करी,  
 तों, प्रेरिला तयावरि अंगे, म्लेंडाधिपे, स्व-भीम-करी. ४३  
 “एकेचि शरे मस्त. भेदुनि, येतांचि नांग लोबविला;  
 पर-लेंडाधि आंग, छेदुनि मूर्धी, पवांत बोबविला. ४४  
 “ज्या ऐरावत-कुलजा अरुनि, पूर्वीं महेंद्र सोम करी,  
 तों प्रेरिला सकोपे भगदत्ते स्फप्रतीक-नाम करी. ४५  
 “भीमावरि, न गणुनि शर- चृष्टीची झड, कंरी करी लगट.—  
 वाटे जनासि-काळचि तो, त्याला झडकरी करील गट. ४६  
 “तो ऋषि-मदांडध, महा- नागाउयुत-शक्ति-मूढ-पीड करी  
 शंडा-पादाउघाते साश्व-रथांते पवांत पीड करी. ४७  
 “भीम गमे मेला, परि त्याच्या पाटातचीं दाला, हो.—  
 तो चिज्ञांत मृणे, बहु मद्दलासे ताप या जाला हो. ४८

भागर,-३गिलावयास,-१सुह-हर-हर्मिंग्स्ट्रिक्स,-५तत-सुति-तुझेकर्ण,-  
 भरक,-६एथी,-७इतीवर,-८भगदत्त,-९आपला भयंकरगा,-१०गज,-११अं  
 गराजा,-१२मलका,-१३सरब-संपि,-१४मन-अलाप-माझे अपासीने:

“मगला रुलालूचका- सम नाग धरावया लम्पस्याद्;—  
जरि तो प्रवर्तला श्रित- नाशीं, भरभर न ब्रेपा ल्याल। ५९  
“मत्तर निघोनि पक्कां, धर्मनिं केरें कंठु दे उरीं गुडघे.—  
चीर्कार करी, जाणो, ‘हा तूं शांदावया’ म्हणे-गुड घे। ५०  
“बंधापासुनि रुलाला वेगे भीम, म्हणोनियां उजटा;—  
शर्दा तसि होय, बचें जसि पडली साधुन्या गच्छां कुलैटा। ५१  
“पोटातर्चीं पुन्हात्या द्विष्ट-पतिन्या तो एथा-सहत लुपाल;  
वाटे जनासि-म्हणती कवि एक बच्छी वृथा सतलंपाला। ५२  
“भीम निये, दृष्टिपुढें येता निज-गज-यदा, शिरे तीतं;  
अम होय सर्पतीका—जैसा न दां न दासि रेतीत। ५३  
“जन म्हणति, नवल, साहुनि कज्जा, तासि भीम नग झाला!  
कीं या भगदत्त च्या देवगजाचेंहि भी मन गजाला। ५४  
“वेष्टिति भगदत्ताला पंच, होऊनि एव वट सारे;  
तेळां सह म्हणति, ‘अहा! गमतो जलयीति एक वेंसा, रे। ५५  
“मुनि म्हणति, ‘या वैलीं हा गज, ल्या सिंधूत जोविं मंदर तो!—  
एवांविधे रण-यज्ञ त्यागुनि, यज्ञांतरांत मंद रतो। ५६  
“बहु भग्न, चूर्ण केलें बल त्या भग तै सिंधुराङ्गानें;—  
वाटे जग बुडवितसे प्रलय-समय-मत्त-सिंधु रागा। ५७  
“भीम रथीं वेसनि ये, त्यावरि, ‘फूंकसनि, तो मुकीउडवी—

१कुंभाराच्याचकाप्रमाणे, २लज्जा, ३शङ्केने, ४गजरथ, ५जारिणी, ६गजराजा  
चा, ७सतत पतीजोबलिखाला, ८सरपती, ९गजास, १०ऐरादाचे, ११घटह  
सासारिता, १२याप्रकारता, १३भगदत्तच्यागमस्तुजगाने-पर्वताने.

बुडवी भयांत बैजी; पचवी, धांडुनि सहाय वहु तुडवी। ५८  
 “गज-गर्जिते धनंजय समजे भगदत्त कृत्य चिन्तांत; —  
 होय वहु विकठ, कीं बुध लुध्य यशीं-हृषण जेवि वित्तांत। ५९  
 “हृष्णानुमते भंगुनि, भुल्दुनि निज विशिरव-भैवतमी परते  
 मोहूनि संशार्म्याते शास्त्र-शोके शरे, विजय परते। ६०  
 “कुरु-कटका तस करी पार्थ-यीर्षीं जसा पतंग जगा,  
 तों पेरिला तयावरि भगदत्ते काढसा मतंगज, गा। ६१  
 “देव गजासि म्हणे, रे, गर्व, अय-स्तंभ-सेम-रदा! न वहो.  
 हा मल्लरव नर सिंहचि — कन्धराः संह्य समर-दान्वहा। ६२  
 “होय पुढेंचि, न मागे पार्थ-शास्त्रहि शतंमरवसव भरे.  
 मुनि म्हणति, अर्जुनीं तव शक्ति, जसी सागरांत रवसरवज, रे। ६३  
 “हाणी वज्ञ-पतिम शाज्जीति-ष-वरि-राय तोमर तो; —  
 भगवत्यसाद सूक्वच त्याला जो साधु, काय तो मरतो?  
 “शक्त कर्हु दे समरीं—श्रीदेवी जेवि सेरि-भौस-कल्पा  
 तेवि विजय चापलेता; मग दवडी दूर वैरि-भा सकला। ६५  
 “विजय विशिरवाः त होतो, धूर्वी दुष्करहि आयकोन, करी  
 प्रकृत चें घशिलें—अधनाचें जेवि बायको—न करी। ६६  
 “शरव्ये मरतो, आला पार्थ-वस्यनार्थ अंडुश मनाला;

१ इ-ज्यांत, -२ भाष्ट्या गणरूप भव-भजानांत (अर्पकरांत); ३ वंधुशोक  
 मैं, -४ सूर्य, -५ दौर्देवि, -६ ज्याचेदंतभशा, -७ धर्मलक्ष्मी, -८ दंशासहि  
 असत्य धुद्यानें, -९ दोहराहतेन्माचेरेगा। १० भगदत्त, ११ देवाविशेष, १२ म  
 हिषासरास, -१३ दुर्दकला, -१४ पुनुच्छल्ला, -१५ वैयाचीकांती, -१६ घो  
 डा, -१७ विशिरव-आर्ता.

विष्वरुद्धे अभिमंतुनि, सोटी— हैरि जेविं रंकु॑शमनाला. ६७  
 “ममुनैं अनिवार्य मृणुनि, वरंखल अंकुशास चौटविले;  
 अत्युग वैष्णवाऽस्त्रा पासनि निजमित्र रल सोडविले. ६८  
 “होउनि कैंजयंती, अचलंबी अस्त्र विष्वुचे उरते;  
 त्या अंकुश-प्रहारे न निमेषहि वस्त्र लिष्टुङ्के उरते. ६९  
 “हैं नेणुनि पार्थ मृणे, ‘ओदविले अंकुशासि कांउर, गा?  
 सर गाती अनृत मला.— गरुड न रबडील कोणत्या उरेगा? ७०  
 ‘कां भीसी? भय कैंचे मज, असतां खत्यसा?— पौवि-कवच?  
 ‘मैंकः प्रणश्यति न मे.” हैं कीं बदलासि तूंचि भविक घच? ७१  
 ‘समर्यां न आउचूं दे हैं वसलता गुरुभतिज्ञा ते;—  
 काय व्यास-पराशार- मुरव मृणतिल तुज गुरुभति ज्ञाते? ७२  
 “दैव मृणे, शूतें म्यां दियले याच्या पित्यास रक्षाया;  
 ते वैष्णवाऽस्त्र झाले— दाँच तसें प्राप्त युद्ध-दस्ता या. ७३  
 ‘त्या अस्त्रे अभिमंत्रित भगदतां तुश तुला न सोसवता,—  
 अथवा तुसेंचिउर हैं; भाव, सरव्या! त्यन्मनीं नसो संवंता. ७४  
 ‘अस्त्र-बल-रहित झाला, जय तुज देतो मरोनि भगदत;  
 होमिल सकल-रिष्य-सय- कर. तुजहुनि अधिक काय मग दक्त?  
 ‘आर्धीं पहुं छेदीं, त्या वृद्धाचीं मिळोत, वा, पौतीं.—  
 दुर्जय सरासरां रहि! तुजही, जों लागलीं न, बापा, तीं! ७६

\*सिंह-२ मृगना शार्य, -३ उर, -४ उदेकेले, -५ सपोस, -६ वज्रकवच, -७ तुशला.

वास्त्र-८ रखीस, -९ पितृधनसे, -१० भिन्न, -११ दत्तात्रेय, -१२ पक्ष्में.

\* मे भक्तः न भणश्यति— मासा भक्त नाशापत शावतनाहीं.

“मारी गङ्गारस्तः; रघुनि तत्सम्बन्धन, करीते;  
गुह-वचन-रक्ष ढोळस मान्य करी; मान्य अंधन करी ते. ७७  
“प्रभुने-हूं, वधु-मृणतां, वधिला पार्थे महेद्द-सरेय, तुलता;  
उलता शोके, परिगुह-बोधे बाधोंदिली न आकुलता. ७८  
“गांधार-श्य रववल्ले, पहुनित्या पार्थ-शर-विपैन्नास;  
तेही वधिले विजये—सिंहे गज जेविं तेविं—गजास. ७९  
“तेहां तुमचे रालक—हृषक, अचल, फार तापले रागे;—  
नौगें शूलकासे—ते वधिले एके शरे गजासागे. ८०  
“शाले सखोधना जरि शोकद शर-दैलित-काय मातुल ते,  
तरि धन्यचि! देवांसीं सहचिरहि वांचोनि कायमा तुलते? ८१  
“यल करी शकुनि कपट- शर-दहनीं पार्थ-काय हृषाणा;  
त्याच्या चालों दे ल भगवत्-रथ, पार्थ, काय, हो, माया? ८२  
“माया-सर्य-भीत शकुनि सूतासि मूणे, रथा, अदाच्यावे.—  
जहिरण मरण हित, अहित- मर्दन-कामे तथापि दाळवें. ८३  
“जो नील भूष दायी बल हरिन्चे मृग- लांत शिरराचं,  
हट्टगने, तटकरि नौडी भट्टतिलक द्रोण-पुत्र शिर त्याचे. ८४  
“कणापुटेंचि वधिले त्याचे भीमार जें तिघे बंधु;—  
सिंधु अगस्त्याचमना न पुरे, पुरतील काय, मग, असुँ? ८५  
“दुसरे दिवशीं गुह-शर- निकरे बहु धर्म-वाहिनी आहे;

१ गजास, २ भगदत्त, ३ रुणबोधे, ४ व्याकुलता, ५ मृतास, ६ बाणानेविदा  
रिखैदेहज्यांचे, ७ कीकाय-हा मालवणा कडील लोकांच्या भाषणांतील भारप्रसि  
द्ध प्रयोगआहे. ८ कपटच्या दाणांचें लेला, ९ वीरश्रेष्ठ, १० शूष, ११ सर्पनें.

कुरु कह कासि किरीटी स्यष्ट कहु-कुर्हार-याणिसा-वाटे। ६  
 ‘गुरुनें कर्णादिजग- दुरुनें धर्मादिरक्षिले पार्थ;—  
 विश्वाच्या यश केलें, कुर्पूर-सरचूर्ण, अक्षिन्लेपार्थ। ७

अध्याय ३

तृतीयादिनयुद्ध

“तिसरे दिवसीं प्रातः:- कालीं वंदन करूनियां, राजा  
 द्वीणासि म्हणे, ‘गुरुजी! कां आशा-भंग करितसां माँजा ।  
 ‘प्राप्त युधिष्ठिर झाला असतां, धरिला तुम्हींन कां काळ?  
 झांकाळ तपन नयने, तेजें काळ्यासही न वांकाळ। २  
 ‘आत्माहि उपेक्षाचा, नोपेक्षाचाच बोल संतानीं;  
 झाला भक्त मनोरथ न गुरुजनीं, कीं न फोल संतानीं? ३  
 ‘सगळी तिकडेचि असे तुमची, इकडे नसे कृपा लेश.—  
 ऐसें नसते तरि तो कां मरता शङ्क-सख, नुपालेश?’ ४  
 ‘द्वीण म्हणे, त्यजुनि कुमति, सन्मातिसीं करूनि संग, रम, राया!  
 निंदिसि कां, तुजकरितां जहिं सजलों, वरुनि संगर मराया?’ ५  
 ‘त्रिभुवनहि न जिंकिल हरि- सख रक्षित धर्मनंदना सत्य!  
 हे अजित रुष्ण-सासा- न्निजजन-त्वद्वीण-कंदू नासत्य! ६

१परथम-उत्तरायण, २हृष्णाने-३कुर्तीपुत्र, -४मादा, -५निफल, -६कल  
 हृसीं, -७भगदत्त, -८युद्ध, -९प्रत्यक्ष सजनाच्या द्वजे-पक्षावेषयीं अ-  
 द्विनीकुमार.

जेर्थे जगदुत्तादक केशव, तनिभा विजय सेनानीं,  
तेर्थे नरवीरांच्या साधाचा विजय काय सेनानीं? ७  
 ‘एक व्यंबक कर्जुनि, इतर सकल पुरुषजहि बलनेहीप,  
तहि दीन हरिपुढे ते;—दारवधितिल रविपुढे बलन दीप. ८  
 ‘पाईन निश्चये मी कोणा एका महारथा आजी;  
गातील जिला सलकवि, ऐसी होईल सर्वथा आजी. ९  
 ‘परि हटकुनि दूर तुम्ही त्या पार्था, वारसतमा, न्याहो.—  
योग कथासी प्रबला इरिलय कथा होहि दत्तमान्या हो.’ १०  
 ‘ऐसों बदोनि, चक्र व्यूह, सदुभैद्य, युक्तिने रचिला,—  
जो धीर-वीरहीर- प्रवर-प्रकरे करोनियां रखचिला. ११  
 “प्रुला म्हणे भैरार्ता भू-न्याते करुनि वोध वळवा, जी,  
संसार माराचा जाय, हटकितांचि, तो धबलचाजी. १२  
 “चक्रव्यूहामध्ये भूपुढे दोणगुरु-महातेजा;—  
अद्वल, सदाश्रय, महणउनि मेरुभसंहृदाति कवि पहाते न्या.  
 ‘व्यूहाते गेताचा धर्मझडे, करुनि यल सार्जनीं;  
 परिलोपवि प्रतापा गुरु—तपना जोविं रत्नसातु जनी. १४  
 “धर्म म्हणे, सोमैश्चा, दुर्भैद्य व्यूह, यल चाले. ।;  
 दृसुरः स्थित अस्मत्- गुरु, कुरु कटदेश, लेश हालेना. १५  
 “गुरुने सकल पक्षविले गज, जोविं गेतुवरें समन्वूने;  
 १ सेनापती, २ सेनानी, ३ बलसागर, ४ संग्राम, ५ पीरवारसूत्रतम हेत्याच्या  
 समुदायाने, ६ सारपीडित, ७ अर्जुन, ८ भावांसर, ९ सूर्यास, १० मेरु पर्वत,  
 ११ हे अभिमन्यी, १२ सक्षोधे, १३ बलवान्दशा चानाशा.

पूर्णु उत्त्या नक्तां, यावें कैसे तयासम न्यूने? १६  
 तकाल मातुले, कीं भेदावा व्यूह हा तुझ्या ताते:-  
 पांडित्य जें तयांचे, तुज पाठ असेचि, वा, स्फुजाता! तें. १७  
 'म्हणतिल म्हणोत पर, परि म्हणे, मज ससरेव यदुप हा-सापृ  
 म्हणुनि व्यूह विशेषुनि, वा, स्याशे तूंचि मदुपहासा थूँ. १८  
 'आमेमन्यु म्हणे, चिंता करितां हे व्यर्थ काय, हो तात?  
 या वाक्ये व्यूह लग्नित कीं हे तुमचेचि पाय ताता? १९  
 'ताते कथिला आहे दुर्भेद्य-व्यूह-भेदनोया';  
 शिरतों, प्रय काय मनीं? आहेत सहाय, राय, हे पाय. २०  
 'व्यूहीं शिरेन तरसा, मागें परतेन एक पदही न;  
 सु-त्यद-प्रसादें होतिल युध्यस्पति मदहीन'. २१  
 'धर्म म्हणे, लद्दन्ति- द्वारे आम्ही समरतही मागें  
 येतों रसाया तुज; -यावें स्वस्थेयर्य, धेर्य, रेणगें'. २२  
 'मारुति म्हणे, शिरे अहि- रदरचितें, जेविं, तद्विष द्वारे, -  
 लन्निंमितें शिरेन व्यूहीं टिकिजेल न हिष्ये रे.' २३  
 'सामि म्हणे, गिरतां व्यूहीं-डोहीं जसा मतंग-वा,  
 हंस-पोत दंति-व्यूहीं-कीं, दहनीं करुनियां पतंग जवो. २४  
 'जें करिन आजि, होइल पितृ-मातृ-सफुजारता-स्पृच्चि तें;

१शहु, २भिकांसहित, ३कणा, ४मत्त-उपहास, ५दूरकट-५नांग-व्यूह, ६-  
 ७युध्यत-सपल-तुमचेशव्यु, ८ हेम-अग-मैत्रपंत, ९मरुत्तुम्ब-भीम,  
 १०त्यन्त-निर्भित-त्यां देवेत्या, ११द्विषत्-वार-शत्रुसमुदायें, १२अथवा,-  
 १३सिंह-शाव, १४गजसमुदायांत, १५वेगा.

कृच्यादांला रथाधा देइन उथलुनि बले कुरुपचितेः २५  
 “येष्वपित्याला देउनि अभय, मृणे तो सहीर सूतातेः,  
 ‘हं, हांक रथ; मृणावी माय, सभद्रा, सहीरसू-तातेः’ २६  
 “तो सूत, समित्र, मृणे, ‘ओ आयुष्यान्! कुमार आपण कां?’  
 हाकिन हैरि अरिवरि, परि कुरुगुरुशां गांरि कठिन हाणज्ञां?  
 “हासनि सोंभद्र मृणे, ‘हटकीन हटे रणाम भीमातेः!  
 शकाऽर्जुन-कृष्णाशीं करितां समर, न शिवेल भी मातेः’ २८  
 ‘द्वाणानीकौ मानू जन सागर, मजहि सत्वेरा मँकर;—  
 घे काय न्यार प्र- स्वच्छात्र-नदीज-सत्व राम-कर?’ २९  
 “तन्निर्बंधे नीटचि चालविला रथ-निभूतस्त-सूतेः;—  
 देती पमूक्तिने थित- मति- कुलजा जेविं मान सासूतेः ३०  
 “भीमादि सबल सर्वहि तेजुरुले व्यूहं-कोट फाइया;  
 इकडुनि कौरव- करकहि होय पुढे शत्रु-सेन्य मोहाया ३१  
 “रथ थडकले, भडकले हय, शरन जघनि धडकले वरते;  
 अन्योन्य, द्यंगुलही, राहों देती न धड कुलेह ते! ३२  
 “पावत असतां दोही, करुनि सत्तुमुलाहवास, वध सेना,  
 व्यूहीं शिरे गुरु पुढे,- चित्तोंहि जयांत वासव धसेना! ३३  
 “व्यूहीं गमे सभद्रा- सूत- गज- चूथांत जेविं वालहेरी.

१मांसभक्षकांस, -२वीरपुत्रप्रसवणारी, -३घोडा, -४महादेवास, भीमास वा, -  
 ५द्वीण- भनीक- द्वीणसेन्याला, -६तेगुक्त, -७याहृ, -८न्याव निष्ठसंशिष्यभी  
 व्यजीत्याचेसत्व, -९परश्वरामाचाहात, -१०तत्- निर्बंध- साच्चापतिभागहानें, -  
 ११व्यूहरूपकिल्ला, -१२देवअंगुलेश्वर, -१३सत्तुमुल- आहव- भनितुमुलसुस, -१४इं  
 इ, -१५सरसाम्नजाईना, -१६सिंहशिल्पाद्य.

त्यावरि पड़ल्या सेना—त्या मथांदिवरि जैविं बालैहरी; ३४  
 “बहुताशीं एकाकी सोभद्र कलह करी समुत्सा, ‘हे’—  
 असकृत् सूतासि म्हणे, ‘सूचशस्कर समर हो, समुन् साहे.’ ३५  
 “तच्चापलतेसि दुजी—दावील श्रीस काय मद नारी?  
 वाटे—करितो कौरब—संहार मनुष्यकाय प्रदाना! ३६  
 “मूर्त वसंत गमे तो, गमति रिपु विषेन्त ते करीराग!  
 कुरुकटकीं—पश्चनिकरीं श्रीरुद्र तसाचि—तो करी राग. ३७  
 “समरीं बालासि म्हणे रक्तप, गगनीचि, करुनि आवत्ते.—  
 किंबहुना—हय, रथ, गज, गिळिले शोणित नदींत आवत्ते. ३८  
 “तेक्कां लतुञ्चांचीं वदने झालीं रणांन पुष्करसे;  
 शोभे विजयोत्साहे आभिमन्दु—मुख प्रफुल्ल—पुष्करसे. ३९  
 “दुर्योधन रुद्यें मग सोभ—वधार्थ धांदला कोपे;—  
 कलंभ मथन हरिसि तसे—त्याला तें कर्म वाटले ओपे. ४०  
 “तें, द्रोण म्हणे, ‘भट हो! रक्षिति झर जेविं तारका सर्तसा,  
 रक्षा, अभिमन्यु न हो गुह्सा, कुरुगज तारकासूरस. ४१  
 “भूरिश्वा, शङ्खानि, कृप, इष्टप, कर्ण, शत्र्य, यांसहित  
 धांवे ससूत गुरु; कसे होऊं देल सम न तो आहित? ४२  
 “सोइविला नृप जेहां, होय, नृप, शस्त्रभय नभा क्षण, हो!

१लाटा, -२हर्षसुक्तसा, -३मानवशारीरी, -४सदाशिव, -५घायाक, -६करीरद्वस्तु.—  
 ७राक्षस, -८ जोवशानें, ९विकसित, -१०करिशावक, -११भमृतातें, -१२ष  
 डाननसा, -१३देवविशेष, -१४समुद्रमंथनकरावयास तेलेल्या मेरुपर्व  
 तावर.

करितेचि त्या स्पर्शाचें तत्तेजोसुद्द-नयन भक्षण, हो! ४३  
 “आरवला जो यारुनि- पासूनि सहदोनि वांचला तरेणी;  
 बसती कुरुप-शिरीं पर- शर-शानिची तेघवांच लाज रणी. ४४  
 “सूजोत्यित हरिसा— तो उघडी, होउनि विमोह, दृष्टीते;  
 स्व-विशिरवै-निकर-समीरे उडवी बहु शशु-शस्त्र-दृष्टीते. ४५  
 “बृप न दिसतां म्हणो, हा! गेलों खाया, करूनि आजवळ,  
 तों कवळे पळविला कीं; -पावेलचि आज लाज आजवळ. ४६  
 “सोभद्र बहु क्षोभी; गर्जे, पाहूनि कवळ हरित्याते;—  
 जाणो अपराधी गज हटकी, दापूनि, जवळ हरित्याते.  
 “त्यां शिंह-नाद होय— व्याळां पुऱ्यां जसा पद्मन्यास;  
 वेषुनि हाणिति सर्वहि, दखदते हीन ते वर्ष-पात. ४८  
 “प्रभुंचा गर्भी हाणी, गळांस्थ हे तीन तीन शर भाँचा.—  
 वाटे बहु तिंहांसां समर करी कुपिते-पोत शरभाचा. ४९  
 “द्वाण-झोणि-कृपादि, प्रबल बहु भतांसही न तो औंटे;  
 फाटे नहृष्टि पुढे बळै; जळैदीं गुण्यांस्था वाटे. ५०  
 “होय पुढे अश्वक-पति, कीं तजेजें न वीर करपोत;  
 रवंडी तद्देय, सूतै, धज, धनु, मुज, शिर, संर्डील नरंपोत.  
 “पडतांचि अश्वकेश्वर कर्ण-द्वीणादि करिति शस्त्रृष्टी,  
 कुळ-पला। श्री तो निवरी, भिवरी, संराधि-पनि-दृष्टी. ५२

१मरनाचे, २सूर्य, ३दुर्वेधिन, ४आपल्याबाणसमृद्धी, ५तांत्र-ने, ६ग्रास, ७जाज्ञा  
 च, ८सर्वांगा, ९पायवेणे, १०तत्र-इतर-द्या अजिमन्दूवांचून सचास, ११प्रभुचाळा  
 वा अजिमन्दू, १२रणाघलेलाखाल, १३आदीपे, १४सेन्द-१५मेयाच्छागारी, १६तद-हृष-  
 ताचे घोडे, १८कारथी-१७कीडेने, १९अरुन्दुत्र, २०इंद.

“भेदुनि शरें उरस्थज, चलचल बल जलधि कर्ण कंपविला;  
मूर्छित कर्सनि मद्रप, सोभद्रे तत्यताप संपविला. ५३

“एकें संषेण वधिला, बाणें एकेंचि दीर्घ-लोचन, हो;  
एकेंचि कुंड भेदी, गमले ते धूरू-तो विरोचन, हो! ५४

“मानी वीर पचाले, गुरुने हि निवारितां तडक, राया.  
स्यंदन शीघ्रहि पिटितां, सांगति यूतांसि तांतड करया. ५५

“झाला पुरें महाबल, शत्यानुज जो, तयासि तो खेपवी.—  
होय जयापरि पावुनि पर्वत-पाटन-जयास तौरेव पैवी. ५६

“मर्दी मद्रप-कटका—अस्तर बला जेविं तारं गराती;  
रोधिल काय परचमू त्या? तो पूर्णावतार! कौरा ती! ५७

“सप्रेम पार्य-पुचा- प्रति पाहुनि, तस्तराक्षमं डोले;  
कुरुणति परिसत असतां, द्रोण कृपाशीं कृपामरे बोले. ५८

“हर्षवितो मज पुत्रा- हूनि, नक्के हा त्मार सामान्य;  
धन्या सती संभद्रा! नंदन जीचा त्मारसा मान्य. ५९

‘मारावें सकबहि बल, परि सकज्ञा! तत्स वद, न कां मारी?  
वाट-यूत-रण-का उच्छित-बहु-वाहुवदन कांमारी! ६०

“कुरुराज म्हणे, ‘कर्णा, कुरुगुरु पञ्चील अंडातारी.—  
गरुडार टें यमोऽयहि काय न वावल अंत तुलाता? ६१

‘परि झाला त्या शिष्य- स्नेहानें मूर हा तांगेशी.

<sup>१</sup>घुबड-२ सर्फ-३ मारी, -४ हर्ष, ५ वज्ज, -६ तारक-भ्रान्ति- तारकास्त्रशत्रु-का  
र्तिकस्त्रामी, -७ बंदिशावा, -८ कातिकस्त्रामी, -९ सत्यवद, -१० शिव-११ यमासा  
सिवाय, -१२ कालसर्व, -१३ द्रोण.

स्तविनो भाट तसा कीं, घाटे जोडील हात पोराशी. ६२  
 ‘बाला दिलें बल जसें, घावें दहनाचिया लवा वातें;—  
 हें पालावें पदरें, दीपहि जेणेंचि सालचावा तें? ६३  
 ‘गुरुनें, करुनि उपेक्षा, केला दुःसह असाध्य आभै सा—  
 पसरिल न जग गिळाया रुद्राप्रियभूत कोणआ मयसार्दि. ६४  
 “दुःशासन बोले जड— काय मदन हा निकाल उयोस;—  
 मदाहुराहुचा शश घरसा शिशु हा निका, मउ यास! ६५  
 ‘आहे नेकरा अचगत पांडित्य, जें अजगरा, तें;  
 या असुल्दपत्सातें गिळिल—ग्रासी जसा अज गरीतें. ६६  
 ‘मरनिल सरुंगा चांडप, धीरहि ते सोडिनील आवास;  
 आवास अंतकाचा प्रिय-शोक-हरिस म्हणेल, आ वास. ६७  
 ‘एक-क्षयें रात- क्षय होय असें, पहा, कसें करितों;  
 सोभद्र-नामाचार, आतां, निजकटक-संकटा हरितों. ६८  
 “ऐसें बोलुनि धांवे— विद्युसि गिळापासि जेविराहु निधे.  
 कार्या म्हणे, ये, देतों सच्च रात- पैले समोर राहु निधे.  
 ‘सर्वसहेसही बहु देतो खल काय-भार ताप सदा.—  
 ताता भीमाचें हें नोहे बल काय, भार ताप स? ७०  
 ‘गाझे न पावतिल तव हजनें साधूंत हीष्ठि जाती.—  
 जहि खल मूणतिल भया, आम्ही साधूंत ही प्रतिज्ञा ती. ७१

१दुणीला, २गोगसठ-३शिवास-४चंद्रसारसवा, ५चांगला, ६महू शार्दन र.  
 ७अ-सत्तद- अपत्य, ८शिक-९विषातें-१०सह अर्जुन, ११धैर्यास, १२स्थान, १३चं  
 दास, १४असिमन्तु, १५सद- छल-फल-सापुच्छलाचेंफल, १६पदमर, १७श्वी  
 स, -१८ सारत- आप्सद- भारतांतुष्टा, -१९ लज्जेश्वति.

आत्मा पुंच असें हे<sup>१</sup> श्रुतिचे मत पीम तात हा ननय  
 श्रुतिकिंकरासि देवां- धर्मासह जोडितात हात नय ७२  
 परसुनि विक्षार रणीं मानी रथ चाप कां न नीट करी  
 गमले सजले कुद्द- द्विं मारायासि काननीं टकेरी ७३  
 सहात नव सुत गमला उष्णांनीं दाटला पच्चस साच  
 मूर्च्छिन म्हणुनि पळवितां खूतानें वाटला पळ ससाच ७४  
 धर्मादि सर्व इगाले दुःशासनपरिसवे परम हर्षी  
 जानें मोहपरापव होनां जेसे नपै पर महर्षी ७५  
 धावति सहाय व्याया सोभद्रा द्वौषिण्यसेन्य फोडूनी  
 रोडूनि विशिरव दृष्टिसि सासू पाहति पसंसि मोडूनी ७६  
 भूप म्हणे कर्णा शिव क इटले जरि भट समरत न निवारे  
 स्वभुजांसि म्हणे सुरिचे आलिंगुनि घटसम रतन निवा ७७  
 नूंया धनंजयाच्या शर-वर्ष वर्मविशिल फुणगीते  
 घोशिल चिनावरि तरि भुलविशिल सुर रव-कार्ति-गुण-गीते  
 शास्त्रास्त्रवृष्टि करितां घन कर्ण गमे सुवर्ण-नग वाळ  
 किंबहुना व्यासंतर- रचित राधिरार सुवर्णन गर्वाळ ७९  
 वास्त्रे अस्त्रे छव धज धनु खुडूनि वधूनि अनुजाते  
 राधेयाते पक्की सोभद्र कुमार जेविं दनुजाते ८०  
 वृहीं शिरतां पांडव - यारण केले जयद्रथे वा ते

<sup>१</sup> गज, २ दक्षरा, ३ तपोनिष्ठ, ४ महाकृष्ण, ५ मागेसरे, ६ भर्तुन (हेच अ  
 न्नीचेनांद आहे म्हणून उपमेकरितां आमिन.) ७ मेर, ८ यास-इतर-यासहून इत  
 रानेंरचिलेला, ९ रही, १० स्वाभिकारिक.

हर वरकृत्य जलधिते<sup>१</sup> करिल प्रभु थेंव जलधि थेवातें८  
 वसुषेणसूत नर्जे वधितां झाले रणीं चपळ वाजी  
 जाणों परस्यर म्हणति जाऊंद्या यशा धणीच पदवा जी९  
 वधितां वशात्य राजा तद्दृट काढे मुखांत लपवीले  
 शत्यज रुक्मिण्यसहित तत्सखशत-राजपुत्र खपवीले१०  
 हरिश्चितुवरि यूथ-वध- प्रकुपित-मद्मत्त-यूथपालैकसा  
 धांवे कुरुप परि पुन्हा त्यासि न पलवील पार्थबाळ कसा  
 अंध म्हणे रे संजय हेत्या योग्नास वर्ष सोळावे  
 लौलावे मांडीवरि तेणों दोणादिकांसि घोळवे<sup>१५</sup>  
 न पैवे सुर्नीतिचे पर- मार्थाची वाट लेंकसूं काँये  
 सत्यचि कथिरी परि हे मज लटिके वाटले कसूं-काय१६  
 संजय म्हणे म्हण अनृत मीष्माचा एकला यणतु मुलगा  
 करिता झाला गुहसा बहुतांनी वेटिला र्ण तुमुल गा१७  
 कुरुरेन्यांत गमेज्या - परि रंभाकांनांत वारा हो  
 ला विजयथी देउनि परिंप्मा कां न नातवा राहो१८  
 समरीं रमणी वदलों मी धन्य अधन्य विनयीना तूते  
 काय कथूं कुरुगुरुसहि पलवि पल त्यक्तविनय नातू तें१९  
 लक्ष्मण धावे जेळां दोणाद्यविलहि सुयोध नावरती  
 घनेनाद इशमुखावरि जी स्थिति घाली सुयोधनाकरती२०

१अर्जुनपुत्रे, २सिंहपोतावर, ३गंजपातिसा, ४नातुअसिमन्यूस, ५नशवेकाय,  
 ६धुवसाता, ७रवीटे, ८युद्ध, ९कहडीवनी, १०आलिंगना, ११चक्रहीरना,  
 १२अमर्यादाकरणा, १३इंद्रजित, १४योधन.

हननचि वहुमत झालें पहिले तुमच्चा न नातवा नाते  
 वदने न वांनवे तरि शोर्य शिशूचं मनांत वाना ते ११  
 कार्ष्णि म्हणे ये शोकद हो ताता साधु-गंजन कुशीला  
 आले भाऊमतीच्या मळवाया वंश अंजन कुशीला १२  
 तूं या योग्य सुमित्रा - सुन धरि खलुदुर्मिला सुनामा ज्या  
 काकी म्हणत्ये तुच्छा करुत यशे उर्मिला सुना माज्या १३  
 लक्ष्मण हे योग्य मला योग्य तुला मेघनाद हे नाम  
 रावणसा बाप तुझा वा माझा शुचियशा जसा राम १४  
 धिक् प्रथम मग करुनि रण वधिला लक्ष्मण किरीटिनयाने  
 हे युवशोकविषफल दिघले दुर्योधनासि अनयाने १५  
 सुत मरतां पूप म्हणी होईल अर्धर्म म्हणुनि न चंपापा  
 सारे भिक्षोनि मारा राहींद्या एक पक्कहि नच पापा १६  
 द्रोण द्वौणि वृहद्वृल लृतवर्मा कर्ण कृप असे सां हे  
 वळले धनरे खांते कार्ष्णि महावातरा न तो साहे १७  
 कोंडनि म्हणत-होते विझवूं मारूं दिवा जसा साजे  
 तो त्यांसि पांगुनि जय- श्रीयोगे श्रीनिवाससा राजे १८  
 काथसुत मथुनि केला विरथ कृपाचार्य वा तुज्या नाते  
 करुं कीर्तिद-वृद्धरक वधिनां रमरले न जातु ज्या नाते १९  
 वधिनां वृहद्वृलाते म्हणती सुर सर्व कांपर्वाना की

१ सुनी करवे, २ साधुछलका, ३ सुयोधनस्त्रीच्या, ४ काजळ, ५ पोटाला, ६ लक्ष्मणहातरायि, ७ खलांलादुष्ट्राप, ८ अर्जुनसुत्राने, ९ प्या, १० जयदृथ, ११ कृष्ण सारिवा, १२ नातवाने, १३ कहापि. + सहा.

वज्जशाताधिक शाचे शर मिरवी गर्व कां पवी नाकीं १००  
 कर्णासमक्ष मारी त्याचे निधि यक्षवत् सचिव सा हो  
 लांसि म्हणे होउनि चिर वीर-सुगनि-स्फुरप्ति-ब्रह्मचि वसा हो १  
 कर्णाचा पांग करूनि मागधसुत अशवकेनुला रवरेची  
 पनिकूळ विधि तसा तो परदब्दनाशार्थ हेतु लाख रची २  
 कालियसा दौःशासनि करिन म्हणे ता परारक धीरांचा  
 पभु तन्यार्दी हाणी इयु जैसा तो पर्ग सुधी रांचा ३  
 लासि म्हणे स्फत त्याचा कीं तू नरकाय पापवनि रीसै  
 जो झोंबला रातीच्या सोडाया साळ्कयेसह निरीत ४  
 मज जिंकाया केंचं वल रवलजन्मातुला निरीहाते  
 सोडुनि अजितत्व जगीं एका मन्मातुला निरी हाते ५  
 जैसा बाप पछाला तूंही तेंसाचि पाप पद्धशील  
 मध्यशील अपरांकीं कीं आतांचि परंगत्ताचे जच्छशील ६  
 ऐसे बोलुनि सोडी दुःशासन सुतवधार्थ नाराच्य  
 छेदी शरवयें कुरु गुरु त्या मित्रा संदर्भिनाराचा ७  
 ती शरहानि तया जवि हरिच्या नाकांन घातली काढी  
 दोणधवज सोमद छेदुनि तकाल पूतवीं पाडी ८  
 शत्य पुढे होय तया तकाळ उरीं शरवयें ताढी  
 मद्रपद्मार नव नव नव- नीत-मृदु-कुमारहारणा धाडी ९

१ साहा, २ मारी, ३ दैर, ४ मृत, ५ शीरुण, ६ कालियास, ७ आत्मत, ८ देश  
 दीच्या, ९ बाण, १० संदर्भनिधारिच्या, ११ सिंहाच्या, १२ अभिमन्यु हन  
 गर्थ, + कड.

विरथ करूनि पठविला वात्य जसा तारकासुर कुमारे  
 द्वाचुंजयादि-पञ्च - प्रबल-रथी मारिले मग कुमारे १०  
 द्वाकुनि म्हणे कुरुनाथा हा सर्वांहीं मिळोनि मारावा  
 प्याले बास भट जसे भीती गज गिरहमृगोत्तमारेवा ११  
 मारिल एकेकाते शर गोचर शर कोण न रक्षयाविला  
 मृदु शर्व परि न कंपद काय नृहरि-रक्षेशोणनस्व पविला १२  
 द्वोणासि कर्णाहि म्हणे गुरुजी मज तो नसेचि आवांका  
 आवांका प्रकृति म्हणो न तुम्हास हि हा करूनि आ वांका १३  
 गुरुहि म्हणे कर्णा हा तस्कचि गरल करूनि-आ घमला  
 आहे संकोचं परि सोडुनि गेला मघांचि आद मला १४  
 मज भंगुनि हि सुखवितो वा हा सामान्य काय गा बाळ  
 उत्तरनि सांडावा या- वरुनी सर्वस्त्र कौँय गावाळ १५  
 याचा धन्य गुरु जसे धन्य प्रद्युम्न गुह कुदाळवांचे  
 न दिसे आज मज रणीं जो सौभद्रायुदे कुदाल वांचे १६  
 स्पष्ट अप्रोद्य-कवच हा दीमतकुमार अंगेषा ल्याला  
 कीं अस्मिनवाहि याचे प्यावें सकुमार अंग याल्याला १७  
 म्यां विजयासि पढविली विजयाने कवचधारणा तनया  
 भेदुनि कवच करिल सुर- पहि तिल-तुत्य व्यशा रणात न या  
 जारि इच्छासि हत्ते-सुत- कुरु- पति-वाक-प्रशाय काणीं-आ पाते

१कार्तिकस्वामीने, २वालसिंहधनीम, ३हृषीकेशाकेला, ४रक्तानेभारकनरव, ५कञ्जला,  
 ६धर्मेष, ७शेजा, ८अस्मिन्दु, ९विष, १०देह, ११रामेषुन्नांचे, १२अर्जुनसुन्न, १३कर्णा,  
 १४इंद्र, १५मृतसुवज्ञोकुरुपतिलाला-प्राप्तिलाला, १६अस्मिन्दुन्ना-

तरि पाहूं पाड कसा आधीं तोडोनि कार्धिन्चापाते १९  
 कासुक गुण हय रारथि खंडन इतुके अशक्य बापा हे  
 जे यांत घडेल तुला ते तरि करि करुनि यत्र वा पाहै २०  
 अक्षेत्रधनु तोंवरि हैं वीरशिरोरल नावरायाचे  
 यारत्र सर्वहि रसूं आजि करुनि यत्र नाव रायाचे २१  
 प्राणु हत्रशिरासि जसा खंडी प्रयत्नायकास नाकाचा  
 तैरमानि कर्ण करिता होय तया सायकासना काचा २२  
 मारी हरीस गहसा कृतवर्मा सारथीस गोंत्रम ही  
 परि न गडबडे तो धिनू- भातुल-सम गहूकीर्ति धोतमही  
 रोंभद्र विश्व होतां धर्मज्ञ हि करिति शरन्द्रदृष्टीते  
 ने निष्ठुर्पत्व पाहुनि इंकिति वहु-सद्य-साधु दृष्टीते २४  
 मृणनी हाणा मारा पाडा ह्या काय पाहतां तोंडा  
 कोंडा प्राण व्यसनीं बाळ बुडो कर्दमीं जसा धोंडा २५  
 तों रवड चर्म धेउनि अवेंलंबी वीरनायक विहाय  
 संकर फडतां सोडुनि धैर्यासि मृणोल काय कवि हाय २६  
 पाहुनि गहडा गगनीं धैर्य जसें काय कोइवेयांचे  
 तैसोंचि भगवैदनुजा- तनुजा कु नायका द्वे यांचे २७  
 केवळ हृदयीं भ्याले जे जे या पवित्रीस गाठाला  
 शिरले रशातलीं भग धर्तील शिरीं न काय गा ढाला २८

१अग्निन्यज्ञाधनुने, २अ-सत्त-धनु-पतुषासंगन्हीतों, ३वीरांचोंशिरोरल भागिन्यनु,  
 ४दुर्योधनाचे, ५इंद्र, ६भुजास, ७हृष, ८निर्दयत्व, ९विश्वली, १०आशयकरी,  
 ११आकाश, १२सर्पानीं, १३भगवत्स-अनुजा-ननु-ज-सरसदसुत्रात्मा, १४क्षमापेशां

रवङ् शितिवरि पाणी दोणें छेदूनियो नव त्याग्य  
 चित्तीं म्हणे न मज तुज धन्य विशुवन म्हणो न घत्स सै २९  
 कर्ण करी चर्माचे थितविघाचे जरो गणप तुकडे  
 तरि याहों हि न शकले वीर विश्वामित्रा हि त्या रणपटुकडे ३०  
 कार्ष्णि म्हणे पब इकडे पाहुत सज्जन न पविकेतुकडे  
 चर्मायरि लिहिले कां वरुचे मज्जननपविकं तुकडे ३१  
 शबुमुरवीचे शितिवरि उतरुनि घेऊनि चक्र पाणि हरी  
 भासे साक्षात् शिरला असुरसमूहांत चक्रपाणि हरी ३२  
 वारिति जसें प्रयत्ने इकमते सर्व संत परचक्र  
 कर्ण द्रोणादि तसे रवांडुति बहु ते स्वामित परंचक्र ३३  
 मग भेकमूषकां जे क्षमित-कोथी-महामुजग दे ते  
 दुःसह भय आम्हा दे धरुनि करीं तो महामुज गदेते ३४  
 तेणो हय सूत वधुनि अवत्थाम्याभति प्रभावाते  
 दशुनि हरिली कोरव- दीपि जशी दीपकप्रभा वाते ३५  
 पाहुनि स्फुरव जेक्कां धांचे सोभद्र सिंहसा रागे  
 त्यजुनि रथोपरथ सरे गुरुंनंदन तीन पाउले मागे ३६  
 रथा माते दैवि गदे धर्माहितमहिषकालिके याते  
 ऐसे म्हणोनि मारी तो सफलतमूज कालिकेयाते ३७  
 गांधार सुरसाते वाद्यवसातीय रथ दहा मथिले

१ परज, २ नहप-हृष्णकां, ३ गाल, ४ युद्धशलाकडे, ५ कृष्णाकडे, ६ शरीराचे, ७ मत-जनन-पविका, ८ खालींउत्तरचक्रघेऊनशबूचेसुरवातरनेंपाणि हरणकरी, ९ पद्मवी, १० परंतु, ११ अश्वसामा, १२ धर्मानाभहितसजोहामहिषासरयालादंकालिकादेची:

कैकेय वीर सप्त ह्रिष्ट दश हे मुख्य सुख्य मी कथिले ३८  
 केला चूर्ण सहय-रथ दुःशासन सूनुचा गदाधार्ते  
 साहे न परबलाते जेंसं हरिनाममनु गदाधा ते ३९  
 बाहुप्रतपचरिते दावी ताँ पार्थकोयज गंदीशि  
 वाटे ब्रह्मविला यम- सा यमकोपार्थ काय जगदीशि ४०  
 या सोभद्राघारि खल- सा गरगरगर गदेशि फिरवीत  
 दुःशासनसुत धारि निज गुज मुद्रा ताप मिरवीत ४१  
 मुद्दचमत्कार रुचिर रुचिर प्रकदुनि महागद भ्राते  
 अन्योन्यकृताऽधार्ते या मूर्छी पावले अदृश्या ते ४२  
 आधीं उठोनि उठता सोभद्राघारि प्रभो गदा धाली  
 विवश करी ती दुर्घटि- हार्या जेविं प्रभोद्वद्युष्माण्डी ४३  
 पढली जसी कराया प्रेषकसुर विरस मरतकोऽपरती  
 भूवरि सोभद्रतनुहि ओकुनि सरधिरसमस्तकोप रिती  
 आधीं भ्रम वहु झाला होता तो त्यांतही असावध हो  
 केला होःशासनिने धर्म नय त्यजुनियां असा वध हो ४५  
 प्रेषक सुर मुनि सज्जन वहु हच्छले किरीटि तपाते  
 रुदला पाहुनि सत्य- ह नारदादित्या ते ४६  
 ज्यांचा संकल्प प्रिय- सुतदोकं जिष्णुचे अरं खण्डे  
 ते तव युवति झाले मुदित इतर अहितही असुख पावे ४७

१ भ्रंग, २ रोणसूख्य, ३ अभिमन्यु, ४ शंकडो, ५ बहुत, ६ परिहारकरण्यास अ-  
 रुक्ष्य, ७ नारदे नारायणकर्णकी, ८ पद्माणारेजे देवत्यांलाभिरसकरण्यासाठीं,  
 ९ तिक्ति, १० श्राण, ११ शत्रुही, + नारदादित्यास, अ आर्नदित.

धर्म वभयांसि मृणे दृनि परमदुर्लभा अरी मरणीं  
 कां रडतां सोमदें बत्से यशा जोडिले औरीम रणीं ४८  
 चिनींच पल्लांत मृणे शतदा बाहेर न बहुवेस हाये  
 समजाउनि कटकांते धैर्ये शिविरासि जाय सरहाय ४९  
 कवच विकल द्वारे न हे धर्मासि जसा तुरंगमा तांग  
 रुतशोकावशा शिविरां जेसा सिंहा कुरंग मातंग ५०

अध्याय ४

चतुर्थदिनयुद्ध.

धर्म मृणे हा हा म्यां मंदें दादुनि कुमार भारविला  
 बहुवीरसूत दिसल्या अधिक सुभद्रा उमा रमा रविला १  
 अर्जुन-कृष्ण-सुभद्रा- कृष्ण-कुंतीस काय समजावुं  
 काळ न भंटे कैसा तदूदनीं पुञ्चकार्यसम जावुं २  
 अध्यायिउन्नरेचे मुख यीन असेल वहळ हक्कीने  
 म्यां जेविं लव्यसन्निधि- नाडों कस्तिल न हक्कहक्क हीने ३  
 तुज उन्नरे मुलि दिल्हा म्यां कापायास मान विवास  
 कलिकाल काय दुडविल मज वहु-पापासमान विवास ४

१ अपार, २ बहुदां, ३ चित्तामध्येयलांतरोंकडीवेळां हाय हाय मृणे परंतु बाहेरनमृणे,  
 ४ डेरा-रायरी, ५ मुग-हरण, ६ वीरभाता, ७ द्वैपदी, ८ पुत्र असिमन्-च्याहेहाप्रभाणे,  
 ९ पिंबळे, १० प्राप्तसमीपनाश्राज्याचाजशाळां, ११ जगताला, + पुकळ.

४२  
मोरोपंत.

कथिले कसे असे मज - धर्मा करवाल काढ कलहाते  
 मृत्युमुरवीं कुलकर-गुण - शर्मा-कर-बालका टकल हाते १  
 धर्माच्या सुनशोका शामवाया ये महातपा व्यास  
 ज्या जोडिले विभुवने प्रभुचा जैसे च हात पाव्योस २  
 तो मुनि म्हणे श्रुतिस्मृति - शारन्द्रजा पांडवा नकीचि रडु  
 शोकभरें प्राकृतसा वा कृतराफल्य तूं नको चिरडु  
 गेला उन्नमगतिला पुरुषोचम तो जगीं असामान्य  
 शोच्य नद्दे वा धर्मा युञ्ज असावा कुलीं असा मान्य ४  
 मृत्यु हरितसे सभयीं अमरांसहि कवण मृत्युला चुकवी  
 ऐसे जाणुनि तर्च व्यसनांत न मोह पावती सुकवी ५  
 धर्म म्हणे हो गुरुजी मजला मृत्युरचरूप कळवा हो  
 या तमावरि तुमची सौन्हिरुधा-सिंधु एक पळ वाही ६  
 व्यास म्हणे मी कथितो इनिहास पवित्र तुज पवित्रास  
 बाधों न दे बुधा जो शोक महेंद्रा जसा पर्वि त्रास ७  
 होता कूऱीं अकंपन नृप तो हैरि गांठिजे जसा हरिनीं  
 तन्नंदन हरिसमबल हरिनामा मारिला रणीं अरिनीं ८  
 शोकार्त तूं जरा मज पुससि अकंपनहि नारदा नमुनी  
 मृत्युरचरूप सांगुनि करि त्याते मोहपार-दान मुनी ९  
 जें तूं मज पुससि युझे तोचि अकंपनहि नारदा नमुनी  
 मृत्युरचरूप घने त्यासि करी मोहपार दान मुनी १४

१तरवार, २सुरल, ३सु-उर्जी-सूधा-सूचनासूत, ४कज, ५कृतयुगी, ६सिंह,  
 ७अकंपनाचापुत्र, ८इंद्रासारखावलवान्.

पूर्वीं बहुमार्गार्ता ऐसें चतुरानना धरा विनवी  
 बाटे भय दाटे नच आटे किति म्यां पजा धरावि नवी १५  
 न सुचे चुक्कि चतुर्विध- भूतयामासि संहारायाते  
 कोपे ब्रह्मा जाणों त्या भूतांचेंचि अहैराया ते १६  
 तेज्जां विधिच्या रोम- छिंड-बद्न-नयन-कर्ण-नामानी  
 वमिला वन्हि अद्वा या आइकतों कोपवर्णना कानीं १७  
 बनवैन्हि तृणासि तसा भूतयामासि वन्हि तो कवळी  
 रुद्ध जगत्सयसमयीं धांवुनि ये पद्मयांनिच्या जवळी १८  
 रुद्ध प्रभुला प्रार्थुनि लोकसायकारि तेज आवरवी  
 इतर किती विनवाया तेजस्वीही धरी न आव रवी १९  
 प्रार्थुनियां आवरवी जेव्हां कोपानलासि महेनारी  
 प्रकटे रक्ताकृष्णा- पिंगारुरद्धिविभ्रमद नारी २०  
 तो प्रभु सांगे देवुनि मृत्यु असें नाम तेंचि काम तिला  
 त्या उग्रनामकार्य- श्रवणे होइल न खेद कां भतिला २१  
 मृत्यु म्हणे प्रभुजी हें काय वरें तेंचि कार्य करवा जी  
 योजावा जन सुपणीं धारें वीरेंहि कार्यकर वाजी २२  
 ऐसें म्हणुनि रडे कीं गुरुहि सुवर्णीलासि सोडवी पाणी  
 प्रभु अशुविदु नीचे न गळोदे क्षिप्र ओढवी पाँणी २३  
 हुहिण्या म्हणे मृत्यो तूं माझ्या होशील मान्य उक्तीते  
 की जन्मलीस योगित असतों संहार-हेतुचुक्कीते २४

१मारपीडिनपृथ्वी, २पानक, ३बडवानि, ४ब्रह्मा, ५शिव, ६घोडा, ७हात,  
 ८ब्रह्मदेव.

लघु गुरु असें न म्हणतां ओढुनि घे सर्व जीव सरसकट  
 जैसा गंध गजाचा भोहुनि हरितो अलीस सरस कंट २५  
 याइया घरें तुला अघ कोणीहि न लावितील अनेद्येने  
 ऐसे बहु समजावी परिन तिचे कूरकार्य मन घे ते २६  
 करिते आज्ञा ऐसे रथष्ट न वदतांहि देवै हर्षविला  
 तो पूर्वदग्धजीवां- वरि वरुणामृतपयोद वर्षविला २७  
 एके चरणेचि उभी घेनुकनामा ४ अमी नृपा होती  
 तप एकवीस-पद्ये तपली गमली खरी कृपा हो ती २८  
 यावरि चवदा चर्षे पुण्याऽरण्यांत ही सती तपली  
 मग अऱ्युत पद्म मृगसंह- चर्या करितां पितामहा जपली २९  
 जीचे अतिशीतोदक ला नंदेमाजि जी उभी हर्षे  
 होती निजनियमाते संरसूनियां अर्द्धीतिशतवर्षे ३०  
 तिलुकेंचि कोशिंकीच्या तीरांत तरोंचि पंचगंगांत  
 वेतसकांतहि तपली जों ये केवल कृशत्व अंगांत ३१  
 तपली तुहिननगीं सहर- यंजनस्थानीं हि रवर्द-वत्संर ती  
 चचित्तरति तपीं बहु जशिजननीच्या स्तनींचि वत्सरती ३२  
 गंगातट-मेरु-मलय- पुष्कर-गोकर्ण-नेमिय-वनांत  
 तपली घरिले तेजे उपत्व हि वाटले प्रिय मनांत ३३  
 भेटे प्रसन्न होउनि विधि आचरतां अनंत तप तीस  
 स्मित करुनि म्हणे मृत्यो कां दुर्धर नियम धरुनि तपतीस ३४

१ यंड, २ निषाण, ३ अम्बदेव, ४ दत्तसहस्र, ५ शृणुसहस्रनमानसंचार, ६ आरहजार,  
 ७ विश्वामित्रिनदी, ८ हिमाचलपर्वति, ९ देवांचीयसमूही, १० वर्षे, ११ तिच्याचिनाचीप्रीति.

मृत्यु मृणे कांपवितो प्राणिवधाऽधर्म महणुनि नप वरिले  
जगदीशा आंगय मज द्यावे त्वां सर्व विनेतप्रय हरिले ३५  
इुहैया मृणे न अधर्म र्यर्जेल मृष्टा नसेचि विधिवाणी  
साति सदुरक्षपदेश न बुडवी कोणाहि अमृतनिधिवाणी ३६  
मृत्यु मृणे जरि आयह तरि मृतांची अशीच हो हानी  
भेदावें प्राणिवपु झोहे-र्ष्या-कोध-लोभ-मोहानीं ३७  
कर्माऽनुरक्षप दुर्गुण रोग प्राण्यांसि नित्य खातील  
तुज काम कोय सोडुनि करितां संहार साधु गातील ३८  
तव अशुबिंदु धरिले रोगांचा तोचि होय हा निकर  
प्राण्याऽनुहोनिकर ग्रीष्मीं रवि जेविं तोर्यहानिकर ३९  
संहारनिमित्त अशी मृत्यु विधिकृता अकंपना आहे  
रुडतोसि पुत्रमरणे कां मृत्युप्राप्त सर्वही बा हे ४०  
करुणानीरद नारद मुनिच्या वर्षेनि उक्ति गारा या  
देती अकंपनाला तापापासूनि मुक्ति गा राया ४१  
सांगे शोक शमाया ऐसा इतिहास हा शक्ति व्यास  
वाच्या श्रवणे श्रोते निवती पावोनि आंशु भव्यांस ४२  
धर्म मृणे युनरपि मज निवदया कीर्तिसत्त्वधा मरिते  
चरिते राजर्वांची सांगा मज याचि दृढ़रा वरिते ४३  
व्यास मृणे जरि मृणसी श्रवणीं राजर्पिचरितरस ओता  
तरि ऐक वित्यनुपति - सक्त संजय पांडुनेहना होता ४४

१रोग, २तांचेभय, ३बम्भा, ४मिष्ठा, ५अमृतनिधीतारित्वी, ६ग्रीष्मक्रतुमध्येजलशोषण  
परवीकरितीनसा, ७स्वामेयनारद, ८बोपल, ९तत्काळ, १०कल्याण, ११कीर्तिरूपमृत १२क  
र्णी, १३हेधर्मा.

सरव्येकरहनि पर्वत नारद आले तया पहायाला  
 सृजय पूजी प्रेमे प्रार्थी सर्वस्व ही वहायाला ४५  
 तो तर्हता तयाप्रति येउनि वंदुनि पदे उपी राहे  
 पर्वत म्हणे नृपा रवि- भा की श्री कीर्ति कोण हे आहे ४६  
 भूप म्हणे आली वरे - वर मागायासि पर्वता तनया  
 हे कन्याऽकृतिचिंता- हृदिनीशात तरति सर्व तात नया ४७  
 नारद म्हणे नृपा मज योग्य जरि तुझे म्हणेल मन हे हें  
 कन्यारल न केवळ अर्थिकर्ति हेति साधु जन हेहें ४८  
 भूप म्हणे योग्य सुता- रत्ना तूं जेविं आनना रद्दन  
 कोण सुबुद्धि म्हणेल स्वप्रियकर योग्य औंन नारद न ४९  
 स्लव्याचि पिण्डाचसरवा झाली जाणुनि सुपर्वता वरती  
 स्तविते न ठेवती जरि मन हरिविरि की सुपर्वतावरिती ५०  
 पर्वत म्हणें न कोणहा तूं बहुकालिहेतु वांकडी वरिली  
 गति तुज नसो मने म्या वरिली जी हे तुवां कडी वरिली ५१  
 वांस्तवादिविधिविना हृदये वरिली म्हणोनि कशि भार्या  
 तुजाहि मजविना स्वर्गति न घडो कीं व्यर्थ दूषिसी आर्या ५२  
 ऐसे पररथराते शायुनि सकलारिकाल बा होते ५३  
 सृजयसदनीं नारद पर्वत मुनि बहुत काल बा होते ५३  
 ज्या ब्राम्हणासि पूजित होता पुत्रार्थ भूप तो भावे

१सृजयाचीकंत्या, २रविभमा, ३लहसी, ४नामकाव, ५श्रेष्ठ, ६कन्यासुपीचिंतानदीचिं  
 त्यत, ७वाचकाच्चाहाति, ८शरीरे, ९इत, १०अन्य, ११सुतिलायोग्य, १२शि  
 लाप्रति, १३सकल अरिचिंकालस्त्रीनारदपर्वत, + वारणिष्वपुदिक्रियेविचाय.

ते म्हणति नारदा सूत - दीपे सुंजयनिशांत शोभावें ५४  
 त्यांशीं देवर्षि जसा प्रियपुत्राशीं सुखवें वदे नात ५५  
 तुज हे सुसंतति जडी सुजनासी जन सुखेवं देतात ५६  
 बोल जसा तुज कावा अरषिवरवचने तसाचि सूत पाहें  
 त्या सुंजयासि बदला होउनि बहुसुप्रसन्न सूतपा हे ५७  
 भूप म्हणे विरव्यात स्वाऽर्थुधदहनांत औहित होमुनि हो  
 यन्मलैमूत्रादि सकल कनक असा पुच मैहित हो मुनिहो ५८  
 दिधला तसाचि वर सुत - अद्युत-झाला तपासि तो जनक  
 वेदी नाम सुवर्ण - श्रीवि असें तो हगे मुते कनक ५९  
 खाचे कनकचि सारे मल मूत्र स्वें लाळ सेंडू  
 कां न म्हणेल तशाचे मोही ताताशि बाळसे बूऱ्य ६०  
 भाग्यभारे बहु भारी आसे सुंजयपुरी जशी अलका  
 पर ईतचि धन वाढे म्हणउनि दृष्टांत होय हा हलका ६१  
 किं-बहुना कोंतेया वाधिला कनकार्थ बाळ तो रानीं ६२  
 चोरानीं हरुनि बळे होइल मिथ्या शिशो कळा वार्ता  
 निवविल मज कवण तुझा कुशलसुधेकसनि शोकदावार्ता  
 नारद त्यासि म्हणे गा तुज उचित नक्केचि शोक तोकाचा

१ एह, २ संजयाशीं, ३ सेमालिंगन, ४ आशुधानींत, ५ शत्रु, ६ ज्याचेमलमूत्रा  
 दि, ७ सुवर्णहीविपुत्राचे, ८ बहुनकायसांगावें, ९ उपायनजाणणरेलोसी  
 क्षर, १० कथिं, ११ शोकदावानलानेंपीडि नजांमी मला, १२ बालकाचा,  
 १३ कुचेरपुरी, १४ पूज्य, १५ सुवर्णाकरिनां.

तो कांचा स्वर्जमणी<sup>१</sup> खागुनि जो काय वैचितो काचा<sup>२</sup>  
 पणजाला भाजाला<sup>३</sup> न रडसि कृतपोषेयल- बालाही  
 शेयस्कर ते कीं हा<sup>४</sup> विरहगरद सुगुणरत्न बालाही<sup>५</sup> ६४  
 कथितों पुण्यतर तुझा<sup>६</sup> पुत्राहुनि युरुष ऐक त्यास रड.  
 कवि म्हणति उगेचि शिरः— कंपसह हि सूक्तैकत्या सरु<sup>७</sup> ६५  
 होना यज्चा दाना शक्ताहुनि लब्धरस मरुत्त रणी  
 ज्याची सदुपायनियति इष्ट स्फगति तेविं न समंहतरणी<sup>८</sup>  
 यश कराया प्रार्थी<sup>९</sup> स्वर्गीत्या स्वकुलगुरुवरा जीवा  
 चुंबी द्विरें पद्युगा<sup>१०</sup> जोविं मुखे तृष्णिमधुप रजीवा<sup>११</sup> ६७  
 सरपनि सोडुनि जाणें नृपयज्ञा उचित हैं नव्हे मातें  
 ऐसें मनांत आपुनि जीव उपेष्ठी तया वृत्तचितमातें<sup>१२</sup>  
 भेटे नारद त्याला<sup>१३</sup> फिरतां पावोनि फार खेदास  
 इकुनि दृत म्हणे हो<sup>१४</sup> लेरवावे सर्व सारवे दास<sup>१५</sup> ६९  
 सांगे स्तरषि आहे<sup>१५</sup> गुरुबंधु तरीय- दृति पैशाची<sup>१६</sup>  
 संवर्त नाम त्याचे<sup>१७</sup> त्यासि यशाची स्टैहा न पैशाची<sup>१८</sup> ७०  
 वाराणसी- शर्वी शिव- धी तो वल्लवावयासि हेरवुणगा  
 वल्लवावा बहुयत्वे<sup>१९</sup> अतिकृपणाचा नृपा जसा कुणगा<sup>२०</sup>  
 वाराणशीयुरीच्या<sup>२१</sup> दरी मांडूनि कुर्णिप उमगावा<sup>२२</sup>  
 पुसतां हहनीं शिरलों<sup>२३</sup> म्हण कविनीं लत्यताप धुमे गावा<sup>२४</sup>

१ कञ्जा, २ तुझा पोषणाचा केलापलजाणें, ३ बापालाही, ४ वियोगस्त्वविषदेणारा,  
 ५ बालसर्प, ६ उत्तमभाषणदिलोलचीतऐकणाराला, ७ यशकरणारा, ८ मरुत्तनागा,  
 ९ नायूसहितनोका, १० दृहसनीस, ११ शिराने, १२ चमर, १३ कमला, १४ द्रोला, १५ पिशाचतु  
 ल्य, १६ इडा, १७ कल्याणदुद्धि, १८ शव, १९ तजाकरणने, + परीस.

छल सोसितां मरुते गुरुमंत्रबळे विशंकमद नमुनि  
होय परम इष्टवरद शिष्टवर दयाप्रसन्नवदन मुनि ७३  
भक्ता अभयप्रद जो इतरां लोकांस काय संवर्त  
घालील न शरणांगत कार्या तो कास काय संवर्त ७४  
करितां मरुत मरव ये शतमरव उच्चलुनि कज्ज माराया  
काहीं चालीं न दिला संवर्त तदपिमाने बा राया ७५  
ज्याच्या मरवीं समासद सुर सर्व मरुत्तममूह परिवेषा  
म्हणति परस्पर मुक्त- द्विजजारि पठन धरि घोट परिवेषा ७६  
शक्ता धनदा देऊ उधकुनि बहु कनक तो त्रप्ता दास  
म्हणउनि गुरु दे ज्याला कांचनमय तुहिँगोवपादास ७७  
केली सफला ज्याची संवर्ते सर्वथावनसंवेहा  
ज्याच्या राज्यांत म्हणे तरक्कर दारिद्र्य दुःख नसंवे हा ७८  
राहे पर्याच्च भ्रतिग विप्रजना बहुत दक्षणा विटवी  
ल्या सुगुणसागराचा पावेल न अंत सकविधी-टिटवी ७९  
कां रुडसि सुताकरितां यज्या दाता असा मरुत मरे  
होता बहुप्रकारे त्वननया परिस परम उत्तमरे ८०  
देवर्षि म्हणे सूजय- राजा दुसरा सुहोवेन्तुप होता  
न तसा दुजा प्रतापी अहित-महीपति-महाहुती-होता ८१  
त्याच्याराज्या-मध्ये धर्मति घन बहुत वारिपरि सौनीं

१ शकामदारहिन, २ प्रलय, ३ यज्ञ, ४ ईश, ५ वाढपी, ६ लक्ष्मा, ७ हिमाचलपाद, ८ ज्ञानकीर्षा, ९ चोर, १० नसावे, ११ कर्वीची बुद्धिकृपाटिवी सपुद्रतीर्णिचारक्षी,  
१२ शत्रुत्त्वीराजांचा आहुतीचा हवनकर्ता, १३ सर्वर्ण, + नामविशेष, नामकर्ता.

विर्तीं मिथ्या न म्हणे हैं परमाऽश्वर्यकारि परिसोनी ८२  
ज्ञा तद्वाज्यांत नद्या वाँपी जे कूप काय कौसारे  
तजोय पंक शेवल कनकचि तें मनुजनायका सारे ८३  
त्यांतील स्वर्णमय पूँव दुर्दुर मकर मीन कांसव हो  
ऐसा सभाग्य न करिल हाउनि गरुचरणलीन कांसव हो  
जे न हेयाह पडले मेधा-तुनि तौहि हेमयाहा वी  
अद्वृत दारविल्या अनि- अद्वृत नृप-भाग्य हैं मया दावी ८५  
यज्ञांत सर्व सोने दे छन्न विल्या न देववे हाने  
त्या यादांचीहि दिलीं यजिले जे उक्त देव वेदाने ८६  
जो हयमेध-सहस्रे संविधि यजी वीर राजसूयशते  
परवीरसू न जें तिल मिरवि बुद्ध सहोत्रराजसू यश ते ८७  
मेला उसा हि कोणि हि जन न मृतिस करनि पुण्यतरो कीं  
बह आपणांत अथवा गुण ऐसा कवण पुण्यतर तौकीं ८८  
हयमेधसहस्रांचे जेणो केले सहस्र सन्धत रे  
ऐसाहि अंग मेला काळाला कोण वरनि जन्म तरे ८९  
जो शतसहस्र देवा- झाला यज्ञांत दक्षिणा कन्या  
मग उत्तरोत्तर अधिक वर्णाव्या द्वनजाति किति अन्या ९०  
मरुष्ट्रक्ष्याद्यसरव ते ऐकुनि हि दिले नृपा सरव न काने

१ साच्या राज्यांत, २ मेधविशीर ३ तच्ची, ४ शेवल, ५ शानकोबडीं ६४  
श, ७ स्वर्णजर्खंतु, ८ मयास्त्रास, ९ वापालाजें न देववे तेंदिले, १० य  
याविधि यजनकरि, ११ सहोत्रराजाचीमाताजें यस्त्रिर्विद्वीरसून, १२ वा  
लक्ष्मींगर्चीं, १३ अश्वमेधसहस्रांचे सहस्रकेले, १४ श्रेष्ठ, अंगनामक-

अंगे मरवकिया मरु- मार्गीं केली कृपा सुखन काने ११  
 तुजहुनि चतुर्गुण बरा खसुआपरिस पुण्यतर अंग  
 तोही मेला राया का रडसी सोड शोककरसंग १२  
 देवर्षि महणे राया श्रवण तुवां तो नसेल शिवि केला  
 ज्याच्या कीर्तिहुनि उणी म्हणति सुकवि अमृतवर्षि-शिविकेला  
 युद्धता इहितनृपहत- वित्तविष्णवादि-सर्वदेव यजी  
 गो-ब्राह्मण-प्रजाऽवन निजधर्मकरीं च सर्व दे वय जी १४  
 श्रीगणपतिजघळ गणक सिद्धांत-रहस्य जो सुधी सिक्ता  
 तो त्याबळे न मोजिल कांगंगासिंधुजंतुसह सिक्ता १५  
 मोजील वर्षधारा तारांगण ही सुमेह पारांगण  
 शिविदत्तधेनु वर्णिल जरि वरदेवर म्हणेल वाराण १६  
 रथ हयचतुष्टय जसें प्रेरित अस्तो कवि प्रतीदाने  
 वैष्णवधें प्रेरी वहु रुखवी अस्तोक विष्णु तो दाने १७  
 वहु अद्वमेध केले वहु गो-कन्यादि-दक्षिणा दिघत्या  
 कवि म्हणति कंठकणीं समुक्तादृद यद्येशोभिध ल्या १८  
 ज्या शिव म्हणे शिवेच्चा धैनपत्वे अपर मित्र देवरहो  
 अक्षय धर्मशद्वा रुद्यत्र असे वहुत चित्र दे वर हो १९  
 पर्मा देवर्षि म्हणे गेला मेला असाहि शिवि राजा

११-सवनक-उत्तमपतीचा रवणणारा, ३शोकमदसंग, ३पालकीला, ४युद्ध-हत-आहिन-  
 नृप-हत-वित्त-युद्धांमारलेल्यादातुराजांपासूनहरणकेलेल्यादृच्छाने, ५गोब्राह्मणप्र-  
 जांचेंपालनहाजी स्वधर्मत्याच्याहातींच, ६शिकणारा, ७गंगा-सिंधुनदींतीलभा-  
 ण्यासहित, ८यालुका, ९जलधारा, १०याषाण, ११चाबुक, १२जमरि, १३अनल्य, १४इतम-  
 शोकिक घोसं, १५यद्यवासू-भमिध-ज्याचीकीतिनामकसुका, १६पार्वतीच्चा, १७कुवेराप्रभाणे  
 धनपतिआहेम्हणून, १८इसरा, १९दीर-८ चंद्रशान.

यारतव नको रडों म्हण या सौशुजनांस हि स्वशिविरा जा १००  
 हेवर्षी म्हणो होता दशरथनृपपुत्र- रामराजा गा,  
 जेणे साधूनि दिला लोकां सहस्रिदृ-यामरा जागौ १०१  
 वधिला जेणे राक्षस- वर विश्वविनाशकर दशानन गा  
 आली घाया यत्यद्- यश हेवांच्या हि वरदशा नं नगा १०२  
 यच्चरणाच्या घेती मस्तक मळवूनि देव धूलीला  
 तीर्थाधिक हे गोतम- मुनिची कळवूनि दे वेधूलीला १०३  
 कीं पाहे शापतमीं चिंतुनि चित्तांत जै विभात शिळा  
 यत्सदयशों सधारस विरस सुरसकासि जेविं भात शिळा १०४  
 इववुनि अजडा केली यत्सादरजोलवाडनिले कुशिला  
 यज्जननीच्या होउनि दुग्धधिने लोल वानिले कुशिला १०५  
 यन्नेजे जलनिधिच्या तरले न दगड विशाल- नैगैहि वर  
 ज्याच्या स्वयशें आला स्वष्ट दशमुखासमात्र न गहिवर १०६  
 न तुला शतांत पहिल्या मधिल्या अंत्या हि तुरगमेधा त्या  
 शुकुलमुख शुतीचे साहात् सादृश्युर गमे धात्या १०७  
 युवहृत असो चाविति सर्व पिरांच्या हि न वपु ढेंकुण गा  
 राष्ट्र प्रेमें पीषी छपण जसा नित नव पुढे कुणगा १०८  
 करिते झाले ज्याच्या कीर्तमुखे शांभुसेचि कापै लास्य

१रुपारेश्वरां, २अपुत्यारांवदींजा, ३सर्वचास, ४कल्याशास, ५अहिल्या, ६च  
 रण, ७प्रभात, ८अमृतहरिसिक, ९ज्याच्यापादरजाच्यालेशवायूने, १०कु  
 लिताशीळा, ११सत्तिले, १२कुसव्याला, १३पर्वत, १४अयोध्यानगर, १५ब्रह्म  
 देवास, १६वानर, १७नृत्य.

यद्वर्णनें च सर्व हि तत्त्वज्ञ न पाहतां हि कपिलाऽस्य १०९  
 रुद्रेसहस्राब्द करुनि र्जन हे शोवर्टीं सुपद विश्वा  
 किं बहुना पावविला जेणें यतिपतिमता सुपदवि इवो ११०  
 गेला ऐसाहि प्रभु वा करिसी शोक काय तोकाचा  
 सोनें हगे मुने जो स्वजना हे शोक काय तो काचा १११  
 भूप पर्णीरथ होता जो शब्दुन्ते हि सुगति हे वधुर्नी  
 ज्यासि म्हणे त्वयुत्री मी ऐसें नमुनि सुगति देवधुर्नी ११२  
 उगमापासुनि रागर संगमयर्थं इष्टकामहिता  
 गंगाचयनं रचिली कनकाच्या करुनि इष्टका महिता ११३  
 यज्ञांत दक्षिणा, हे विश्राला भूप भूपस्तकन्या  
 अन्या न घडायाचे घडले हे दान त्याचि अतिधन्या ११४  
 विश्रांसि सहस्रांचे कन्याच्या दे सहस्र तो भूप  
 आछादिले जयांचे दिव्याऽबररलभूषणे स्वप ११५  
 प्रतिकन्याकनकरथीं जोडियले चार नव चतुर गमनीं  
 केंची कँशा प्रतोर्दहि साहनि हूं हेहि न वच तुरग मर्नी ११६  
 एका एका रत्न - धज-भूषित-कन्यका-रथामागे  
 शत शत सूभणि-सुवर्ण स्वर्वं-धर गज दिले महामागे ११७  
 नागानंगामागे नांदाला सहस्र दे वीजी  
 तें हारिहरां म्हणति कवि तुमचे देणे अनंत देवा जी ११८

१कपिल-भास्य-कपिलऋषीनेसुरव, २अकरा, ३कुञ्जा, ४तुझीकन्यामी, ५प्राणीरथी, ६मनोरथहितकर्त्री, ७चावृक, ८आरी, ९स-अंबर-धर-विल्ववस्त्रेंधारण करणारा, १०एकाग्रज यागेसंसर्वमालासुक्तसहस्रअद्व, ११अद्व, +विदा-

वार्जीवार्जीमागं शत समवत्सा यथोक्त दे गाई  
 विप्रसनी मृणति शिवे ऐसेंचि सदा कथोक्त दे<sup>१</sup>गा३ई ११९  
 गाईगाईमागं जें वर्णू काय किति अज्ञाविक ते  
 हें साधुभाग्य येइल विश्वसृष्ट्या हि त्या अज्ञा विकते १२०  
 ऐराहि शूरिद्विष्णु घज्या राजा भगीरथ न राहे  
 राहेल करा त्वत्कृत कवणा न स्पर्शली गति नरा हे १२१  
 हेवर्षि मृण्ये होता ससालक विष्णुचा दिलीप गडी  
 जेणे अपर्णतांच्या न शिरीं शावत उरोदिली पर्णेडी १२२  
 यत्सुयदासीं हरच्या मैत्री संपादिली पदाने हो  
 सुरनिर्लेय खलसानुहि पावे कंपा दिलीपदाने हो १२३  
 यज्ञांत दक्षिणा वसु- पर्णा वसुधा दिली पदा नमुनि  
 ऐसे हें अत्यदुत्त गाती प्रेमें दिलीपदान मुनि १२४  
 शतमन्यूपें जौ प्रभु मान्य जसा व्यजनवायु वार्यूपें  
 ज्याच्या लाजविला विधु सहृदगाहतमुज नवा युवा यूपे  
 असनि कनकभय वेदी मंडप यूपहि परंतु हेमाचे  
 यद्यज्ञावाटवार हि ज्यांत निजुनि नृप हि मृणति हे माचे १२६  
 सूर शिवसे देखवति ज्या करित्या सखवृष्टिच्या दिली पाते  
 दूरनि विलोकित्यांहि स्वर्गति यद्यृष्टिच्या दिली पाते १२७

१ यथा-उक्त-जशासांगितत्याकपिलादि, २ शेष्वामेद्याचाकृप, ३ बहुत, ४ उह  
 त, ५ शागोटे, ६ ईर्बंचास्थानभूतरलशिवरमेरु, ७ इंद्रपेशां, ८ महावायूपेशां,  
 ९ सु-दृक्-आदत-मुज सलीचनान्त्रियांही आहरिलाभुजज्याचाअसाविधु-चंद,  
 १० यशस्तंशाने, ११ न्यान्यायतशालेचीवाद, + ब्रह्मरेशास.

ज्याचें रथचक जब्हीं न बुडे आत्मजमन जसें भवनीं  
 कृपण जसा वित्ताच्या सत्याच्या अति निविष्ट जी अवनीं  
 कवि बदले नेवाहीं कर्णाहीं लोकहो दिलीया प्यो १२९  
 पुण्यइलोकें रामें सद्गति जेणें तसी दिली पाप्या १३०  
 स्वाध्यायज चापगुणज रवा जेवा प्या असे जसे शब्द  
 तैसे उदार ज्याच्या सदनीं हे पांच न जिरनी शब्द १३१  
 मेला असाहि ज्याचें अरिला लिहिलुहि हे वपु वास  
 कां आठवूनि शोचिसि रे सुंजय मनुजदेव पुत्रास १३२  
 नारद म्हणे वियोगें पुत्राच्या पावलासि कष्ट महा  
 तरि परिस सांगतों तुज झोक सराया समर्थ अष्टम हा १३३  
 नृपति युवनाद्वय होता गेला मृगयार्थ तो वनीं दूर  
 तेणे श्रांते नृषिते अविसत्रीचा विलोकिला धूर १३४  
 सत्रीं शिरोनि न पुसे देउनि एकाहि हाक विप्राशी  
 भाविबळे स्वार्थचि मुनि साधितपृष्ठदाज्य हा कवि प्राशी  
 तल्काळ गर्भवान् नृप होउनियां होय समय सञ्चय हा  
 पृष्ठदाज्यपानसंकट जाणुनि बदले समस्त सञ्चय ही १३५  
 भेडुनि युवनाद्वाला हांसोनि म्हणे सहेव वासव हो  
 हें संकट हरितों परि सांगुनि पुत्रासि देववा सर्वे हो १३६  
 वैद्याकरवीं नदुदर क्वाया गर्भासि वाट तो चिरवी

१द्व्याच्या, २रक्षणीं, ३माझानकरा, ४वेदमोऽसासूनउत्सव, ५भनुकोटीपासूनशाळे  
 ला, ६शत्रुलामेला हांसेंजरिलिहिलेंतरिरारिरासत्रासदे, ७नरपति, ८रधिमि  
 श्रितप्राज्य, ९सलज्ज, १०ऋत्युज, ११हाहाकरे, १२वज्ञ-

याकर्म वहुकरही द्विकरसुनन्धून चाटतोचि रवी १३७  
 काठुनि उद्गांतुनि शिवा मोहांतुनि नृप हि तूर्ण बाहेर  
 शक्षासि दस्ते म्हणती केला आदेश पूर्ण वा हेर १३८  
 शक म्हणे युवनाश्वा करिताहे उर्बशी हि वा लास्य  
 ऊठ सरव्या नंबाहीं प्याया पीयूषपूर बालास्य १३९  
 अमर म्हणति कंधास्यति तों मां धाता असें म्हणे शक  
 घाली अंगुलि वहनीं तीहि अमृत जेविं गोपिका तक्क १४०  
 मांधाता शक म्हणे झाले नन्हाम तेंचि गा राजा  
 तत्कार्ति सुखा देती पीतां तप्ता जनासि गारा ज्या १४१  
 झाला शुनिशास्त्रानिपुण तरुण सुभैटहि भरतां द्विस तीस-  
 द्विसांतचि हो विजयी जिंकुनि देवाऽस्तरादि वैसैनीस १४२  
 विषयीं यथम शिरावे जेसे पावोनि योवना श्वाने  
 ऐशी जंतुस्थिति परि वरिले इऱ्याचि शील योवनाश्वाने  
 गमला मूर्त घलजैकर परनृपबैल सिंधुपतित मांधार्ता  
 ज्याते निर्मुनि पावे कीर्ति विजगांत अतितमां धाता १४४  
 यदाजर्ह हर्यमरव शत म्हणति अपूर्व अमरही राजा  
 भ्रंगा या न श तले परनृपमणि करुनि समर हीरा ज्या १४५  
 विद्व हि शतदा यावुनि ज्याचे ते न रुप्य-पर्व तरे

१ वहुकरण-हरकज्ञाने, २ होशाराजो द्विकरउत्ताहनन्धूनरवी, ३ लरित, ४ अश्विनी  
 डुमार, ५ शृत्य, ६ अमृतपूर, ७ उप्रमुवाव, ८ कंधास्यति-कोणातेंध्यानकरितो, ९ मां-  
 धाता-मातेंध्यानकरितो, १० ताक, ११ साचेनाम, १२ योद्धा, १३ स्थाने, १४ कु-  
 न्याने, १५ दहूद, १६ शास्त्रसेनासागरामभैपडले ला, १७ अतिवायित, १८ अश्वमेध,  
 १९ हिन्द्याला, २० मानेकर रीतिनि, २१ ब्रह्मा, २२ अगस्तीनिचाहात.

## द्रोणपर्व-

५७

घृत-मधु-दुग्ध-नदीजात ज्यांत बहुत ते सदैन्पर्वतरे ४६  
 जो जोगेयादि होता समरीं जिकी पाकमांधा त्या  
 आलेंचि मरण वापा सुंजराया अशाहि मांधात्या ४७  
 पान्यं शोर्यं जाने जो विश्वाऽधिक असा-हि तो मेला  
 ऐकसि-कीं कां शिळच्या शोके लन्गुरवशानांक केमेला ४८  
 होता असाचि हरिच्या जो सुगणे उतरला ययाति तुर्कीं  
 बदले कवि सत्कर्म सुयशों जां तीं वर्णे जया तितुर्कीं ४९  
 वज्रधरासहि बहुपय- दायक यत्पाणिकार्त-कुश नार्कीं  
 तो ज्याचा इव इहर असुर- पति-वृषपर्वा- समेत उद्दीना कीं ५०  
 ज्याच्या प्रसूत परिस्फुनि घन्य म्हणे देवर्जिरु यश ते  
 कींतो यजिताइला हयमेधशते गराजसूयशते ५१  
 बहुधा घडले नुरवी निल जें अ॒ध न॑जपेयशत गा या  
 काय असं बहु हरिहर- नामं मध्येवा जपे यश तगाया ५२  
 आरि चैसमरीं हरिच्या जेविं शिरैः पुंडरीकद शशा तरे  
 दशशत अनिर्गत करी जो विधिने पुंडरीक दशशतरे ५३  
 सत्रे चातुर्मास्ये त्यांची संरव्या वरी कथावि किती  
 स्वल्पचि रसिकमत वहति बहुत लिहुनि काय कवि कथा विकिली  
 भूमंडल विप्रिकरीं करुनि ब्रह्महस्त वेगके दे हा  
 आर्धीं राज्यश्री मग वरुनि तपस्या म्हणे गळे दे हा ५५

१उत्तरान्नगिरा, २मामस्त्रोष, ३पराक्रमयदानेष्यप, ४कुलुकुर्द, ५कर्जी, ६दरास, ७ज्यात्या  
 क्रान्त्याहानांतीलर्द्द, ८सर्वी, ९कळ, १०ऐस, ११वराजभाना, १२पाप, १३दं, १४साथ  
 यानीच्यायुदांत, १५विरकमलदेणारे, १६यज्ञविशेष, १७ब्राह्मणासदिलेलेधन.

जें हिंमे-हेममहीधरि<sup>१</sup> कीदे वैसोनि देव्यानीं तें  
 नृपरत्न क्षण रुद्वी करुनि विरक्तीस देव्यानीतें ५६  
 ऐसाहि प्रभु मेला बरवा तुभपरिस जो चतुर्गुण गा  
 गुण गाउनि पुत्राचे काय रुद्धि शुद्ध शंभुचे गुण गा ५७  
 वृष्ट अंबरीय होता यसितृसंबंधि नाम नाभाग  
 जो नित्य म्हणे न विषय- भजने हरिनेतिविना मना भाग ५८  
 क्षितिस प्रजा प्रजेस द्विति हि म्हणे सुरुप्रदृष्ट-नाभाग  
 आमांकरितां करितां जो सद्य तयाचि पद्मनाभा गा ५९  
 परिपालित्या प्रजा बहु जैशा भगिनी सुता सुना भान्या  
 जेणें आँशीराशी वरित्या मर्दूनि खल सुनाभान्या ६०  
 अरिराजसहस्रांचे जिंकूनि संहस्र जो सद्य न वधी  
 वारणांग नाभयव्रत सोडुनि रुकुलज कशी करिल नव धी ६१  
 न सुधेदीं ज्यान्या मख- विप्रो छिष्टाऽन्न-नव-सुवास वरे  
 हा एकहि सर्वांतें हयमेधवानीं हि न वर्ण वासव हे ६२  
 येंज्वे वदान्ये राजे सपरिच्छद लक्ष्मसंव्य विप्रकरीं  
 दिघलें यज्ञांत जसे पशु द्यावे रव्यात हे कवि-प्रकरीं ६३  
 येथें सर्वहि पहिला संपन्न गणेश-देव दोंदाने  
 वा अन्वदान एकचि ज्याचे दुसरीं न हे वदों दाने ६४

<sup>१</sup> हिमालय वसेन्तर्वत श्यावर, <sup>२</sup> ईश्वरनमनादिवाय, <sup>३</sup> करणारा, <sup>४</sup> ब्रह्मदेव, <sup>५</sup> आशीर्वदि  
 च्यारावी, <sup>६</sup> शरण्यास अभयदेणारा, <sup>७</sup> उत्तमकुलोत्तन, <sup>८</sup> यज्ञानील ब्राह्मणान्याऽ  
 स्थानाच्चान्तून सूवास, <sup>९</sup> वेदोद्धार, <sup>१०</sup> इच्छ, <sup>११</sup> इदं, <sup>१२</sup> उद्धार, <sup>१३</sup> चामरसुक,  
 + देवाच्याविमानी, <sup>१४</sup> यज्ञकरणारे. <sup>१५</sup> मंडपाशुपकर्णपट असाही अर्थनिघनो.

गुर्धाभिषिक्तदानें तो हे तैशीं सदौनगजदाने<sup>६४</sup>  
 किति सांगो दिघली हय- गोदानें त्यासदौनगजदाने<sup>६५</sup>  
 प्रमुहित विप्र पैदाय यज्ञचमकार अंबरीरव रची  
 इतरीं धन नमजनीं निज-अंबर जेविं अंबरीं खरची<sup>६६</sup>  
 हापुत्रा काय म्हणसि काय रुडसि जो असा अरिस-भारी  
 मेला तुजपरिस चतु- गुण गुणवान् लत्कतापरिस भारी<sup>६७</sup>  
 देवर्षि म्हणे राजा परिसावा नृपेजनेंद्र शशविंदु<sup>६८</sup>  
 यहृष्टपुढे अरिनृप- सिंह नर्यांचा बलाव्यि शंश विंदु<sup>६९</sup>  
 त्या शतसहस्र होत्या सुगुणा३मृतसिंधु वायका राज्या  
 लिहिति रनिस्तुति-पूर्वीं मात्रा देऊनि वा यंकारा ज्या<sup>७०</sup>  
 पुत्र सहस्र-सहस्र स्वसमगुणा दिले स्वदारलक्ष्याते<sup>७१</sup>  
 जेणे कथिले देणे हें धर्माचे स्वसार लक्ष्या ते<sup>७२</sup>  
 सहस्रिर सहस्रील सहस्रिति साऽसर ते सर्वही अयुत-यज्ञी  
 देह प्राणासि तसे जे चेतां ब्राह्मणा म्हणति या जी<sup>७३</sup>  
 तितके हि अद्वमेधीं दिघले देताहि सत नवे दानीं  
 कथिला एकहि भावी ऐसा कवि लोकतृत न वेहांनीं<sup>७४</sup>  
 एकैकस-भागे शत शत कन्या दिल्या हाभागे

१ पट्टाभिषिक्तराजदानें, २ मदोन्मत्तगजदानें, ३ लावया, ४ वस्त्रवान्, ५ शत्रुसमेचारालु, ६ राजदिरोभणी, ७ नामविशेष, ८ रावचा, ९ ससा, १० यापुदेशाशूसिंहसंज्ञेयेनिस्तुति, वससमुद्घेवं असाष्यर्थ, ११ यावर्णास, १२ निस्तुतिपूर्वीयेलिहवीम्हणजे येनिस्तुति, तीरतीचीस्तुतियेर “निष्कळ” १३ वायका, १४ दहालहस, १५ आपल्यालहारक्यांस, १६ लोक सुत, १७ सदा-नगर-इ-निरंतरगजदेणारानें, १८ तपी, \* यजकर्ते,

कन्येपति शत शत गज वा आइकतां न या महा भोगे ७३  
 एकैकरणजामागे शत शत रथ दे रथारथामागे  
 शत शत हैरि दे हरिला अङ्क परिसवया कथा मागे ७४  
 एकैकाहरिमागे दशशत ज्या भरिति घटै सुधेनु निधे  
 ज्यांच्या पर्यं म्हणावें करुनि अवज्ञाचि ते सुधे नुति धे ७५  
 एकैकर्धेनुमागे वहु दे जो दानपति अजावि-हि रे  
 ज्यासि नसे विषय जसे क्षीरसुद्धालया-अजा विहिरे ७६  
 हयमेधांतीं उरले कोशीन्त अनंतराशि तेरा ही  
 कांचन पाधुत साहित्याचि कथा चि ते राहो ७७  
 ऐसा शवाबिंदु न जो करितां अरिकायहोम घामेला  
 तो ही दृढसुनि म्हणति वहु पुसतां काय हो मध्य मेला ७८  
 हेवर्षि म्हणे मूपा परिस वरें हें स्फवर्णन गयाचे  
 अनिहयमेधीं धरि भय अधिकाधिक माणि<sup>१२</sup> याचे ७९  
 मेलविठे<sup>१३</sup> तुवर्षभूषा ज्याया-चरणे अनंतरायें हो  
 केलें शतवर्षे हुत- शिष्टाळाऽग्न अनंत-रायें हो ८०  
 गय सुप्रसन्न होतां अग्नि म्हणे त्यासि पावका माते  
 जरि वर देसी पावसि या उरवायासि पाव कामाते ८१  
 वरदा दरदानादक काहीं जरिं नाढवे दयावेगा  
 तरि सहुरुमसादें यैमनियमें याव वेद यावे गा ८२

१स्वास, २शिर्णे, ३सिंह, ४विरास, ५तीनपागरी, ६स्तवन, ७क्षीरसिंधुवासी, ८विहीर,  
 ९कोसभर्जन्च, १०सहर्षण्यजस्तंभारि, ११शुद्धेहाचाहोम, १२मेरु, १३निर्विघ्नपर्णे, १४अ  
 हिंमा, सत्य, भर्त्य, ब्रह्मचर्य, परिग्रह, अशाश्वन्वित्यकर्मच्यानिवाने.

मज अक्षय मिळावीं धर्मे न करुनि अन्यहानि घने  
 या सुवरें धन्य जरि न करिशिल हा तास धन्य हा निधने ३  
 हेतां सर्वरथ सदा अद्दा एम्हणपदावारे असावी  
 शिवैमूर्ते नावाया सर्व सुरदुर्भेमदा वर असा वी ४  
 आर्या पत्न्या सुवर्णा धोडयाचि वहुत नको वहु कुशीला  
 पुत्रत्वे साधीन्या यावें म्यां घावया यश कुशीला ५  
 अद्दा वहु दे आले असतां अवाना वरांक राजे वा  
 सम विनवावें कां या सूर्दाशयना वर्ण करा जेवा ६  
 वा जेविं पिशनमें पर- मर्मी धर्मीच मन्मन रमोजी  
 धर्मर्तिविना वानर जन्मांतचि कां न जन्म नर मोजी ७  
 माझा विहिनोऽचरणीं हक्कांत नसो चि अंगाचा  
 कावा या-निजधर्मा- चरणीं नवुसहित अंत रायाचा ८  
 अग्नि मृणे अप्रतिम- प्रभु सत्तम तूं नृपा इलेवरे हो  
 जे मागितले ते त्या- रुद्धे जगदीश्वरे दिले वर हो ९  
 नित्य प्रानःकाळीं शतवर्षे जो प्रभु र मोदाने  
 अयुत वर तुरगदाने दे निकाहि लक्ष लक्ष गोदाने १०  
 मणि वालुकाऽन्वित कनक- मय करुनि क्षोणिवलय दे हाते  
 कर गम्ह हयमेथ- यश- अंदनशतनिलय-मलय देहाते ११

१ सप्तिर, २ सरणे, ३ कृत्याणमूर्ते, ४ कत्यहसाच्चागर्वास, ५ भिक्षारी, ६ सर्यंशाक्यास, ७ रहा  
 उसोराचेमन, ८ धर्मग्रीतिविवाय, ९ कर्तव्यान्वरणात, १० दृष्टियान, ११ विप्राचा, १२ श्व  
 थीपति, १३ अग्निस्तर्ले, १४ भूमंडल, १५ अश्वमेथयशस्त्र- दनतकुशनास्त्यान-  
 कूर्माद्यागरी, + घ्या स्वयंशाकीघ्या जेवा भिद्वकरा असाभावार्थ-

सद्विशेषगांवे जीन्द्री रुंदी जी लांब तीस-गावे गा  
 असि गय-हयमरव-वेदी कावीस तसें-च तीस गावे गा १२  
 ती विश्रजना गयनैप- वाक् हय-मेधकिंयासुखनि वेदी  
 मणि कनकमयी जीस तनु साधी काया प्रिया सुख निवेदी  
 द्विजेन्द्रनशोष वहु मणि- कांचनमय-सूप इक्षुसे वेची  
 ज्यास रुचि अर्थरैनिची जेविं मुमुक्षुस मिर्दुसेवेची १४  
 ने तृप्तिप्रति भूत- यामाते मरव हि रिंधुनिलयाते  
 गय हय मरवीं रणीं ही विश्रेवे मर्मांचि विधुनि लयाते १५  
 परमयविचानाचे एर्थीयाताळ-तृप्तिला पुरले  
 पुर-लेंद्रांचे धाले परिष्वर्तन पंचवीस कीं उरले १६  
 वाहनहोत्या पुक्कल पूतीययः प्रमुख- सर्व-सकुल्या  
 तेशाचि बहुत उरल्या वरच्चालक रशाश गिरितुल्या १७  
 वर्णू असूच्यकरेण वट कीं तें ब्रह्मसर-हि न गयाचे  
 यज्ञा वर्णवे कविशता देणे बहु म्हणति अमरनेंग याचे १८  
 वा लागलाचि समर्थीं पुरवावा अंतकाल काम गया  
 राजा त्वां द्वाचावे का हे ऐकोनि वालका मग या १९

१ गयाची अश्वमेधभूमी, २ गयराजाचीवाणी, ३ अश्वमेधकर्माचीरवाण, ४ देई, ५ उंसासा  
 रिवे, ६ रवर्णी, ७ द्रव्येन्द्रची, ८ प्रिंसिपलंग (सन्यासी) सेवेची, ९ वाणाने, १० दे  
 वांचे, ११ पवित्रहुग्ध प्रमुखसर्विसांच्यानया, १२ सूचिकरणारा, १३ कल्यास,  
 १४ यमाचीदृक्काळ, १५ सद्वीसयोजने, १६ आहणासने, १७ राहलेलेंद्रोष, १८ रुल आणि  
 सरवर्षद्यानींमंडितभासायहालंभः

उपचाय ६

नारद पुन्हा मृणे गा राया सोडूनि खवंनि हे वाची-  
 मंतु हरिहरस्तोत्रां- परि चरितेनित्य रंतिदेवाचीं १  
 अपश्यागता- निथीतिं ज्याचे सूद द्विलक्ष ओगौरिते  
 कीं अन्य रंतिदेवा गमले याहूनि रार्व योग रिते २  
 ज्याचे स्वयेचिवरिती स्वर्गार्थ ससम्भवकृ भूजनांचे  
 न धरिति हे वर्णित यदा शतशत्पुरुषपूर्वक शहमयजनांचे  
 पश्चचर्मराशियासुनि झाली चर्मण्वती- नदी नांदे  
 हृष्णि यत्योनं स्वर्गी जी प्रलखा अर्थ तीऱ्यं दीनां हे ४  
 सार्वशतानसवर्णात्मक निष्क-शत-सहस्रदान ओपावे  
 जेणे द्विजां मृणावे अऱ्यु वितरण्याणिने न कोपावे ५  
 जो एकदिवसमात्र द्विज राहे निष्ककोटि तो लाहे  
 किति वन्दन्धन्दन्धन्दकीर्ति प्रभुकीर्तिसवंचि कीर्ति तोला हे ६  
 हेउनि कोटि मृणे हे वाहिलि जोडूनि हात गोळा  
 तंतुपटे काय हरिल दिगिभान्या घनहिंता तपा कोळी ७  
 अपश्य न देवू माईया तुमचा वदतां मृषा कुला पाणी  
 आवडते मज याचे- दशेन जैसे तृष्णाकुला पाणी ८  
 प्राणविरह स-सह पल हि बहुदुःसहविभयाणिविरह मला

१ नामविदोष, २ वारपि, ३ इंद्रेष्वरवच्छबुक, देव, ४ त्याणदायकह बनाचे, ५ कीटक, ६ ज्यान दीतीलरक्षणानाने, ७ धर्म-अर्थ-काम, असेतीनार्थ, ८ एकदोंजाठ, ९ किंवित, १० दानउरहताने, ११ हात्तोडूडूडूस्त्रार्थ, १२ यमेश्वरान्याकीनिवरेचर, १३ पाकची, १४ तुला चीपाकचीभेशीदुण, १५ पात्रसर्थीजाणिउणा, १६ कीटकविशेष, १७ तृष्णित.

बमला जो विष वास्तुकि ऐसा-तापद नसेल तो गमला ९  
 मी मीनसाचि माझ्या द्विजवृंह घरीं जसेचि आप सैरीं  
 पहुनि मेघांशि जरा चातक मी ब्राह्मणांशि आ पररीं १०  
 जो रंतिदेव ऐसे बोले विप्रांसि कनक दे हाते  
 द्विजबहुमानासि जपे साधु जसा दृष्टजनकदेहाते ११  
 कांचनमय-गोशत-युत कांचनमय-दृष्ट सहस्रशः पूर्ण  
 शतवर्षे नित्य दिले कीं हें जाणार सर्व ही तूर्ण १२  
 श्रीरंतिदेवसदर्नीं अनिति द्विज एकराखि जो राहे  
 तो एकदीरसहस्रन प्रातः काळीं च धेनुधन लाहे १३  
 जें अग्निहोत्र हयमर्खे- सुरवयज्ञ-गृहो-पकरण सर्वहि ते  
 विप्रांसि दिले भूये सर्वजनांचीं करूनि सर्व हिते १४  
 कब्यास पितर घेती प्रत्यक्ष तसेचि देव हव्यास  
 हव्यास धरुनि करि बहु यज्ञाचा जन सुरवावह व्यास १५  
 श्रीस न आली वेन्युनि बहुमणिकार्तस्वरा जारा ज्याच्य  
 लाजवि समृद्धिला जो न हरुनि आंतर्स्व राजराज्याच्या १६  
 मेला असाहि करितां जो हयमेघादि सर्व सब संकुटी  
 न रडति अनित्य जाणुनि जानां सन दार वयु हि सबसु कृती  
 चारद मृणे प्रसवली ज्या कणवसूता शकुंतला गावा  
 परिसावा भरत तुज न सुंते- दोक-दुताशकुंत लागाना १८

१ हिजवियोगासारिचातोपदेशारा, २ उद्ध, ३ सरोवरांत, ४ लौकिर, ५ अश्वमध्यप्रसुखयज्ञगृहंलीला,  
 साहित्ये, ६ विनम्राग, ७ देवमाग, ८ विमार, ९ रलेंआणिसुवर्णारस, ११ दुःखिवाचंधन, ११ उद्दे-  
 राच्या, १२ पुण्यशील, १३ सहच्य, १४ सुत, १५ सुवदोकानिदृशभास्ता, + दृष्टजन-

म्हणसी शकुंतलासुत रत्नाचा सुगहिमा वदा नरि तें  
 पाडी गहन हरुनि हरि- शतमळीरुगहिमाऽवदात रिते १९  
 व्याघ्र वराह महिष गज मदनुरची गूर्जी सुरुचिराशी शुची  
 हरिशत दमुनि वनीं जीं बहु जी वर्धिष्ठुं सुरुचिरा शिशुची २०  
 स्कतयोवनांत लावी हरिहरितोकांस दामनीला जो  
 तेणे न कणव हरिसह हरिहरि तो कां सदा मनीं लाजो २१  
 सिंहादि सर्व संखे सोडी तो सर्व वीरवर दमुनी  
 यश्च सर्व-दमन हें देविति भरतासि नाम वरद मुनी २२  
 शत यमुनेच्या तीरीं देवशत सरस्यतीतीरीं भरते  
 गंगातीरीं चतुःशत केले हयमेध धर्मलाभरते २३  
 पुनरपि हयमरव केले दशशत शत राजसूय राधूनी  
 रत्नविला रिमुनींहि भरत केवळ वारवाणिला न साधूनीं २४  
 तैसाचि विवजित्सव अग्निष्ठोमाऽतिरात्रसन्मरव गा  
 इतरां भरतयश गरुड - यश दुर्लभ जेविं नीडंजेन्म-खगा २५  
 वा वाजपेय म्हणति ब्राह्मण पुण्यर्थिच्या अग्नार ज्या  
 त्या यज्ञसहस्रांदीं तीन सहस्रे करी अगा राजा २६  
 हंसतसा आरब्धा- रिवल मरव कर्माऽविला भरभर तरे  
 शहचिसचिवशिरीं ठेवी राज्याचा सर्व ही भर भरत रे २७  
 अर्षुनि शहचिजांबून्द- पद्मसहस्र करूते पद नमुनी

<sup>१</sup>हिमवन् अवदात् (सन्ध.) जेंरोक्टोसंहस्रजायीनेंफुल, २ नेजः सुज, ३ रुद्ध, ४ अजी, ५ वा  
 दणारी, ६ सिंहबालकांस, ७ दांब्याला, ८ इंद्रासह, ९ खेदोद्वार, १० प्राणि, ११ यश  
 विशेष, १२ योद्यांतत्यापशांस, १३ गहा, १४ आरभित भृशसगर, १५ सर्वर्णकमव्ये-

जेणे केला कण्वचि २८  
 न सकल ही सुप्रसन्न-वदन-मुनी २८  
 शंभर वांवे ठोसर कनकाचा यूप शुद्धरत्नाने  
 यज्ञांत घडविला तो होय उपा सोऽमरेद्रे-यत्नाने २९  
 धन-धान्य-गृहशीश- याग-रथ-द्विरेद-धेनु-हय-दाने  
 दिव्यां नकोनको तो त्या प्रताने कुवेर-प्रयत्नाने ३०  
 दासी बहुकोटि दित्या पात्र करुनि वहु-रक्षस्त्र-मणि-कलका  
 ज्या मूणती भूषणप्रौर दुर्वह इतुकाचि फार अणिक नका ३१  
 वहु कोटिदिले पूषित- तनु कार्य-समर्थ-भुज नवे दास  
 स्वामीस आदरें जे प्रजणारे जेविं सुजन वेदास ३२  
 ऐसाहि भरत मेला मग संसारांत कां न इतर मरे  
 खाणुनि सूतशोक सदा जापुनि भगवत्सदीच हित रमे ३३  
 देवर्षि मूणे बहुधा त्वां आइकला नसेल पृथु काने  
 तरिच भरोनि तुझे मन मोर्हां केलें निमग्न एथुकाने ३४  
 शथुना पृथु प्रताप ग्रेसुनि झाली भये इलां दुहिला  
 गाइरा गोपसा जो राजा झाला स्वये इलां दुहिला ३५  
 श्वसी अकृष्णपत्न्या सर्वामुखरथर्ष-दर्श कनकाचे  
 झाले कोणालाहि ज्याच्या राज्यांत अर्पक न काचे ३६  
 वत्से प्यावे धावे गाईनीं दुग्ध भरुनि घागर गा  
 कुरुम-रस-मिथ्रिता-मृत- कस्योऽदक पूरपूर्ण-साँगरगा ३७  
 १ केला, २ परिवयज्ञलंश्चसामावार्द्ध ३ देव-रथ-याच्यायत्नाने, ३ गज, ४ कुबेरासम  
 यदेणाचाभरताने, ५ अलंकाराचाभार, ६ बालकाने, ७ मोठा, ८ श्वसी, ९ सुलगी,  
 १० शूमीला, ११ दोहनकर्ता, १२ कशाशिवायफिकणारी, १३ बालक, १४ नद्या.

वृक्षाच्या वल्लीच्या युट्कीं पुट्कीं प्रभूत मधुरसे रे  
 वा ज्यापुढे न अमृतहि म्हणवाया आपणाशि मधुरसे ३८  
 जन तुष्ट पुष्ट अकुनी - म्हय नयमय सर्वही अगदेवार्त  
 पृथु राज्य करित असतो नक्ते च वनांतही अग दैवार्त ३९  
 बहुतचि जन रंजिविला लावुनि निजगुणरसीं पृथु-कथांनी  
 जननींनीं जेविं करुनि तप परम चरेमवयीं पृथुक थानीं ४०  
 स्लंभितंजल होय जलधि देती ज्या प्रभुसि माग पर्वत रे  
 जन ज्याचे यश गाउनि पाउनि काशींत जेविं पर्व तरे ४१  
 सर्वदैवंतमाचांस न दे विश्वास प्रमोद तो यजनीं  
 मरवमंडपीं न नितुके दानजल बहु प्रमोदतोय जनीं ४२  
 स्थितिवरि होते पार्थिव जे जे ते करुनि हेममय सारे  
 दे दान हयमरवीं पृथु परिस गमे अर्थिलोक अयसा रे ४३  
 पृथु सांगे गज ओतां पाहुनि हरिचा करी लपो कळतो  
 अप मज किति घेत्याचे देत्याचे हिन करील पोकळ तो ४४  
 ओतविले कनकरसे सासष्टसहस्र फव्य दंती हो  
 विप्रांसि दिल्हे तेक्कां मी होतों हे न कीवंदंती हो ४५  
 मणिरलभूषिता हे कनकाची करुनि दान दे वसुधा  
 पृथुकीर्तिरत विसरले रंभा विसरतिल कां न देव सूधा ४६  
 एवंविध चरित-सूधा- निधि-हि निधनं पावलाचि पृथु कविरे  
 १ गुच्छास, २ निर्भय, ३ रोगवार्ता, ४ वृक्ष देवानेंपीडित, ५ प्रकृतीनभसाभावार्थ ६ मृत्ता  
 रपणी, ७ स्थीरोदक, ८ यज्ञेहेवतांस, ९ आनंदाम्, १० प्रिहकस्त्वलोहास, ११ खैकवहती,  
 १२ हत्ती, १३ गणा, १४ मरण-

ज्या कालाच्या वदनीं मेरु विरे त्यांत कां न पृथुक विरे ४७  
 देवर्षि म्हणे भार्गव - सामाची सृंजया कथा परिस ४८  
 अतुलप्रताप हुःसह - शर जो विद्यास मन्मथापैरिस ४९  
 रणपंडितकोटिपुढे<sup>१</sup> ज्याचा मागें न परशु कवि सरला  
 जो आपणा समरपर जैरा हरिकीर्तिपर झक विसरला ५०  
 भीवधी ज्याची श्रीमत् - दत्तात्रे-सहस्र बाहुता शमना  
 जे अर्जुन-अर्जुनता दे अस्त्रच्या होय बा हुताश मना ५१  
 त्या जलधीस झाकरे भृगुवंशघटज महातया प्याला  
 तसांयः पिंड तसा जो लावूं देन हात पाप्याला ५२  
 जो प्रभु म्हणे दिले शिनि<sup>२</sup> वर्ति दशिय सुरवें कुर्वारे रवा  
 उठला कवध होयश रारवाया बहु वरें उठा रारवा ५३  
 राम चतुः पष्टिअयुत बाहुज मर्दी धर्षनि कोदंड  
 कोण म्हणेल पिनृवर्ध<sup>३</sup> कुद्द प्रभुला कर्ह नको हंड ५४  
 रवङ्दे सहस्रहैर्य ताडी पाडी सहस्र तो मुसळे  
 रवङ्दे रक्तासि म्हणे जा भेरे मित्रा कुजा कुजा उसळे ५५  
 अत्यंतोऽस्त्रंठित जो ओरु तसा मत्त पर-वुकाई पाया  
 लागें दे अयुताते पक्कहि न हरदत्त-परशु कापाया ५६  
 उद्दैधनेहि वधिले प्रवक्त ब्रह्मद्वा पाप दशात रे

<sup>१</sup> पोहा, <sup>२</sup> सदनापेसा, <sup>३</sup> शुद्धपंडितसमुदायापुढे, <sup>४</sup> यमास, <sup>५</sup> सहस्रासुन, <sup>६</sup> नृणता,  
<sup>७</sup> अग्नि, <sup>८</sup> सहस्रार्जुनास, <sup>९</sup> भृगुकुलोत्पन्नपरवर्त्तासस्त्रभगति, <sup>१०</sup> तसलोहना  
 सुनवा, <sup>११</sup> एथवीवरराहाणारे, <sup>१२</sup> परशुला, <sup>१३</sup> दशिय, <sup>१४</sup> तात्त्वधासुब्लेतापलेसा, <sup>१५</sup>  
 कार्निवीर्य, <sup>१६</sup> मग्नास, <sup>१७</sup> कुत्सितरक्ता, <sup>१८</sup> मासर, <sup>१९</sup> शमुराव्यास, <sup>२०</sup> गळफांसार्ने, <sup>२१</sup> ब्रह्मवर्धी.

क्षविय एकहि न जसा लावुनि सृगमूमिया पद शश तरे ५६  
 देखिलि रामें केली निःक्षब्रा एकवीसदा महि स्यां  
 या गाती जे हरिहर- चरित रसिक ते कवी सदा महिम्या ५७  
 रक्ते भरी प्रतापी प्रभु तो रक्त-चमू-सुख-कर तब्दीं  
 स्थापी स्वयंश कविमुखीं सर्व-स्त्रिय-वद्व-मुख कैरतब्दीं ५८  
 निष्कंटक सद्वीप- दिनिमंडल सर्व वश्य पाहून  
 राम म्हणे या दाना- पात्र नसे अन्य कश्य पाहून ५९  
 संपादुनि सर्वहि सव करुनि सकलरत्नहेममांडित हो  
 कन्यारत्न तसेंदे पूमंडल युद्धवज्जपांडित हो ६०  
 कश्यप रामासि म्हणे माइया गहों नकोचि विषेयांत  
 कीं यश आयुः क्षय कर दर्ते पुनर्ग्रहण-खूप-विष यांत ६१  
 राम म्हणे बहु उत्तम मागे रथल तो नदीनदेशोला  
 प्रभुनें प्रभुला द्यावें देइल दीना न दीन दे शाला ६२  
 उत्तरहि याचकास न जेरों बहु पाण्य मन्त्रमानव हे  
 तेरेंचि लोहि जलधी कांहीं या वीरसन्तमा न वदे ६३  
 बहुधा घटजापारसुनि पूर्वीं जें काय होय ते विसरे  
 शर स्फटतां मागे खल- खल जेविं समुद्रतोय तेविं सरे ६४  
 त्या इयुपांतद्वेशीं पाहोनि महेंद्रनाम- नग रमला  
 राम म्हणे करिन रुचिर रुचिर तप कशास देश नगर मला

१ सृगशास, २ नक्कहातीं (वांचवाद्यकरितात असामावार्थ) ३ देशानं, ४ दिल्ले  
 लें, ५ नदि-नद- ईश- समुदाला, ६ बाण पडलेस्यास्थली, ७ नासविशे  
 षपर्वत- (परशरामम्हणूनक्षेत्रभाहेतेषें)

ऐसाहि राम अंतीं मरणार यथार्थ जाण सन्मत रे  
 संसृतिनदींत कालै- वर्ती पावानि कोण जन्म तरे ६६  
 व्यास म्हणे हें षोडश - राजिक आरव्यान राव गन्महित  
 धर्मा याच्या शबणे एकीं जन्मीचि कोटि-जन्म-हित ६७  
 हा सोळाराजांचा महिमा पूर्णायु करि लवाईयूते  
 या परि जे मंद-हहन- तेज सबल काय करिल वायु तें ६८  
 सांगुनि आरव्यान असे देवर्षि म्हणे नृपा असे तोकीं  
 होते गुण सांग खरे गेला तच्छोकभर असे तो कीं ६९  
 शूप म्हणे वा चातक - चित्ताला मुंदिर हर्ष दे वर्ये  
 परि अत्यचि तो म्यां तुज रांगावा काय हर्ष हेवर्ये ७०  
 जो अस्मदादिजनन प्राकृत होईल तो कसा मान्य  
 ज्यासि रुठत होतो मीं बहु मानुषि तोहि तोक सामान्य ७१  
 खद्दिपुटे प्रबल हि नतमोह ज्ञानिनायका रारतो  
 देवीसमक्ष उरला त्रिपुवनदुर्जय हि काय कार्सर तो ७२  
 देवर्षि म्हणे परिसुनि रुक्ति न घे पश्च भला भला मागे  
 उपदेशासि न वक्तां कोणीहि न शहम लाभला मागे  
 • बंदुनि तो शूप म्हणे जे झालां सप्रसन्न हाच वर  
 श्रीकर माया असतां बहु काय छत्र काय वा चवर ७४  
 नारद म्हणे हृषेची खत्तायुते न आवरे उकळी

१ संसारनदींत, २ कालचक्रांत, ३ सज्जनांसपूज्य, ४ अत्यायुष्माला, ५ उं  
 नांत, ६ मेघ, ७ नम्यांचासोह, ८ गवा, रेडा, ९ सु-उक्ति-उत्तमभाषण,  
 १० हुंदका.

हो पूर्णकाम सर्वभी- पोषक जन ताक काय गाउकळी ७५  
 भेदो त्वरसुत तुज जो गेला होउनि परासु नरकास  
 घालूत साधु भजने पावाया गति परो सुनर कास ७६  
 या वागेऽवरानीं तो अंकों च प्रकट होय जनकाच्या  
 सनकाच्या वंधुपुढे अमृतकथा मृणति सुज जन काच्या  
 धरिला सुव रुद्वर्ण- श्रीवी दृदई इवोनि मग नमुनी  
 प्रथम प्राज्यप्रेमे नित्य नवदयाऽमृतामृगमन मुनी ७८  
 हयगेधादिमरवांच्या ठेवी सप्रेम चित्त तो यजनीं  
 वर्षे सृजय धारो- धरसा रस्वस्वविन्नतोय जनीं ७९  
 शिशु अनपत्य अर्यज्ञा रण्यज्ञांत हिन पावला मरण  
 मृणुनि उठविला मुनिने करवाया रुगतिकर सदाचरण ८०  
 अस्मिमन्युसि धन्य मृणति गेला करुनि रुक्ततेरुगतिला जो  
 ज्यास स्वर्गति घडली या मर्यगंतीस ते रुगति लाजो ८१  
 निववितसे जो विरवरुनि रुगवकर करनिकर इंदुनित्य जगा  
 तोनि आसेमन् धर्मा धरित्या शोकासि निंदुनि त्यज गात् ८२  
 उरले शोन्यं नतीला गेल्याचा शोक कां करावा हो  
 कपूर कुशाल वाहो नेत्रीं जड लोक कांकरा वाहो ८३  
 जोडावा स्वर्ग तुम्हीं सोडावा सर्व मोह माजा तों  
 हा भाव शोक सारा सरला कीं राज सत्तमा जातों ८४

१ कामधेनूपाल, २ दीवरद्व्या (मोक्ष) ३ भाषणांनी, ४ दयामृतमेघ, ५ मेघसा,  
 ६ वित्तस्त्रजल, ७ निमुक्ती, ८ यजनकेलेला, ९ मृत्युलोकांच्यावस्थीस;  
 १० शोकप्रद, ११ रुडा, + किरणसमुदाय.

स्पर्श न मोहाचा हो तुज अंत-हित-परा शराचा हो  
 ऐसे बोलुनि इाला रुत अंतहित पराशराचा हो ८५  
 तृप आपणा मनि म्हणे कोठे तो वत्स उत्सवेद-इलि  
 हें सुसतां विजया तूं काय कसें प्राप्त-कुत्स वदशील ८६

## अध्याय ७

समसप्तक वधुनि विजय सांजे शिविराशिं यावया परते  
 प्रभुसि म्हणे कां कंपे मन कांपविले जरि स्वये पर ते १  
 कंठ गहिवरे भरला शिरली दृदयांत केशवा घडकी  
 येते रुडे वृथा कां वा माझी प्रहृति काय गा रुडकी २  
 स्कुरणे हि अनिष्टे भिवविति उत्सात हि सांग काय वापा हें  
 कुशल असे कों माझा राजा ध्यानांत नीट वा पाहे ३  
 देव म्हणे कुशल असे प्रभु ऐसे मन्मनास वाटतसे  
 कीं थोडे जन जगती- वरि धरिते धर्मनीति वाट तरे ४  
 इाले असेल आणिक- कांहीं खर्दीक्रिया नके वंथा  
 यद्वा-तद्वा इसु करीं आधी न गणूनि आंधिला संध्या ५  
 संध्या करवुनि नेतां सेनें मनीं म्हणे परस्वामी

१पंतः करण दृच्छ हित करण्या विषयीं न सर अशातुला, २ अंतरपान, ३ आनंददायक,  
 ४ निंद्य, ५ वामने चादिक स्कुरण, ६ चाईट, ७ तुला होणारीं चिन्हे, ८ कसेनरीं आ  
 शो, ९ शोकाला, १० अम्हाधीवा, परुस्प.

स्वधना न जपों कैसा काय रथीं वाहतों परस्वा मी ६  
 अर्जुन अस्वस्यहृदय जाय गतश्रीक शिविर पाहून  
 प्रभुसि म्हणे महदप्रिय- सूचक बहु चिन्ह काय याहून ७  
 मी नायके सुवाद्ये सुनि-गीत-रवासि तूंहि नायकसी  
 मजपाहुनि आपअधो- मुख होती गति असेल हाय कसी८  
 अनुलप्रताप लोकीं ज्या खलबलजलधिवाडवाभाचा  
 तो घृष्णा आज तुझा मज आला कां न आडवा भाचा९  
 आहुल्ल होय महाजन भाजैन होउनि जसा महाईते  
 लोक तसाहा दिसतो क्वावें विकलत्व हें महाईते १०  
 शिविरीं शिरोनि विजये धर्मादिक देविले अधोवदन  
 तें पुनरल एकचि न निरखिले सहुणार्दिच्चे सदन ११  
 द्विष्टान्तनि न साहे रुतशीका जेविं न रविला पाला  
 शिविरीं करी परोपरि नारायणमित्र नर विलापाला १२  
 मज आडवा न आला तरि या पांचांत द्युनय नसावा  
 कीं नीरैजनाभाचा भाचा सुगुणाव्ये द्युनयन सावा  
 बोले घृष्णमुरवीचा वेणु तसा परम लाडिका- वाणी  
 जो सर्वो शिरहि न ये गुरुसन्निध पर मला दिकीवाणी १४  
 जो बहु परं एतनासीं गोपीसीं वाकळघ्यासा रमला  
 दावा हो सत्तर तो खगुरवचनगीतहृष्णसार मला १५

१ परदय, २ हननेज, ३ महर-अपिय-सूचक-मोठेअनिष्टदर्शक, ४ खलसेन्यस्पसमुद्रासवानलतेजी, त्याचा, ५ पाव, ६ महा-अधाने, ७ मोत्याधानाने, ८ सङ्गुण नीरैजचे९ द्युनयन, १ कोमलपक्षति-अर्जुन, १० नीतिमान, ११ यदनाभाचा, १२ आकर्ण नेव, १३ दिकासारिवा, १४ रात्रुसेन्यासीं, १५ नानाद्वारस्पर्शगीतासजोहरिण-असा-

बालहि जो खड़ यरकु चक गदा चाप तोमरा वाहे  
 संकल्प दुर्जनांचे झाले कीं सफल नो मरावा हे १६  
 ज्याचा शास्त्रीं शास्त्रीं व्यवहारीं वास्तवेवत्समज  
 काय तुम्ही केला हो आणुनि तो भोटवाचि वत्स मज  
 बहुधा तुम्हीं धरुनि गुरु- कृत-चकव्यूह-भेदकाशातें  
 केलाचि पुढे नाहीं- नरि करिता सर्व खेद कां मातें १८  
 न तुम्हीं न कोंरवहि मी न हातक कीं तया रिघोयाचा  
 कथिला उपाय चपला आधीं स्थां न कथिला निधावाचा  
 इतुक्षांसि एक बालक संरक्षण कठिन कां नवल यांचे  
 लुजसोंकुमार्य सचले अपन्यांनहि सेवकां न वर्लयांचे २०  
 तुमच्या मुजशास्त्रातें धिक हा निःसार हो खदाटोप  
 शिर ज्या न रक्षवे तो कार्याचा काय ओखडा टोप २१  
 वदला असेल कृष्णा आकेरिसि बाळनमन कां पावे  
 अथवा त्यातें ज्याचे समयीं अकुमाळ न मन कांपावे २२  
 हरहर जाणों चुरिला तो बाळ-करेणुनीं चरणपातें  
 शिवशिव भरतां कीं हो तो बालक रेणुनीच रण्यांते २३  
 कुंतीस काय सांगूं कृष्णोला दारबूं कसें वदन  
 दुष्कर मला समझा सांत्वन दुर्दर्श उत्तरासदन २४  
 जाईं दिला मजविना परलोका काय एकला भाचा

१ नों अभिमन्यु, २ चास्तदेववद-सकज- कृष्णासारवेंद्रान, ३ द्रोणरचितचकव्यूहा  
 चाभेदकारण्याचीहच्छा, ४ तत्-घातक-साचायाजकरणारा, ५ शिरायाचा, ६ मृदुल.  
 'अशाकोमलमुजातून कठीं कां काढसीनाहीनजसाभाष' ७ काढणे, ८ कुडयांचे, ९ बालह  
 सीनी, १० ए-ए-चोत्यावे.

होता उपाय हातीं स्फुयशाच्चा हैहि एक लाभाच्चा २५  
 रवाताच अद्वितीय सु- देवन परब्रह्म पव्यांत चाटून  
 परि बुडविल निज यश तें कर्म करिल कवि कृशास दाटून २६  
 याचें स्वरूप कल्पते तरि पक्ष न विसंबतोचि बाला हो  
 शिवशिव म्हणेल मरणा- वधि वेधव्याऽधिमान बाला हो २७  
 समयीं कोरें गेल्या बा तुज सोडुनि गुरुजनवराशी  
 वाहेल आधिच्चा किति ती मृदुलप्रकृति नित्य नव राशी २८  
 स्वार्थपर अकृप निर्मलप आम्ही म्हणउनि मनांत विठ्ठील  
 परि उत्तरा सत्ती पेर- गणिकामा तुज म्हणेकविठ्ठील २९  
 न म्हणे अमृतरस अधिक करि ज्याच्चा वाय लालनाकविती  
 काय पितृपरिषंगज जें स्फुरव त्या बा पळाल नोक विती ३०  
 कां माझें उर न उलें कवि यंवि कीं म्हणति तोक-शोकाला  
 लोकां लाजे मन कीं जावें यशा हारुडुनि ओकाला ३१  
 न तुतें पार्थ कदाचित् कृषणहि वांचेल सोडुनि धनातें  
 तुकविल न चकोराच्चा विधुवांचुनि सर्व सोडुनिधेनातें  
 हा वत्ता रकाक्षा झाले लत्तस्तुण आजि घानकसे  
 बा वाहिले परांचे तुजला हाणावयासि हात कसे ३३  
 अभिसुरव परप्रहारे पडला कीं धर्मराज सांगावे  
 प्रभुजी न जें यशस्कर तें स्फुरुसमक्ष तोक का गावे ३४

१ हा, लालक, २ एकटा-अनुपम्य, ३ दर्शनसंतुष्ट, ४ शत्रुनाशानानानिष्टम, ५ विधवत्तह  
 पव्याधीनिमय्या, ६ उत्तरा, ७ गुरुजनाचेवरप्राणि आडी (आशीर्वद) अश्वा गुरुजनव  
 राच्चा भाडी, ८ निर्मलज, ९ कंदकविल, १० जोक्षाची हृष्णकृष्णपाच्चा, ११ विठ्ठसमाव, १२ बाल  
 क, १३ पिलाच्चा आलिगनाया दूनझालेले, १४ नणप्राच, १५ स्वर्ग, १६ देतो, १७ वज्र, १८ स्थानाच्चा,  
 १९ स्तुदु, नसवासह, २० मरणांते, २१ तुसेस्तुण, २२ रणासमार, + मरणपर्यंत.

संरक्षिलें न असतां शास्त्र नयन बाहुही वियुल याला  
 निष्फल भार वहातां को सोडा जोँ नद्दे रिपु लयाला  
 प्रगवान् म्हणे बुडाला कीं हा मोहांत रक्षे भो-गीते  
 जीवाला विषय तसे संमोहाया न दक्ष भाँगी ते ३६  
 प्रभु पार्थासि म्हणे फो बुध वीरशिरोमणे सखे दमन  
 केलें तुझेंहि शोके माझें धैर्योंचि बहु सरवेद मन ३७  
 गलेवंधन कीं एउ- प्रेमें विवेकेंचि तोड बाण हें  
 सुरवकर नद्देचि उघडुनि विषरलाचा न तो डबौ पाहें ३८  
 सातराह युद्धधर्मी होता नद्दताचि तो असावध हैं  
 गेला उज्जमगनिला त्याचा को शोक हा असा वध हो ३९  
 धर्म म्हणे जें इालैं तें कथितों सर्व एक बा ज्ञात्या  
 म्यां व्यूहीं द्वार करी ऐश्वी केली स्वयोंचि आज्ञा तो ४०  
 द्वार करी शिरतां भी न व्यूहा जेविं सागरा मगंगर  
 तुरवी कुमार परमद लवहि जसा धरनि राग रामकूर  
 होय जयदश्च आम्हा हेतु कुमारास अंतरायास  
 खास न निवारवे बा जेविं प्रबलास अंतरोयास ४२  
 आम्हां त्या क्षद्दिवरे रुद्धवरें करुनि वारिलें वाढे  
 प्रभुतें सोभद्रासि न प्रंतराहि आजि मारिलें वाढे ४३  
 कृतवर्मा द्वोष कृप द्वोषज कोशत्य कर्ण रथ सा है

<sup>१</sup>जोवास्त्रादिकांचाभार, २ रक्षणकर, ३ हेमगवद्वीते, ४ सर्ष, ५ गळफांस, ६ करंडा, ७ स-उत्ताह-उत्तक, ८ रणार्थाभिरणेंभसा, ९ अभिमन्यूस, १० सुसर, ११ परम्पुरामाचाहात,  
 १२ हेतूस, १३ यमास, १४ नीचविरोमणीने, १५ राकर्णे.

शर वर्षले जलहसे परि धैर्यें कहनि धर्मियथ साहे ४४  
 केला विरय अधर्में दूषुनियां शहसुद्धराव सोनीं  
 होः शासनिने वधिला स्वगदेने कंडमलांत अवसानीं ४५  
 अहसहस्र रथ द्विप- पति नवशात राजसुव रणदक्ष  
 द्विसहस्र मर्दिले वा सोंपदें अद्वयति बहुत लक्ष ४६  
 गुरुला न सांपडावे मृणालनि ऐसें करावया गैलों  
 तों शोका सांपडलों पुत्रा-आधीन्च मीन कां मेलों ४७  
 याढी विजयास मृणे तुजही मी शोक-वेग मोहीन  
 हौं अधिक क्षेत्रे करी मूछित तार ओकवे गमी हीन  
 धर्मसुखें दृजांत रवसुतान्चा ऐकतांचि तो काने  
 एडला मूर्छित अर्जुन हां करु अरीं मृणोनि शोकाने ४९  
 सर्वाम वीरमंडल झालें अत्यंत घावरें हो ते  
 धर्म मृणे दाखविते न तपोबन या अंदा बरें होते ५०  
 सावध होउनि उर्जुन रोडी बहु दीर्घउषा निःश्वास  
 कोपें घेटे वाटे जाळील संधातराम्भ विश्वास ५१  
 विजय मृणे सत्य उद्यां मारान जयद्रधासि आयण हो  
 म्यां केला होइल जरि मिथ्या शरणागतीन्च हा पण हो  
 वांचेल कराया तप जरि जाइल काय तो अरणयाते  
 अथवा मृणोल शरणा- गत मी या केशवा शरण्याते ५३

१ वर्षले हें क्रियापद-कर्तीभाहे मृणन हे सहारथीअसाकर्ता, २ धर्मसागरी, ३ सहजाणीनीं,  
 ४ मूर्छित, ५ सेवटीं, ६ हासुत्रशोक, ७ विष, ८ हायहाय, ९ वनांतन्वज्ञसतोनखरेभसामा  
 व, १० याकुकर्पास, ११ धृतराष्ट्रपुत्रांसह, १२ शरणागतान्चेतायीमावयित्याहोनो, १३ शरण  
 आगतान्चेरक्षणकरण्याविषयीसंमर्थभवाते.

किंवा युधिष्ठिराच्या आश्रय तो जरि करील पायाला  
 गेला शिंचा हरिभये ५४  
 अथवा भीम नकुल सह- देवासि मृणेल वांचवा दास  
 नरि खोट्यासहि राखिति साधु जसे काय लांच वादास  
 ज्या जीवदान दिघले तो हा कीं कां अजी बदाना ते  
 कळले पात्र दुखविला ५५  
 वधिलाचि रपांत उद्या आहिसा वेरी न जीवदानांते  
 या गरुडे धरिला तो एयां बालकघातहेतु सिंधुप हा  
 मारिन जयद्रथाला ५६  
 श्रमनिल कोरच माझ्या इषुपटलीं जेविं सिंह शरभा वनी  
 न वधिन जयद्रथा नरि पावेन असंत्यसंध नरका भी  
 ज्या ज्या पावे कोधी लोफी बहु संपदेंध नर कामी ५७  
 मारिन जयद्रथ करिन यश भुवनीं विदिशकजाल वित्त रणी  
 हें न घडतां जवेन ज्वलनीं होतांचि अस्तमित तरणी ५८  
 करिनां अशी प्रतिज्ञा जगदीशीं पांचजन्य वाजविला  
 वाजविला प्रलय-जलद ५९  
 वारंव झाला कोरवहृदयासि देव दत्तदर  
 नेसाचि सर्वा त्याचा अर्जुन ऊंकोनि देवदत्तदर ६०  
 देनां दुर्जनहृदया स्वदररवें करुनि कंप देवांद्ये

१ जयद्रथ, २ कल्याणाकरिनां, ३ तो करीभूणजेहनीजरशंकरायागेलेतरकल्याणहोई  
 ल असाभाव ४ यालकघातविवरींकारणीभूत, ५ शब्दप्रतिज्ञा, ६ वरक्षास, ७ संपद-भंध-  
 शीयदांध, ८ विस्तृत, ९ अस्त्रय-इत-अस्त्रानवालेला, १० भगवेणारा, ११ हृष्णानें

प्रकटिति कटकीं फेरि- प्रमुखें बहु नादेसंयदें वादें ६३  
 ४ चारकथित प्रतिज्ञा परिस्कनि बहु सिंधुराज तो भ्याला  
 भिववी धननाशाची वारा अत्यंत जेविं लोभ्याला ६४  
 राजसभेप्रति जाउनि पार्थची अनुक करी प्रतिज्ञा ती  
 पळतो म्हणे न रसिनि यच हौर-भग्ना-करी-प्रति ज्ञाती  
 जाच म्हणा न उगे तुम्हि धरनि असो ध्यान हा निरोपाला  
 पावो रिपुची खांच्या लेश असाध्या न हानि रोपाला ६६  
 कुरुप म्हणे पननावधि निजधर्मी काय हा निभावो जी  
 शहद यशो-हानि-परिस बहु बपुची काय हानि भावोजी  
 हुःशासनादि आही आहो तुज सर्व वर्जकोट रहा  
 कर्ण मुजाश्रितर्जावा न म्हणो दे कीं सरङ्गुकोटर हा ६८  
 आहेत कृप द्रोण द्रोण गुचियशासि सर्वथा राजे ६९  
 आहेस घर तूंही सौऱ्यं धृति धर्म नय नको पावे  
 कोपुनि काय करिल पर न महेशाचेचि नयन कोपावे ७०  
 बोलुनि ऐसें येउनि वंदुनि गुरुच्या पदाप्रतिज्ञाते  
 कुरु सिंधुराज कथिती पार्थक्ता तापदा प्रतिज्ञा ते ७१  
 सिंधुपति म्हणे गुरुजी लंघंव दृढ दूरलैक्षवेद रणीं  
 बहु जाणें मीं कीं तो रविलाचि झैशेष लद्दैवे धरणी ७२

<sup>१</sup>नार बहुल्ये, <sup>२</sup>सिंहाचाभागजोहनीत्यापति, <sup>३</sup>रहा, <sup>४</sup>मोन, <sup>५</sup>असुनाच्या, <sup>६</sup>बाणाला,  
<sup>७</sup>पतन-अद्वय-परणपर्यंत, <sup>८</sup>अश्रेष्टकोट, <sup>९</sup>सरङ्गु-कोट-कल्याणसीटोल, <sup>१०</sup>ना-  
 पत्त, <sup>११</sup>लंघंवचेनिवाणभारण, <sup>१२</sup>सर्व, <sup>१३</sup>पहावे.

दोण म्हणे सिंधुपते ठवे हें तुजहि त्याहि सफ्यास  
 परि तुजहुनि विजय अधिक त्याचा नारीं अरबंड अस्या र  
 बहु रववळला धनंजय वनवारे त्यांत आजि रुत-पाते  
 नत्प बहुमत त्यां जे तपले पंचाग्निमाजि सु-तपाने ७४  
 परि तूं स्थिवोंनकोचि त्यजुनि मरणभय सुरवें करीं समर  
 न शकतिल भद्रुजात्रित मर्त्य विलंघन करावया अमर  
 रसीन असंशय मी तूं वदन करूं नकोचि अवैनत रे  
 कांसेसि लागत्याचे क्षुद्र अलाबुहि करूनि अवैन तरे ७६  
 करिन अरा व्यूह जया तो न शके वार्सविहि तरायाते  
 पिय हित सत्य वदवें मज घूदेवास विहित रायाते ७७  
 अनुपविले साध्वी-सुन- रत्न परिवंग-सरस-दामहि म्यां  
 गाती यशोरसाच्या असृतरसाच्या न सुर रादा महिम्या  
 पुरवी प्रयागसा कीं हा धीरांचा समस्त काम रण  
 नाचवि अमरतंका हें कां नाचविना समर्तंका मरण  
 केंव व पांडव यादव अन्यजन तसाच ससुन मीहि महा  
 अद्युव सर्वाहि तुरवी काल जगीं स्थिति जसा तर्मीं हिंगहा  
 नरवर्या पैर्याये आमीं हरिलों असोंचि कालवले  
 सुगतिद रण-मरण उप- स्थित होतां केवि चित्त कालवले  
 गुरुच्या अमयें वोर्थे काळेंही सिंधुपाळक वळविला

---

१ नत-नप-अनुनाचेंतप, २ मत-सुज-भाष्मित, ३ रवालने, ४ भोंडवाहि, ५ रसण, ६ अर्जुन  
 हि, ७ साध्वीपुवाचेंआलिंगनरूप-हार, ८ यश-रसाच्या, ९ कवंधाते, १० मत्सकभस्त  
 गारास, ११ अजाश्वत, १२ हिम-हा-हिमनाशकसूर्य, १३ पकारातराने, १४ कालवलेंथेंथें  
 साकरितां “व”, १५ यमानेंहीम्हणजे याचेसरण आलेंअसाभाव.

ही काय मृत्युकरवीं दैवं प्रभु-मित्र-बोक्त कवकेविला २  
 सैधेव मूणे विभय मी इलों की गुरु नवे अर्लीकवचा  
 गुरुवचना कीर्ति जशी केंद्री पवित्र्या तशी भली कवचा ३  
 सैसिति र्साचित होउनि गुरु शिष्याच्या गुरु-प्रतिज्ञानीं  
 प्रार्थिति अपकीर्ति न हो ऐसे भ्रिजगहुरुपति ज्ञानी ४  
 ऐकुनि गुरु-प्रतिज्ञा कुरुकटकीं वायमान्र वाजविले  
 वहु नरसिंहध्वनिनीं घटिकापरि सर्वगगन गाजविले ५

अध्याय. ८

देव मूणे सरवया मज धर्मा भीमाहि न युसतां स्वमते  
 कशि दुर्घट प्रतिज्ञा केली बा परम कठिन हैं गमते १  
 जाणों बडे ते जे स्व गुरुजना समति-दायका युसते  
 बा तूं सत्य धनंजय काय द्वीपादि काय कापुस ते २  
 है चार मूणाति प्याला सैधेव परिरक्ति गुरु-प्रतिज्ञा ती  
 कथिते इलों त्यासहि पायधरुनि है गुरुपति ज्ञानी ३  
 तद-क्षणार्थ केली स्वमुखें गुरुने तुइया प्रतिज्ञा ते

१ जयद्रथ, २ अभिमन्तु, ३ प्राप्तविला, ४ मिथ्यावाहि (एकारातं युरुषवाचक आणि वहुवीढिसासांतजे नामयेइलत्याची प्रथमा संस्कृताप्रमाणेच केत्याचा मोरो पंतीनियम आटळतो.) ५ हर्षसुक्त, एसवेद द्वीपप्रतिज्ञेने ससिति आणि अर्जुनप्रतिज्ञेने सरवेद. ७ कृष्णापती.

कीं है सत्या गानिल ३ आच्या कीं नव भुजा-ग्रनि ज्ञाते ४  
 शकर-बूहीं पद्म- व्यूह तयाच्याहि कैर्णिके-मार्जी ५  
 राहेल जयद्रथ कीं बहु चिंता बुद्धि पावली मार्जी ५  
 कर्ण दृष्टसेन गुह्यसुन मद्रप भूरिश्वा कृपाचार्य ६  
 सिंधुयतिपुटे कद्रुष्ट हैं तेव्हा साधते कसें कार्य ६  
 हे दुर्जय जिंकावे त्वां आधी मग रुदुर्जय द्रोण ७  
 तेव्हां कीं सैंधव वध हैं शक्य मृणोल तुज-विना कोण ७  
 मंत्रज्ञ सचिव सात्यकि भीमादिक धर्मराज है आर्य ८  
 साध्याः साध्य विचारूत कीं ल्हावें सिद्ध योजिलें कार्य ८  
 अर्जुन मृणे मुकुंदा मानिशि ज्या सा रथांसि अधिक वैत्त  
 ने मद्भार्द्ध-सम बल न जसें नवनीत कवल दधि कवल ९  
 कृष्ण असोत मदधिक बल ने कर्णादि सा रथ कर्वा-न ९  
 कोदंड-वेद-पंडित मी त्यांसि हस्तनि साँर थकवीन १०  
 सैंधव शिर हरिन करिन रण सर्गण द्रोणगुरु-समहा महा १०  
 चिंता कर्तुं नकी वा गुरु माहात्म्येंचि गुरु-सम क्षम हा ११  
 कि बहुना जरि तिकटे होइल जिंकान तूर्ण विश्वास ११  
 माइशा शारन्ना १ स्त्रांचा मजला आहेचि पूर्ण विश्वास १२  
 मजसीं करील गुरु त्या पापा रक्षावयास कटकट कीं १२  
 एकहि अभय राहों देईन न मी तया-सकट कटकीं १३

१ मध्यभागी, ३ हे सहामहारथी, २ वक्त-वक्ता पासाकरिता, ४ प्राप्त, ५ कवि-  
 इन-कविश्वेष, ६ पतुर्वेद, ७ वक्त, ८ गणासहवर्तमान, ९ मी अर्जुन, १० जगास,  
 ११ भरवसा, १२ जयद्रथा, + मार्जी।

गांडीव यशरची जय- श्रीचें लोकीं अगार मानिल यो  
 हुर्योधनहि उद्धां असि- मानी तो कीं अगा रमा- निलया १४  
 गांडीव चापयोद्धा मी सारथि तूं श्रित- स्वरंग काय  
 मग जिंकिला न मागें कोण पुढेही न मत्करग- काय १५  
 सर्वार्थ- दर्शक म्हणों तुझिया भास्वे- छवि प्रसादास  
 या- स्वार्थ- पात्र सु- गृह- स्था अनिथि स्वच्छ विप्रसा दास १६  
 मद्य रिहु असों हे उदया- पूर्वीच हेच कर जा गा  
 आहेचि तुझा स्वीकृत सर्व- सर्ववर्णीं संदेव कर जागा १७  
 त्या रात्रीत आंतहि गज मन निदा- करीं न दे वाजी  
 जो तोहि म्हणे सेंधेव भेत्या निदा करीन देवा जी १८  
 किंजय म्हणे माधवजी दावाया वदन न स्वंसे लाजा  
 शोकोऽग्नि निचा विद्यवा भिजवा पुसुनि नयन स्वसेलो जा  
 स- विवेक सुभद्रेच्या या- परिदेवै- परा सुनेला हो  
 वहुधा देह शिवोर्णीं लाचा होनां पर्हसु नेला हो २०  
 अंतः पुरात जाऊनि देव सुभद्रेसि बोध युक्त करी  
 या- सकरुणासि हें किति केला जेणे क्षणात मुक्त करी २१  
 तूं वीरजा सुभद्रे बाई उगी वीरबांधवा- कन्या  
 झालीस वीर- पत्नी वत्से तेजीचवीरसू धन्या २२

१ स्थान, २ गांडीवा, ३ हेरमावासा- श्रीकृष्णा, ४ श्रित- स्व- अगा- श्रितकल्यनरु, ५ सर्वपुरुषार्थ- देणारा, ६ भासत- छवि- प्रसाद- देहीयमानआहेझोभाज्यानीभज्ञाप्रसादास, ७ स्व- अर्थ- या- प्रसादसूप्रद्व्यासांगीदासपात्रम्हणोंभसाअर्थ, ८ सम्यक- अवन- उनमप्रकारेंक्षणाविषयी; ९ भगिनीस, १० इसोदत्तप्राणि, ११ आपलादोला, १२ विलाप १३ कोळ्यानी, १४ मृत, १५ गर्जेंद्र-

सू-यशों पितृ-मातुल-कुल उज्ज्वल करिता असा असावा गे  
 बाई बदले सर गिरि- जा-सूत तारक बली असा वागे २३  
 त्यजुनि असृत मधुर महणुनि जेविं न मधुरंबंड पायसा गावे  
 तव सुत-यशा इतर यशोऽधिक ऐसे बहुत काय सांगावे २४  
 वत्से आम्हांशि असी गति देवू वरद-नायक पिनोकी  
 रण-मरण अमरता ऽधिक झाले नाहीतं काय कैपि नाकी २५  
 उडविल उघां स्वरूप-वध- हेतु-जयद्रथ-शिरासि सितेवाजी  
 आण तुझी होईल श्राप दशा योग्य होय किंतवा जी २६  
 ऐकुनि मृणे समादा हा वत्सा काळ काय हा निधन  
 झाली कशी अकस्मात् धन-लुद्धाच्या समूक्त हानि धना २७  
 शोकीं कसे बुडविले माझे असु उच्चराऽम-सह सारे  
 झालाऽसि खर्मीचा निधिर्सा तूं दृष्ट-नष्ट सहसाऽरे २८  
 धिक पांडु-यदु-बलाते रक्षाया न शकले मुलाला जे  
 ख पति-पराक्रम-वर्णन- इलत्वे गीहि बा तुला लाजे २९  
 झाले व्यर्थ वृकोदर- भावेजीचे बलाद्य-पण आजी  
 वाटे मरेल शोके नातू आहेत फार पण आंजी ३०  
 हा वत्सा धैर्य-निधे हा वत्सा जन-मनोहराऽकारा  
 हा वत्सा कुलतिलका हा वत्सा सर्व सहुणाऽधारा ३१  
 जी शहर-साधु-धार्मिक- पितृ-सर-गुरु-विप्र-भक्त परम गती

---

१ शर्करा, २ शिव, ३ वानर, ४ स्वर्गविवाही, ५ वृक्षवाह अर्जुन, ६ दुष्टाला,  
 ७ मरणा, ८ द्यासारिवा, ९ दिसून अदृश्य, १० कुंती,

## द्वेषपर्व.

८९

प्राप्त असो तुज बत्ता विरह न देवू कहापि पर मग ती ३२  
 इतुक्यांत उत्तरे-सह कृष्णा ये होय भर विलापाला  
 शोकीं आप्त-समागम विष-तहचा जविं भरविला पाला ३३  
 मूर्छित पडे सुमझा शीघ्र तिला सांवरी कमल-पाणी  
 वारा धाली लावी नेत्रांला शीतसें अमल पाणी ३४  
 कृष्ण म्हणे कृष्णे दे सुण्य असावीच उत्तरा सासू  
 हा हें किती वदवितो परि किमपि न देचि उत्तरा-सासू ३५  
 प्रभुला हाय म्हणाया लावी मोहीं बुडोनि घटिका हो  
 स्त्रैहे असाचि असो जरि लटिका करितील साधु लटिका हो  
 उठुनि अनुजोसि म्हणे हें तुजला योग्य काय गा बावा  
 त्यजिति हिन सू यश जोडुनि कवि पल मुर्ग्मोग्य-काय-गावाला  
 जैं तव उदार देना झाला सर्वा-परा सूत रणीं ते  
 मुनि-दुर्लभ कीं भेदुनि गेला तत्कृत परासू तरणीते ३८  
 सत्य करिल प्रतिज्ञा हा न कधीं किजिय बाहु टळला गे  
 न उडेल अरि-शिर-सूर्ण कां ज्या विर्जयेषु वाहुटळ लागे ३९  
 कृष्णो-नरा-समझा- धेनूंच्या मथुनि मोह- यवनाते  
 भवनाते येउनि तो प्रभु किजयाच्या करी समदगते ४०  
 प्रक्षालुनि कर-चरण प्रभु विमल जर्ले करूनि आच्यमने  
 शूचि शयन रची मानी मित्रा मणि आयणास काच मने ४१

१ अतिजाय, २ चारला, ३ कमलासारिखेजाहेतज्याचे हातभसा, ४ स-प्रभु-भिवंत,  
 ५ ग्रीनि, “साधुसर्वगायावीज्ञानेमानतानमृष्टन.” ६ श्वापदमोग्यशरिरगावाचाल,  
 ७ यशा, ८ विजय-द्वाषु, ९ वाहुटळ, १० रल.

लिंग-स्थानिल-शयनीं एकहि सोमेल शुद्ध दर्भ कसा  
 देवाला भक्त नवा- नवसाचा गतवैयास अभक्तसा ४२  
 शयना-समीप मांडी गांडीव प्रमुख सर्व हातेरे  
 तत्तेज वाटवी निज तेजाचें ये कस्तुनि मातेरे ४३  
 निजतां रात्रो व्यंवक- बलि-विधि हा शिष्ट-पथ सदा साचा  
 ल्या महेदस्यास्थानंतहि लोपो दे लोक-गुरु न दासाचा ४४  
 अपविं गंध कुसलम उपहार व्यंवकासि जे कांहीं  
 कृष्णासि अर्पिलें तें पांधें कीं स्यास्थ्य मानसीं नाहीं ४५  
 स्मिन कस्तुनि मनिं म्हणे प्रमु गेलें सोडूनि मान निज यातें  
 स्पिते-दर्शन होतां स्व- स्वलित समजलें मनांत किजयाते  
 यच्चापरवें त्वचले पावुनि अहिता-समेत कांप हुडे  
 तो पार्थ स्वार्यार्थ प्रमुनें संप्रार्थिला न कां पूऱ्डे ४७  
 समजुनि शारण्य-वर्य स्वर्गीं स्तवितो जयाशि शिवि राजा  
 अर्जुन म्हणे नयाला अमलासि निजावयासि शिविरा जा-  
 निधि रस्यार्थ जैसा अति-सादर राजंराज यक्षांते  
 पार्थाऽवनार्थ तेसा स्यापि शिविरीं मुकुंद हळांते ४९  
 शयनीं निजोनि पाहे यरमेश्वर परि न पळहि निज लागे  
 चित्तीं चिंतेसि म्हणे त्वां वरिला कोण जडहि निजला गे ५०

१ द्वास, २ शंकरपूजाविधि, ३ महत्-भस्यासिंतंतहि, ४ श्रीकृष्ण, ५ हस्य  
 मुद्रा, ६ वलोकन, ७ आपलीचुकी, ८ बुरुज, ९ निदार्थ, १० निजे, ११ कुबेर, १२ चतु-  
 रवीरांते, + सारविलेत्या यज्ञवाक्येतील शयनाचेगयीं- याज्ञार्थेचासंबंध  
 वरचे उगार्येत आहे म्हणजेऽर्थाचिशयनरची हा-

## द्वौषिंपर्व.

८७

देव निर्णीधीं शायनीं बैसे मग दारुकासि आणउनी  
 त्यासी वदे प्रतिज्ञा पार्थाची प्रथम सर्व जाणउनी ५१  
 भक्तीं जसा मदात्मा देहीहि तसा न दारुका रमला  
 या विजय-वेद-वचना घावा लागे सदा रुकार मला ५२  
 निज रक्षणाऽधिक घज- रक्षण राजासि दारुका पडते  
 मोळे राज शिराहुनि बहु असते काय दौरु कापड ते ५३  
 मद्रथ सिद्ध असों दे जाणोनि व्यसन कां गळ्यांठावे  
 पतिच्या श्रित-प्रतिज्ञा बुडतां पडती स्त्रिया गळ्यांठावे ५४  
 विश्वासहि कुरु गुरुचे आम-विष्टसरिदलाबु धनु गवे  
 कोण मृणेल व्यसनीं स्वजन समुद्रवना भला दुध नुडवे  
 तूं पांच-जन्य-नाद श्रवणीं शिरतांचि शीघ्र पाव कसा  
 येठेन बसोनि रथीं मी कुरुकटकीं वृणांत पावकसा ५५  
 साची करिन सख्याची मारुनि सर्वहि अरि प्रतिज्ञा ते  
 जोडिनिल उद्धां बहू कर या शार्द्धा-प्रति अरि-प्रति जाते  
 श्राकृतहि लुब्ध जातों पदरीचा एकदा रुक्मीहि मरे  
 सर्वहि पदार्थ नापद मज भक्ताचि एक दारुका हिंमे रे ५६  
 दारुक मृणे अवश्य स्यंदन आहेचि सिद्ध अजि तरणी  
 तेज न मिरविल तुमचा प्रभुजी सेवकहि सर्व अजित रणी

१ मध्यरात्री, २ अर्जुनस्तवेद वाणीस, ३ ध्वजाचीकाढी, ४ दुर्दशापावावे, ५ आम-  
 विष्ट-सरित्-अलाबु प्राप्तविष्टतीस्पन्दातभोंयक्यासारित्वे, ६ न-उठावे,  
 ७ अग्निसारिवा, ८ खनुव्याते, ९ चक्रावे, १० ऐशाच्चातिसराभाग, ११ शं  
 तु. (शांतिदायक असाभाव.)

## मोरोपंत.

मोहें प्रिय रुत-शोकें करुनि यणहि दुःश्लाविलापार्थ  
 स्वभीं दर्शन दे प्रभु कीं तो कांसेस लाविला पार्थ ६०  
 श्रीपति म्हणे सरव्या कां म्लान वदन चित्त काळजी वाहे  
 चिंता चतुर न वरिती नाडी धूति-वित्त काळ जीवा हे ६१  
 स्वभींहि भेमेंदे प्रत्यु-थानाऽसनादि वासवि त्या  
 जोडी कर तेजस्वी तेजस्वीशा जसा दिवा सवित्या ६२  
 भीती न काल-काल- प्रभुचे कालोहित्या विषा हास  
 सांग स्पष्ट सरव्या तूं कां सांपुलासि या विषादोस ६३  
 पार्थ म्हणे देवा कशि होइल केली खरी प्रतिज्ञा ती  
 रक्षितिल सकल सेव्ये व्यूहा-मागे अरि-प्रति ज्ञाती ६४  
 मज दुर्घट न सकक कुरु वीर-कटक-कद्दन-कर्म परि सविता  
 दुतंगति कृत-प्रतिज्ञ द्रोण गुरुहि सर्व धर्म परिसविता ६५  
 सैंधव-शिर न उडवितां जरि जाइल काय भानु अस्त-नगा  
 तरि जीवित अयश-स्कर व्यर्थ स्त्री रत्न जेविं अस्तन गा ६६  
 दुसरी तरि प्रतिज्ञा रक्षिन दहनांत काँय होमीनै  
 नाकहि नरक तुज-विना वांचे अन्येत्र काय हो मीन ६७  
 स्वर्णमणे संगा क्षण विघ्ने धरिला विषाद या लोहे  
 मिन तुझे पात्र न हो विरहाऽपयशो-विषा दयालो हे ६८  
 प्रभु करुनि जल-स्पर्श प्राढ्युरव बैसे उगाचि पक आधी

---

१जयद्रथस्त्रीच्याविलापार्थ, २धैर्यस्त्रद्रव्य, ३तेजसी-ईशा, ४कालाचाकाळभज्ञा, ५का  
 लसर्याच्या, ६रवेदास, ७त्वरितचालणारा, ८अस्ताचलास, ९स्तवरहित, १०देह, ११हयन  
 करीन, १२जलावांचून इतरविकाणीं, + प्रति-उत्थान-आसनादि-अभ्यु थानादिभासनः

---

मग विजयास म्हणे मी सांगेन तसेंचि कार्य तूं साधीं ६९  
 परमाऽन्न सनातन जें ज्ञाते म्हणताति पाद्मपत ज्याला  
 जेणें देव महेश्वर समरीं अस्फरांसि मारिता जाला ७०  
 तें जरि असेल अवगत मारिसिल उद्यां जयद्यास रणीं  
 अवगत नसेल तरि मन लावीं त्या-श्रिने-सर-दुच्या चरणीं  
 करिल प्रसाद देइल अस्त्र स-निष्ठ्य करीं असा ध्यो तें  
 शिव-पद स-साध्य करितें ध्यातां मोक्षाहि कीं असाध्यातें ७२  
 बैस स्वस्थ ध्यानीं पात्यासीं पात्यासि लाव कसा  
 हो उद्येनसा सरव्या तूं ग्रन्थु जयद्याहि शीघ्र लावकसा ७३  
 उदक-स्पर्शा कसनि नर बैसे इर्पाऽसनीं असा ध्याना  
 कीं नारायणाहि म्हणे परमा सिद्धिहि नसे अराध्या या ७४  
 धरितां समाधि पार्थ ब्राह्म-सुहृत्तींच तो असे पाहे  
 जातों स्वयें उटीची- प्रनि गगन-पथें सधें हरिहि आहे ७५  
 चालविला दशिण-भुज धसनि नभीं पार्थ जर्लेज-नाभानें  
 त्याच्या नेज-शब्दणीं सोडुनि जावेंचि खलजना भानें ७६  
 पाहे हिम-नग मणिमान् इवेताऽद्वि धनाधिर्प-प्रिया नलिनीं  
 कविनीं शिव-लीलासी जी साऽदूर सेविली सदू अलिनीं ७७  
 स्वर्गासि सुरवें जीच्या स्नानें पानें स्फूर्णप गेला हो  
 अवलोकी नारायण- सख वहु मानें सुराऽपगेला हो ७८

१ ज्ञाला, २ आश्रितकत्यनेद्यच्या, ३ ध्यानकर, ४ पाहांटच्याराचीं, ५ उनरादिशम,  
 ६ कमलनाभरुच्यानें, ७ सूतीनें, ८ कुवेरप्रिया, ९ कमलसुक्तसरोवर-नदी,  
 १० मध्यपी, ११ सूर-आपग-देवनदीला-

घेक्षी मंदार-दुम- सूषित-मंदर-गिरि-प्रदेश नदा  
 वाहुनि काल-नगाने दृष्टि न लागो असें वदे शतदा ७९  
 जो ब्रह्मतुंग-पर्वत तैसाचि सूर्तुंग आणि शीतशुंग  
 शार्याति-वनीं नापस कमल-वनीं जेविं हंस-खग पूर्णग ८०  
 अरैव-शिरःस्थान सकल सिद्धीचे जें सभाग्य माहेर  
 आर्थर्यणाऽश्रमहि ज्या त्यजुनि पलहि न सुनि निधति बाहेर  
 दृष्टदंशास हा मंदर पूर्वींहिदयांत रेखिले होते  
 जे परम रम्य नापस- सुर-सिद्धि-निवास देखिले हो ते ८२  
 श्रीराम-बाण-सम गति देऊनि दावी सरव्यासि नवल हरी  
 देव-दया दासा हे सुरव न तसें अमृत-सिंधु-नव-लहरी  
 नो श्री-नारायण-सरव नर तेजः पुंज-पर्वता पाहे  
 विनीं म्हणे निवाले डोक्ळे सोडूनि सर्व नापा हे ८४  
 त्या शेलाच्या अग्नीं झाले सुर चित्रसे पहाते ज्या  
 अवलोकिला भवानी रह भगवान् सूत-पति महा-तेजा  
 ज्याच्या शहू तपा-सम कोठेही किमयि नप न पास्वैर गा  
 कृष्ण नमस्कारी-त्या दासाच्या कोटि-तपत- भा त्वरेगा ८६  
 अजित नसा विजय नमी क्षिणि-वरि ठेऊनि सचिर शिरगुड्ये  
 वहु नमन- लाभ- लोभी जाणो दुष्काळ-सकृदित गुडे घे  
 ईश्वर म्हणे उठा वहु साधु तुम्ही सुनि कवि-प्रवर दास

१ नामविशेष पर्वत, २ हयग्रीवस्थान, ३ दैदीप्यमान, ४ कोटिसूर्यप्रभा  
 अशा, ५ कल्पतरुला, ६ गुळ.

मज आशु तोष म्हणती सर्वज्ञ अनेकविष- वर-दास ८८  
 इलों प्रसन्न मागा ऐसें ऐकोनि अभय-दा नमुनी  
 स्तविनी प्रेमे सात्यिक- पावांत बुडोनि अभय-दान मुनी ८९  
 लत्सेवा-सुरभीच्या कासेला भक्त वत्स लागावा  
 कविनीं तुझा प्रसादचि अनु-दिन वा भक्त-बल्सला गावा ९०  
 सर्वार्थ संप्रदर्शक अर्क तुझे पाय अंधकाऽराते  
 याचे आश्रित जे जे भीति भवाऽरव्या न अंधकारा ते ९१  
 नमने स्तवने अर्जुन होय स्नात प्रसाद-दृष्टीते  
 आलें धैर्य मनांत प्रभु-दर्शन-योग्य-तेज दृष्टीते ९२  
 जें आपण छुण्यासि अक्ष-बलि-द्रव्य वाहिले होते  
 प्रभुच्या पाया पाशीं पार्थे पुष्यादि पाहिले होते ९३  
 पार्थिव-मूर्ति-समर्पित- मात्य किरातीं नसेंचि हें वाटे  
 हरि-हर-स्त्रियांभेद- ज्ञानाऽनंदाऽस्मिने गळा दाटे ९४  
 मागे मग प्रतिज्ञा सिध्यार्थ प्रभुसि पाज्ञायन नमुनी  
 कीं म्हणती न हो अयशीं हो मृत्यु मुखांत आशु पतन मुनी  
 निमिन करुनि महेश म्हणे यदु-कुरु-वरहो पुरेल हा हेत  
 जा चाप वाण आणा त्या अमृत-सरोवरांत आहेत ९५  
 छूष्या प्रभुसि नमुनि जों गेले रवि-मंडळ- प्रभां सु-सरा

१ अससंतोषी, २ नरनारायण, ३ अंधकास्तररिपो, ४ भव-आरव्य-संसारनामका,-  
 ५ त्रि-अक्ष-बलि-द्रव्यशंकराचंपूजा साहित्य, ६ पार्थिवलिंगासर्वणकेलेलेपुष्यज  
 संकिरातस्वरूपधारणकेल्यावेळींपुष्यागयींपाहिलेंतसेभातांहीपाहिलें असाज  
 श, ७ अद्वैतज्ञानाच्या आनंदग्राहनीं, ८ यादव कोरव श्रेष्ठ छुण्यासुनि, ९ छुण्यार्जुन-

तो एक नाग आहे घोर सहस्रांश्य घोरतर दुसरा १७

पहिल्याहनि वहु दुसरा दुष्ट्रेस्य विषाःग्नि-संपरे वसुनी  
ज्याते पाहनि पार्वति दूर-स्थित नतहि कंप देव मुनी १८  
बंदुनि भावे स्फणतां शत रुद्रिय-पाठ हात जोडून

झाले धनुष्य शर ते नाग स्व-महोग्र-रूप रोडून १९

हृष्ण-स्कंधी घेती चाप गमे हैल विशाल शरे भाला  
प्रसुला नसुनि निवेदुनि नमिति युन्हा सिंह जेविं शरभाला  
गुण शर जोडूनि जेव्हां प्रसु मांडुनि घण चाप आकर्षी  
ते ध्यान पाहनि जिंतं हृष्णचि न मृणति समस्त नाकर्षी २०१

श्रीमूर्ति राज-मुद्रा नर कागद त्यांत सम उसा हो तो  
तो ध्यान-योग बुडतां सर्वाहि जडांसि कर्मेष्टसा होतो २०२

हृदयांत ध्यान तसें धरिले सरहैस्य याझपत गा ते  
जें काळाते जिंकी जेविं गरुड-तेज आश पतंगाते २०३

प्रसु दावुनि निज विजय-ह संदर्भ ध्यान चाप चढऱ्यांनी  
शर त्या सरींच टाकी कार्युकहि महाऽस्त्र-मंत्र पठवूनी  
विजयी छा जा ऐशी आज्ञा होतां महेश-पद नसुनी  
होउनि कृतार्थ्य आले शिविरासि युन्हां प्रसन्न-वदन मुनी  
प्रसुने स्वभीं केला कृत-कृत्य सरवान लेश भागविला  
इकडे दारुक गोष्टी सांगोनि प्रातरंवधि जागविला २०६

१ सहस्रमुख, २ नागर, ३ शिव, ४ जयजय, ५ कूर्मसारत्वा ६ उद्धारकर्त्ताभि  
साभाव, ७ मंत्ररहस्यसहवर्तमान, ८ सन्-अरि-भ, ९ नरनारायण, १० प्रा-  
तः कालयर्थीन, + पृथ्याते.

प्रथम करीजप होम ब्राह्मण पूजादि विहित जें कर्म  
 मग विश्वकर्म-निर्मित पासुर-भद्राःसनीं वरे धर्म १०७  
 इन्द्रभाऊऽधर सुका धर सिन-चामर वीज्यमान शोभे तें  
 बहु राज-रत्न ओहुनि घे शारद-पूर्ण-चंद्र-नेष्टोऽद्वै १०८  
 चंद्र किति जसा धर्मा न तसा कवि मानवे शतकतुला  
 मग तद्यशोऽमृताची धरिल कसें मानवेश तक तुलो १०९  
 ज्याचा प्रताप-रवि मधु-कैटप्पनिमीरीं लव प्रभा वमला  
 तो प्रभु ज्याच्या द्वारीं वाच्य न त्याचा लव प्रभाव मला ११०  
 तों भूप-प्रभु कवची रखी मणि-कुंडली युवा वंदी  
 द्वार्स्थ म्हणे प्रभु येतो तो येद स्तविति ज्या जसे बंदी १११  
 धर्म म्हणे त्यजिति जया नमुनि कुल-धनादि भव-मदा ज्ञाते  
 प्रभु चरण दर्शन मला, द्याया इच्छिति कसे मदाऽज्ञा ते ११२  
 तिमिर-हत गर्तीच्छु कवण रविच्या घाडील आण वाजीतें  
 आणाही द्वार्स्थ तया पूजा साहित्य आणवा जी ते ११३  
 येतां प्रभुचं धर्म स्वकरें लागे समाजन असाया।  
 धन्य म्हणे यांजसि रघु-पौति बहुभाना सम्भाजनकराया १४  
 भक्ताशुदें न मिरवी तेज श्रीमूर्ति रवि संभाजी जी  
 दावी बहु विनय म्हणे जरिहि ब्रह्माऽदि कवि सम्भा जी जी  
 दुपद विराट वृकोदर सात्यकि-इत्यादि सर्वही आले

१ नव-यश-अमृताची-धर्मयरोमृताची, २ मानवप्रेष्ठ, ३ वजनकरण्याचीतुला, ४ धर्मचा,  
 ५ द्वारपाल, ६ कुल-पन-नाहण्यआणिविद्या-वांशस्त्रभव म्हणजेनिमाणहोणारजीमरद्यातें,  
 ७ अंधकारामुळेआडलेला, ८ गमनकरण्याविषयीं छाकरणारा, ९ पूजन, १० धर्माला, ११ शम  
 चंद्रासंबहुमनीअशा, १२ सलारी.

इले कृतार्थ हरिला पाहुनि चंद्रा चकोरसे धाले ११६  
धर्म म्हणे माधवजी प्यालें मन करुनि बोध वळवा जी  
व्यसनीं तरेल मंदर- सा जरि ताराल तो धर्वळ-वाजी ११७  
कृष्ण म्हणे राजाजी कां प्यालां विजय हा अ सामान्य  
एका पुराई वांचुनि नाहीच जगलर्यां असा मान्य ११८  
ज्या पाहुनि स्करहि म्हणति कृष्णचि कृष्णोऽनुजा धवलेवाजी  
तो धर्माला सर्वा- मागुनि येउनि नमी धर्वळ-वाजी ११९  
आलिंगुनि धर्म म्हणे वत्सा विजयोऽस्तका महा वाहो  
मारिन जयदथ म्हणसि तरि सत्य तुझा स-काम हा वा हो  
आश्रय मेधाविजया विजया होतोसि तूं करुनि आजी  
कीं हा प्रसन्न वहु तव मुख-वर्ण असाहि अच्युतहि आजी  
धर्मासि विजय सांगे स्वभीच्या अद्दुता अनुभवातें  
नमिती शिनिवरि ठेउनि शिर सर्व स-देवकी-जनु भवातें  
किनि म्हणवि काय स्करभी पुरवी आस्या पिनाकि-लीला हो  
किनि म्हणनि एक हरि हर इतरीं हा स्थापिना किंलीला हो १२३  
धर्म म्हणे हूं अद्दुत करुनि मला आजि समर्स-सब दावा  
काय इतर रस योगचि एक मला आजि-समरस वदावा १२४  
धर्म प्रेरित गेले ते सीमाःदिक महोपमं रणाला  
राम-प्रहित जसे दश- मुख-कटकाच्या संरोप्य मरणाला १२५

१ वेनादवअर्जुन, २ शिव, ३ कृष्ण-अनुज्ञा-धव(धति)अर्जुन ४ नमा, ५ विजय-उत्सवा,  
६ युद्ध, ७ देवकीनंदनासह, ८ सुक्षिला, ९ युद्धज्ञ, १० युद्धनुत्यरस, ११ दवेतुल्य,  
१२ वार-

अध्याय-१

श्रिन् वसले मुकुदें त्यजिला स्व-स्वामि पाव-सार थिता १  
 प्रेमे श्रीहि न वरिली तैसी जैसी स्वेदास-सारथिना २  
 सिद्ध करिति यन्मोमें ब्रह्मादि सकल मनोरथास जुनीं  
 तो प्रभु मृणे पटुन मी दे पंचांश्वर मनो-रथा सजुनी ३  
 देव मृणे अर्जुनजी वा सिद्ध रथस्थ तपन-कोपाऽर्थ  
 तैं कान मृणेल मनीं ब्रह्म-पदाद्यऽर्थ तप नको पार्थ ४  
 कहनि प्रहस्तिण द्विज-वृद्धासि रथासि तो कवि नर्याने  
 मग वैंधोनि अंधिष्ठी जनकांकीं जेविं तोक विनयाने ५  
 काय उणे लो करि स- श्रीकृष्णा ज्या निवौस विप्राऽशी  
 कैर्णांहीं स्व सुनिस श्रीकृष्णाजानि वासवि प्राशी ६  
 झाला निज दासाचा ज्या रत्तविति रुधीर विप्र तो दास  
 श्रीनैलिनीचा चक्र त्यजुनि धरि सुंधी रवि प्रतोदौस ७  
 पांख-निकरहि प्रभुच्या हेतु बहु प्रीनिचा बुकासाच  
 वाटे न कोलुभाला जपला जगदीश चाबुका साच ८  
 अनुभवती रूपाची एक स्थिति एक हानि वैट सून  
 तैसे हे रूष्ण सरवे एक रथी एक हा निपट सूने ९  
 रूष्ण रथीं चढले मग तोहि चढे पुनर सत्यकांचा हो

१आश्रिनाविषयींकृपालुभिशा,२धनीपणा,३तोकडा,४स्व-दासाचेंसारथ्यपण,५यन-नार्थ,  
 ६पुराणी,७हेष्याक्षरमंत्र,८सूर्यकोपार्थ,९नीतीने,१०चटोनि,११बत्ते,१२नमत्तेने,१३अर्जुनास,  
 १४कृष्णासह,१५स्थान,१६ब्राह्मणान्वाआशीर्वाद,१७कानानी१८दोषरीपति,१९अर्जुन,२०लक्ष्मीरुप  
 कमलिनीचा,२१चांगलालुद्दिसान्,२२चाबुकास,२३धृती-समृह-२४वस्त्र,२५जल्लत,२६सार  
 थी,२७सात्यकी.

जेविं हरु-रथीं विधि हरि दुसरा हृष्टांत सत्य काँचा हो ।  
 अबलोकुनि सात्यकिला पार्थ म्हणे धर्मराज रक्षावा  
 सैधैव-वधाहुनि उणा न तुवां हा कार्यभाग लक्षावा । १०  
 चिंता कर्दू नको तो कुरु-गुरु तेजें असो अनेल सर हो  
 एक मज़्युटें माधव तूंजा धर्मपुटें अनेलैस रहा । ११  
 गेला तो धर्मला रक्षाया जेविं सत्यक-पित्याला  
 स्त्रगलोँक राम-सेवा स्परला पाहोनि सत्य-कपि त्याला । १२  
 द्रोणे रचिला सैधैव-रक्षार्थ व्यूहनायक-व्यूह  
 परमार्थ रक्षण-सम अपराजित जेविं काय कर्व्यूह । १३  
 चौरीस कोस लांब व्यूह दहा कोस रुदं तो मार्ये  
 जेणे चिना न बाधों घावा पर्काल जेविं सोमाँगे । १४  
 जिंकीसा कोणाहि न शास्त्रे शास्त्रे नयोनि धीरा जा  
 नो जपला भस्तरसा वहु शक तसा नैयोनिधी राजा । १५  
 सैधैव मार्गे दूर स्थापनि व्यूह-गृद-गर्भांत  
 होय पुटें धर कटकीं जाया दंक जेविं शक-हृष्टांत । १६  
 व्यूहापुटें स्वयं गुरु दुर्बर्षण ल्यापुटें उभा राहे  
 मृग जेसा वाराया हीरची तो बाट जिष्णुची पाहे । १७  
 सेनायीं वाजविती नर-नारायण सरवे हर-वेरा जे  
 ते मोरसे भुजगसे ऐकति होउनि सरवेह रव राजे । १८

१कचा, २जयदय, ३आयि, ४सप्तवर, ५असुन, ६आलस्तरहित, ७सावध, ८स्त्रपीडितेसाग  
 तलेदी, ९व्यूहप्रेष्ठव्यूह, १कवि-जह-कविनर्क, १०रातुरुपकाळ, ११सोम-भग-भस्त  
 रनारायण, १२इण, १३जयदयास, १४दावाल, १५सिहाची, १६इंरवश्रेष्ठा, १७न-

रोमांच-कंचुकाला कटकडतां कृष्ण-कंबु कंपित्याला ।  
 पर सोडी भानाला सिंह-खेंजेविं जंबुक पिल्याला ॥१॥  
 बहु गज हय हगति मुतति दे शंख-स्फुरण तें विपन्नीते  
 श्री नृहरि-नाम-गर्जन मूताते होय तेविं पैतीते ॥२॥  
 ज्याचे निवात-कवचा घळसर बला निपट मृणति गर दैत्य  
 त्या दुर्मरण-बल किति अर्जुनि पिववील वायु शरदळम् ॥३॥  
 अर्जुन-बाण-समूहे दुर्मरण-कटक सर्व भागे ते  
 जारि विजय-शक्तिते पर रोधिल सेकैतहि सेतु गंगेने ॥४॥  
 दुःशासन होय पुढे दुर्मरण ताचि भग्नहि रणात  
 रवद्योन-तेज उरते काहीतरि काय अर्क किरणात ॥५॥  
 दुःशासन शीघ्र पछे जाणो गिरिचरुनि दगड तो घसरे  
 गुरुवरि जाय कपिंधज जेविं पुढे मथुनि सेतु ओर्ध सो ॥६॥  
 कृष्णाऽनुमते अंजलि जोडुनि अर्जुन म्हणे अहो गुरुजी ॥७॥  
 म्वस्त्यऽस्तु मृणा या मज शिव्या आशी जयप्रदा गुह जी ॥८॥  
 पांडुसम युधिष्ठिरसम तुम्ही विनेत्रसम मौदित  
 करिल प्रसाद तुमचा जेविं तसे नाकं नाथ न मम हित ॥९॥  
 प्रेम असा मान्य करी गुरुराज दयालु जनक-सामान्य  
 तें न स्परेल जो तो होईल कृतज्ञ जन कसा मान्य ॥१०॥  
 या दुर्भेद्य-व्यूही इलितसे आजि मी शिरायास

१ मारुति, २ पाथदक्षास, ३ तुच्छ, ४ शरद-अस्त्र-शरदतूंगील अस्त्र-मेघ, ५ वालू-  
 चा, ६ बांध, ७ ज्याचे धर्मी मारुतिआहे असा अर्जुन, ८ शरह, ९ मोरी, १० शंखरी-  
 समान, ११ पूज्य, १२ इंद्र.

तुमचा प्रसाद नसतां होइल माझा वृथा चिराऽयास २८  
 अश्वत्थामा तेसा सेंधव वध पणहि हाहि राखावा  
 कीं भंगतां प्रतिज्ञा मान-धनें अग्नि वां हिरा रवावा २९  
 हांसोनि द्रोण म्हणे पार्थी मजला न जिंकितां आजी  
 जिंकावया जयद्रथ शक्य नहे मज-सवे करां आजी ३०  
 ऐसें वदोनि मार्गण- घृष्णि तयावरि महातपा रोडी  
 जैशी-आदोपाया मन-गज-शिरीं महात पासोडी ३१  
 तो अर्जुन गुरु-कारुक रवंदाया बाण निज गुणीं जोडी  
 तें जाणोनि गुरु प्रभु गंडीवाच्याचि त्या गुणा तोडी ३२  
 जोडुनि गुण पार्थ करी कुरुसेना-पाल-विष्णु-कटकांता  
 कीं गुरु-पासमवेही कुरुसेना पालवि प्रकट कांता ३३  
 त्या दोहां कृष्णावरि गुरु रववके जेविं देव कीर्णाश  
 वहुधा म्हणे एथेसह शोकें पावोचि देवकी नाश ३४  
 द्रोण करी नाराचे सत वक्षीं जेविं तसक रद्दाने  
 कापे क्षण जो भीता रक्षाया परम दक्ष करदाने ३५  
 धैर्य धरूनि गुरुवरि शर रोडी इवेताऽद्व जेविं कुपितांही  
 हर्षे द्रोण न कोपे पुत्रोऽकर्षे कुट्टेन कुपिताही ३६  
 जो योगिला गुरूने सर्वहि तो कृष्ण-रक्त सायक पी  
 ज्याच्या वैर्जीं प्रसादें रवाती अम्हाऽद्यऽलभ्य साय करी ३७

१ किंवा, २ सुद्ध, ३ मोरें आहेन नफज्याचें असाद्रोण, ४ शापडी, ५ हाकामारी,  
 ६ वयम, ७ दंतानें, ८ कृष्ण, ९ हानदेण्यानें, १० कुद्दसर्व, ११ दुःखमानी, १२ गो  
 कुडी, + द्रोणाच्यासेयाचाअत नाश.

गुरु-शर पडति नर-रथीं नवजलजीं जेविं मृग सरसार्थ  
 कीं त्या सर-यज्ञ-वार्टीं शिरला घ्याया स्वभाग सर-सार्थ ३८  
 केशव मृणे सरब्या हा गुरु सोडुनि मुरव्य कार्य साधावें  
 सैंधव वधार्थ सखर नियत शिवार्चार्थ आर्यसा धावें ३९  
 पार्थ मृणे सूचविलें समर्थीं द्वितउचित काय तुज वाह  
 चाल सरब्या लधकरि हा कुरुसेना-पाल घाल उजवा हूं ४०  
 गुरुतें प्रदक्षिण करुनि रथ काढी वास्तदेव वेगानें  
 नच मृणितलें जयाच्या किमपि यशाच्या न देववे गानें ४१  
 जातां गुरुवरि सोडी शर नर होडुनियां परावृत्त  
 असरा अमृत तसें वहु दुर्लभज्या-साधुचें परा वृत्त ४२  
 द्रोण मृणे रे अर्जुन कोठें जातोसि कां निसरलास  
 शत्रुस न जिंकितां तूं निघसी कीं या पणा विसरलास ४३  
 पार्थ मृणे शत्रु न तूं माझा गुरुराज वा दयालो कीं  
 जोडील कोण समरीं तुज जिंकुनि सार्धुवार् या लोकीं ४४  
 ऐसें बोलोनि निये अनि सखर सिंधुराज-वंध-कर्मा  
 त्या अयुत-बळे गोधिति जय कांबोज शुनासु कृतवर्मा ४५  
 त्या कटकातें मधितां गांडी कुरु-गुरु उन्हाहि परि त्यातें  
 सोडी पार्थ महा-मति काँल-विलंबार्थ युद्ध करित्यातें ४६  
 कृतवर्म्यासीं झटतां देव मृणे चाल करुनि मथना नें

१ नूतनकमलावर, २ उत्तमरसाकरतां, ३ उत्तमयहमंडपीं, ४ देवतासमूह, ५ शिवशून्यर्थ,  
 ६ परामूर्त, ७ द्रोणाचें, ८ शावासकी, ९ जयदशाचावधकरण्याचें चभादेकर्म  
 ज्याचें अमाअर्जुन, १० द्रोणातें, ११ कालक्षेपकरण्याकरितां.

आणू न कोचि चिनी व्याही हें त्यजुनि धर्म-पथ नानें ४७  
 मोहुनि भोज निघे कीं ग्रसुवरिच्या वरि मृणे सरव्या निघे रे  
 शिरतां नर द्वे पर- बल अकें घनहि घृत जसें विघरे ४८  
 पांचाल उन्मोजा चक्रवाता दुजा युधामन्तु  
 त्यां गांठी ज्ञोज जसा गत-सेत्संगा तपी बुधा मन्तु ४९  
 व्याली ज्याला बहुणा- पास्तुनि नदी प्रसिद्ध पर्णाशा  
 जेणें पूर्ण न केळी स्व परि भयें शबुचीच कर्णाशा ५०  
 पर्णाशा प्रार्थी बहु ज्या अमर करा वरें असें बहुणा  
 ज्याला मंत्रवुरस्कृत सु-गदा हेऊनि पिता करी करुणा ५१  
 ज्यासि मृणे वरुण तैरणि हेऊनि अरि-स्त्रासंत नारील  
 युद्ध न करि त्यावरि जारि सोटिसिल गदा तुलाचि मारील ५२  
 तो धावला शुतायुध- राजा भीमाउजासि वाराया  
 हेऊनि विरथ स्व गदा सोडी नारायणासि माराया ५३  
 जें भस्य-क्षांत्याऽगत- मूर्षीतें भय महा मुजग देतें  
 त्या वरुण-स्कृत-नृपाच्या देता इलाला महामुज गदेतें ५४  
 जसि योजितां आविष्यीं लृत्या तसि ती महागदा परते  
 यारी शुतायुधाला सर्व भयें भंगले तदा पर ते ५५  
 मग कोंबोज-स्कृदक्षिण वृष बधिला जेविं सिंह शरभानें  
 हरिनि शिरे बहुतांचीं जेसीं तेसींच पार्य-शर भानें ५६

<sup>१</sup> सूर्यविजे, <sup>२</sup> गत-सन्-संग-गोला आहे साधुसंगस्यापासून भजा, <sup>३</sup> कोप, <sup>४</sup> नामविशेष  
 नदी, <sup>५</sup> श्रवणेचा, <sup>६</sup> संब्रूर्वक, <sup>७</sup> नोका, <sup>८</sup> भस्य-क्षांनि-भागव-मूर्षी, भक्षणा  
 च्या आज्ञेने आत्माउंहीस, <sup>९</sup> अर्जुन.

हाणी श्रुतायुराजा समरीरक्तप्रयात्यर्थ तोमर तो  
मोहे प्रभुही जाणों वदला नवदोनि पार्थ तो मरतो ५७  
तद्वंधु अन्युतायुहि हाणी गूळेंकस्त्रनि सितंवाहा  
देव म्हणे वा सावध हो देइल हर्ष मोह किंतवा हा ५८  
उठतां वाटे आला जाऊनि प्रेत-राज-सदनाते  
वारा घालूनि पुसी प्रभु वारंवार मित्र-वदनाते ५९  
गमले स्व काढिजा अहि उसले शार शोरिच्या शरीरा जे  
विजया निज नयन-युगीं कण होघे बंधु ते शौरी राजे ६०  
हावी विकलत्व प्रभु जो कांहीं कोतुकेचि कोपात्यर्थ  
ईद्वाऽस्त्रें कटकासह करि होघांचेहि भस्त्र तो पार्थ ६१  
नियुतायु एक दुसरा दीर्घायु कुमार वीर जे त्यांचे  
तेही वधिले विजये रहों न दिलेचि धीर जेत्यांचे ६२  
वेष्टिति अंग कलिंग प्राच्य असे बहुत मृप कोपाने  
ते दांडिले नराने जेविं स्व-पश्च प्रमत्त गोपाने ६३  
पार्थ प्रवर्तवी पर-बल मर्दुनि शोणिताऽपगेला हो  
जेसा वर्षा काळीं तेसांचे शोणिताप गेला हो ६४  
प्रभुसि गदेने हाणी तो अंबङ्ग-श्रुतायु जगदीदा  
तृदयीं धन्य म्हणे त्या विजय ध्वज-निलय वाँकुज गढीशा  
नंरे त्या गदेशि खंडी जों तो धांवे धस्त्रनि दुसरीनं

१ रक्ताचीपोईहोण्याकरिता, २ अर्जुना, ३ वृषभास, ४ यमगृहाते, ५ रजःकण ६ बाण  
धरणारे, ७ जयनदीलांचे, ८ दूर्देशाचेराजे, ९ शोणित-आपगा-रक्तनदीढार,  
१० अंबङ्गदेशाचाराजाश्रुतायु, ११ वायुषुन्मारुति, १२ अर्जुन.

आला गमे नदीचा लोंदाचि पुढे करूनि स्फुरीते<sup>६६</sup>  
 नाडी आधीं प्रभुला मग पार्थिला पुनः पुळा रागे  
 अद्युत तें चावावे गरुड-गुह-शिरवी बळे जसे नागे<sup>६७</sup>  
 जसि गति घटकेणाची करि पुरवाया स्व काम राम रणी  
 इगाली प्राप्त नसिच त्या पाथापासूनि पामरा मरणी<sup>६८</sup>  
 शिरतां विजय वहु करी दुर्योधन कटक तें विकळे-पाते  
 शिवबील न प्रवेशें हरिणाच्या हरिहि तेविं कळपाते<sup>६९</sup>  
 व्यूहीं शिरतां अर्जुन दुर्योधन निज मनीं मृणे हाय  
 जाय द्रोणा-पासीं नसुनि मृणे त्यासि हें वरें काय<sup>७०</sup>  
 तो तुज-समक्ष केसा शिरला व्यूहीं शिरी नये वाते  
 तेजें अलंघ्य कीं तूं आचार्या वासवादि-देवाते<sup>७१</sup>  
 प्याले सर्वहि योद्दे पार्था हरि जेविं वध-परा शरस्ता  
 आम्हां न सौसवे नर- रथ-भा जसि राक्षसा पराँश्चर-भा  
 दिधले जयदथाला अभय व्यूहीं सिता<sup>१</sup> इव शिर कावला  
 रक्षोचित प्रतिज्ञा- वच न तसें धन कलन्त्र शिर कविला  
 विवास-घातकी हा लावियला लांचि पाप डाग मला  
 अभयद जयदथा तव- कर माथां जेविं पापडा गमला<sup>७४</sup>  
 महि-प्रिय-रत धर्म- प्रिय-रत तूं स्पष्ट आजि कळलास<sup>१५</sup>  
 मज पोषिल्या विष-फळे अमृत-फळे मदहितार्थ फळलास<sup>१६</sup>  
 तूं मधुने सारविला केवळ वरि मात्र गोडवा रवरची

<sup>१</sup> मगरीते: <sup>२</sup> कुंभकर्णाची, <sup>३</sup> मूर्छित, <sup>४</sup> परावाराचे तेज, <sup>५</sup> लात्याला,

+ “अमृत-फळे मदहितास” फळलास.” असाही एक प्राग्भाषण:

जो गुण करी तयाचे ३ अरि-वश होउनि अनिष्ट वारव रथी ७६  
 खेदें प्रलाप केला गुरुजी चिन्हीं धरू नका पावा  
 रक्षा संधव आपण लाउनि पोषुनि तरू न कापावा ७७  
 द्वेष म्हणे तूं अश्व-त्यामासा हें न अन्यथा नाते  
 सेवीं गुरु मातेच्या विद्या-रक्षा न अन्य थानाते ७८  
 कोप नसेचि तुसा मज सांगतसे सत्य मी न वंचकसा  
 माशा धनंजयाचा होइल तुत्य प्रताप-संच कसा ७९  
 मी दृद्ध रथी सारथि नर नारायण सरवे तरुण भाने  
 अश्व लक्ष्यैशोधन-जनसञ्चुत रथ तुरंगधतु वा ते ८०  
 वा सोडिले शर मुदें जे जे त्या अर्जुने महाभागे  
 वेगाऽतिशये पदती ते एक ऋद्ध तद्देशमागे ८१  
 हय-बल बहु कृष्णाचे नियुणपणाहि बहु न सांगवे गा ते  
 न तसा संचहि सोसिल-हि प्रवर्याचे न आंग वेगाते ८२  
 वृहाचे सुख सोडुनि त्यामागे म्यां दृथा न लागावे  
 यदलों धर्म धरिन ते करिन मग तुम्हीं न कां मला गावे  
 करिनां दुद्ध धनंजय उजवे घालूनि हात जोडूनी  
 गेला न जिंकितां मज बहु होकरितांहि शीघ्र सोडूनी ८४  
 अर्जुन शिरला वृहीं त्या मागे धर्म सांपडेल मला

१ ठका प्रमाणे, २ जोडा, ३ यश-व्याहेधनज्याचे अन्नालक्ष्मजांनी उनम प्रकारे  
 करून सुत-प्रसा-त्याचेंविवेषण) ४ तत्-रथ-अर्जुवाचारथामागे (त्याच्यात  
 थाचावेगवाणपेक्षांही अधिक होता मृणून तो वाक्षाच्यापुढेजाई असामावे)  
 ५ दृद्धाचे, ६ हठकिनांही.

सर्वं साध्य यक्षेराज्- स्यक्त निधि जसा तसाचि तौ गमला ८५  
 मीजातों धर्मावरि तूं जा त्या पांडेवास वाराआ  
 होय सु दुःसह जीवित- निस्प्रह-जन-कांड वासेवा रोयान्  
 मूप म्हणे इच्छावा बाके घ्याया सुधांशु उदुनि करे  
 तैसे हे गुहाजि कसा जिंकावा चंडभानु उदुनिकरे ८७  
 हैं न घडेल न म्हणवे धरिता झाला धरेसि दर्म कसा  
 रक्षावे यदा आपण हा शिष्य करिल ऊँटक्त अर्थकसा  
 दीण म्हणे कुरुराजा पार्थ दुर्गाधर्ष सत्य परि त्याते  
 तूं गोधिशील माझ्या सामर्थ्ये सैंधेवांत करित्याते ८९  
 होशील त्या प्रवाहा पर्वत तूं मी नव्हे अंलीकवचा  
 तुज लेववितों तें ज्या हृष्टता वज्राहुनी भली कवचा ९०  
 घे कवच उन-म्हेद्य सुरा उसर-नर-सर्वांग्न-शरन्न-वृष्टीने  
 श्रीशक वैराग्य जसे रंभादि स्त्रीप्रकांड-हृष्टीने ९१  
 श्रीगुरुने लेवविले नव कनक-कवच जपोनि मंत्रास  
 जे अरिचा हरी सत्यद- रज मृतीचा जेविं सर्व संत्रास ९२  
 दोण म्हणे हत्रासर या-सामर्थ्येचि गिर्युने मधिला  
 साक्षादुद्देंचि कवच- धारण-मंत्र-प्रयोग हा कथिला ९३

१ सरवानें साध्य-२ सहजीभिक्ष्यासारवा. ३ कुबेरानें द्यक्लेला. ४ अरुनास, ५ नीवि  
 नाविषयीं निस्प्रहजो जनत्याचाशर जीववरउदारसालेल्याचा बाणज्ञसाभा  
 व. ६ इदास, ७ दुर्योधना, ८ चद्र, ९ सूर्य, १० नक्षत्रसमूहे, ११ गुह, १२ कृष्ण-वडि  
 लांचे भाषण, १३ दुर-आधर्ष-निवारण्यास अशक्य, १४ जयद्रथाचा अंत,  
 १५ मिथ्यावाही१६ सकारातंशाव्द. १७ रंभादिकरूपउत्तमस्त्रियांच्यानजरेने, १८ हरणक  
 री, १९ मृत्यूना, २० इदाने, २१ साक्षात्-रुद्रेंचि.

हरियासुनि जोडुनि हे हेंविधा सु-धन अंगिरा जीवो  
 तौ अग्निवेश्य-गुरुला हंड जीवन जोवि संगिरजीवा १४  
 लेवविलें तुज म्यां हें केंतुक दाविल अभेद कवच रणीं  
 ऐसें ऐकुनि गुरुच्या घाली निधतां नृपाल कंव चरणीं १५  
 जाय रक्षोधन वारुनि पार्थातें सिंधुराज रारवाया  
 रथर्णी सुधिष्ठिर-चमू व्यूहाजसि सिंधुरा जर्रा र्खाया १६

### अध्याय. १०

मारुति सात्यकि धृष्ट- धुम तसे कुरु-बलासि तुडवीती  
 कुरु-पति-गाष्ठासि जसे दुष्काळ व्याधि चोर बुडवीती १  
 द्रोण न थारे क्षण पर- कटकांत जसा न रुद्र थारावा  
 तच्चाप-र्खा पांडव भीति जसे अहि गरुदंथारावा २  
 द्रोण क्षमिय-हृदया बहु जैसी भीति रामै देवधुनी  
 करि पूर्ण सेवित्यांचे रक्त-नदी जोविं काम देवै-धुनी ३  
 आत-संरव्य नाचले त्या अद्वृत-समरोत्सवीं भट कबंध  
 वातें घनसा द्रोणे धर्माच्या भेदिला कटकबंध ४  
 रक्त-नदीनि बुडाले गज मग गेले न कोण वाहोन

१ शृहस्यतीचाबाय, २ वृहस्पतीला, ३ द्रोणाचेगुरुला, ४ डोह, ५ संगकर्त्यकिमला  
 स, ६ मिठी, ७ गजास, ८ वृद्धदशा, ९ टिके (स्थिरनहाय) १० गरुदश-आरा  
 व-गरुडाच्याशब्दास, ११ परद्वराम, १२ देव-नदी-भागीरथी, १३ व्यूहच  
 ना; + वृहस्पती.

गमला गोवर्धन-नग- वर्षिधन-समूह शोण-वाहोन ५  
दोण-रण विलोकुनि स्तर सिद्ध स्मरती नहा पिनोकि-रणा  
म्हणती दायिल काळा हा रविच्या काय होयिना विरणा  
गांठी धृष्टधुम द्वोणाला राहु जेविर रविला हो ७  
सिकताऽहि नदेसा तो वाटे त्या वांहुजे विरविला हो ९  
भिडवूनि हयांसी हय घेऊनि तेजस्वि चर्म करवाली  
तो स्व रथा-वरुनि उडे जैसा समरोपकर्मकर वाली ११  
द्वोणावरि इड धाली तो जेविर श्येन आमिषा नेवां  
कोरब म्हणती बहुधा काळचि हरणार या मिषाने द्या १३  
चटनां युगीं हयांच्या एष्टींहि क्षिप्र सर्व विप्रम या  
पाहुनि पर एध्वी-पति झाले यारि पावला न विप्र भया १०  
रवंडुनि असि चर्म रथहि मर्मीं सर्वत्र विधुनि कराने  
घंडुनि रवर शर जोडी चापींतो ग्रांतींसंधु निकराने ११  
प्राण हरावेचि म्हणुनि जों प्रखरतरीऽद्वगासि गुरु सोडी  
तों तात्काळ चतुहश- बाणाहीं त्यासि सात्यकी तोडी १२  
सात्यकिला घडिंशति शर हाणी द्वोण तो महा कोपी  
तो मार्धव तितुकेचि प्रखर शर गुरु स्तनांतरीं वोपी १३  
तों वीरांडा राजा- धर्म म्हणे सेन्यपाल पळवा हो  
सात्यकिरण-प्रवाहीं पडला गुरु हा असाचि पैळ वाहो १४

१ शोण-वाह-उ.न-स्त्रकाइजो द्वोणाल्याहूनकर्मी, २ विवाच्या युद्धास, ३ द्वाविना, ४ वाळुना  
पर्वत, ५ हात्रिये (धृष्टधुमाने) ६ टाल, ७ नरवार, ८ समर-उय्य-कर्म-कर-रणांगणांजु  
यकर्मकरणाराखेसा, ९ नामविशेष, १० नेण्याकरिता, ११ द्वोणास, १२ वलसमुद्र असाजोद्वोण,  
१३ घोड्याकुडीनबाणास, १४ बाणास, १५ सात्यकी, १६ सेनापतिसात्यकी, १७ यलमर-

बळ्य पक्षविला तें गुरु शब्दी भृगुवीरेसा समर सरणी  
किनि मृणति देविलाचि न यामागें या-रसासम रस रणी १४  
झैनेय मृणे सूता द्वोणावरि नीट वौह हाक रणी  
करित नसे विश्राची धृत-पर-धर्म-प्रवाह हा करणी १५  
षट्कर्मीच असावें नित्य रत ब्राह्मणे अ-धात-रते  
स्थवें स्व धर्म-युद्धा इनुष्ठाने सर्वथा अघा तरते १६  
सात्यकिसीं द्वोणासीं होय महा युद्ध तेधवां कविला  
वाटे तद्वाण-निहत- कटक शब-भरे अँहींद वांकविला १७  
इधुनीं झांकुनि घेती ते करुनि छऱ्य केत विध्वस्त  
तो अ-प्रकाश त्यांचा आस-कुमुह-रंपद हेतु विध्वस्त १८  
सात्यकिने कुरु-गुरुचीं कोहडे खांडिलीं रणीं सोव्या  
त्या समर-चमत्कारे केले ब्रह्माऽदि-सर नभीं गोळा १९  
शिव्यांच्या शिव्योला तो गुरु-वर बहु मनांत भा नवला  
का नवलास नव्हे घट- कर्ण-गलीं जारी वसेल कानैवला २०  
गुरु-योजित सर्वाऽस्त्र फ्रयस्त्रे सात्यकि स्वयें शमवी  
रमवी सत्सर-दृष्टिसि वमवी मद अहित-दृष्टिसी फ्रमवी  
करितां गुरुशार-परलें दिन-कर-तेजोविनाश-तम रवेळे  
सात्यकिकडे मने विज- याऽर्थ विनविल्याविना शतमंख वक्ते  
गुरु सात्यकि रक्षाया धरुनि संधैर्याऽयुधा बहुतरा जे

१सेनापतिसात्यकी, २भार्गवरामसा, ३युद्धरीति, ४युद्धसरसासात्तरवा, ५स्फुटे, ६पूर्व  
तास, ७अहिंद-शेष, ८मग्न, ९अद्विन, १०विधु-अस्त-चंद्रास, ११द्वोणाची,  
१२अर्जुनाच्या, १३सात्यकिला, १४कुञ्जकणीच्यागच्छात, १५पक्षाल्लविदेष,  
१६वाढे, १७इंद्र.

मिठले इळाले शास्त्र - ज्वलनीं न करुनि विलंब हुत राजे २४  
 हरिनें जेविं नराचा अरुणे रथ पचविला न तपनोचा  
 मुनि म्हणति परस्पर हें पाहुनि इळालेचि सकळ तप नाचा  
 अरि एक कोश पुढे लक्षुनि ज्याज्या शरा विजय सोडी  
 कोश पुढे गेत्यावरि मागें तो तो तेदीयशिर तोडी २६  
 तो कीं सूत मिरविला तिळ-भरहि जयापुढे न वेग मने  
 रविचे उणे गुणे हय जिंकितिल कवण तयां नवे गमने २७  
 विंदाऽनुविंद ताडिति पार्थासि जसे नसेचि गोविंदा  
 विरथ करुनि अनुविंदा मारी लोकेकवीर तो विंदा २८  
 नाडी भाऊलीं त्याते कोषे अनुविंद तो गदा घाते  
 ज्याचें चरण-स्मरणाचि नाडी बहु नरक-भोग-दाऽघाते  
 अनुविंद-बाहु-मस्तक रवंडन केले पळे सिताऽश्वाने  
 नर-कीर्ति नर बळे जरि हारिनिल हरिची बळे सिताऽश्वाने  
 श्वशू-करजेविं शिरे गेहीं जरि न म्हणती सूना सीर  
 व्यूहीं तेविं कुरु-चमू धिक्कारुनि तो धरा-सूनोसीर ३१  
 श्रमला जयद्रथाच्या जायासि न शक्त हीं निकट कांहीं  
 हें योजुनि वेटियला पार्थ करायासि हानि कटकोहीं ३२  
 त्या समयीं पार्थ मृणे देवा संश्रित-शस्त्राऽकरा वाजी  
 श्रमले कीं श्रम-शसना घडि भारि तरि रथ उपा करावाजी

१ दग्ध, २ सूर्याचा, ३ शब्दाचे, ४ लोक-एक-वीर-वीरशेषजर्जन, ५ कपाळी, ६ कुण्णा  
 नीं, ७ नरकभोगदेणायापानकाने, ८ अर्जुनाने, ९ अर्जुनाचीकीर्ति, १० स्त्री,  
 ११ कुतरी, १२ मासूचाहात, १३ एधींदि, अर्जुन, १४ अर्जुन, १५ संश्रितम्भाक  
 त्याणाची खाणजोहु, १६ संबोधनार्थी+सिंहाची

कृष्णम्हणे माइयाही हेंचि मर्नी लोकवीन हे वाजी  
 लोळिव तूंहि कुरु-चमू बा करिते तुजसवेंहि हेवौ जी ३४  
 उतरे रथावरुनि नर पळवी कुरु-कटक कृत-परापर ते  
 करि निर्मनुष्य मंडल तो एक क्रोशा आपणा-भवते ३५  
 स्वस्थ-स्वांतं कीडे कुरु-बळ-पंकज-वनांत यार्थ-करी  
 मंत्र-बळे सु-सरोवर निर्मुनि शास्त्रगृह अनोतपाऽर्थ करी ३६  
 शर जेविं किरण भवते जें कोरव-कटक तोचि परिवेष  
 रविच्च कवि-मते अर्जुन तेजे स्फ्येंहि मिन्न परि वेष ३७  
 निःशंक कुरु-बळीं नर जेविं हरि-शताऽवृतीहि शरभ वनीं  
 वर्णीं शिवाऽलयांसा शिरला दैवर्षि शीघ्र शरंभवनीं ३८  
 प्रभुने मुक्त करुनि हय चुचकाहनियां हळूच कोशात्ये  
 निज-बोधे श्रित-हृदृत दुरवेसीं सकळ काटिलीं शल्ये ३९  
 अश्व पर-शरांहीं भव तापांहीं जेविं दास योळविले  
 ते देवे भक्ति-रसे जायों स्व-चरण-रजांत लोळविले ४०  
 देवर्षि मुखीं घालुनि बोट म्हणे हाँ स्फयोधना कुटिला  
 भक्ति-बळेंचि पहा हा परमेश्वर आजि अर्जुने लुटिला ४१  
 ज्याचे पद-नरव दासां जें सरव दे तापत्यान ते विद्यु तो  
 भगवान् स्वयं अहा या विजय-हयां सत्यदास तोंवि धुता  
 आम्ही दत्तते से गुण गुरु लघु हो वर्जुना नरा बावा

१सर्धा, २पराशूनकेलेले कोरवसेय, ३सत्यमनाने, ४कोरवसेन्यस्पकमलवनामध्ये,  
 ५अर्जुनस्त्रहस्ती ६अन-आतप-अर्य-छायार्थ, ७परिधि, ८मिराळा, वेगळा, ९पर्वका  
 ळांत, १०नारद, ११शरगृहीं, १२आत्मबोधे, १३आश्रितांचाहृदयांतलीं, १४उद्गार,  
 १५दत्तात्रेयासारसे.

तूं धन्य योँध नारारि यापरि हा अर्जुना न रावावा ४३  
 ज्याच्या श्री पद-दास्यें पावे तोरेवा सदा समा जाया  
 हरितो मना नहाचा होउनि तो खासदार मोजा या ४४  
 उरुवा॒ थर्दे॑ ने केले दास-हय-हितोदया कर खरारे  
 झालासि दास-दास प्रभुही तूं बा दयाकर खरारे ४५  
 सरवद स्पर्श श्रीच्या बहुधा न हयसम स्तनाचा या  
 हें यशा गाडुनि शिवसा लागेल सधी समस्त नाचाया ४६  
 प्रेमे माता बाळा न्हाणी कीं भक्त शंभुच्या लिंगा  
 तेसाचि नर-हयां हरि कवि हो याचेचि पाय आलिंगा ४७  
 ओषध सू-चणक कल्या पीत-पट पसाहि तो बरा माप  
 श्रित-साहित्य कराया न बरा मंदौर तो बरा मांप ४८  
 हरि हरित-तृणीं चारी तो प्रभु ज्याचा प्रताप दुर्बार  
 हरि हरि तई करिति पद हेऊनि गणपति-शिरींहि दुर्बार  
 तोक-तृष्णा शमना कीं क्षालाया तींत तोक-मल पाणी  
 व्यायाचेही वेची करि न पिणि तेविं तो कमल-याणी ५०  
 उच्चे॑ श्रवा मृणावा यार्थाच्या कान नीच तुरगानीं  
 त्या पूर्जी तो॑ ज्याचे॑ यशा नदन-काननीं चतुर-गानीं ५१  
 योजुनि तुरग-वरर्थीं आपण कुरु-बल यहात देव रिघे  
 मग विजयाते॑ मर्दुनि रुडवाया खलेप हात दे वरि धे ५२

१ खण्डा, २ संतोषाते॑, ३ गाळा, ४ श्रीकृष्णास, ५ चांगले हरभरे, ६ कल्यतरु, ७ लस्मीय  
 ती, ८ हिरव्यागवतान, ९ दुर्धर्ष, १० रुदन, ११ बाप, १२ उदक, १३ दंदाचाघोडा,  
 १४ छप्पा, १५ बहुरांच्यागण्यात, १६ खलपति, + अपत्याचीताहान, भः यो  
 द्वा.

चालवितां प्रभुने तो गरुडें स्तविला तसाचि रथ वातें  
 फाटे पर-बल बाटे नमचि कनक-कशिष्य-वक्ष अथवा ते ५३  
 वेदासि नास्तिक तसे गेले पार्थासि भीरुं सोडुनी  
 मोडुनि धर्म-सन्नेय- मर्यादा प्राञ्य पाप जोडुनी ५४  
 नहं सिंधुपासनि नरा- पासनि पर परतले न माघारे  
 सर म्हणति भला कीडा करिसी शांत्रिव-शाशांत वाधारे  
 कुह-कटक-राहु-वदना- आंतुनि ते छृष्ण रवि शशी सुटले  
 कीं ते मकर- व्यूहनि जालंस-मट-तंतु तटतया तुटले ५६  
 कृष्ण जयद्रथ पाहुनि होति सरवी जेविं यज्ञ-वाट सर  
 मर्हंधन्व-देश-मार्गी जैसे प्राशूनि तोय वाटंसर ५७  
 गज गांठिला हैरीनीं तुडुनि गेला मदांध पुच्छाते  
 तुच्छाते बहु मानिति तृष्णत मधुय जेविं कुटज-गुच्छा ते ५८  
 इवेताऽइव मृणे न शकुन झाले या आजि सांरथां वरवे  
 प्रभुजी मृणा सैद्धैषी तरिहि पहा आजि-सार थांब रवे ५९  
 म्यां वाहिला प्रभु-पदी तो जिंकिल आजि सा रथां बेल  
 जरि भानु बहु-इष्टा देवाया आजि-सार थांबेल ६०  
 देविल जयद्रथा तूं मर्हनि अयशा आजि सा रथा नीचा  
 देवीच्या पदराला टाळिल हा आजि-सार धानीच्या ६१  
 विजय असा हर्षे तों दुर्योधन होय आढवा रथा

१ हिरण्यकशिष्य-चेहरदय, २ भिन्ने, ३ धर्मजाणिसूनीतीनीमर्यादा, ४ बहु, ५ शत्रुरूप सशांत, ६ छृष्णार्हुन, ७ जाळे, ८ यज्ञमंडप, ९ मारवाड देशाचेनार्गात, १० पांथ, ११ सिंहांनीं, १२ म्भर, १३ कुड्याच्याकुलाच्यास्त्रवक्षगास, १४ सहारथांस, १५ चुद्दसामर्थ्य, १६ देवांडगानाच्या, १७ स्तनावस्थ्या, + हेसूर्या, \* सर्वपहाणारा, \* सुनयन.

विघ्नहरा विघ्न जसा किंवा उद्धीस आँडे वाराया ६२  
 हृष्ण मृणे कौतेया श्रीमद्दुद्रापुरें जसा मार ६३  
 आला पुरुष-व्याङ्गा दुर्योधन मूढ हा ससा मार ६४  
 तुज हा वरीक बोहे तरि हरि मरणाऽर्थ को न बाहु रुद्  
 धालुनि गांठि अधर्महि धर्मची करिल कांन बा हुरुद ६५  
 मरणार्थ बाहुतो हा तुज नर-सिंहास मस्त बकरा गा  
 करितील मराळाचे काय धरुनिही समस्त बँक रागा ६५  
 इळाला धनंजयाला मान्य अभिप्राय हाटक-पटाचा  
 त्या वाटे सोडावा खल स्क-नृपा जेविं हाट कपटाचा ६६  
 कुरु-पनि-रथाऽभिमुख रथ चालवितां नीट लोक-नाथाने  
 कटके न रोधिति जसीं रंगेचीं रुक-विलोकना थाने ६७  
 पार्थावरि नृपउठतां कुरु-सेना वि-प्रभा वदे हा हा  
 होमी पतंग दीपीं नुमजुनि तेज-प्रभाव देहा हा ६८  
 भूप मृणे कां फ्यालां भट हो माझा प्रताप हात यहा  
 पर-जीवन नि-शेष प्राज्ञील प्रलय-भास्वदाऽतप हा ६९  
 जाणा म्यां हृष्ण सरव्या पार्थासह आजि हरुनि मद वधिला  
 पावेल भुज-बळे नर न जलधिच्या तेविं तरुनि मदवधिला  
 पार्थाहि मृणे जरि तूं वीर्ये इळालासि पांडुच्या पाहूं  
 शस्त्राऽस्त्र-बळ तुझे दे यशा इरुद-चंद-पांडु चाया हूं ७१

१ विनायकास, २ यूप, ३ श्रीमद्दुद्र-श्रीमतदांकर, ४ मदन, ५ पुरुषश्रेष्ठा, ६ नीच,  
 ७ बलावी, ८ रोही-हस्ति, ९ हंसाचे, १० यस्तिविदोषब्रगळे, ११ सरवर्णासारिरवा  
 पीतपट, ज्याचा अहाहृष्णाचा, १२ बाजार, १३ कांतिहीन, १४ प्रलयकालचेसूर्यचेऊन,  
 १५ मद-अवधि-माझापाराला, १६ द्वारकालीनचंद्रासारिचे, + हुरेवडी, हुयोहुयो-

हाणी तीन शर नरा चार हयों नवधनप्रभास दहा  
 नोडी प्रनोदहि म्हणे तें पाहुनि जिष्णुचा समासद हा ७१  
 पर्यं शर पाठविल शेदाया मर्म वातसे चबदा  
 दृष्टण गृहीं अतिथि जसे नृप देहीं तेविं बा तसेच वदा ७२  
 तिनुकेचि पुन्हा इाठे विकल जसे दुर्जनीं सदुपदेश  
 तेक्खां सरव्या तुझें बळ कोठें गेलें म्हणे यदुपदेश ७३  
 पार्थ म्हणे कवच दिले गुरुने वासन्य देवविल याला  
 नेतील न शारन्नाऽस्त्रे शक्राऽदि समस्त देव विलयाला ७४  
 परि मी तुइया प्रसादें ऐसेंहि अभेद्य कवच खंडीन  
 दंडीन अरिशि माझी शक्ति तसी कांपवील शंडी न ७५  
 ऐसें वदोनि मंत्रुनि शर कवच विदारणार्थ जों सोडी  
 सर्वाऽस्त्र घातकाऽस्त्रे अश्वत्थामा तयासि तों तोडी ७६  
 विस्मित होउनि पार्थ प्रभुसि म्हणे गुरुस्तं प्रभाव मला  
 हित अहितहि जेविं तमीं वारेंत फणी मणि-यभा वमला ७७  
 योजीन जरि पुन्हा तरि मजवरिचि फिरेल अस्त्र बापा हें  
 गाहें क्षण जिंकितरो लीलेने अरिस हास हा पाहें ७९  
 वश करिल रसिकसा शिर बहु नुकुनिहि काय गा शरद कविला  
 काय इतर नरसा हर हाणुनि हृष्णीं स्मरें शर रकविला ८०  
 हय सूत पार्ष्णि सारथि मासनिरबुन्हुनि समस्त हातेरे

१ नवीनमेघासारित्वी कांनीज्याची असारुषाला, २ कृष्ण, ३ कृष्णपूर्णा,  
 ४ नाशाला, ५ अश्वत्थाम्याचे सामर्थ्य, ६ डोलबून, ७ सरडा, ८ महना  
 नें.

फोटुनि कळच पळें करि पार्थ रवळाचें पढांत मीतेरे ८१  
 श्येनासी धृष्टपणे गांठि बळें घालितां जसा चटक  
 व्यसनीं पडे सुयोधन ते पाहुनि सर्व धांवले कटक ८२  
 पार्थाचा रथ झांकुनि नाना शर्लांचिया समृहानीं  
 चुकविति रुयोधनाच्या प्राणाची सर्व कुरुचमूहानी ८३  
 लाकाळीं जगदीशें पर-धृतिहर पांचेजन्य वाजविला  
 तन्नादें गजवरस्मद् नाशक केसरी-निनाद लाजविला ८४  
 प्रभु-शरंवरवें कोरव जेविं गरुड-गर्जने महासर्प  
 केले भग्न तुरविला गडीवें तिलहि पर-बळीं दृष्ट ८५  
 कुरुबळविमुक्त नररथ जंगम जन सुक माध्यसा साजे  
 गर्जीति जयद्रथाच्या हरणारे मृत्यु-साध्यसा साजे ८६  
 कृष्णांही निज दरवर वाजहानि बहु स्वशब्द कोपविले  
 कर्ण कृपाऽद्वत्याम- प्रभृतीचे सिंहनाद लोपविले ८७  
 बहुतां कर्णाऽदि महा- वीरांसीं एक किय युद्ध करी  
 बहुतहि करितिल काय कुद्दा कंठी रवासि रुद्ध कैरी ८८  
 शूरिअवा प्रभूच्या रवंडी करगत नव प्रतोदास  
 तेणे काळहि कांपवि केवळ न सर्वेऽवप्तु तो दास ८९

१ दुर्दा, २ दांडिगेपणाने, ३ चिमणा, ४ शब्दाचें धैर्य हरणाराज्यसा, ५ नामवि  
 शेष (शासव) ६ सिंहाचावाढ, ७ मध्यमतानुसारी ब्राह्मणसा, ८ मृत्युभया  
 स, ९ साहा १० अमयरुद्धानीं, ११ सिंहास, १२ गज, १३ चाबुकास, १४ मे  
 रुचापाया

अध्याय ११

येरिकडे दृकोदर सात्यकि पांचाळ मरण्य हे भारी  
 भांडति कुरुवीरांसीं जेविं महेभासवे मेहेभारी १  
 रवंडी युधिष्ठिराच्या आधीं रवरतर शरव्रजे धनुला  
 हनुला धरुनि विनविला वातसत्यं म्हणुनि हळुचि मग तनुला  
 करुनि प्रसाद गुरुने दिघली ती गुरुसि दारवदी शक्ती  
 भक्तिमदुन्तम धर्म प्रेषी द्वोणाकडे महाशक्ती ३  
 द्वोणासि स्वस्ति असो ऐसीं तें सर्व बोलिलीं भूतें  
 शक्ति महाकृत्यासी चक्ष्यक तत्काळ कांपवी भूतें ४  
 शक्ति ब्रह्मज्ञाने ब्रह्मज्ञाने जसीच काब्धाची  
 तेविं द्वोणे हरिली ब्रह्माऽस्त्रे तीं मतुर्वर्षपाळाची ५  
 भरम करुनि शक्तीते ब्रह्माऽस्त्र इर्व्य होय तच्छमना  
 ब्रह्माऽस्त्रानेंचि करी गुरुवस्तल-धर्मराज अन्तमीना ६  
 शर-पंचके विदारुनि काये कूर क्षमै सोडुनी  
 गुरुने धनु मैवजेद् शिनिवरि पाडी पव्याते तोडुनी ७  
 सोडी द्वोण गंदेते तीवरि धर्महि महा-गंदेते हो  
 सञ्चरित संवेग कुतुक देनंदन बहु महाग देते हो ८

१ महा-इभ-मोऽध्यागजाशीं, २ महा-इभ-अरि सिंह, ३ हनुवटीला, ४ समर्थ,  
 ५ भक्तिमतांमध्येश्वेष, ६ एशीते, ७ महाशक्ति, ८ धर्मराजाची, ९ संतम,  
 १० तत्-शब्दन स्वाब्रह्मास्त्राचेशानीस, ११ शुद्धज्ञेनः करणज्ञाचेंभसा १२ देह,  
 १३ शर, १४ यकुज-इंद्रधर्म, १५ साधूचं चात्रि, कोतुक सवण (स्वत्यकीमतीने  
 देते आणि नंदनवन मृणजे इंद्रवन) महाग देते)

पहल्या भंगुनि पावुनि सद्गुरुवें स्फवर्णनि गदा त्या  
 गुरु शिष्यरणा वर्णनि कविजेविं अधन स्फवर्ण-नग-दात्या १  
 आही वार्जी वधुनि छेदुनि धनु केतु भूमिवरि पाढी  
 भारद्वाज महात्मा धर्मासि शारवयें उरी ताडी १०  
 विरेश व्याऽयुध होउनि सहदेव-रथां चढे पळे धर्म  
 कर्म असें घडतां त्या कविचान स्वत्यही मळे धर्म ११  
 भूप पचात्यावरि बहु नाश एण्ठी प्राप्त होय राजास  
 वध्यनि अहिसा अभिसुख येनां गुरु बंधु सोयरा ज्योस १२  
 धृष्टद्युम्न घटोत्कच सात्यकि भीमाऽदि वीर धर्माचे  
 मथिनी कुरु-कटकातें जेसे दुःसह विषाक कर्माचे १३  
 दूरुनि पांचजन्य-ध्वनि परिसुनि बहुत भय धरी धर्म  
 सात्यकिसि म्हणे वापा धांव करा हो धनंजया वर्म १४  
 व्यसनीं सहाय होउनि आमाला होय जो परासु कृंती  
 शक्ताऽदि लोक यालां- मध्यें बहुमान्य तो बरा रुक्तरी १५  
 समयीं सहाय होता पुरुष श्रीविष्णुरीचि तोलावा  
 प्रियसख माधव दोघे असतां न दुडो न टासि तो लावा १६  
 धांवा शीघ्र असोंद्या स्नेहरसाचा भनांत ओलावा  
 माधवजी आजि तुम्ही मित्र यडीला म्हणोनि ओ लावा १७  
 आहेत श्रीम धृष्ट- द्यमाऽदिक मजतर्माप भय नाहीं  
 वा तद्दुजाऽश्रितें म्या विद्वं पाहों न येचि न यनांहीं १८

१ स्फवर्णचापर्वतदेणायास, २ दोण, ३ रथहीन, ४ आयुधहीन, ५ क्षात्रधर्म, ६ ज्यास, ७ परिणाम, ८ क्षवच, ९ मृत, १० दुवाल, ११ धन्य, १२ रुक्ष्यासात्यकी, १३ अर्जुन, १४ अनिष्ट.

सात्यकि घोले पभुजी चिर्तां चिंता करूँ नकां कांहीं १  
 हंस-ध्वंस कधीतिरि केला संगर करून कांकांहीं ११  
 गुरुकरचि शिरोरक्षक पारावह काय ओरेवटा टोप २०  
 गुरु वर सहाय उसतां ढावा काशास हो रवटाटोप २१  
 असतां सहाय साक्षात् प्रभु काय धनंजयास मी गजा  
 दृष्णा नरा किया त्या सकरा न धनंजया समीरा ज्या २२  
 मी जातांचि करिल कों तुझिया तो दोण विप्र हरणाते  
 वा सांपडुनां सोडिल संप्रहरण कोण विप्रहरणाते २३  
 सांगावे धर्म-पतिने निधिचे रक्षण जर्सेचि यक्षाते  
 कथिले तैसेंचि तुझे विजये मज आजि आजि-दक्षाते २४  
 गुरु तूंहि अर्जुनहि म्यां आज्ञा तुमची कधीं न मोडावी  
 सोडावी प्राणाची प्रभुचीच प्रीति पूर्ण जोडावी २५  
 बदुनि असें मान्य करी धर्म-वंचन सबहु-मान सखर ते  
 गुरु-कार्यासाचि कविचे निज कार्या न बहु मानस लीरते २६  
 तो वीर वीरपान द्विज-पूजन करूनि सत्य-राशि कवी  
 शीघ्र निघे ज्याला वहु गुरु-पानि समर-सत्यवरा शिकवी २७  
 वृहीं सहसा सात्यकि शिरला जेसा दवाड्यि शहक वनां  
 रवंटन करी प्रतिपदीं कटकीं दोषज्ज जेविं दुर्दृष्टीं २८  
 सर महणति अहा शिरला हा याजलधीतं काय हो मकर  
 वा दुसरा जिष्णुचि तूं हूं धर्माश्रान्तिकाय होम कर २९

१हृसाचास्पग, २युद्ध, ३कावळ्यांनी, ४वार्द्ध, वर्ष, ५अग्नीस, ६वान्यास, ७सवास्त्र, ८विश  
 स्त्राते, ९दुवेराने, १०रणदक्षाते (मज) ११त्यकरते, १२सरापान, १३दृष्टकायांत (वार्द्धक्य  
 नांते) १४नक, याह, १५धर्मवादूंचेदहे।

व्यूहीं शिरे महाबल करि हरिण-कुलीं जसाचि हैरि शिरतो  
 कमल जसा लीलेने द्विरद अरीचे तसाचि हैरि शिर तो २९  
 द्रोण नयाला गांडी रोधी जेसा महाउचल नदास  
 गुरुसा समर-प्रेषक पह्मीं नुरवीच तो चलन दास ३०  
 सात्यकिला द्रोण म्हणे त्वद्गुरु शहस्राऽऽव हात जोडीनी  
 करुनि प्रदक्षिणा मज गेला केल्या पणासि सोडीनी ३१  
 म्हणशिल यशोर्य वेचिन सर्वस्वामी सदास मरदील  
 तरि तूं पावोनि मला सगुरु स्थामी सदा समर-शील ३२  
 सात्यकि म्हणे गुरुगुरो स्वस्ति असो तुज सदैव आर्यास  
 काळेक्षेप नसावा विजय-परामर्श-धर्म-कार्यास ३३  
 ज्यावाटेने गेले गुरु धरिनी छात्र त्याचि वाटेते  
 आचार्य पार्थं जे केले मजाहि प्रशस्त वाटे ते ३४  
 एवं वदोनि वंदुनि घालुनि कुरुगुरु रणाऽगणीं उजवा  
 सात्यकि निघे म्हणे गुरु-भट हो हूं शंख करुनि मुख सजवा  
 कर्णाचे बल प्रंगुनि कृतवर्मा तेंहि संगरीं उडवी  
 नलिन-वनासि गज जसा त्या कुरुकटकासि तो तसा तुडवी ३५  
 मागुनि उठले पांडव सात्यकिच्या रक्षणाऽर्थं जे त्यांते  
 भग्न करी कृतवर्मा भ्यावें ज्यां पविंकरेंहि जेत्यांते ३६  
 मुरडे सात्यकि सर्पचि जाणों बल-युच्छ तुडविले मार्गे  
 भोजानें विरथ करी मर्दी तकाल तच्चमूरागे ३७

१सिंह, २हरणकरी, ३मोठापर्वत, ४डोब्याचेपायणाति, ५शहस्रभाहेतजस्त्वज्याचे  
 असाभर्जुन, ६कालविलंब, ७इंद्रानेंहि, ८जिंकणारांस.

पुनरपि परते मार्गं माधव हरिसा शिरे गजोऽनीकीं  
 अजितचि तो वरिला नर- नारायण-यादुका-रजानीं कीं ३९  
 मयुनि गजघटा मारी शक्र-प्रतिम-प्रभाहि जलसंधा  
 कीं सर्वदाहि सत्या सत्संधा निष्कलाचि रवलसंधा ४०  
 गंगी गुरु सात्यकिला तो दुःशासन सूयोधनहि राया  
 जैसे बनानं सधना बहु तस्कर वेदिती धन हिरोया ४१  
 युर्धानें दुर्योधन कसुनि विरथ पक्षविला पक्षानं रणीं  
 शोषी बक्षा शारानीं जेविं कंरानीं नदीजब्बं तरणी ४२  
 हांसनि धृतराष्ट्र सूता शीघ्र-पलायन-परा सुर विमानीं  
 हा मंदा तेजस्वी स्वाधिक होतां पंरासु रवि मानी ४३  
 गुरु-सात्यकि-मुँकाऽश्वग-पटल न दे लेश मार्ग वाताते  
 त्यां विउनि मिळविलें यश जें प्रीष्मा आणि पींगवा ताते ४४  
 समरीं सारथि मरतां द्वोणासि स्वेवै पक्षविती घोडे  
 घोडे सेन्य स्वाभि-व्यसनीं स्थिर वीर राहते थोडे ४५  
 द्वोण व्यूह-द्वारीं राहे मग शीघ्र सात्यकि निघाला,  
 घन-पटलांत पवनसा पर-कटकीं तो सुदुर्धरि घोला ४६  
 काय इतर गज देता जंभौऽरातीभ वाट वीरा या  
 त्या सुज्ञा सेना बहु- संपारा ती भवाईवी राया ४७  
 सात्यकि जातां मथिले द्वोणे पांचाल कटक बहु तरणीं

१सिंहसा, २गजसमुदायांत, ३माधूचीप्रनिज्ञा, ४खलाचीमतिज्ञा, ५लुराया, ६सात्यकिने,  
 ७किरणानीं, ८सूर्य, ९द्वोणआणिसात्यकीहानींसोडेलेवाणाचेंआवरण, १०परशः  
 ११रामास, १२शिरला, १३जंग-अराति-इम-इंद्राचारण, १४संसाररूपअस्वी  
 मृहणजे बन

धृष्टधुम्रेंकेला तोंनक्ता समय म्हणुनि न हुत रणीं ४८  
 चढला होता धावुनि ईरेवेरि नग्न करुनि तरवारी  
 परि गुरु वित्तस्तिमित शर हायुनियां त्यासि शीघ्रतर वारी ४९  
 तें पाहुनि कवि वदले इड धाली लावकीं जसि ससाणा  
 गुरु-शिक्षा उप्रत्वचि देती उप्राजशा औसिस साणा ५०  
 अर्जुन-सात्यकि चिंता इकुल धर्म असें व्हकोदरासि वदे  
 आम्हां उत्साह तुझा दे अभय जसें स्फरांसि वासव दे ५१  
 वधिले शिवायाळ जरा- संधात्मज वीर संगरीं बहुत  
 गुरुनें पुढें न झाला जों केलातोंचि रण मरवीं न हुत ५२  
 भीमा धनर्जयाचा घ्याया क्षम तूं मरुत् समाचार  
 तत्कुशाल-वृत्त मोक्षिक- सम तें मज सिवगरुत्सर्मा चार ५३  
 सात्यकि बव्हेंचि म्यां कुरु कटक महा संकटांत शिरकविला  
 गेला शर सम समर्थीं बा घावें लागतोंचि शिर कविला ५४  
 कां पाठविलों कळते जरि करिल व्यूह नद गडंप याते  
 तूं सेतु तरेल इतर न कुरुबव्हा जेविं न दगड पर्याते ५५  
 तों यांचजन्य ऐकुनि धर्म म्हणे हा अभाग्य बहुधा मी  
 कृष्णा पृथा समझा उत्सात विलोकितील बहु धामी ५६  
 बा स्पष्ट यावलाचि कूराडिगणांत वत्स मरणा  
 सरव्य स्थरोनि करितो अभिमानी कृष्ण तत्सम त्याद ५७

१दोण, २धुरेवर, ३वीनभरलावीन्वेजसे, ४पशविरोल, ५खडास, ६सहाणा, ७वा  
 यु, ८हंसासारितवाजोमी सायला, ९जात्याला, १०नाहींसा, ११उदकातें, +अ  
 न्मीच्या, अर्जुनाचा,

भीम मृणो आहे प्रभु- वर सारथि अर्जुनासि पय नाही  
 तृत्या कृत-प्रतिज्ञा- प्रति शीघ्र विलोकिसील नयनाही ५८  
 आज्ञा धरूनि शिरीं हा मी जातो सर्व शत्रु पक्षीन  
 मक्षीन मुयोधनयश शंखरवें कृष्णकुशल कल्पीन ५९  
 धर्मादेवीच गमे केली भीमें असी प्रतिज्ञा ती  
 द्विज मृणाति तुझे होउन अहित वश तुझ्या असीप्रति ज्ञाती  
 पूर्णनि नमुनि द्विज-गुरु- चरण निघे पिणियां नव स्फरें  
 हा तो ईशाचि न परा पीजो जन्मे स्फमानव-स्फरें ६१  
 बल जलधि गमे शिरतां जो भीमहि मन तो खरा मँकर  
 वर्ष शर पर निकरीं जेविं सुहृद्दत्त-तोरेव राम-कर ६२  
 तों भीमातें वारुनि गुरुने नाराच द्वाणिला औलिकीं  
 तो अमृत-कनककलझीं पासे कृष्णाहि नीरंजीं अलि कीं  
 द्वेषामनीं कीं वश हा मज गुरुतें जेविं हरि लगामातें  
 नमिल मृणेन स्फरवें जा त्वद्वृज परतेज हरिल गा मातें ६४  
 गुरु हांसूनि मृणो या व्यूहीं भीमा तुला न शिरवेल  
 शिरसिल जारि तरि घालुनि वांचेल दवाऽनलांत शिर वेलं  
 मज वंदुनि मदऽनुमतें शिरला व्यूहांत कृष्ण-सारथि रे  
 शरभापुटें टिकेना सिंहहि मग काय कृष्णसार थिरे ६६  
 अक्षत जारि मी शिरणें तुज या व्यूहीं अशक्य मंडेचितीं  
 जाणे करावयाजीं कर्म भलतींच एक मद्दन्ति तीं ६७

१अर्जुनाप्रति, २कृष्णार्जुनाचेंकुशल, ३स्फमानवाच्यावीर्ये, ४श्वाह, ५संतोष, ६ललिति,  
 ७कमलीं, ८किंवा, ९अश्व, १०वल्ली, ११अर्जुन, १२मृग, १३मत्तरचित-म्यांरचलेस्यांत-

रक्षण भीम मृणे झालासि ब्रह्मवंधु चबलास  
 कबलास अधम कीं तूं रवळसंग धनुष्य धरनि पळास<sup>६</sup>  
 योग्य नदे घ्याया तब अनुमत तो वासवि प्रवेशाला  
 कुतुंके सप्त्य प्रभुहिन बहु मानिति काय विप्र-वेशाला ६९  
 हें किति तुच्छ मद<sup>७</sup> नुज स्वबकेंचि धसेल शक्कटकांत  
 वचकेल काय दिरतां हंसाड्येऽनिरुद्गस्त चटकांत ७०  
 मी भीम त्यंदरि मद्दें खस्तूजक सदय तो धवळवाजी  
 मज मद्दें णतसे तेजेंचि रवळाडरि योधवळवाजी ७१  
 आपण पुत्र पिता तूं मृणतों इव परि न हें तुला लव हे  
 पद-पतित-रजा देऊनि यात्रत्य गुण स्वयें कुलाल वदे ७२  
 मृणतों नित्य निज मना कीं याद्विजेनायका पिता मान  
 परि तूं निर्दय इतर- प्रणताची काय कापिता मान ७३  
 तूं काय गा स्व धर्मचि सर्वांची पुरविणार आच पिता  
 किनि नाग-कालपाशा स्वाऽन्यायचि करकरूनि ओळपिता  
 जरि आपणाशि मानुनि शशु असा पातलासि कर्लहातें  
 तरि या कर्माचं घे देतों मी र्हाण्येद कल हातें ७५  
 ऐसे बोलुनि गोडी तो दोणरथीं उडी गदा घाली  
 अनिर्वार्याचि रववळली जसि याडाया कुंडी गदा<sup>९१</sup> घालो  
 तों स्वरथावरु ने उडी टाकुनियांत्या गदेशि गुरु चुकवी

१रक-रक्षण-आरक्षनेच, २ब्राह्मणाधम, ३हंसादिकानींरोधस्तेलानाहींअसा,  
 ४स्त-अरि-तुझावाहु, ५मत-गदा-माझीगदा, ६दोणा, ७बांधणारा, ८यु  
 दाते, ९निवारणकरण्यास शक्यान्हवेअडी, १० शरीर, ११ रोगवपापयांचीच  
 की,

अभिमान त्यजुनि जसा काळगतिस आल्सयोगयटु सकवी<sup>७७</sup>  
 पटुतां रथीं गदा तो वरसा यक वीर विप्र भासेना  
 कोरब वेष्टनि भीमा तो त्या पळवी रविप्रभा सेना <sup>७८</sup>  
 भांगी भीमगदा<sup>१</sup>शानि सतुरग सूत ध्वजा रथेनगा ती  
 रुद्रचि दृकोदर गमे त्या विपुराचेंचि ते मथन गाती <sup>७९</sup>  
 सखवध्ये लदउपत्ये भीमशारां जेविं हरिनखां बकरीं  
 मृणुनि तुज म्हणत होतों की खल कुल-मंडपान खांब करीं  
 भीमें एकेक शरे दृढबाहु मृषेण दीर्घनेत्र असे  
 वधिले सूदर्शनाडि लक्ष्मत दश मृगवों जसेचि ससे <sup>८१</sup>  
 द्वेणे पुनरपि केले दारुण शार-वर्ष धरूनि वाटेते  
 वर्ष ब्रजीं प्रलय-घन- दृदं तसे गुरु-धनुष्य वारे ते <sup>८२</sup>  
 भीम रथावरुने उडी दांकुनि गुरु-यश करावया गोळा  
 धांवे यं पैसुने वेगाने जेविं उस्तु गोळा <sup>८३</sup>  
 शरदृष्टिनि दृकोदर लेशहि न धरूनि गाध्यस रिद्ये तो  
 वाटे दोक्के झांकुनि दृष्टे त्या लीलें रक्षने सैरि घेतो <sup>८४</sup>  
 द्वेण रथाते कवळुनि तो नित्य नवा युवा <sup>८५</sup> दृष्टे  
 दूर इगारी म्हणवो शनवार सवायु-वासवा हाते <sup>८६</sup>  
 गुरु मनि म्हणे विलोकुनि हें गरुडहि चित्रसा उगा राहे  
 ऐसेचि दृष्टुज हो दूर समस्ताडि-मद इगारा हो <sup>८७</sup>

<sup>१</sup> भीमाची गदास्त्र अशानि (वज्र) <sup>२</sup> रथरुपर्वताते, <sup>३</sup> तोकेसासून, <sup>४</sup> मथ,  
<sup>५</sup> बड्ल, <sup>६</sup> पावसाचीसर, <sup>७</sup> अश्वसहिताते, <sup>८</sup> वायुसहिताते, <sup>९</sup> हाशा  
 द्वाते, <sup>१०</sup> अयिसा.

स्वरथीं भीम बसविला शीघ्र विशेषोके जसा तपैन अहणे  
नवयानीं गुरुहि वसे ज्या दृष्ट असे मूणो नये तरुणे ८७  
द्वोण द्वारीं राहे मागे गोडूनि यद विरोध सरे  
भारति मूणे विशेषका हुं व्यूहीं शब्दुमद विरोधैस रे ८८  
भीम करी वीरांचे दृश्यांचे मथन वातसा वाटे  
निर्मावा जेविं वनीं दहने तो पथ नवा तसा वाटे ८९  
कल्यांतीं कदन जसे रुद्र तरे तो गेंदीन भीम करी  
तीहि गदा कुरुकटकीं शिरतांजेसी नदीं न पी मँकरी ९०  
पर-सेना लीलेने शिरतां तकाळ तो विदारी ती  
राम-शरांची बहुधा आली त्या युद्ध-कोविहा रीती ९१  
दूरुनि सात्यकि अर्जुन पाहुनिदे भीम योध हाकेला  
धर्माला कल्पवीं कीं आहेन स्वरित शोध हा केला ९२  
ते परिस्फुनि कृष्ण-सखे सात्यकि-सह गर्जले सखें कुगले  
असानिल मध्यर परम-प्रिय-धननादोदयीं कसे उँगले ९३  
भीम धनंजय माधव सात्यकि हे यार गर्जतां चबधे  
धर्म मूणे शीनल हो कर्ण-युगा या संघोर्मिची चव घे ९४  
वंता जेविं निवविनीं इंदु-कर चकोर-दृष्टिला गोरे  
तेविं सुत्तून्यना नव मुज यांसि न पापदृष्टि लागो रे ९५  
वा चिंता-तटिनीच्या गिळिले बहु देव देत्य नर डोहे-

१ विशेषकनामकसारथ्याने, २ सूर्य, ३ रिधि, ४ गदी-इन-गदाधरांतश्चेष्ट, ५ मगरी,  
६ युद्धपंडिता, ७ उगेच, ८ होन्हीकानास, ९ संधा-उर्मि-अमृतलाटेची,  
१० गोरवर्णा, ११ सुत्तून्यन-आसांच्यानेचांस, + वाटेला.

श्रीगुरुनेंच मृणावे कींत्वा स्याऽश्रित कदापिन रडो हे १६  
 श्रीकृष्ण रूष्ण सात्यकि कुशली आहेत धन्य मी आजी  
 आजी-क्रेतुं गिकिनी रिए काळीसी कर्दीनेयां आजी १७  
 वा तूं ज्यांचा देष्टा कैसे जय पावतील ते जन गा  
 शक्ता-पुढे टिकावे ऐसे केचे प्रचंड तेज नगा १८  
 आजीसी बहु मान्या गांटीवैलता पराऽयुध-ग्रामा  
 विजया जय देउ जसी कोहंड-लता पर्होऽयुधग्रामा १९  
 गवि अस्तासि न जाता मासूनि जयद्यथासि धवल-हरी  
 उठविल काय सखवाच्या जेविं पयोधति रात्रि-धव लहरी २०  
 सैंधव मेल्यावरि तरि कोरव-पति करिल काय सामाते  
 तो दुःख-प्रदहि प्रिय सर्वस्वा वरिल काय सा माते २१  
 अंध मृणे हा भीमो- लक्ष्म भला संजया परिसेवेना  
 गभला नसेल दुःसह मुनि-धिंकूनि-गंज यापरिस वेना  
 कांपविला कीं व्यूह व्याघ्राने जेविं कातरोऽस्त्र सरा  
 रुत शेष राहिले जे त्यांचाही करिल धान राक्षससा २३  
 चुकवावे हरिणाच्या केसे क्षेत्र्या हरीस कक्षणे  
 वधिल मुले तो तरुचीं जेविं महाऽनिल हरी सकल पाने  
 कुरु-कटकीं भीम करी कर्म करे काय ते कचीव मला  
 उग्राहि सूर्य न जिरे वा कर्कोटा ऽहिविष कंची वमला २५

१अर्जुन, २रणयज्ञांत, ३जात्रु, ४गांटीवगुण, ५शत्रूंच्याशस्त्रसमूहा, ६पर-आयु-धक्क-राम-शत्रूचं आयुजाक्षणाराजोरामत्याला, ७इवेनाइव अर्जुन, ८रात्रिपती (चंद्र) ९ऐकवेना, १०विकारक्षटीग, ११चेनराजाला, १२भयावेंचलनेवज्जसा, १३सोभपावलेत्या, + कली.

सूत म्हणे श्रवण करीं कथितों सी भीम-कर्ण-समरा ज्या  
 पाहुनि सुर मुनि वदले रण-पंडित भीम कर्ण सम राजा  
 केला तैं रोमांऽचित भीमानें कर्णवासवें काय १०७  
 गमले प्रलयीं भिडतो तो अर्णव अर्णवा-सवें काय १०८  
 नरहरिचे लाजविती जैसे बालाऽर्क-वर्ण नस्व पविला  
 भीम-शर नसेचितिहीं केला परिसूत कर्ण न खपविला १०९  
 होउनि विरथ यवाला कर्ण तया घे रुषेण निज-यानीं  
 भीम-भुजानीं केलें ब्रह्म सकल सेन्य लक्ष्य-विजयानीं ११०  
 भीमाच्या सिंहरवे भ्याले बहु एकही न परे परते  
 जे शूर मदांऽधृष्टि हगले बल धेयर्हीन परपरते १११  
 कला कर्ण-पराम्परा इाला हें भीमसेन-सिंहरवे  
 धर्म म्हणे जोडावे वत्सा ऐसेंचि यश तुवां बरवे ११२  
 कर्ण-पराम्बव-हर्षे वाजविले शंख बहु अनीकांहीं  
 या आनंदा माया नाहीं अवकाश जन-मनीं कांहीं ११३  
 परिसूनि परदररव बहु वाजविती शंख तांबकहि मानी  
 तो प्रभुशंख तव चमू- पाजोविं प्रलय-पावक हिर्मानी ११४  
 गांडीव-पांचजन्य- ध्वनिही लीलेकरूनि लोपविले  
 भीम-रवे मग योगी पर्ळतरि नसतील काय कोपविले ११५

१दह, २ वजाला, ३ निजरथीं, ४ भयशील, ५ शत्रु, ६ मावया, ७ तुझ्याकडील,  
 ८ षट् वर्ष, ९ पञ्चमरतनि-

अध्याय १२

शिरनां अर्जुन सात्यकि पीम व्यूहीं गज-ब्रजीं हरिसे  
धावन्त जाय गुरुकडे दुर्योधन वसनि पैड़ेरि ज्यासेरिसे १  
द्वोणासि म्हणे गुरुजी शिरले व्यूहीं कसे तिघे अरि ते  
तुमच्या प्रताप-तपने केले तुच्छ प्रवाह कांन रिते २  
गेले अर्जुन सात्यकि पीम महाबल जयद्रथाजवल  
साराहन् कालांळक यम जाणों त्याचा करावया कर्वल ३  
तुज जिंकिले तिही हें अद्भुत लोकांन काय वाटावे  
ग्रीष्मे जेविं तढांगे तेविं समुद्रेंहि काय आटावे ४  
हतभाग्य मीच बहुधा आहे माझा विनाश या कलहें  
कीजे तुझे विलोका लंध्य तिघांनीच लंघिले बल हें ५  
आतां काय करावे कैसी होईल सिंधु-राज-गती  
झालीत्या पार्ष-मंयी सिंह-मयी जेविं सिंधुरा जगती ६  
द्वोण म्हणे सर्वांधिक भीताः प्रभय-दान सत्य जा वेचे  
शिर शिरतिल पर यात्तव म्याव्यूह-द्वार न त्यजावेचे ७  
त्वत्साहि त्याविषयीं आहें मी निय अनलस मराया  
जा सेंधव रसाया पर-दुःसह तूंहि अनलै-सम राया ८  
दिव्य-कुरुक्षेत्र-पट गळह सेंधव टळति असू हे बाण

१सिंहसे, २षट्-अरि-कांमादिसाहारात्मु, ३ज्याच्चाबरोबर, ४रिकामे, ५जयद्रथाचा,  
६यास, ७नव्याने, ८युद्धाने, ९जयद्रथाचीगती, १०अर्जुनप्रतुरासर्वप्रभुर्भूतां (भूता)  
११गजाला, १२रवर्च, १३अग्नितुत्य, १४पणद्रव्य.

या मुद्द-दूरीचे जय परिप्रव मत्य तै मृषा जाण ९  
 मी द्वारीं नसतां गज सरेसीसी पर चमू दबवतील १०  
 शत्रु-कराते सेनिक-पति दत्ता अभ्य अमृट वळतील ११  
 जाणे युक्ति बळा चा जीस्तव कुरु-नायका पुरोवा ती १२  
 शिवतांचे परामूर्ति स्वच्छ यशा खाय कापुरा वाती १३  
 मानुनि शासने गुरुचे व्यूहावाहेरुनि शिंतिप तूर्ण १४  
 जाय कराया जीविन- काम-जयद्रथ-मनोरथा पूर्ण १५  
 तों वीर उत्तमोजा तद्दुधुहि देखिला युधामन्यु १६  
 तलमल तिघां करवीं धरवी युद्धार्थ आयुधा मन्यु १७  
 होऊनि उत्तमोजा विरथ युधामन्युच्या रथीं चटला १८  
 रथ भांगतां तिर्हीं बहु कुरु-पति कोणे करूनियां कटला १९  
 मूप गदा पडतोलुनि सिंह गजावरि जसा तसा तूर्ण २०  
 धांवे दोघे फ्लाते वीर कराया रथा-सकट चूर्ण २१  
 आंयु मूणे त्यांसि मरण आलेहें टाकुनी उडी दवडा २२  
 वधिलचि हा शूलीं नर्ता वाटुनि केला जसा उडीद बडा २३  
 ते मू-पृष्ठीं पहिली मग घाली तद्रथीं उडी दरदौ २४  
 तो झाला पीठ जसा सांपडला चर्वणीं उडीद रदौ २५  
 परिमूत्रिने तब्मक्ते जेविं नर्वीं विंदू मानव सूयानीं २६  
 मूप चढे शत्यरथीं तेही रजोत्तमा नवै-सूयानीं २७

१पूर्वींच्याद्यूतांले, २मरोबरासारिती, ३मूर्ति, ४पराम्रव, ५आज्ञा, ६दुर्योधन, ७क्रोध-उत्त  
 मौजावयुधामन्युयांही ८ज्याप्रकारेंधारणकरवयाचीत्याप्रकारेंधारणकरून, ९अयुध्य, १०शू  
 लरोगरीडिनास, १२मय्येणारी, १३दांताडा, १४पराम्रवाने, १५टोंचलेला, १६नव्यारथीं-

पार्थक-डेचि गेले ने खाचे चक्र-रक्षक रथाने  
रथा मग दुर्योधन- राजाही युक्त होय वरैयाने १९  
पुनरपि गाढूनि करी भीमाला कर्ण कोरवा रण गा  
सर्वाः सुर-राज बली जेविं चतुर्दत-गोर- वारणगाँ २०  
दृढ़ मृण भग्न करी भीम बळे करुनि संगरा ज्याला  
खावरि जाया इलाला केसा उत्ताह अंग-राजाला २१  
ज्याचा पथें न लागे धर्मचिं पक्षहि पातया पांते  
तो कर्ण भग्न इलाला केला लघु नहुष-पात यांपाते २२  
भीष्म-द्वेष-भयाः धिक ज्याचं पद्य मानिनो अर्जानारी  
या भीम-शाके भंगी हरि-भीत गजा न कां अजा तारी २३  
जो उपजला स-कुंडल- कवच नव-चमत्कृतिप्रति प्रसवे  
रस-वेळा दाता ज्याँ ब्राह्मण-यद-यूजना-विना न संवे २४  
हेते पर-घूळकांते स्फृदं ल्लाचे प्रभाकर हरी जे  
ने सर्वहि ज्या एके केले हसुनि अभा केरेद राजे २५  
ल्या वीर-वरा कर्णा सर्व-स्कविधा-द्वया-कवाऽवासा  
भीम कसा विक्रम-गनि रोधक इलाला हया क्षीवासा २६  
युत्रास सखा आश्रय सर्वस्व अपेक्ष कर्ण नो कवच  
यशा बहु रुचे जयाचे जेसें अस्पष्ट-वर्ण नोक\*-वच २७  
नुरविल शेष परांच्या मधुनि सकल सित-हीरा-सकट कटकीं

१वेगाने, २उत्तमरथाने, ३हेघृतराष्ट्रा, ४इंद्राला, ५कर्णाला, ६डोळ्याचेपाने, ७कर्णपतनाने, ८धर्म, ९संवय, १०स्फृद-भज्ज-आमोच्याहृष्यकमलाचे, ११भीतीला, १२करभारदेयारे, १३पायखुंदा, १४अर्जुनासहित, + चालुरूपसुबडां स-कर्णास, \* बाल.

ज्याच्या भरंवासियांने केली न धूनि भयास कटकट की २८  
 त्या कर्णासीं कैसा सुनरायि तो भीमसेन समर करी  
 अल्युन हें प्रतिभट मर्व करी एक एक अमर करी २९  
 आधीच सदय कब्लें बंधुल कथी स्वयं दृश्याना तें  
 मग केले युद्ध करें न करावं साधुने दृश्या नातें ३०  
 दोघांन कोण विजयी इआला तें सांग आयकोहे गा  
 काहीं काल सुखें कीं दुःखें संसार काय कोहे गा ३१  
 सूत म्हणे भीम निघे बंधुकडे जावयासि वातं गती  
 त्याच्या दृष्टि-पुढे यर-शक्ति न हरिच्या जगा शिवा तगती ३२  
 धांवुनि कर्ण म्हणे रे दावुनये दृष्टि संगरोपते  
 यर नें रणीच मरणा वधि जहि खानील अंग रंग रते ३३  
 तुजसीं युद्ध घडो हें स्वप्रीहि न चिनिले परानीं कीं  
 तो नूं भीमा मजला दृष्टि करें दाविसी पराईनीकीं ३४  
 सर्व स्वजीविताऽधिक यशाचि सुखाऽस्पद न भाउ परते रे  
 रण-निज-धर्मापास्कनि न मव्याया वदनभाऊपरंते रे ३५  
 शवृगि पाठ दाविसि हें तुज कुंतीसुतासि अनुचित रे  
 क्षत्रिय लब्धजयचि कीं खरतर-परवार-विर्यार्थ ननुचि तरे ३६  
 भीम याणहराया अपकारे नाय-सायसा परते  
 विनविनि गमे करुनि त्या आवैया तायसा यसा पर ते ३७

१ कलह, २ अनि-अदुन-मोहेआश्चर्य, ३ देवांचागज, ४ ऐरावत, ५ संजय, ६ वा  
 दूसारिसेंगमन्यावें असा, ७ भीम, ८ कोत्या, ९ संगर-उपरत-समरपरावृत्तानें, १० वाण,  
 ११ गवुसमुदायांन, १० पराड्युखनहो, ११ विकल, १२ दुर्वासास.  
 कीं आधीच सदय कब्ली-भसाही पादआहे.

मृदुपूर्व युद्ध गविगुन भीम करि क्रोधपूर्व गा राजा  
कांयविनी इषु न्याच्या बहु थोडे त्या शुर्चिं गारा जा ३८  
भीमानें आच्छादिनि वृषभशर जे पत्रिपेतिसम रेण्ड  
या दोघांचा बहु दे नारदनयनांसि रति समरयज ३९  
कर्ण करि स्मित तेणे भीमाला बहुत रग ये रचिते  
हास्यचि बहु नाप न विष मानधन न साहतात येरंचि ते ४०  
जरि होय भीमजैसा बहु पुष्टित पक्षम लालभट्टक वनीं  
कठिणांहि रणांन पढे त्यागुरुभक्तासि जेविं जड कवनीं ४१  
ते भीमवसु विनार्गार शर्व्यवपु जसें विनां-शलल नाहीं  
केला इषुनीं त्याच्या न शकाचा जेविं नाश ललैनाहीं ४२  
भीमें आठविला स्त्री- वस्त्रहरण हा निकोर भारी हो  
कर्णहि मुख्यत्वे जो करणारा हानि कारभारी हो ४३  
केला पुन्हा मथुनि धनु, हय सारथि तो रणस्य विरथ कवी  
वाटे घनरेव समरीं कपिं रोधुनि तोरेण स्यंविर थकवी ४४  
अन्य-रथीं क्षिप्र चेटे मोह प्रकट न काळनि आधिरथी  
कीं होवृत न विकल स्वंव्यामोहे धाळनि आधि रथी ४५  
कर्णचि धन्य न होता अन्य तसा मानव द्यम रणाने  
देतें कांन द्यनशत<sup>१०</sup> चित तितें उसमान वक्ष मरणाने ४६  
कर्ण पराभव म्हणवी येउनि कानास हाय हा निवैग

<sup>१०</sup> आषाटमाराशांत, २ वृष्णीचे वाण, ३ गरुडनुन्यु ४ वेगजाणणारे, ५ व्रीनि, ६ कर्तिते,  
७ अन्य, ८ शरावोचून, ९ साळूचेंद्रेह, १० कंटकावांचूनजसे, ११ स्त्रियांनी, १२ अपकार, १३ मेष  
नाद, १४ माहुनी, १५ वीहीदार, १६ कर्ण, १७ आपत्यामूर्च्छने, १८ भरोव्यथा, १९ द्यनशतानें  
व्याप्त, २० चाळणीसारवे, २१ म्हानाच्याधृतराष्ट्रास, + द्वद्द.

गोदन वृथा रवेरे परि साहेल कसी सहायहानि बरा ४७  
 मोहें वाहुनि दृढर्यां चिनेते दृढ जेविं सांगेते  
 पुनरपि नहून पुसे परिसा संजय तयासि सांगे ते ४८  
 कर्ण पुन्हा कोधाने धावे ते देवतां असे बहुत  
 वदले तावेक पावक- वदनीं झालाचि भीमसेन हुत ४९  
 हय वृषे हयांत मिसळी जे वर्णे स्यष्ट आँसविल याला  
 देखुनि नव विजयाची पावे सारीच आँस विलयाला ५०  
 अपकार तुम्हीं केले जेजे त्यांते स्मरोनि तौ रववळे  
 कर्णदर्वीं घनचि गमे घाया श्रितचातकांसि नोर्ख वळे ५१  
 एके मुरवे किति करूं अत्यंद्रुत युद्धप्रवर्णन गा  
 वाट प्रवर्तला तौ मेदाया मूर्तवज्ज कर्णनंगा ५२  
 तोडुनि धनु कर्णाची शक्तिहि भंगी जसांच मूर्त कवी  
 कीं जेविं मशुनि मन मुनि विघ्नाची दारणा चमू ठकवी ५३  
 भेदी भीम शरानीं बहु शीघ्र पैरा शारासनादानीं  
 भिवविनि वृषान ते निशि- चर जेविं पराशरास नाहानीं ५४  
 करिती ते वृषभ गज व्याघ्र हरिशरभ स्करासरसम रणा  
 ब्रह्मरस तसा न गणूं हे वीररसचि सुरां स्करस मरणा ५५  
 भीमे पुनरपि कार्मुक नोडुनि वधिले सन्दांर्ख-धवल-हरी  
 नवल औरि करी प्रसवे बहुत नदानंह सिंधु-नव लहरी ५६

१शास्त्रविशेषत्वचीर्। २त्वसशील्य, ३कर्ण, ४आस्तासारवेकाळे, ५आशा, ६भीम,  
 ७कर्णसूपदवानझीं, ८आनंद, ९भानि-जहुत, १०कर्णसूपर्वनास, ११कर्णसि,  
 १२भीमद्वार, १३भीमकर्ण, १४रु-रुख-धवल-हरी-शंखासारिवेषांटरे  
 घोडे, +मंत्रशास्त्रज, \*रासस, +कर्ण(वृद्धकरीम्हण्णे आवर्यकरी)

भात्यासि म्हणे कुरुपनि तूं वर्क पिटोनि दूर लाव कसा  
 दुर्जय धावे व्हाया उयेनापासूनि चूर लावेकसा ५७  
 शरपातदेश सोडुनि सेना होती उगीच बाहेरी  
 जरि जाय एकला अरि-वरि दुर्जय नरि उगीच बाहेरी ५८  
 लागे स्वर्ग-फलह शर भीम-क्षेत्रीं सुधीट पेराया  
 यश साधाया घालुनि अंजन नेत्रीं सुधी ट्ये राया ५९  
 सातार्नीं मग आधीं भीम उर्णां ताहिला नववारानीं  
 नाराकेश उपडितां गज होय हरीस कांन वश रानीं ६०  
 तो सात्वरूत दुर्जय वधिला तकाल न करिनां गलबा  
 जाणों भीम म्हणे घे स्वर्ग त्यागुनि कुसंग हा चल वा ६१  
 रुदतचि दुर्जय कर्णे त्यासभरमरवांत घातलाउजवा  
 मोने म्हणे कुम्हार व्यर्थ नयन सूजवितां मुरवें सूजवा ६२  
 कर्णे गणिले न विंशिख भीमाचे लागले कचाकच ते  
 नच तेजस्विज नसता पचने नदवयव खळखवां खचते ६३  
 स्वर्यविर म्हणे हा कर्णा बद्ध बद्ध परि पांडवां युटें न चले  
 अंगीर सर्वदुर्धर तदपि चकोरासि ने सुरवें पचले ६४  
 सूत म्हणे होय युन्हा कर्ण कलह-रत चटोनि नवयानीं  
 आश्वर्यविने कीरण- सव दाखविला सरासि नवयानीं ६५  
 कर्णाचे हय चारी मारी रववळोनि तो अहायाते

१नीच, २हुर्योधनक्षाता, ३पक्षिविशेष, ४पहि, ५दुर्जय, ६सूर्युष्म, ७गळ  
 ते, ८धुनराष्ट्र, ९निखारे, १०रण्यज्ञ, ११नव्यानीं, १२बाण, १३चकोरप्रस्तास  
 चकोराचंभस्यनिवारेजाहेत असाभाव.

भीमबलानें वारुं न शके तौ जेविं पोगदा॑ घानें ६६  
 केतु छ्लेदुनि सूतहि वधिला अन्युय नेज राया तें  
 वृष मंदोत्साह गमे आली पर पूति त जरा यानें ६७  
 राहे कोदंडबळे तो दंड-बळे उभा जसा जीने  
 तेजस्वी नच वांके स्वीकारिल केसरी कसा जीने ६८  
 भूय म्हणे रे दुर्मुख द्याया कर्णासि अभय बा॒ धावे॑  
 आयण देखत असतां अरिचं स्वसरव्यासि अभय बाधावे॑  
 केला कीं कर्ण विरथ चारीं गुण आधिरथिं रथी चटवी॑  
 तौ शर जसा भनाये त्यो याज्ञलधीस तूहि जो कटवी॑ ७०  
 गेला वाराया जो दुर्मुख देखुनि समस्य याला हो  
 प्रेषी शर भीम म्हणे सत्यर हाही यमक्षया लाही॑ ७१  
 वाराया गेला तो आपणचि न लागताहि पच वारे॑  
 जाणो शरां म्हणे धनु कार्य पुढे नीट हात बळद्यारे॑ ७२  
 दुर्मुखरथ सांपुडला विरथा कर्णासि आयता राया  
 दैवत्यन्कासि शके न सर्वा न पिता न माय ताराया ७३  
 राधेयाला नंधेरे हांतां दुर्मुख परीक्ष रोदन हो  
 स्वेहगुण असाचि कसा मोहद मज्जनपरा सुरोद न हो॑ ७४  
 नांदे सुरवें सदोदित संसारीं तोचि जो अनेय न करी  
 न निघे इतर जन बुडे व्यसनीं पंकीं जसा अनेयन कैरी॑ ७५

१कर्ण, २कर्मफलाच्चाभोगदेणायाभयानें, ३म्हातारा, ४खोगीर, ५गमग्नर, ६प्रसि  
 द्वसागरास, ७भीमास, ८यमसदनास, ९मरे, १०नाटोये, ११गतप्राण,  
 १२स्त्रासमुद्र, १३अन्याय, १४अंध, +सिंह-कागज-

करि साऽशु दुर्मुखवाच्या तो कर्ण कवि प्रदक्षिणा देहा  
समरीं भीम गमे शुनि-गो-तर्णक विप्र दक्षिणा दे हाँ ७६  
रुदतां-प्रहार केले होने ने सर्व उगविले निपट ७७  
निपट प्रखरशारांहीं वाटे चित्तांत पाडिले विषेट ७८  
सब्यभुजीं भीमाच्या कर्णे नाराच अर्पिले चवदा  
चव दाखडनि वर्दीन्ये स्वैरसें ते अनियि नर्थिले च वदा ७९  
भीम न चल्ला जहिं हृत खळ खळखळ वियुल भुज वेमे रुधिर  
गमले त्यजिता शिरां रविसूतनाराच रुजव मेरु धिर ८०  
भेदी भीम तिर्हीचं ऋोधपरे त्या दृष्टास रोपोनीं  
जाणों मृणनी ते हय खाढोहीं दुने नृषा सरो पानीं ८१  
करिती तद्देयर्थाते ते काम-ऋोध-लोपसे नाहीं  
दृष्ट निरखिला हारि-नख-क्षन-गजसा नष्ट-शोभा सेनाहीं ८२  
ते सत्य सर्पन विशिख कर्णहि न तदीय-सदैन-वारुळ तो  
कीं माणिक्यसर जय-श्रीवरणीं शारगळां नवा रुक्षतो ८३  
बहु रक्त दिसे खेळुनि होय जसा काय बा गुलालाते  
यव्वतां कर्ण स्पर्ले पिण्डनि पक्के बाल बागुलाला ते ८४  
उच्छेः श्रवः स्यसेसीं भी खागुनि न रमते जंवन वाजी  
प्रकटिति कशा प्रतीदा वांचूनचि परम ते जव नवा जी ८५  
तृप्ति वारि सदुल्कर्षे विद्वित-जय-स्वान नारद नविच कीं

१ गोवस्स, २ विष्यासि, ३ स्वरक्ते, ४ ओके, ५ बाणानी, ६ लवकर, ७ शोभा  
हीन, ८ शोभतो, ९ चपल, १० कर्ण, ११ दास्यानें (कर्णानें)\* दास्यानें गृहस्तवारुळ (सोम)

ब्रह्मरसहि मृणनो हरि जन स्वयशा स्वानना रह न विचकीं ८  
 कर्ण पचे भीमभयें जैसा राक्षस पराशर-भयाने  
 तें आपणा हरि कहनि दाखविले बा परा शरम यने ८५  
 भासे भीमभयंकर बहुजैसा देव अंधकाराती  
 जे भीत भगवेला जीं कों ते स्यष्ट अंध कोरा ती ८७  
 दृढ़ मृणे बहु देनो दुर्योधन परममद राग मला  
 सांगे निय स्वयशो- हर कर्ण असेल मंदरा गमला ८८  
 दिधलें दैलहि यशो- मृत परबल जलधि मशुनि अनिबल हा  
 कलहा करितां मजसीं भंगचि पावेल सामरहि बलहा ८९  
 लज्जाहानि न झाली त्या मुग्धा मजहि मुग्धतीता कीं  
 म्यां कलिली प्रबलता अल्पबर्दीं जेविं दुग्धता ताकीं ९०  
 जयभीमवधाविषयीं कर्ण स्वयोधन करोत वर्कवक रे  
 कैसे करिनील तिमि- ग्रास इहनमेषभर्ग बक बकरे ९१  
 सून मृणे धृतराष्ट्र बा कारण तूंचि याविनाशाला  
 शून्या होत्या न तुइया रम्छेलपर या नयाविना शाला ९२  
 कथटघृतादि कुमत गुरुसमनसम प्रभाविलेकांचे  
 त्वां पक्कहि शांत नव व्यासविदुरवचन प्राविलें कांचे ९३  
 झाले भीमद्वेष- व्यास-विदुर-सदुपदेश तुज कुचले  
 कर्ण-शकुनि-दुशासन- दुर्योधन-मैत्र अमृतसे रुचले ९४  
 उरलेही घालिसि बा काळमुरवीं स्वकुक घातलें काहीं

१रुद्र, २ वंदिशाळा, ३ कल्यदसास, ४ देवसहवर्तभान, ५ इंद्र, ६ मूर्वपित्यास, ७ आ  
 चुन, ८ पलाष, ९ निमिनामक महामस्याचायास, १० साधुछल प्रधान, ११ काजरे,  
 १२ मसलत, १३ दांन, १४ पराशरऋषीच्याभीतीने, १५ पराजयवेला।

कां देसी दोष परा खां हा केला न घात लेंकांहीं १५  
 स्वयशोरक्षणचि करिति बहु न तुझे अंगरक्षण नयेज  
 कीं तल्काळचि देतो सद्गतिं संगरक्षण न यजे १६  
 अंगे परि न समिनिते कर्णसतीने जसा न विट लाजे  
 क्षणभारि म्हणोत याला ने जन म्हणतील राहु विटला जे १७  
 कर्णपरामवकोये भीमावरि धांवले तुझे रुत ते  
 दुर्धर दुर्दम दुःसह दुर्मरण जयहि जे भद्रे उर्नने १८  
 भीमें त्या पांचाचे केले तल्काळ पांच विलय महा  
 कर्ण म्हणे आयुविना यांचा रिपु कोण वांचविल यंम हा १९  
 छेदी धनु हय सारथि मारी खंडी पुन्हाहि चापाते  
 भीम करी कर्णाने विरथ कथूं कर्म काय बापा ते १००  
 भासे कर्ण क्षितिवरि झाला सोटुनि गगन रवि पँजी  
 आत्या नसतां भीतो मग न गांगी सखनग-नर विपत्ती १०१  
 कर्ण गदा भिरकावी क्रोधभरे चावुनी रुद्धनवासा  
 तीने वासुनि वर्षे विजयाचा भाँड नीर्द नवासा १०२  
 नुरवि करुनि यर कवचा अंगंय निनें पल्सैमय मनि भीने  
 भीमाने शार गणिले अंगेपैति उपलसम यमनिर्भाने १०३  
 कवच शत-च्छिद्र करुनि इक्षिण भुजहि ब्रणीस्य-शतधार

१त्तसक्षीय. द्रोणादिक, २नीनिज, ३सुद्धाने, ४उन्मत्त, ५पाहचारी, ६ओष्ठां  
 ते, ७बंधु, ८मेघ, ९कर्ण, १०चाकण, ११पक्षमर, १२सृतीने, १३आंगा-  
 रपडसेले, १४यमसहशश्चश्चया (भीमाने), १५ब्रण-उस्य-शत-धार-  
 ह्वानांनी उत्सन्नशालित्याशतद्यः रक्षा। राखसा-

केला कर्ण शिरवरिसरव भीमें निज विशिखनिकर शतधार  
 पुनरपि होय पराड़नुख दृष्ट होतां शक्ति बाहुची शिथिंला  
 भीमाला मानैबली जैनता जसि रामबाहुला मिथिला १०५  
 ज्येष्ठाजेने धांवति रक्षाया कर्ण चित्र उपचित्र  
 चित्राक्ष चित्रवर्मा चित्रायुध करिति ते रणहि चित्र १०६  
 सर्वहि वधिले भीमें न कहनि बहु युद्ध गलबला कांहीं  
 आम्हां विलोकिला तो गरुड जसा रुद्धगल बलाकांहीं १०७  
 दृष्ट बहु रडे हब्बहके होय विदुरमूकिचीच आठवण  
 हेचि चुकाया घेनी स्वांगीं सर्वणति कहनि आठवैं १०८  
 वरसनि नवरथीं दृष्ट करि जिंकाया अरिस जो निकर कांहीं  
 वाटे वर्षे गोव- धनगिरिवरि हैरि सजोनि कर्कांहीं १०९  
 व्याकुळ करी विदासनि कर्णा रिपुनाडा कोविदा राया  
 तें प्रभु मृणे असाचि सु- योधनहृदया शको विदारया ११०  
 कृष्णार्जुन सात्यकि बहु मानवले भीमसेनबाहुतें  
 त्यांचे आम्हा याहुं तेज सहायांहि दे न बाहुं तें १११  
 प्रेनकुमार विलोकुनि तस करी कोय शोक राधेया  
 तो धात्रीसे मृणे कां वाटविले श्रमकरूनि राधे या ११२  
 मग आपणा मृणे घिक कर्णत्वामनपहृत-नरवराधे  
 दाइस मृणे दृथावत् त्यजितां तुज लागतां न रैवे राधे ११३

१ पर्वतसरवा, २ वज्रतुल्य, ३ मान्यझाली, ४ जनान्यासमूह, ५ नामविशेषज्ञग  
 री) ६ चमलकारीक, ७ रोधलेलागच्छा, ८ बगळ्यांनीं, ९ साधूंसनभरकार, १० स  
 तबोरेझात्याघरजेणागासाररवेंचिन्हराहतेनें, ११ गारानी, १२ कुशला, १३ दाईस,  
 १४ तां अनयहृत-नरवर-आधि-नाहीहरणके दीदुर्योधनाचीमानसव्याधा अद्यात्मे  
 धिह-संबुधर्थीआधे) १५ शब्द (लोकांदेवूषण)+निरर्थक, कःइह, कः साध्यकल्यास-

गांठी सरुचि-वृषविंशिरव- तति भीमा परमदाँरुणा॑स्तनगा  
घाया श्रीकृष्णाला जेविं बकी परम दारुणा स्तन गा ११४  
दुःसह भीम कुरुबच्चीं होय जसा दहन नरकेटुन रानीं  
गणिले॑ स्याम्प्रथ्यातूनि हल्हङ्कहीन बहुतर कटु नरानीं ११५  
गमाच्ची शक्ति जसी बा भीमाच्चीहि शक्ति चवकछ ती  
वीररसाची श्रवणे॑ थोडी नेव्रे॑ उद्दं चव कळती ११६  
युयुधान उच्चमोजा जिष्णु युधामन्यु रुष्णा हे तिकडे  
वदले कर्ण किति कनक- गिरिचे॑ मेदील भीमहेति कँडे ११७  
भूरिश्वा गुरुतनय रूप हे तों सुज मानवावेच  
कवि मृणनि वाणि वर्षुनि देवाकीं सज्जमानवा वेच ११८  
समयीं गुण जाणुनियां शब्देही सख्यश साधु साधुनि घे  
हें चित्र जयद्युक्तुरु- पतिवदनांतूनि साधुसाधु निघे ११९  
भीमशास्त्रादित रवि- सूत इलाला जेधवां दिसेनासा  
स्याला कुरुपति जाणों त्याचीत्याला न ती दिसे नांसा १२०  
सूप मूणे धांवारे मृणतां काकासि काय पायेस खा  
मागों वेदिल माझा नच रक्षाया स्वकाय पाय सर्वा १२१  
गेले अग्रज-बच्चेने॑ धरुनि मर्नी लाज सौंत वाराया  
ते नोयविंदु झाले ती॑ तापविला जरसा नवा राया १२२  
शब्दंजयादि नव सूत झाले यापरिसं सौंजिरे नाकीं

१कर्णशरांचाससूह,२शशुगर्वस्त्रसूर्यास,३स्त्राचलभशा,४पेटून,५विषही,६उ  
कळ,७भीमाचारबङ्ग,८मेरुवर्तनाचे कडे,९हेवाणि,१०सर्व,१०नासिका,११सात  
वांधु १२भीम,१३गोभायमान,१४सीत,१५कर्ण.

जो हरिमाण वृकांला तो भव्यहि परि ससा जिरेना कीं १२३  
 न विकर्षेनरपानें रणसंगीं भीमसेन गहिवरना  
 न गदी जगदीश्वरसा गजबेजता पडलिया नगाँहि वरता १२४  
 भीम मूणे अर्पावें सर्वस्य तुला न साथक विकर्णा  
 कीं वनि तुझी रुचली बहुरसिका जेविं साय कविकर्णा १२५  
 योग्या नव्हे प्रतिज्ञा गुर्वाज्ञा जेविं भोर्गवा त्यागा  
 असखव रची खलसंगति जेसी त्रिपापार्व वार्त्या गा १२६  
 सोडावीच कुसंगति सर्वार्थद-काय-पाळणारानीं  
 स्वर्गपरे पुत्राचा बांधावा काय पाळणा रानीं १२७  
 साधु विभीषण कीं तूं जहि खलसंसर्ग करुनि मळले शैं  
 स्पष्ट तुम्हा दोधांस स्पर्श न केला कुसंगमळलेशौं १२८  
 होतासि सरवा तूं त्या पुण्यइलोका अजा मिळात्याला  
 दोधांसहि लाभ प्रभु देउनि सद्यश अजामिळा त्याला १२९  
 ऐसे शोचुनि पुनरपि सिंहापरि होय गर्जना करिला  
 द्याला रणोत्सवीं त्या दृश्योसादवर्ज नाँक रिता १३०  
 धर्मास कले नेला भीमे दृष्टगर्व सकल विलयाला  
 तो सिंहनाद कब्दवी स्वर्गाजय केविं न कबविल याला १३१  
 इकडेहि दृष्ट-धृष्ट-द्युम्भादि व्योम परिति गजरानीं  
 जेसे यूद्यपतीन्या विजयोळर्षे कस्तुनि गज रानीं १३२

१ सिंहभाष, २. विकर्ण-इनर-फाने-विकर्णाहून इनरांच्या पानाने, ३. परद्दहरामास,  
 ४. वाहुटक, ५. शनशः, ६. दृश्योसादावोचुनस्वर्गारिकामाद्याला ८म्हणजे देवांदिक  
 युद्धवाचयासआउे ७. स्वर्ग, ८. कर्पणगर्व, ९. धर्माला, १०. विजय-उत्तर्व-जया  
 च्याआनंदे, + गडुबडता, भं. पर्वतहि, \* समास, \* विभीषणा.

व्यूहद्वारा हेती जिंकाया गुरुसि वीर नरमुंडी  
 न धरिति निलहि ननुपतन- प्रथ जेविं विरक्त धीरतर मुंडी १३३  
 जहि दिव्यभोगभोग्या स्वर्गी पावति स्फयोध नव हे हा  
 तहि एकोनदैशनमिन - सोहर-मरणे स्फयोधन बदे हो १३४  
 स्मरले सुयोधनाते जें जें काहीं कनिष्ठेनात वदे  
 राया हे फळ तुजला भीमन लोसे कनिष्ठना तव हे १३५  
 ऐक युन्हा न एथेला गाथ अशी बा सर्वप्रभू नाहीं  
 जैं इगांकिले शाराहीं आर्धी मग भासुर-प्रसूनाहीं १३६  
 मोहे भीमशारांच्या सर्वब्रह्मि विद्व काय होय शाते  
 नहि विमुख नदे गानिल न सकल सर सिद्ध काय हो यश ते  
 पदले क्षितिवरि उदुंसे भीमशरे कर्ण कुंडल हरी ते  
 वृषमुख गमे जलधिच्या सांपडले अमिकुंड लहरीते १३८  
 पाहुनि एक कुंडल मग दश नाराच हाणिले औंलिकीं  
 ते शोभले सौरोजे पाजाया स्फमधु आणिले औंलि कीं १३९  
 होउनि मुहूर्त मूर्च्छित कर्णउठे नन्मनांतही राग  
 तो यद्यरागनगसा गमला रक्कार्द कठिण हीरूग १४०  
 केले सोमांचित स्फर- नर कर्णे अमित बाण संधाने  
 न गणुनि तें तल्कार्सुक केलेंचिच्छिन सर्वेसंधाने १४१  
 वृषघे अन्यधनु म्हणे शवपूर्णा करिल बंधु समुदि रसी

१मुसांडी, २संन्यासी, ३एकतीस, ४रेहोद्वार, ५विंदर, ६देवांसप्रसविणा  
 री, ७शृथाएव, ८शोभायुक्त, ९युष्माहीं, १०नक्षबरसे, ११लक्ष्मी, १२कमलाने,  
 १३फळमर, १४हिन्दाचापर्वत, १५सत्यप्रतिज्ञोभीमसाने, १६पृष्ठी.

क्रोधे वर्षोनि भरुं याहे भीमास अंधुसं मुदिरसा १४२  
 मोरे संकट आले होते परि म्हणति जो नरेप टब्बते  
 तों जलदपटलसे ला वालेसुते उडविले शरयटळ ते १४३  
 स्याचे तूण उघडले जाणों उग्राहिगर्भयेदारे  
 नारद म्हणे भले हो जावा हृषदेषदर्भ येता रे १४४  
 पवनेतपनसुत गमले- शक प्रह्लाद राम रावण वा  
 वाटे गगनीं नच्छर- सर्वर्षजदहन यामरा वणवा १४५  
 शरपट असे प्रकटिती कीं रवि न दिसे न वा पवन वाहे  
 एकाहुनि एक अधिक करिति चमत्कार वा नव नवा हे १४६  
 स्या हृषद्वकोहरांवरि दिव्यकुस्मवर्ष लेंव रचिती जी  
 मुनि आदी बहुयोर्दी श्रीपुत्रीं हर्षले स्वरचिती जी १४७  
 यल न चाले म्हणुनि प्रकट करी कर्ण अस्त्रमायेते  
 भीमपरामव इच्छी चित्तीं पसरुनि वस्त्र मायेते १४८  
 दुरिले हृषविशिरवानीं वायु-सुताचे धनुष्यशरभाते  
 झाले महाशरभ जहि पहिले हींरि त्या मनुष्यशरभा ते १४९  
 हय मारुनि तस्ततही मर्मी हाणूनि वाण यांच कैसा  
 उतरे म्हणुनि म्हणे वृष जाणों त्या जा यज्ञोनि वांच कसा १५०  
 सूत युधामन्युरथीं चढला सोडुनि पवनतनयाते  
 जहि होय विश्व विश्वत होऊंरे धैर्य अर्वंत न याते १५१

१ कूपास, २ मेघसा, ३ राजे, ४ पर्में ५ भीमप्रणिकर्ण, ६ वाणाच्चार्घर्षणापासूलुऽ  
 सन्नशालेला अमी, ७ रेव, ८ अमी, ९ ममते, १० सिह, ११ भीम, १२ शरभाते,  
 १३ कसोदीस, १४ नष्ट, १५ अथवा-

મીમે દ્રગારિલી રथ શન્કિપ્રકટાવયા ઠળક લીલા  
 અજાનીચ માનિલી બહુ જનનયનાર્હીં નપરી દ્વાલકલીલા ૧૫૨  
 ખંડીતિલા નબે તો વૃષ નાગીલા જસા વજા શિર્ખંડી  
 કીં રતિપતિચા ઇષુલા લીલિને જેવિં દેવ શાશીખંડી ૧૫૩  
 તો રવદ્વચર્મ ઘેઉનિ યુદ્ધાસિ ખલ્કુમાર કાંઠ જસે  
 તે ધન્ય પુરુષ ધર્મીં નેણતિ આયાસ ભીતિ આળસ જે ૧૫૪  
 નોડુનિ ચોર્મ શારગળા- કરવીં તો પ્રવલબાહુ ઘેરવિલા  
 વાટે તેવાં જેસા ગાંઠુનિ સુરવાંત રહુ ઘે રવિલા ૧૫૫  
 છેદી વૃષચાપાતેં પિરકાવુનિ પરમ ભીમ કરવાલા  
 રાયા રવિચ્યાહિ સ્થળે ઓષ્ઠાંલા વિજયિભીમકર વાર્ણી ૧૫૬  
 હાસ્ય કરી કર્ણ બહુત શારવર્ષે કાર્સુકેં મગ નવીનેં  
 આક્રમિલેં ભીમેં વિષ- દુગહિ ધરાયા જસેં ગગન વીનેં ૧૫૭  
 રાધેય રથોચસ્થોં ભીમ નભીં દેરવતાં દ્વાલા જી  
 હે તીચ ભીતિ ગરુડા- પાસનિ ત્યા કાછિયા જડાલા જી ૧૫૮  
 ધ્વજ તરુ ભીમ શિર્વી વૃષ મૂલબિલનિલીન સર્પસા રાયા  
 વાટે પ્રવર્તલા તો મારુતિ ઘનેનાદ દર્પ સારીયા ૧૫૯  
 કર્ણ ઢ્વર્જાં વિલોકુનિ બહુ આશીર્વાણિ કરિતિ રસર ભીમીં  
 સલુસુષકથા અદૃત રસદા મ્હણતોં ઇલાચિ સૌરસી મી ૧૬૦  
 બા સાધુ સાધુ વદલે કેવલ નદ્રાંગકામ જે પર ને

૧મયૂર, ૨ મહનાચ્ચા, ૩ મહાદેવ, ૪ યમતુલ્ય, ૫ રાણ, ૬ ભીમ, ૭ રવદ્વા, ૮ રસ, ૯ વિષ- દુગ- ધર્મ- વિષદૃષ્ટિસર્પ, ૧૦ વિ- દુન- પદ્મશ્રીદુગસદાને, ૧૧ અ- જી, ૧૨ ઇંદ્રજિનાચાર્ગર્વ, ૧૩ સંપવાયા, ૧૪ અશીર્વાદરૂપવિષ્ટ, ૧૫ ક્ષય  
 મદુધા, + બાળાલા, + મોર.

बहुधा स्वानुजमाग - स्मृति वारी म्हणुनि न वधितां परते १६१  
 क्षितिवरि येतां झांकी शारपटले कर्ण धुनरपि तयेते १६२  
 रविनेहि लोपवी हो स्फुरणगणे जेविं स्फनर पितैयाते १६३  
 विस्थ विश्वस्त्र द्वकादूर चुकवाया कर्णबाणयात रणी १६४  
 विजयहतगजांत शिरे गगरीं जलदात जेविं बा तरणी १६५  
 अघटितहि करायाचे जे कपिलांजे कळे वराहा ते १६६  
 वाटे जाणे भीमहि किंउचली गज-कळेवरा हाते १६७  
 त्यागजकलेवराते कर्ण छेदुनि चहूंकडे विखरी १६८  
 वाटे पविप्रहारे केला विध्वस्त्र वासवे शिरेवरी १६९  
 रोधिति दृष्टशरपटले भीमबवा जेविं यांमुना गौंगे १७०  
 तरि बा झगारिलीं जीं विच्छिन्ने काय तींच नांगांगे १७१  
 तेंचि झगारी जे ये रथचक तुरंगगजकुण्य पहाता १७२  
 रोमांचित होय अरिहि जो भीमीं सखवर गुण पहाता १७३  
 ते ते कर्णीं पावे पाषाणीं जेविं भंग देकूळ १७४  
 दृष्टर्मत्तेभ शरर्दन भीमबवु गमे तयासुटे कूळ १७५  
 मग भीम कोधभरे चावुनियां हात ओढ मूठ वळी १७६  
 चित्तांत मूणे घालू मन्त्रूषीं आजि काळ मूढवळी १७७  
 तों स्मरला अर्जुनयण आटोपी म्हणुनि भीम हाताते १७८  
 प्रबळहि कुपिंतहि स्फुरुष धर्माते द्विरेह भी महाताते १७९

१ अर्जुनाचामाग अहे असी आदवण, २ भीमाते, ३ पर्वत, ४ यासुना बलास, ५ जसींग गोदके, ६ गजशरीरे, ७ शव (प्रेत) ८ नमतहनी, ९ वाणरूपदत, १० नीतह, ११ कोधयुक्तहि, १२ गज, १३ फियाते, १४ मारुतिला+यजुरवराहाला.

कर्णहि कुंतीवचन स्मरला मृणवुनि वधी न पावाते  
 त्यजिलें सर्वस्वहि परि न पछहि सत्या बुधे नप्ता वाते १७१  
 जवेळि भिडोनि कुरुपते दुँवेचा भीमासि कर्ण कोदंडे  
 सद्वजिस प्रेतोदें की केला स्पर्श अहिस तो दंडे १७२  
 रुद्ध करिरहासि तसा घेला चापास भीम हिसकूनी  
 तेणों कर्णासि शिरीं हाणी न वधी वधासहि सकूनी १७३  
 वाटे महानरंगे करुनि थडक अर्णवासि अर्णव दे  
 साहुनि धतुःप्रहार स्थिन करुनि वृकोदरासि कर्ण वदे १७४  
 तूं वरका ओँदरिका टाकुनि आलासि का महानस रे  
 भाडा अधिकंत सरे दुसरा वीरांत काम हा न सरे १७५  
 बहु अश्वन-सूदताडन- पांडित नूं रणमरवीं न कौंविद रे  
 भीरु जयश्रीस तसे कन्येला वर जसे नको विंदरे १७६  
 मजसीं भिडसी भ्याडा सिंहासीं जेविं विप्रताप ससा  
 बाळा तपोबनाश्रित हो तूं रणभीरु विम तापससा १७७  
 किंवा हो अनुजाश्रित तोचि तुझें करिल आजि अस्वेवन  
 मूदा मृगें शिरावे मृगराजवनीं त्यजूनि न स्ववन १७८  
 भीम मृणो राधेया जहि असकृत भांगिले तुला आजी  
 निर्लज्जा तरि मृणसी मज ठावी काय तुज मुला आजी १७९  
 ये रे भुजधुद कहूं हो जेसा बकहिडिंब कीचकसा

१टोंची, २सद-वाजिस-उनमपदवास, ३चाबुकानें, ४दाक्तभस्तु, ५सुदास,  
 ६तुच्छा, ७योटभस्तु, ८पाकशाढा, ९मक्षण १०पांडित, ११विदूष १२पाक्तभस्तु  
 न, १३अस-अचन-प्राणरस्तु, १४संग्राम, + कुचलापीडनामकगजा च्या ईतास-

असतां असु त्रिदोषी जेरिं बडबड त्यजील नीच कसा १८०  
भीमाचे मतजाणुनि राहे राधेय मूकसा उगला  
कां सुजयुद्धोत्साहे बहु अकुलज धनमदे तसा फुगला १८१  
तों प्रभु म्हणे सरव्या हूं कांही इकडेहि शर उडीव कसा  
विरथीं द्वकोदीर्घ तो घालिनसे दृष्ट द्वंधींउडी वेकसा १८२  
प्रेरी अनिलरेने प्रभु यार्था पार्थही शरसमृहा  
कर्णहि सूता सूतहि अश्वनेंतैं म्हणे कुरुचमू हा १८३  
सात्यकिरथीं द्वकोदर चटला राधीस्तनापसरणीं हो  
म्हणति यजास्ती या कीं मथिंत-विराधा स्तनापसरणीं हो १८४  
जो शकेंहि यराच्या नाशाया मद बलाविला पार्थ  
तो नागाच प्रेषी कर्णावरि तद्बला-विलापार्थ १८५  
त्यांते खंडुनि गुरुमुत वारी वाधा जरी आहंग रुजा  
विकल करुनि यक्की ने मित्र प्रभुचे महामहिम गुरुजा १८६

## अध्याय-१३

सात्यकि आला पाहुनि देव बहु महत्व देत नार्वांजी  
 हें किनि याँस भुजाधिक जे वाहनि कीशकेंना वार्जी ।  
 पार्था सरखा तुझा प्रिय- शिष्य सरखा पानला यहा याते-

याकुरुबद्धवेगानें तूं कीं क्षम एक ही सहायानें ३  
 शिरनो पारोवारीं परि कैंचा वेग वा असा मँकरा  
 आजि कलेलचि भावि स्यक्षम दुर्योधना असामकरा ४  
 इवेनाऽपि मृणे प्रभुजी कांपति चक्कचल अरी पहाते ज्या  
 तो सात्यकिवरि उठला कीं हो भूरिश्रवा महातेजा ५  
 इला युयुधान परि- श्रांत न भूरिश्रवा समरेयांसीं  
 समबद्धसाहित्यांसीं गांविवरी विषम वा समर यांसीं ६  
 सिंधु तरुनि न बुडो हा रवाऊनियां गोष्ठीं गटकलीला  
 वा बहु करीत आले ल्वलाऽप्त अर्यें कटकलीला ७  
 ल्वलक्ष्मीन्दृष्ट्यां सर्वस्फरवें प्रणतेयाह वागावें  
 केवल न सात्यकिसुरवा अजित अर्ये मृणनि यादवा गावें  
 तों तों कोरव्य मृणे मृग होउनि सिंहदृष्टिविषय मरे  
 तसि मार्धवा मदरिगति कीं मामकेनेज बाण विष यमरे १२  
 तुज यश्चनें कुरुपतिदृक्- दुर्गादेवीयुदेंचि कापीन  
 होईल स्फ्रप्तना कीं तूं आहेसि बहु निकीं वीनें १३  
 कर जा ल्वलाऽप्तां अर्पुनि मन्मोर्गणा शिरविलास  
 लाजो रडो युधिष्ठिर जेणें अूहांत तूं शिरविलास १०  
 निःसंशय धर्मार्जुन कृष्ण समर सोडील शोकानें  
 स्पृष्ट निरुत्साह सकल होईल हें आयकेल जो कानें ११

१सात्यकि, २सागरानंत, ३सरसीग, ४सरख्य नकरणाराघवा, ५समवेगासी, ६सै  
 न्यकीडा, ७भन्नस्यजलजंतू, ८भूरिश्रवा, ९सिंहदृष्टिलागोचर, १०हेसात्यके ११मादेनेज,  
 १२दुर्योधनाचीदृष्टिस्तुर्गादेवीनितुदें, १३चांगला, १४मुष्ट, १५माझ्यावाणास.

हाँसुनि शैनेय म्हणे कोरव्या यमहि भय न शिवविल या  
 न करुनि निरायुध रणि नेइल न ज्वलन नयन शिव विलया १२  
 कोणासि भिववितां हो हा यादव अजितदास कळलें कां  
 जेवां होये भजक दे भाग्य पिता अजि तदा सकळ लेंकां  
 मज नव गर्जित शारद- घर्नगर्जितसेंचि हांसवीतें हो  
 या गर्जनेसि होइल फल नारियकांन कांसवीतें हो १४  
 रे कोरवाधमा तुज वधित्या वांचूनि मी न परतेन  
 होने जेजे झाले शैनैयेषु बकमीन परतेन १५  
 येणे तो तेणे हा बोलुनि बहु तीक्ष्ण वचन कोपविला  
 साहेल कोण हो अति - कठिणाही तीक्ष्णवचन को पंचिला  
 भिडले अत्यावेशो ते सात्यकि सोमदत्ति बहुत रणि  
 तच्छरनिकरे केला छिन तसा राहुनें न बहु तरणी १७  
 विरथ निरायुध होउनि शुद्ध निर्युद्धि प्रवर्तले मग ते  
 जरि नसने धर्मस्त ब्रह्मज्ञ कुलीन कांन दुगमगने १८  
 रुष्ण म्हणे श्रांत दिसे सात्यकि कोरव्य नागविल याला  
 पार्था पश्चिमतिपुढे पावेना काय नोग विलयाला १९  
 रक्षावा व्यसनीं लां माधव आला तुझ्याचि कार्याला  
 रुजनपरिक्राणहुनि अन्य ब्रत मत नसेचि आर्याला २०  
 अर्दुन म्हणे गमे मज देतो मतेम यूथेंपा टकरा

१ सात्यकि, २ मला, ३ जेवांभजक होयते लांपितालेंकी भाग्यदे असाभावार्थ, ४ शर  
 कळलेंवे मेघगर्जने सारिसें, ५ होयो, ६ शैनेय-इषु-सात्यकीचेदाण, ७ वज्राला, ८ बहु  
 युद्धि (मत्तुसुद्धि) ९ गरुडासुटे, १० यूथपतीस, + सर्व.

प्रभुजी सात्यकिरक्षण संकट मोठे तुम्हीच वाट करा २१  
 कृष्णार्जुन वदनि असें तों त्याचा करुनि बाहु समर गडी  
 विधुसम मृदु होय तया कोरव्य झूरराहुसम रगडी २२  
 आयटिला भूष्टष्टीं केश धरुनि वोटिला जना गमला  
 वधिलाचि भूरिदक्षिण नाईर्य द्यथा दृष्टिवीर नाग मला २३  
 ईश्वरवरलाभ जया नो काळावरि कील सनेते  
 कीं सोमैदनि हाणी सात्यकिवसस्थर्वांहि लतेते २४  
 कृष्ण मूष्णे मजयास्फनि जें शासन होय कालियाऽहीते  
 इलें खनाथवरे यायास्फनि दौवि कोलि याही ते २५  
 याहे असिने सात्यकि- मस्तक रवंदावयासि जों रुकवी  
 फ्रमवी कुलालचक्रा- परि शिर चिर रवड्यात तो चुकवी २६  
 तों प्रभु मूष्णे अरेरे इवेनाइवा वीरनायका पांवे  
 वा लत्समस्य अरिने सात्यकिशिर आजि काय कापावे २७  
 अर्जुन शाळांगजाते चिन्तुनि चितांत मानवे शानदा  
 तदक्षिणभुज रवंडी हा मूष्णनी सर्व मानवेश तदा २८  
 केवळ जडली होती जरि दृष्टि जयद्रथीं तरि सजाते  
 पार्थी प्रिय सोडविला तोडुनि त्या भूरिदक्षिणभुजाते २९  
 सांगेद सरवड्य तो कपि- केनुशारच्छिन्न वीरभुज गमला  
 सहसा रवगयनि-रवंडिन- सोग तदाननविमुक्त भुजग मला ३०  
 सोडुन सात्यकिस मूष्णे कोरवरे पांडु अ कपिकेतो

१ भूरिश्वा, २ सात्यकि, ३ हेकालिदेवि, ४ भूरिश्वाते, ५ स-अंगद-बाहुमूषण,  
 सहित, ६ भूरिश्वाचासुज, ७ सर्पचेशरीर, + गस्त, करजे.

धर्म लुपादिगुरुकथित हा कीं अन्योन्नजीर्ण न पिके तो ३१  
 यादवरसहदासें तूं इलासि न साचि कर्म हें स्वमते ३२  
 तुजला न सेल स्त्रियें रुचले बहुधा कुकार्य लुष्यमते ३३  
 अन्यासीं रण करितां माझा भुज र्वाडिला कसा सहसा  
 धर्मासि काय कथिसिल शास्त्रे बुडवूनि गुरुयशासह सो ३४  
 जें श्रितरक्षणदक्ष प्रभुसरवनर वीरकर्म निंदीते ३५  
 जननीतिने भजे रुक वलीते त्यजुनि जेविं सिंदीते ३६  
 यार्थ मृणे कोरव्या दृष्ट्यणीं यष्ट बुद्धि मंदावे  
 कुलजांहीं जीर्ण-सुरुष ते पुण्ययशोर्थ मात्र वंदावे ३७  
 भगवन्मनासि भगवन्- मननिष्ठा मजहि लाविसी बोल  
 जां लक्षसक्षमान्य श्रितरक्षणधर्म मानिशी फोल ३८  
 माझा स-साध्विण- भुज सात्यकि हा कसा न रक्षावा  
 समरीं सहाय जो जन तो ग्राणाहूनि अधिक लक्षावा ३९  
 त्वां आत्मा निंदावा कीं जो असर्मर्थ भुजहि राखाया  
 योग्य श्रितावनाक्षम कीं परमाऽसाध्य रुज्जा हिरा खाया ४०  
 स्वभुजावनं जड ज्याला श्रितरक्षण करिल काय तो काचा  
 तो धन्य जया आश्रित उसंगावरिल काय तोकोचा ४१  
 कोरव्य न दे उत्तर जाणों पार्थोन्न नायके कांहीं  
 त्याचा नरोक्तिहीं मद रर्पाचा जेविं जाय केकांहीं ४२  
 करुनि शरासन भग तो होय ग्रायोपविष्ट भोन धरी

१ जुना, २ फलदेणारानाहीं, ३ आश्रितसंरक्षण, ४ श्रित-अवन- अश्वम-आश्रितांचेरक्षण  
 करण्याविषयीं असर्मर्थ, ५ रोग, ६ बाळाचा, ७ नरउकि-अर्जुनाच्याप्राप्तानीं  
 + साहा शास्त्रे

योगबळे विद्यलोका- प्रति जाया उपनिषद्विचार करी ४१  
 कुरुनीं केली छुष्णा ३र्जुननिंदा फार न कथवे गा ती  
 ज्यांला देवर्षींचे कामायरिमानवक-थवे गाती ४२  
 लेश विषाद न दे कुह- कृतनिंदासारवर्य वीरा यो  
 त्या भूर्त्स्मिणासाहे न कुरुकृत स्तवन हर्षवी राया ४३  
 पार्थ मृणे कोरव्या जै मध्या लेशाही नसे मळले  
 सर्वांसि विदित असतां तुज एकासवि कसें नसे कळले  
 जो माझ्या दार्शनिवर्यां असतां प्रबलहि धरील हननाशा ४४  
 न शकावाच कर्धां तो शशु कराया मदीय-जन-नाशा ४५  
 रवड्हे सात्यकिमस्तक खंडन करिनां तुझा भुज छ्डे  
 हा जरि अधर्म मृणतां या कर्म बहुत पावतां खेद ४६  
 विषय विश्वस्त्र समद्वा- सहत तुमचें धर्मतोक सामान्य  
 केला तुम्हीं नशाचा वध कीं हो धर्म तो कसा मान्य ४७  
 ऐसें जिष्णु वरे तें ऐकुनि तो स्पर्शला गिरें महिने  
 उठवी तयाकडे भुज वामभुजें पक्षिपति जसा अहिने ४८  
 किमयि न वदनां प्रेमें कृष्णासरव मृणे तया अर्गोधाला  
 पाहुनि तुला मदात्मा येसा न सराश्रया अर्गा धाँडा ४९  
 धर्मीं भीमीं नकुचीं सहदेवीं प्रतिरिति परमा जी  
 तीच तुझ्या घाँडे बा आहे मनि तुज मृणे न पर मार्जी ५०  
 तूं माझ्या कृष्णाच्या आज्ञेने पुण्यलोक पाव कसा

हो सगनियाव शिविसा तेजस्वी सूर्यचंद्रपांबकसा ५१  
 प्रभुहि मृणे कोरव्या घे देतों सुवर वरदेवर गा मी  
 साधो वैकुंठप्रति जा हो मन्त्रुल्य पंशिवरगामी ५२  
 साधु मृणति हा घनसा दाता सततोऽग्निहोत्र-याजी याँ  
 निज-लोकीं अबलोकुनि चतुराननही मृणेल याजी या ५३  
 इतुक्यामाजी सात्यकि धोवे कायाबया शिर तयाचे  
 ब्रह्मी गुरुप्रसादें न पुन्हा तापाबयाशि रत याचे ५४  
 वारी कृष्ण धनंजय भीम तरी कूर तो तयास वधी  
 सात्यकिधी त्या वीरीं तैशी वैत्रीं जसीच वासवधी ५५  
 वारित होते कर्ण द्वौषिण जयदथ कृपादि हाकांहीं  
 परि तो त्यजिता झाला न शालीयज-वधुदुरायहा कांहीं ५६  
 जरि सर्व मृणत होते रे युंधाना नको नको परते  
 हरिलेंचि पूरिदक्षिण- शिर वीरण ऐकिलें न कोयंरते ५७  
 सात्यकि विश्व-सुखें त्या कर्मकलंके उद्दं निंदुनि घे  
 संकोचांतुनि बाहिर बहुधा तैंपासकनीच इंदु निघे ५८  
 जो सात्यकिहत यूर्थ्ये हरिसा अत्युय पूर्ण उत्साहे  
 कुरुवीरांसि मृणे विष यीतां करितां मदीय-कुत्सा हें ५९  
 धर्म-कथा धार्मिकसे कथितां न विचारितांहि अन्या या  
 न वधावा न वधावा मृणतां आपण करूनि अन्याया ६०

१अनिसारवा, २वरस्त्रैष्ठ, ३मास्यासारवा, ४ग्रहावरबसूनफिरणारा, ५निरंतर  
 अग्निहोत्रदृवनकर्ता, ६या भूरिश्चिव्यास, ७द्वाष्टाराविष्टी, ८इद्वृद्धी, ९भूरिश्चिव्याचा  
 वभूरुदुरायहास, १०हे सासके, ११निवारण, १२रामीटअशाने, १३गजपति-

जेव्हां केलें विरथ-वि- शास्त्र-सुभद्रा कुमारवधकर्म  
 तेव्हां गेला होता सोडुनि कोठे तुळांसि हा धर्म ६१  
 जो मज पाडुनि समरीं हाणिल माझ्या उरांत लात अरी  
 तन्मथन मत्यतिज्ञा ती म्यां केली वधूनि यासि स्वरी  
 जें कर्म उभित्राला यीडाकर होय सर्वे में कार्य  
 सामायणांत वदला ह्याणती कवि आद्य ज्यासि तो आर्य  
 रेसें सात्यकि बोले उत्तर इकडील कर्णही न करी ६४  
 वाटे इंगले परिसुनि हरिगर्जित शक्तिवर्णहीन करी ६५  
 खलदुर्जय बलजलधि च्छलरहिताचार जलदसा होता  
 नलसम शुचि शलपूर्वज हलभृदेनुजलोक पावला तातो  
 दिनिनिनें स्वयंबरीं जें श्रीवसुदेवार्थ देवकी हरिली  
 तें बहुत सोमदत्तें आत्मपरिभवव्यथा मनीं धरिली  
 बहु वीरमंडळीं यश जिंकुनियां युद्ध सत्वरा शिंनि घे  
 श्रीहंद्रासि शरण तो विजयार्थी शुद्धसत्वराशि निघे  
 विचकूं न देचि इतरा दात्यापरि जो दयालु देव रद  
 तो आशुंतोष दर्शन हेउनि वद वर असें वदे वरद ६८  
 तो सोमदत्त नमुनि स्तउनि प्रेमें परोपरि प्रवातें  
 मागे शिनिपुत्राच्या मसुत्र रणीं करो परिभवातें ६९  
 मसुत-करें वरावें वरिलें जें काय हो यश शिनि-करें  
 नासे तव प्रसादें ताप न नाहींच होय शाश्विनिकरें ७०

१ वालमीकि, २ हस्ती, ३ विष्णुलोक - हलभृत्-अनुज-लोक-बलरामा  
 च्या बंधुचा लोक ४ हे धनराष्ट्र, ५ नामविदोष (सात्यकीच्या पित्यानें)  
 ६ नंदसमूहें कः तात्काल होतो संतोषज्यामजसासाहशिव + शक्ति-वर्ण-हीन-

प्रभु एवं मस्तु ऐसे बोलुनि दे प्रार्थिला वर प्रणता  
हैं किति हेता जरि तो बल कालपराभवार्थ या स्मृणता ७१  
शिभिनें जैसा परिभव केला होता रणीं स्वतानाचा  
तैसाचि भूरिदक्षिण करि ईशवरें तदंगजौताचा ७२  
यास्तव सत्यकि भंगे कीं जाया तदरिखेद हर पावे  
नातरि तथा पुटें तों शब्दूचे सर्व वेद हरपावे ७३  
ब्रह्मद्रव्य इति- द्रव्य गुरुद्रव्य रक्षिति न हरिती  
ब्रह्मण्य सत्यवादी दीनजनीं तातसे दया करिती ७४  
बहु शांत दांत दाते अविकेत्थन धर्मनीतिनिष्ठ तसे  
सत्पुरुष तेचि यादव ज्यांपासीं विजय दैव तिष्ठनसे ७५  
अजित पदाश्रित सर्वहि यादव अजितचि मुरामुरजनां कीं  
गाती यांसि सजुनि बहु मधुररव नवे नवे मुर्ज नाकीं  
त्यांसीं कैसा लाऊं दिधला त्वां पुत्रवत्सला दावा  
काय हाणीं वृष दुर्बह हस्तिभरें केविं वत्स लादावा

## अध्याय १४

अशि यौपकेतुची गति होय भग स्मणे सितावब देवा हूँ  
श्रीरुद्रचरणकमलीं शीघ्र जयद्रथशिरीं छ दे वाहूँ १  
थोडा उरला वासर बा सरसिजलोचना तुरग हाकीं

१ एवं अस्तु असें असो, २ तत्पुत्राचा, ३ निंदापरस्तु तिनकरणारे, ४ मूर्दं  
म, ५ भूरिश्वर्याची, ६ शिरकमल.

मारावाचि खल अनुंप- कारज खराखुरा उरंग हा कीं २  
 बा केव्हांही द्याले यामागें जें मुधौ न दासाचें  
 तें आजहि प्रतिज्ञा वच होचि द्यासु<sup>३</sup>धानदा सौचें ३  
 तो भक्तवत्सल प्रभु ती पार्थीची मनांत मातै लिही  
 रथ चालवी त्वरित तें पादुनि लाजे मनांत मातैलिही<sup>४</sup>  
 कुरुवीर धांवले बहु येतां नरथ जयद्रथाज्वल  
 कुरुपति कणासि ह्यणे न परमुर्खीं सिंधुराज हो कबळ  
 प्रकट करी बळ चिंतित होतां बहु दिवस या त्वरित  
 सुकवि ह्यणेत महाद्वृत ठावा नाहींच यासुम रस मर्या  
 हा पण कीं अस्तासि न रवि जातां सिंधुराज मारावा  
 अल्पावसिष्ट वासर वेंचे तों मात्र पार्थ वारावा ६  
 जातां वृथा प्रतिज्ञा पावेल इवेतवाह विलयाला  
 ज्वलनीं शिरतां सत्य- त्राणा कवि कोण राहविल याला  
 होतील बंधु शोके धर्म पवंपुत्र बुद्धिबळहीन  
 जलहीन मीनसे ते चवधेही वांचतील पळही न ९  
 पावेल हरिहि तापा- पासुनि बहु जेविं आज्येप दराला  
 एवं सुखेंचि येइल निष्कंटक सर्व राज्य पदराला १०  
 शाल्य रूप द्रौणि सहित करिशिल तूं स्पष्ट रलसानुजया  
 सेना तव साहित्या योजिन मी करुनि यत्त सानुज या  
 कर्ण ह्यणे कुरुराजा मज गमला भीम अहिंसेकरसाच  
 त्याचे सायक नायक उग्रांचे कुद्दुअहि मकर साच १२

<sup>१</sup> सर्प, <sup>२</sup> स्वोदी, <sup>३</sup> रसरें, <sup>४</sup> उक्ति, <sup>५</sup> इंद्रसारथी, <sup>६</sup> जयद्रथ, <sup>७</sup> यासुद्वरसासारया,  
<sup>८</sup> भयासुरास, <sup>९</sup> थोडाराहिलेला, <sup>१०</sup> भीम, <sup>११</sup> उत्तमघृतअथवालोणी, <sup>१२</sup> भया  
 ला, <sup>१३</sup> महजयातें, <sup>१४</sup> स-अनुज-वंधूसह, <sup>१५</sup> सूर्यसहस कः द्यारूप अमृताच्या

अभगंतेही भर्म च्छेदुनि स्पृणतिल कहनि आ वांका  
 बहु विकल मी उसावें स्पृणुनचि आहें धरूनि आवेंका  
 मज बळ न चालवाया निजकर पाद-क्षता ३ कुला लेश  
 भीमा मी दारविता विधिसि जसा दक्षेता कुलौलेश १४  
 परि समयीं न चुकावें स्पृणुनि येथादान्कि करिल संगर हों  
 देवीं जय प्रनिष्ठित उगाहे तूं धरूनि धैर्यसंग रहा १५  
 मी युद्ध करित असतां सेंधव न धनंजयासि गावेले  
 अभिभुख वात वहातां तहला व्यायील काय गा वेल १६  
 ऐसें जों कुरुपनिसीं उत्साह बळे धरूनि कर्ण वदे  
 नर शार-जालें मधिखां बहु गरले जेवि ताप अर्णव दे १७  
 छेदी पार्थ तडतड द्विरदांचें कुरुबळीं शिरोनि कर्ते  
 इांकी क्षितिला विरुद्धरुनि वीरधनुर्वणभुजशिरो निकर  
 किंबुना बहु शोणित- पूरीं योधबळ वाहवी राया  
 तेव्हां सुरर्षि वरले सद्याह यों धबल्वीहवीरा या १९  
 कुरुकटक जलदपटलचि शिरतां अर्जुनसमीरवितुके तें  
 वे चृप रक्षतुके तें पावे तो विक्रमी रवितुकें २०  
 जेविं क्षम लीलेने सर्व परमदा पिनांक सारथा  
 नरचाय तसाचि परा उय परम दायिना कसा राया २१  
 दुर्योधन दुःशासन कर्ण रूप द्रौणि द्राव्य हे माँनी  
 पार्थी बहुशास्यानीं वर्षति पाँचीं जसेंचि हेमानी २२

१७ वराळ, २ कुशलता, ३ कुंभार, ४ हामीकर्ण, ५ सांफेल, ६ कुंदार्द, ७ सूह, ८ अर्जुनवीराला, ९ रामभूषुद्वनेते, १० शिवचाप, ११ अभिमानी, १२ सलवारीं धार्मार्थी, १३ येवो.

विजयासि बाण हाणिति ते सर्वहि एकदांचि कडकडुनी  
 गमलें अमृतरसातें केली जिंकावया निकड कडुनीं  
 करिती प्रसन्न व्याधा जो सादर नारदादिभक्त पसें  
 त्या प्रभुच्याही मर्मी हाणिति शर दन्तमुखादि स्तकेपसे  
 परवारवातें त्यजि न धृति विजय सुर्येति जेविं अंतरौयवातें  
 गमयवा सीं तुलितां न धरी तिलभाव अंतरौयवा तें  
 दुर्योधन दुःशासन वात्य कृष्ण द्वौणि भंगतां कुद्ध  
 कर्ण पुटें होय करी अत्यनुत शक्तसूनुसीं युद्ध २६  
 सात्यकिचे भीमाचे यावुनि विभ्रास हाय हात रणीं  
 ह्यणती वाटे झाला प्रियसुतमित्रा सहाय हा तरणीं  
 पार्थ न साहे जें वृष कृष्णीं क्षत करुनि होय अधिकरणीं  
 वैदांती परविरचित दूषणपांडित्य जेविं अधिकरणीं २८  
 शरजाला - सह सहसा पाडी तोडूनि पार्थ तो धनुतें  
 तों सज्य दुजें केलें निमिषार्थे त्या समस्त-योध-नुतें  
 कर्ण शरवृष्टि पुन्हा केली तिस विसकटूनि मात्य  
 पविसम सायक सोडी रचित-निलिंपार्थे पार्थ बा राया  
 जो हांसत-पार्थ ह्यणे अर्पुनि बाणास अंग पावन हो  
 छेदुनि दुर्वार शर द्वौणि करी क्षिप्र झंगपांवन हो ३१  
 केला पार्थ वृषें वृष पार्थ शतदा शरीं हीसेनासा  
 सांध्यस न धरिति जाणीं सांया दोघांसही हीसे नासा

१ विषांनीं, २ अंजलि, ३ राखससे, ४ उचमसंन्यासी, ५ विघ्नातें, ६ भेरा,  
 ७ सिद्धांतप्रतिपादनांत, ८ रचित-निलिंप-अर्थ-संपादित आहेवाचा  
 कार्यार्थे जेणे असा, ९ अंग-प-अवन कर्णरक्षण, १० भव, ११ स-अमा.

तों स्वभटांसि नृप ह्यणे दृष्ट विजया न वधितां न परतेल  
 साहित्य करा दीपचि हरि तम त्या पाहिजेचि परे तेल ३३  
 मग नंगभित्तुन मारुनि हरि सारथि कर्णकीर्तिला मळवी  
 त्यातें अश्वथामा सत्वर वाहोनि निज रथीं पळवी ३४  
 गुरुसुत रूप मद्रप दृष्ट सेन इर्टति पार्थ शर सहात रणीं  
 इच्छिति सर्व असें कीं अस्तंगत होउ इीघ्र हा तरणी ३५  
 सिंधुपतीच्या जाऊ नच द्यावा पार्थ हा निकट कांहीं  
 तुमच्या असाचि निश्चय केला साहोनि हानि कटकांहीं  
 बहु वर्षतां परांस न नर मानी जेवि न नग भेदां  
 भासे धनंजय धनं - जर्येचि सुकछ शळुजन गमे घासे ३७  
 गमले आंगें करितो रतिरमणं क्षयकराक्ष समरा या  
 कीं श्रीमद्भामातें वेदुनि इदतात राक्षस मराया ३८  
 हय गज भटांसि नरझार अहि द्याया मृत्यु सेकडा डसले  
 मग हृदयीं हरिरवसा कुरुपमनीं फार तो कडाड सले ३९  
 गरुडें गांठवा अहि गरुद्दनिलें जेविं जलधि उडवूनी  
 बा गांडिला जयद्रथ तेवि नरे बहुत सैन्य बुडवूनी ४०  
 कपिवरि एक हयावरि वसु हरिवरि तीन अर्जुनावरि सा  
 शर योजी सैंधवीं विग- ताड्यु शरभहंतुकाम तो हरिसो ४१  
 ते छेदुनि पार्थ क्षत- तनु केला बाण साठ सोडूनी  
 तत्काळ पाढिले दार- युग्मे तत्सूतकेतु तोडूनी ४२

१परंतु, २अर्जुन, ३अश्व, ४श्रमानें कामकरिती ५अभिच, ६गवत, ७  
 महनभारकनेत्रज्ञावेअसाचिव, ८गरुद-अनिलपक्षवातानें, ९आठ,  
 १०लघ्यावर, ११जयद्रथ, १२सिंहसा, + साहा.

तों प्रभु द्युषे सरव्या हा व्याघ्रीन्या जेविं सारथानीचा  
वधिशिल कसा न करितां भग्न रणीं प्रथम सा रथा नीचा  
तुज थोड्यातरि ब्हाव्या जिंकाया सारथासि सा घटिका  
थोडा उरला वासर सन्मान्या पण तुझा न हो लटिका  
सेंधव आजि कसा तरि तुज करवीं पाहिजेच मारविला  
यास्तव भी योगे तम निर्मुनियां इांकितोंचि या रविला  
वाटेल सेंधवासह सर्वासिहि सूर्य सत्य मावळला  
चुकला सुकला अर्जुन भलतें शोकज्वरांत चावळला  
चुकलें मरण द्युषुनि बहु हर्षेल न आपणास रक्षील  
हांसेल द्युषेल भलें इालें पार्थासि वन्हि भक्षील ४७  
त्या रंध्रींच अधम-शिर उडवीं शंका धरूनको कांहीं  
करितांहि शोक विरह- ज्वरभय चिन्तीं धरून कोकांहीं  
पार्थ अवश्य द्युषे प्रभु इांकीं निर्मुनि महा तमा रवितें  
अरिस नरकुंजरीं हरि- तेजचि होउनि महात मारवितें ४९  
करुनि तमें तरणीतें पुरवाया श्रितमनोरथा पिंहित  
यद्यपि दुर्घट होतें प्रभु लीलेने करी तथायि हित ५१  
बहु जोडिलें सुयशाधन ऐसा हा भरुनि हौट कपटाचा  
महिमा सहस्रवदना- हि न वदवे दिव्यहौट कपटाचा ५१  
तरणि न दिसतां लावी सकळ कठक तोहि हृषि गगनींच  
त्यां आपणाहुनि बहुत हर्षभरें होय मेरुनग नीच ५२

१ चक्रवाक्यक्ष्यानीं, २ आळ्डादित, ३ बाजार, ४ दिव्यहारकाचापट  
ज्याचा, द्युषेसुवर्णापिणीतपदज्याचा असाजो रुप्या त्याचा, ५ ज  
यदूथास, + वकळा.

देव ह्यणे रिद्धुर्णा इस्तव्ह सिंधुपाल तो स्वैर्वें  
 तन्मस्तक र्वंदुनि मज बा लक्ष्मणसाचि घाल तोरवैतें  
 अप्सरस्त्र नर खरतर शरवृष्टि करुनि कुहसैन्य  
 मारी सुदूर सारी चापबळे उचल कुळ जसें वैन्य ५४  
 आनोभि बुडति चक्रे ऐसें क्षितिवरि पछांत पैळ सांचे  
 बाटे रवरे विरवरिले रणरंगीं पुष्पराशे पछसांचे ५५  
 शौरिसंख करी सहसा द्रौणि कृपाचार्य गाँट विदू रणीं  
 बहु कांपवी पतद्वज- वृद्भरें पार्थ गाटविद्वरणी ५६  
 वृषवृषसेन धनुष्यें र्वंदी भ्रमवी सुयोधनमनातें  
 अप्सरस्त्रासि वधी करिति भयें बहु सुयोध नमनातें  
 शरवर्षे रथरक्षक सकळ विकळ करुनि पछविले वधिले  
 कार्यार्थ सुचां न दिले त्या वध्यजय था मनामधिले ५८  
 भग घे शर जो होता अर्चित दुःसह अरीस भात्यांत  
 वज्रास्त्रे मंत्रुनि बहु आणी पहिल्या परीस भीं त्यांत ५९  
 देव ह्यणे ऐक अशी द्याली हा जन्मतां नभोवौणी  
 हें सुत-रत्न निज-कुळा वृद्धिप्रद जेविं वौरिजा पाणी ६०  
 होईल झूर मानीं बहु संपत्ति प्रसिद्ध जोडील  
 परि समरांत अलैक्षित अरि याच्या मत्तकाशे तोडील  
 सुतगोक असा न तसा दुःसह संताप भो सरवे दंव दे  
 याचा पिता वृहद्रथ ऐसें होऊनि तो सरवेद वदे ६२

१अर्जुनास, २आकाशातें, ३हर्षातें, ४वेनराजाचें, ५नाभिपर्यंत, ६मां  
 स, ७अर्जुन, ८दृढ, ९पतनपावणाराहत्तीचा समृह त्याच्याभारे, १०तेज  
 ११आकाशावाणी, १२कमलास, १३अवचित(नोपाहता), १४वणवा

क्षितिवरि जयद्रथाचें पाहिल मस्तक सरोज जो जन हो १६१  
 शतधा साचेंहि फुटे मस्तक तो श्वापदांसि भोजन हो ६३  
 जपतो नपतो नप तो कीं निज वाचा कधीं न हो वंध्या ६४  
 संप्रेतिस्यमव पंचक- देशावाहेर करितसे संध्या ६५  
 योचें मस्तक याच्या जनकोंतंगीं हळूच पाढावें  
 कंदुकेसं गगनयथीं वरिचेवरि वारकरोंचि तोडावें ६६  
 अर्जुन म्हणे बहु बरें गांडीवगुणीं स्फबाण तो जोडी  
 सोंडी सराणायपाणायता वध्य जयद्रथशिरोंबु-रुह तोडी ६७  
 नेलें करें कमळसे शरनिकरें सांवरूनियां शिरते  
 अंकांच उतरिलें बा द्वितीय अहित दैव नेधवां फिरते ६८  
 वैसोनि करितहोता जप तुमचा स्वस्थचित्त तो व्याही  
 प्रभुयशा किति वर्णिल कवि करु आर्या लक्ष कोटि वोभ्याही ६९  
 अंकीं काय गुंरु असें म्हणुनि पहावें परंतु मन मुलळे  
 उठतां जप करुनि फुडे द्वितीय अहित दैव नेधवां फिरते ६१  
 प्रभुने यापरि तुमचा जांवाई आणि खपविला व्याही  
 भगवत्सोमे नवकुळा शमविल गरुडाहि न पवि लाव्याही ७०  
 ब्रह्मादि सर्व फूते तें पाहुनि अतुल विस्मया वरिती  
 करिती बहु नरहरि-नुति तस्यानचि भक्त दृष्ट मनीं धरिती ७१  
 अक्षेत्राहिणी खपविल्या या सुझां श्वेतवाहने आव  
 कार्मुक वेद हरिहर स्तवराजहि रांजया जया पाठ ७२

१ होचो, २ आतां, ३ जयद्रथाचें, ४ जनक-उत्संग-बापाच्यामांडीवर, ५ चेंडूसारवें,  
 ६ कोमळतृणांहुर, ७ लावकपस्यासही, ८ कुण्डाचिस्तुनि, ९ धुर्वेद, १० हेष्टतराहा,  
 ११ श्वेतवाहनास (अर्जुनास), + जड.

मग जगदीश सुहन्तम् पुरुषोनम त्यातमासि आटोपी  
 हा टोपी घालिल जल निधिसहि मवाका म्हणेल उआटो पी७३  
 दिनैमणि दिसतां देवे क्षात्मजमाया असें तयां उमजे  
 कपटें जिंकोनि कारत होते वृद्धांसैमस्त ही खुमजे ७४  
 केळें तव तनयांनीं पढुनि सैधंव परोक्ष रोदन हो  
 भ्रमद कविमतें स्मैहचि ऐसा सेवन परा सुरोदन हो ७५  
 श्रीकृष्णों ग्रथमचि मग श्वेताश्रवं शंखराज वाजविला  
 भीषाच्या सिंहरवें कल्यांतर्षयोद नाट लाजविला ७६  
 त्या नादें धमला विजयें अरि मर्दिला असें कब्लें  
 टब्लें हुस्तर संकट छष्टपदध्यान जयफळें फब्लें ७७  
 होऊनि जयोन्मत द्रोणासि न बनकतीच भट कांहीं  
 हवें बहु विप्रवाह्यें वाजविलीं श्वर्मराज-कटकांहीं ७८  
 गुरु मारावाचि म्हणति पांचाळ प्रभुश्व सकळ वीरमणी  
 उत्साह-वाक्ति योधा श्रम भास्या जेविं न कळवी रमणी ७९  
 अस्तानें सव जातां जगदेक यर्थार्थसंधि सितवाजी  
 निज विजयश्रीस हशी सांपडली पथ तुकोनि कितवा जी ८०

## अध्याय-१५

वहु शर वर्षति कृष्ण गुरु- सुत घालुनि शक्रसूनुला मध्ये

१.सर्व, २. देवकी- भ्रात्मज- माया- न्यायाद्य, ३.भीष्यादिकांसमस्त, ४.८४  
 चार, ५.गतभाण, ६.प्रथमागर, ७. होवो, ८. ब्रह्म- विष्णु- वारद स्वशक्ति

ज्याच्या धनुला झालीं दैत्यांची उदूते बळे वध्ये १  
 चिन्तीं पार्थ म्हणे कृप गुरु गुरु सुत हाहि गुरु असामान्य  
 निघुर केसें लावे द्रोणेतरजन नसे असा मान्य २  
 शर मंदवेग तो गुरु - वत्सल रक्षावया स्वयंश हाणी  
 परि तन्मति गडबडली रुदी बहु कार्यात जेविं न शहाणी ३  
 ला विप्रयुगीं न पडति जहि पार्थ-प्रहित मंद रोपे रिते  
 गावविति अमृतसचि शुचि गुणवत्ता यश मे इंसामरिते ४  
 पार्थ शरात कृप कृपण - सम समय ज्ञहि करून आ रुला  
 पुला मूर्च्छित जेसा बहु बाल व्यालैदृष्ट आरुला ५  
 वाटेल तजनुपुढे बहु कांटे काय काटिले पोंसे  
 आलें कृपासि पञ्जग - पाढीं रघुनाथका ठिले पण से ६  
 मेलाचि असे मानुनि सूते रथ तूर्ण काटिला मागे  
 केला गुरु शोक प्रभु - पाढीं या अर्जुने महाभागे ७  
 गुरु माय बाप ईश्वर तरले गुरुचीच धरनि नर कास  
 मंजसम भीच रुतभ व्रभुजी पावेन मरुनि नरकास ८  
 स्मरतां कृप-गुरु घालिल मज बहु आममन्युपरिस शोकांत  
 ज्याला गुरुना वध मैत अधमतम असा नसेल लोकांत ९  
 करतां विलाप दाटे बार्थाच्या पार्थकंठ वेगाने  
 कीं गुरु शोकीं सुजना स्वर्गाहिन काल कंठवे गाने १०  
 तींचि जयद्रूषमध्यन - व्यथित-हृदय कर्ण धांवला कोरे

१ हृष्णाणि अद्वत्यामायांचैव ईश्वर, २ बाण, ३ विफल, ४ सर्पदंशित, ५ फणस  
 नामकफळाने, ६ पोदाभागपवान् अशा, ७ मान्य, ८ अशूच्या, ९ कर्मवे

सात्यकि होय पुटें हो पार्थ मृणे यास हैं नद्दे सोरे ११  
 रथ चालिव वालिवधा<sup>१</sup> घुलयशा यादेवास रारवाए १२  
 सुरभी मृणेल काय व्याघ्रें स्वसमक्ष वासेरा रवावे १३  
 देव मृणे वत्स गमे प्रेमें परि हा निका महृषभ रे १४  
 समयों गुरुभक्तमनीं दुर्धर-अरिहानि-काम हर्ष भरे १५  
 एकचि सात्यकि आहे कर्णाच्या परिभवास पर्याप्त १६  
 करिती साहित्य तुझें चक्रत्रातेहि वीरवैर्याप्त १७  
 घालिनगांठि करूंदे आधीं हरिदत्तशक्तिचा वेंच १८  
 व्याघ्री नागी कृत्या तशि हरिला शक्रशक्ति चावेच १९  
 शक्तिदिली देऊं दे न सुतवधे अवशा अर्जु नाकेश २०  
 सर्वस्य बुडो न तुझा एकहि हो वक्र अर्जुना केश २१  
 स्वच्छगुणा तूं ठाडक अससी सुरमायका पुरांरीस २२  
 शक्रतजाणेल कसा बाजाणों काय कापुरा रीसै २३  
 घालिन गांठि शृषासीं खाच्या येतांचि समय मरणाचा २४  
 मग चिंता कां घेइल पथकर जरि दाससम यम रणाचा २५  
 सात्यकिला विरथ करिल यूपैक्षज हैं भविष्य जाणोनी २६  
 प्रभु कत्यैविला दे निज रथ दूरिल दरवेंचि आणोनी २७  
 त्या अजिनरथीं सात्यकि शक्ररथीं रामभद्रसा वेघै २८  
 कर्णाभवते बहु उर- गाभवते जेविं गरुड कावे ये २९

१ वालिवधासून अतुपम्य यशमिक्तिवलेत्या (कृष्णा) २ वत्सातें, ३ मोरबैल,  
 ४ उरेसा, ५ वीरभेष्ट असे सुखत, ६ देवसत्तशक्तिचा (वासदीशक्तीचा) ७ रवर्च,  
 ८ संपादूः नाक-इश-इंद्र, ९ गुर-अरिस- सदाशिवास, १० अस्वल, १२ कुर्ण, १३ सिद्ध  
 करविला १४ रामचंद्रासारिरवा, १५ नद्दे, + सात्यकिला.

रक्तेन न्हाले झाले गोप्यस्त्रवे पुष्पिता॑-पलाशनगा  
 गंधर्व म्हणति एका राघव एका म्हणा पलैशन गा २१  
 न षसास्याकेरणसमर्थी॑ प्रेषकनिकरी॑ न देहभान वसे  
 दानवसे नापतिसे गमले की देवसे न मानवसे २२  
 विरथ करूनि पबोंदे दृष्टन करी नैकबाणविद्वांत  
 मुरव्य धनुर्धर कृष्णा २३ जुन सात्यकि हाच्यि होय सिद्धांत २३  
 भीमाज्जुनभाग म्हणुनि तवै॒सुत राधेय मारिले नाही॑  
 लीलेनेंचि निवटिता दुर्घटनवैतेंचि माध्येवा कांही॑ २४  
 भूपरथी॑ जाहनि दृष्ट सोडी अ स्युष्णा दीर्घ सक्सकारे॑  
 हळुचि म्हणे हादेवा कां केला तपनस्तहि फुसकारे॑ २५  
 कृतवर्मा गुरुनंदन इतर महारथहि भांडले सर्व  
 परि एकेंचि धनुष्ये खांचा साराहि सारिला गर्व २६  
 सात्यकि कुरुकटकाचा पवन घनाचा तसा करि भणाण  
 उसतां कसें श्रुत असे आपणचि कृष्ण पुढे तरि म्हणा २७  
 तों दारुका नुजाने॑ सिद्ध करूनि आणिला सरथ राया  
 प्रभुने॑ तो केला या योग्य न शक्तादिही॑ सरथर्या॑ २८  
 माधव चेदे नवरथी॑ आज्ञा दे दारुकास मातलिला  
 जेविं श्रीराम मयुनि रवचरनमूला उदंडर्मातलिला २९  
 सात्यक्यवनयद्याचा पांघुरवी॑ देव दारुका सेला

१ प्रकुशितअशापदसाच्याइलास, २ फल-अशन-यांसभक्षक-राशस, ३ न-एक-बाण-विद्व-अंत-अनेक बाणानेंवैद्यजोस्याचा अंत, ४ तुझासुभद्रुष्णी॒थने, ५ सात्यकीला, ६ जीवककीज्यांतभसाचीतदहितअसा, ७ कृष्णपुढे॑ण म्हणजे कृष्ण असें म्हणा, ८ टिकाया, ९ फारयाजली॑निला, १० अवि-उच्च

प्रभु के विं न तारी जड़- ही लाभुनि देवदाह का सेला ३०  
 नैसाचि कर्णहि चटे विधिक्लेखलित-रथीं विमान-समीं  
 इाले विमनस्क सकल तत्त्वहि जाहलों विमानेस मी ३१  
 भीमे वधिले दुरुरुव- मुख तव सुत एकतीस म्यां कथिले  
 भगदत्त-भीष्ममुख बहु- शत विजये सालेतें रणीं मथिले ३२  
 या बहुलक्षजनाला बा हेतु तुझाचि अपनैय मराया  
 बहु काम कोप लोभचि रवरन प्रदयाधि सपन घमराया ३३  
 अनुजाला भीम म्हणे विरय करुनि गांजिले मला कर्णे ३४  
 तें म्यांचि साहिले बा आइकता नच दुजा भला कर्णे ३५  
 तू वरका ओंदरका मूरा संग्रामकानरा वाढा  
 ऐसे चुनः पुन्हा मज वृष बदला अर्जुना असत्केळा ३५  
 ऐसे म्हणोल त्यातें मारावे तत्क्षणीं न सोसावे  
 हैंत्यांचि मत्तनिज्ञा- वच दीनापैत्यसेंचि पोसावे ३६  
 जसि आषुली तसि बुडों दैबुध पंकांत गाय न पराची  
 गानपैदुसरवा समयीं सांवर तो तान गायनपराची ३७  
 नेला वृषाकडे रथ कथिनां अवमान हानिज गंदीशे  
 सोसावी स्वजनाची कैशी नव जान्हा। नैजगदीशे ३८  
 पार्थ म्हणे ऐक वृषा जय अपजय वासवींहि आटल्ला  
 नहुष महाराज मदे इंद्रपदाहुनि न काय गा दल्ला ३९

१ काष्ठिदेश, २ याज्ञानकेलेत्यारथीं, ३ विमानसद्वायप्रारथीं, ४ विरसभंतः करणप्रसे  
 ५ विमनस्क, ६ सातकीने, ७ दुर्नीति, ८ कानाने, ९ उद्रभोषका (अभावी)  
 १० दुर्लभ, ११ दीन-अपस्य-निराश्रितमूलुठसे, १२ गायन-शलभित्र,  
 १३ गायनतसराची, १४ गंदी-ईश-भीमाने, + संघामादिवार्थीप्राप्त.

आतांच कीं न वधितां सात्यकिने सोडिलासि हा नीचा  
 सत्तर पावसिल फळा केत्या स्तुलज-मान-हानीच्या ४०  
 बहुदां विरथ करुनि तुज भीम न कांहींच बोलिला रवेटे  
 जो देंक धरुनि मिडिला ज्याचे यश वीरमंडळीं मोटे ४१  
 करुनि यहैच्छेनेंत्या आर्यते पुकदां विरथ अकुळ्या  
 उपहासिले कसें त्वां हांसावें काय वऱ्युले वऱ्युला ४२  
 वधिला सोभद्र तुम्हीं बहुतांहीं मतकरिसमानाहीं  
 कर्म सुदुर्जरें रवर- गरजः पानाहिपरिस माना हीं ४३  
 गणिले जेणे वेरी व्याघ्रे विपिनीं विश्राळ वृषसे न  
 त्रो अभिमस्यु जसा पिय मज तुज जो प्रिय तसाचि वृषसेन  
 कथितों यथार्थ करितों दापथ स्यद्वानि आयुधा त्योते  
 वधिन तुजसुटे दुर्मिळ यश देतां नवहि आयु धास्याते ४५  
 आधीं स्तनग्रोकास्य पेक्षीं मग दूर काय कालास्य  
 करितील शिरा चुंबुनि तुज भवत्या जेविं बायका लोस्य  
 उरकुनि घे कार्यउचित देवाया न वृषसेनं जनका जे  
 आमरण कष्ठ न स्फुटति बहु परवशा न वृषसे न जन कीजें  
 अकटे महा प्रतिज्ञा सर्ववहि कुरु बचांत नुहकार ती  
 भट करिती हा हा कीं न करिल निस देवदैत्यकटक रिती ४८  
 रवि मावळला वाटे गेला देशांतरीं धरुनि दोक  
 कोक वरडति न रुतिल रेजन्मां प्रयलयीं कवण लोक ४९

१ आपलेइच्छेने, २ भीमाते, ३ कुलहीना, ४ बालकीने, ५ नामविशेष (कर्णसुन्न)  
 ६ वसेनाते, ७ निधीते, ८ केल्या, ९ नृत्य, १० हैं वृषसेनाच्यापिता (कर्णा)  
 ११ कार्ययोगाते (जेजनदेलासामरवेते परतेवनाहीतअसेनाहीं) १२ तेजस्वी भास्य-  
 लय.

जें सरब सरव मूर्ति बरी देहनि विजयासि सुपैरिरंभाते<sup>१</sup>  
 न च वरिती शत्-वलसर शकवदा इत्याहि उपरि रंभा ते<sup>२</sup>  
 भगवान् मृणे प्रिय-सरव्या जीते तरलासि तूं प्रतिज्ञा ती<sup>३</sup>  
 इतराला न तरवती इत्ते गतगर्व संप्रति ज्ञाती<sup>४</sup>  
 मोरीं मोरींहि बळे लवतिल तुजला न कां इत्येष्वला<sup>५</sup>  
 जहि लांबरुंद बळकट होतिल सम काय कांबैळे शाला<sup>६</sup>  
 मज तो तसा दिसेना जो एकाकी धसेल या कटकी<sup>७</sup>  
 त्वनुत्य तदधिकही बहु मैळविले स्योधने भट की<sup>८</sup>  
 हैं कर्म कराया जरि शकान्वें सैन्य एक कट करिते<sup>९</sup>  
 होते भिडनां यासीं सर्पासीं जेविं भीकर्कटक रिते<sup>१०</sup>  
 हैं मुज युगकुंतुक करिल अणिकहि पावेल कर्ण विलयाला<sup>११</sup>  
 आट करुनि मज याचा जय याहुनि अधिक वर्णविल योला<sup>१२</sup>  
 पार्थ मृणे न विसरवे पळ नव पदनीरजाप्रति ज्ञात्या<sup>१३</sup>  
 देवी सुफळा करिते हैं करिती धीरज्या प्रतिज्ञा त्या<sup>१४</sup>  
 केला धन्य त्रिजगीं तुझिया हा वाँसवि भसादाने<sup>१५</sup>  
 संताने जन्म सुदु गतिचा आवास विप्रसा दाने<sup>१६</sup>  
 तूं ज्याचा नाथ तया जरि जय तरि काय नवल वणव्याल<sup>१७</sup>  
 शाला त्या अरिजीवन किति सागर काय नव लवण व्याला<sup>१८</sup>  
 जे त्वच्चरणाश्रित ते गरुदुचि शमन-कंरवाल काठाही<sup>१९</sup>  
 शिर दूर बळे त्याच्या लाविल यम न कर वालैकालाही<sup>२०</sup>

१ इल्लुआसिंगनारे. २ बळवंताला. ३ योंगडा. ४ मंडुकसेना (बेडुकां शाससुदाय).  
 ५ बोतुक, ६ पार्थीडा, ७ अर्जुन, ८ कसवृशाने, ९ शह (राहाण्याचेस्यान). १० यमा  
 चारवडू, ११ हृष्णसर्प. १२ केशालाही, + तत्सादकमळ.

इगले कृतार्थ तरले अगणित या पादपशुवध्यानें  
 व्यर्थ फुगविले नगणुनि तुजजगदीशासि गैङ्ग वध्यानें ६०  
 शतकोटि मिळविले जरि शतकोटि करहि सुयोध नव धरणी  
 वरिलचि तब प्रसादें धर्म होइल सुयोधनवध रणि ६१  
 जयहि प्रभावहि तुझा चंष्ट्या-दीनास मानदा मानें  
 गोरविसि घेतलें त्यां वांधुनि दीनासमान दामानें ६२  
 प्रमु हास्य करुनि हसुनि श्रिनतापा परतधी रथा राया  
 न शकनि जयापुढें खल- संगतिपापरत वीर थाराया ६३  
 समर्जिरांत हय करि नर-वर बहु-लक्ष मारिले होते  
 जेणें त्यासि मुकुंदें दारविले सर्व तारिले हो ते ६४  
 स्वकटक समीप जाउनि जगदीशों पांचजन्य वाजविला  
 आज विलापें राया खां शोक तसाचि हर्ष माजविला ६५  
 धर्म धर्णी दृष्टान्या बहु घे घालुनि उडी सुंदरेवेची  
 यद्दीनार्थ महाजन सर्वस्वासह कुडी सुखें वेची ६६  
 धर्म दैघे कृष्ण ग्रेमें आलिंगिले जसे ताते  
 तत्त्वेष्टा तन्मनाते बहु गुरववी जेविं मेघ सेनाते ६७  
 आनंदाशुपरिपुत होय प्रभुचें युसी बदन पदरे  
 जेणें रमाधरहुनि शबरीचीं मानिलीं मधुर बैदरे ६८  
 मग तें युशिले ज्याते देखुनि शतदा वदे अचलकन्या

१गल, २वधार्ह- बधासयोग्यजोत्यानें, ३कम्पधरहि, ४हासा, ५मानदेणान्या,  
 ६मानानें, ७दांव्यानें, ८स्थिरक्षाया, ९समरांगणांत, १०उत्तमआलिंगनाची,  
 ११यन्-ज्ञान-अर्थ-ज्यान्याज्ञानार्थ, १२देह, १३वर्ची, १४स्य, १५तांचास्यर्थ,  
 १६आनंदाशुपरिपुत्ते, १७पार्वती, + तृप्ति.

पाहे हे युवमुखीं स्त्री जी सर्व स्त्रियांत ती धन्या ६१  
 प्रभुसिम्हणे वधिला कीं अधम नराकार पाप रासंप जो  
 इया कृतघ्न विसरुनि तुज न स्वप्नांहि हौ परास भजो ७०  
 येणोचि सिद्धि ककडी जाणति एकेंहि बायका शीते  
 सधः परमार्थद हे पाय न लाजविति काय काशीते ७१  
 वा बाळमीन येतां छायेत सुखें म्हणेल बक राहो  
 देइल पाय हैरिशिरीं हीतां तुमचा प्रसाद बकरा हो ७२  
 स्वपदीं पांडव बसतिल करुनि अरीते परासु वासवसे  
 शिशु पश्चहित हा लोकीं यदपद्मान्या बरा सुवास वसे ७३  
 शक्फहि जय इथाते आजि असा पण करुनि न रवपविता  
 वरिली तव हृष्ट्याते वरिते झालेंचि हेंहि नरव पवितो ७४  
 कृष्ण म्हणे धर्मा तूं सिद्धि कपिलसाचि करुनि सुर्तपाते  
 क्षोभविलासि रवळानीं स्वातार्थ प्राणतुत्यरक्तपाते ७५  
 तुझिया वधिला सेंधव शु अपराधी म्हणोन कोपाने  
 ससुरुषलंघने भी कां गरळान्चीं म्हणोनको पाने ७६  
 खत्सोभा साहेसे केंचे सामर्थ्य सेंधवीं अस्यीं  
 कर्त्तीं रविसा पडला इच्छामरणहि नदींज शरतस्यीं ७७  
 करिल क्षोभ तुझा बा धर्माउरत्याहि रवळजना भसिंत  
 हें न तुकेलचि होइल जन्हि दिव घऱीनील जल्जनाभ सित ७८

१ गाढव, २ हासी, ३ सिंहशिरीं, ४ हृष्टीने, ५ बज्जपणा, ६ उत्तम  
 नपाने, ७ अश्रिमन्युच्यापतनाने, ८ कल्यांती, ९ मीष्म, १० भ्रस्य,  
 ११ मेंधासारिवाकाळा, १२ विष्णू, १३ स्वनाशार्थ

तों नमिति भीम सात्यकि त्या दोघां जेविं नर्मदा यादां  
प्रभुची पदयुगली हे कीं जेशी माय दोर्म दायादां ४९  
तातापरि धर्म प्रभु बहु त्या क्षतविग्रेहांसि कुरवाची  
बोले सत्य मनोहर साधु न अमधुर जसा चिकुर वाली ५०  
आले कुरुबलजलधि- स्थयशोमोकिक हरूनि हे मकर  
इभ हो वेष्टवें धन रुचिनीं जेसे बदान्य-हेम-कर ५१  
ऐसें ब्रेमें गद्दह बोलत आलिंगले सुचिर दोषे  
वाटे भुजंग भोर्गं वेष्टुनि त्या चंदनासि सुरव तो घे ५२  
यश भीम माधवांचे वर्ण घे धर्म भाटपण साचे  
प्रकटी उंगा तयांचे तें कंटक जेविं दाट पणसाचे ५३  
मुक्त अज्ञानानुने केला कृष्णांचि तो जसा नंद  
धर्महि महाधिपासुनि सोडवितां होय सात्त<sup>१०</sup> सानंद ५४  
रुला कुरुराजगळां अभिमाने शोक घोर पडला हो  
कोण म्हणेल चतुर नर भक्तरणों किजय घोरपेड लाहो ५५  
हाय म्हणत दुर्योधन जाय द्वोणाकडे म्हणे गुरुजी  
पार्थे रवरा प्रतिज्ञा केली कीं आजि ती तशी गुरुजी ५६  
अक्षोहिणी सित्तैहये नेत्या कीं सात आठ विलयाला  
हे क्षिति जो म्यां केला हा बहु जनघात आवविल याला ५७  
सुख्लेवभाजन हा जन दुःसह धिक्कार यास हा वेना

१ नर्मदानदी, २ जलजंतूस, ३ सुरव, ४ उचांस, ५ ज्याच्याशरीरावरक्षतेपेड  
लीं आहेत अशांस, ६ अविचारी, ७ दानवूर, ८ सर्प, ९ देहे, १० मोठी अंतः  
करणास होणारी व्यथा, ११ सभास अपुल्यामिचासह, १२ सभानंदहरूयुक्त  
१३ मुसरीच्यायुदांत, १४ ग्राणिविशेष, १५ मोठी, १६ अर्जुने, १७ उत्तमस्तुतीचेपात्र.

मारी क्षणांत कीं उप- हासा हिक्कारया सहावेना ८८  
 केला शरतस्यांगी- कार बळे काक्कुर्जये भीष्मे  
 परिभव वरिला लांडी परसेनासिंधुजीवनभीष्मे ८९  
 जरि न करिता उपेक्षा माझी सर्वस्व हानि कां होती  
 साधूंस मता समता सत्कीर्ति उपेक्षिलीन कां हो ती ९०  
 प्रिय पार्थ न मी देतां परिभव तिंदौ कशास हा याढा  
 घा मरणाज्ञा अनुचित सुकुलजनिंदा कशा सहायाला ९१  
 द्वोण न्हणे वाग्मिणीं कां मातें पीडितोसि विंधून  
 वद्धों प्रथमवि अर्जुन दुर्जय दुस्तर नद्देचि सिंधू नं ९२  
 करुनि निमित्त शिरकंडी भीष्ममहाराज अर्जुने मधिला  
 या कर्मे उमजावे कीं पार्थ अजय मज रवरा कथिला ९३  
 जें देवदुर्जदुर्जय- देवब्रत-देव पावला पतन  
 कळले सर्व बुडालों न करिल ईश्वरहि आपणाजनन ९४  
 संप्रति इगाले पविरवि- सम समरीं पार्थबाण ते फांसे  
 ज्यां शोबटवरिहि शकुनि- मामा दाळूनि खदरवदां हांसे ९५  
 त्वां कां न ऐकिले जें विदुर वदे सौक अनय न करा ते  
 तो स्युतचि डोक्साच्या जो दिंडकारील अनयन कराने ९६  
 भरतसमेत रती त्वां आणविली करुनि हानि रीतीची  
 दृढांसमक्ष फरफर फेडविलि दुराघ्रहा निरी लीची ९७

१ उच्चकीचावेग, २ सत्कीर्ति, ३ तीव्रदां (सर्वदा) ४ वाक्-इषु-वाक्-वा  
 णांनी, + सिंधु-कन-सागराहूंन उणा, ५ सूर्जन-चांगले भाषण,  
 ७ आधजा।

त्याचें हें फळ केले १ न सुटे मृणनी सुरर्षिमुख सुकवी  
 असतें प्रथम सुविकेसित २ परि बहु केला अर्धर्म मुख सैकवी  
 जे निस्य सुन्दर-धर्मी ३ रन त्यांचा द्वोह करिल वा कोण  
 आमृण आपण ऐसे ४ बोलोनि दहांत जो नव्हे द्रोण ११  
 होता अश्वत्थामा ५ कृप मद्रप तूं हुड्हा सरवा कर्ण  
 मृणसि उडविले पार्थ ६ शिर वातें जेविं वाळले पर्ण १००  
 माँनी कीं तूं श्रिनवध ७ कथितां आम्हांस कांन लाजशि रे  
 घूर्नीच करी याया ८ विदुरसदुक्तीस कांन लाज शिरे १०१  
 असतां सजीव सायुध ९ सनिधसोत्साह शूर सावध रे  
 राव धरेश्वर बहु शत १० केला एकेचि वा करना वध रे १०२  
 ज्यापासुनि कनकध्वज ११ रवि-भीष्माचा न कुरुबळीं इळके  
 जळके नगसे झालों १२ आम्ही अपकीर्तिकज्जले मळके १०३  
 भीष्मामागे न दिसे १३ मज कोण्ही जो तरेल उर्वरिते  
 हीं गंधर्वपुरेशीं १४ दिसती कटके उगीच उर्वरिते १०४  
 कुरुबळकलेवरांचा १५ परिपालक भीष्म तो स्वरा जीव  
 रविदर्शनेचि यावे १६ तपतांहि ग्रीष्म तोरव राजीव १०५  
 स्मरतो मज क्षण क्षण १७ धृष्टद्युम्न स्वमृत्युचा हेतु  
 जलधिविलंघन साधन १८ कपिकृतहि न काय जाहला सेतु १०६  
 यासहि सूचीहि गमे १९ अतिदुःसह न करवाळ वीरा ज्या

१ नारदप्रसुरव, २ चांगलेंप्रकुल्हित, ३ वाळवी, ४ अभिमानी, ५ जेहांगा  
 सून, ६ उरु-अरि-महाशब्दांते, ७ उरछेली, ८ भानंद, ९ कमल.

जसि वाळवी दवशिरवा १८५ तसि न तरुप्रकर वाळवी राजा १८६  
 तूंहि व्याकुळ करिसी मज हृदयीं शब्दधाण हाणोनि  
 यासनव नृपा प्रतिज्ञा करितों मी एक सत्य जाणोनी १८८  
 मारुनि पांचाल सकल मी क्रव्यादांसि मांस वाढीन  
 करिन खरे स्ववच कवच हें आंगांनुनि तरीच काढीन १८९  
 मज न मन अरिवधें यश अश्वस्थामा न साधु निकैराने  
 हित मृणुनि जडाहि दिला अश्वस्था मान साधुनिकराने १९०  
 उच्चाला कळवाचा त्वां माझापाव हा निरोपानीं  
 कीं सर्व-सोमर्कांची र्यष्ट करावीच हानि रोपानीं १९१  
 ब्राह्मण बहु मानावे तुज वारंवार हाचिउपदेश  
 कीं ब्रह्मक्षोभे अहि इला जो नहुष नांकसूपदेश १९२  
 हा जानों हरिशील प्रकटुनि द्याया परा शशकशील  
 जा तूंहि कराया जरि पांडुसुतांचा विनाश शकशील १९३  
 गेला पांडव-सूजय वीरांचे सर्व तेज हरित रणीं  
 द्रोण परबलांत गमे मृगकुलतिभिरांत जेविं हैरि तरेणी १९४

## अध्यायः १६

कुरुपति कर्णासि असे १ होउनि मैंधववधे सरवेद वदे  
 देतो ताप परिभव २ द्विरेहा वेदुनिजसा सरवे ३ व दे १

१कीरकविशेष, २अरप्यामीचिजाला, ३शक्ककरी, ४हसने, ५समूहने, ६अभिभाष्य, ७पांचाळांनी, ८वाणांनी, ९१ सर्वगम्यामाधिपतीभ्रमसा, ११संह, १२सूर्य, १३गुलां नसिंहभयवांधकारांतसूर्यसाधारे, १४गजास, १४ वणवा, + अश्व-थाम्याला.

केला जयदथाचा कृष्णसहाये बवेंचि घात पहा  
 इाला दुःसह अर्जुन शर्दकीचा प्रताप आतप हा २  
 हांसतिल सर्व तरि जरि सोसुनि हा दाह वेचुना काय  
 नाकास लाविला तो मानधना साहवे चुना काय ३  
 गुरुनेंचि घात केला व्यूहींप्रिय शिष्य पार्थ शिरकविला  
 हें काय बरें असतें वचन जसें रक्षेणाहौ शिर कविला ४  
 गुरु अभय सेंधवा दे द्वारव्यूहीं तदंतकालाही  
 सदनीं शिरल्यावरि कां रोंविल मर्मीन दंत कालाही ५  
 सेंधव पार्था पाबुनि जेविं दनुज पाकशासना शमला  
 जाऊंदेता याचा तापविता वा कशास नाश मला ६  
 कर्ण म्हणो न वद असें करिती आचार्यजनककुरुता जे  
 खांसचि पशु म्हणति कवि न जहिपुच्छ विष्णुण घनकुरुत सारं  
 वापा प्रवर्तलासी स्वाहित जाणोनि कां गरा खाया  
 वृद्ध यथाशक्ति समर करितो नेणेचि आंग राखाया ८  
 सामर्थ्यीन विलंघिल कां वृद्धा वाढवा युवो राया  
 वेगीं टिकेल केसें मोठेंही झाड वायु वाराया ९  
 अत्यद्भुत रथ सारथि चाप घज तूण कवच अधिकरणी  
 ज्या साहित्य असे त्या पार्था न म्हणेल कवण अधिक रणी १०  
 दृद्ध द्रोण ब्राम्हण वाराया अर्जुनासि अस्म म हा

१ वारत्-भर्क-वारहतृतीलसूर्याचा, २ शरीर, ३ संरक्षणकरण्यासयोग्य, ४ नन्-अंत-  
 कालाही (अर्जुनास) ५ देत्य, ६ इंद्रास, ७ देशांतरासजाप्याविष्यर्थीजयदथासज्ञा  
 देतातरकशासनासंतापदेताअसामाधार्थ, ८ विगें, ९ मोठेंकोळे, १० द्रोणाचार्य, ११ ब्रा-  
 म्हणास, १२ तरुण, १३ न. # निंदा.

आतां कैंचें तें बळ तरुणापणीं जरिहि दुद्ददश महा ११  
 सुकरोन्मूलन होइल पहित्यापरि काय नग जारा ज्याला  
 किंवहुना सावरवे पहित्यापरि काय न गजराजाला १२  
 इालें अनुकूल परां देतें जय संकटांत वागवितें  
 भागवितें आम्हाला रथष्ट प्रतिकूल दैव नागवितें १३  
 बल भांगे भांगाचा पटुजे सर्वांसि वासंविसकट तें  
 जेसे करिकुल येतां गंधद्विषदानवास विसकटतें १४  
 अनुकूल दैव असतां न समर्थ करावयासि हानि यम  
 होतां तें प्रतिकूल प्रबलहि दुर्बलचि होय हा नियम १५  
 आहि डुसविले बुडविला भीम दिलें उग्र विष मरायातें  
 जसुगृहदाह घूतहि इालें दैवेंचि विषम राया तें १६  
 दृट चित्त करुनि तूंनिज रणधर्मप्रवण हो मरायास  
 याहुनि दुसरा सुफलद आवश्यक कवण होम रायास १७  
 मित्राच्या उपदेशों सोर्दर सैंधववधे दुरभिमानी  
 होय मराया सिद्ध स्वासांधुप्रकृतिला सुरभि मानी १८  
 पांडवसेनेसि मर्थी कुरुपति सर्व प्रजांसि अंतकसा  
 अभिमानी आमांचा साहेल असोनि शक्ति अंत कसा १९  
 भीम घटो लक्च सात्यकि धर्म यंम द्वोपदेय ताढून  
 केले विद्दु सुपुत्र दुपद विराजादि वीर इाढून २०

१सु करुन्मूलन उपदाचयास सुलभ, २दश, ३ददपण, ४देह, ५अर्जुनासह  
 वर्तमान, ६मनगजाच्यामदाच्यावास, ७लालागृहांतीलदहन, ८बंधुसारिरण  
 विषजोजयद्वयत्याच्यावधेकेहन, ९आपत्याभ्यसाधुप्रकृतिला, १०नकुलसहदे  
 व ११क्षत्रुक्त.

कुरुपतिबाणन्नासें मोठे मोठेहि वीर कचकैरती  
सेना कांये याचा धरूनि प्रसूचा जसाच बचैकरती<sup>१</sup> २१  
धांवे धर्म क्रोधें लक्ष्मनि दुर्योधनासि कुपितोत्तें  
द्याया तुज जें पावे घननादाचा कुलघ्नि कुपिता तें<sup>२</sup> २२  
न गणिति सुरासुरांचे भद्रासन-काम इंद्रसे नातें  
धज धनु खंडुनि ताढी भावीं कुरुराज इंद्रसेनातें<sup>३</sup> २३  
भीमाघज सज्ज करूनि नवचाप हतोंसि म्हणुनि शार सोढी  
तोडीन-पटु भुजगसा तोडी कुरुराजकवचउर फोटी<sup>४</sup> २४  
मूर्छ्याजसीच सहसा झाली मोठी तसीच हाकरणी  
मेला दुष्ट दुरासा करिता झाला असीच हा करणी<sup>५</sup> २५  
तों गुरु धांवे परिसुनि पांचाळांच्या रणांत हाकेला  
चिन्तीं म्हणें वधें तरि नुंत किल्वरचारणांत हा केला<sup>६</sup> २६  
येतांचि द्वेष उठे दुर्योधन सुप्रसर्पसा हरिसा  
परि सार्थक काय कसें वांचो देतील पोषिले आरि सी<sup>७</sup> २७  
तो तिष्ठे तिष्ठे ऐसें म्हणत रणतमीं करावया धावे  
पांचाळ सकळ उठले कीं धर्म शब्दाव न बाधावे<sup>८</sup> २८  
पांचाळांवरि सहसा सरसावे द्वेष कुरुप रारवाया  
कीं गुरुसमृद्ध असतां काळहि न शकेल गुरुपरा रवाया<sup>९</sup> २९  
उठली आचार्यविरे सेरीही एकदांचि अरिसेना

१ मार्गेंसरति, २ शिवाचा, ३ भय, ४ कामपली, ५ रागिदास, ६ देवदेसांचे अधिष्ठती, ७ धर्माच्यासारथ्यात्ते, ८ हत्त असि, ९ उडाणकरण्याविषयी कुशलज्ञसा, १० रुत, ११ सहा (कामक्रोधादिशब्द) १२ भारसा, १३ दुर्योधन, १४ गुरुप्रकास, + तें दुःख इंद्रजिताच्यामरणाने जेहुः रवावणमलाझालेत तुलाप्रापद्वावें अयाभावार्थ.

हरिसे नाद करिति ते कोणीहि परस्परोक्त परिसेना ३०  
 शब्दो दाटे वाटे लयकाळाचाचि अंधकार गडी  
 वहु पांचाळ-समूहा द्रोण जसा रुद्र अंधका रगडी ३१  
 भूषामणि शास्त्रद्युनि घनतिमिरीही करी लखलखवाट  
 म्हणुनि गमे होउनिगत- मद चिंतेची धरील खल खाटे ३२  
 दोणाच्या सारथिला मारी शारवृष्टि करुनि शिवि राजा  
 त्यातें आचार्य म्हणे स्वर्गसिंचि जा पुन्हा न शिंविरा जा ३३  
 कालिंगभूप-नंदन धांवे कीं भीम होय तातारी  
 नदूल नयोपुढें किति अर्द्धानिषुढें काय कोयता तारी ३४  
 स्यंदन सोडुनि धांडुनि त्या कालिंगासि मुष्टिनेंचि वधी  
 कर्णाकुजही मर्दुनि तो वहु खलकाळ तोषवी शिंवधी ३५  
 कर्णे इगारिली जी शक्ति खरलें सरवीच अशनीची  
 कीं आगस्त्य-दरक्षक तक्षक कन्याच्य दृष्टिच शनीची ३६  
 वीच धरुन भीमें त्या कर्णावरि दाकिली नहावणा  
 फिरली लुत्याच गमे कर्णास न तीकडे पहावे गा ३७  
 रुद्दी नयीतीतें होउनि जी काय वश कुनीतीतें  
 स्वसहाय दृष्टितार्थी तो कांखडील न शकुनी तीतें ३८  
 स्वरथी वैसोनि पुन्हा आम्हावरि भीम धांवला हरिसा  
 त्यावरि कुमार उठले नेहांचें दृत्त सांगतों परिसा ३९

१ एकमेकाचेंबोलणे, २ प्रलयकाळाचा, ३ बाज, ४ तात-अरी-पित्याचा  
 शब्द, ५ भीमापुढे, ६ वज्रापुढे, ७ कत्याणकारक मकिज्याची असा, ८ तीळण  
 लें, ९ आग-हव-अरक्षक-अपराधकरणासंचेरक्षणकरणारीन्हवे, + सैन्यवास  
 स्थानास.

आच्छादित होते शार- पटले दाकुनि समस्त दीतें हो  
ते पाठविले दुर्मद हय सारथिसह यमस्त्रेयातें हो ४०  
दुष्कर्णरथीं दुर्मद बैसे दोघे कैती परि लब्बायु  
भीम नसेंचि परांचें मधन घनाचें जसें करिल वासु ४१  
धरणींत बुडविला रथ त्याचा भीमें गदापहारेंच  
ने मुष्टिनेंचि वधिले उतरिल इतमेन्युचाहि हा रेंच ४२  
होते दृष्ट गुरुसक्त नृप कृप बाल्हक सोमदत्त सास्ती वा  
सम दिसतो परि तेजें भीम परा असम दत्तेसा शीबाँ ४३  
पळ काढिलाचि तुमच्या पाहुनि तें कर्म तडक लेंकाहीं  
गमता रुद्र वृकोदर धाकें काळीज तडकलें काहीं ४४  
दुपद विराट युधिष्ठिर पूजिति होऊनि मुदित भीमातें  
त्या अंधकास्तरवधीं विधि वासव विष्णुजेवि भीर्मातें ४५  
सद्गोणकुमार युन्हा वेष्टिति कोणें दत्तेहर अरिला  
जैसे निज त निरपत्त द्विप वधावया हरिला ४६  
सात्यकिस सोमदत्त क्रोधें दाखुनि मृणे अरे मत्ता  
प्रायंगता न असिलता त्वां धर्मालाचि मारिली लत्ता ४७  
मी आजि तव शिरातें निराकाया तनयहानि कार्यानि  
केला त्वां गृधोचित देह कंरुनि अनय हानिका पीनि ४८  
जरि निसुन रसिल तुज, मी मारीनचि रणांत अधमातें  
लखूत अधर्म जैसा तापद तैसा न पुनर्बध मातें ४९

<sup>१</sup>भीमातें, <sup>२</sup>यमसदनातें, <sup>३</sup>झुशाल, <sup>४</sup>अस्त्रायु, <sup>५</sup>इंद्राचा, <sup>६</sup>दत्तात्रेयासारिखा  
<sup>७</sup>मत्ता, <sup>८</sup>शिरातें, <sup>९</sup>नष्टा, <sup>१०</sup>रवरा, <sup>११</sup>युष्ट,

सात्वत मृणे युद्धुन्हीं अरिपासनि कोण सांगा जा १४६  
 यादवशक्ति परला कदलीच्या जेविं सांगा गाभ्याला ५०  
 तुजचि सपुत्रास रणीं दारविनों आज मी विनाशपथ  
 अनुचित कृष्ण-पद-शपथ परि न ठसे प्राकृतां विना शपथ ५१  
 तेंडाच्याचीच तुला युद्धां असेल जारि सेवे तंड  
 परि मज दिसतोसि तसा कोरव्याजेविं हरिस वैतंड ५२  
 राष्ट्रिति वहु बल घेऊनि दुर्योधन शकुनि सोमदनाते  
 रक्षी दृष्ट द्युम्नहि सात्यकिते परमयुद्धमनाते ५३  
 ग्रथम नवशरांहीं तो सात्यकिला सोमदन वा वेधी  
 कोरव्याची सात्वत- नवबाणांहींच मोह पावे धी ५४  
 तो सोमदन मूर्च्छित पडतांचि पकांत पक्षविला सूते  
 सात्यकिवरि गुरु धांवे बहु चक्रबल कांपवीत रणभूते ५५  
 द्वोषावरि धर्मउठे घेऊनि अमित स्वकार्यघटक बळ  
 तेचां गुरुं शरणगणघट- कर्णे गिळिले अनेक-भट- कबल ५६  
 पडली हृषि जयावरि त्या कोरव- सर्वसैन्य- पाढाची  
 पडलीचउडी त्यावरि तद्वाणगणा- समेत काढाची ५७  
 केले द्वेषे बहु भट गरुडाने नेकसंपर्स नाहीं  
 सीकारिले पलायन धर्माच्या त्यजुनि दर्ष सेनांहीं ५८  
 पर्थ मृणे पक्षत्यांतुनि ने माझा क्षिप्र हा रथ बँकारे  
 मृण करितों गुहासितुम्हा ठेऊनि साढी प्रहार अवैकारे ५९

१ दारविनीच, २ गर्भाला, ३ मूर्खीस, ४ वामवारकरण्याची, ५ सवय, ६ गज, ७ द्वोषावरि  
 मूह हात कुंभकर्णयाने, ८ अनेकदोध्यांचेप्रास, ९ अनेकसर्परे, १० हेतुणा, ११ उभेरहा.

विजयोक्ते विजयाचा रथ चालविला जसा विद्वोक्तानें  
 भीमोक्ते भीमाचा चालविला रथ नसा विद्वोक्तानें ६०  
 सेना सर्व मिकात्या धांडुनि असंतशीघ्र होघांते  
 जेशा तटेनी गंगा- यमुनांच्या आवणांत ओघाने ६१  
 उत्तर-पाश्वां भीमे दक्षिणपाश्वां सुधांदौसित-बाहे  
 कुरुकटक घेतले वा दावयुग गजा तसेंचि कितवा हें ६२  
 कुरुसेनेने यासिति ते दोघे हाव जेविं अर्द्धाते  
 किंवा श्रीमद्भीमा- सप्तशती-मंत्र-पाठ सटवीते ६३  
 धांवे प्रायगत-वध- प्रकुपित गुरुपुत्र सात्तवावरि तों  
 त्यावरि उठे घटेल्कच रवचर म्हणे यासि आननीं भरितों ६४  
 अक्षोहिणिमित तद्दृष्ट लोपविते प्रलय-नीरंद-रवा जे  
 हरवाजे काळाचे वा अरिचा ज्यापुढे न दंर वाजे ६५  
 लोहमय अष्टचक्र त्रिंशन्नैत्यप्रमाण रथ मोटा  
 जो ऋक्षचर्म-पैरिवृत ज्यांत नसे दास्त्रसंधूर्ण तोटा ६६  
 त्यांचे वाहके गजसे परिजातीनें नक्तेत गज वाजी  
 क्षण ज्यांपुढे गगनमणि- रथ-तुरगाच्या नक्ते तगजवाजी ६७  
 एवं भयंकररथीं पाढुनि रात्री रणांत उद्यास  
 भ्याले कोरव गमले ते त्यां काळापुटील सहयास ६८

१ शोकरहितानें, २ विद्वोक्तानें, ३ नद्या, ४ डावावज्जूस, ५ अर्जुनानें,  
 ६ अरण्याते, ७ शायोपवेशनास बसलेलाजो भूरिश्वात्याच्यावधानेमङ्गु  
 पिन, ८ गज २१८७०, रथ २१८७०, घोडे, ६५६३०, शत्रुघ्न, १०९३५०, हीगजाद्विसं  
 स्त्याइकभद्रानी असतां त्यास असोहिणीमृणतात, १ प्रक्षयकाळच्यामध्याच्याना,  
 नास, १० शंगव, ११ चारवोंहावलांदीचे भ्रमण, १२ आस्तुचमनिवेष्टित, १३ घोडे.

कटकीं होते वाजी वारण जे काय बहु मदें उतले  
 ते त्यांसुटें न तगले हगले तात्काल गर्जतां सुतले ६९  
 द्वौणि घटोत्कच दोघे न धरिति ते युद्धसमरस ब्रास  
 आरंभिति जोडाया यशा लोकीं युद्ध समर<sup>१</sup> सब्रास ७०  
 संध्याधिक बछ राहस स ते जैसे धूमयोनि करकाहीं  
 बहु वर्षले शिळांहीं बा वदवेनाचि तो निकर काहीं ७१  
 केले पलायनमनीं धरिला संकोचन तवतनयांहीं  
 संपादिले न नाकीं होउनि धर्मासि नत वतन यांहीं ७२  
 किं बहुना कर्णहि त्या रवचर ब्रासें पलायन करी हो  
 गंधद्विपंगंधाने भंगेचि महाबलायन केरी हो ७३  
 त्या राहस<sup>२</sup> सएक द्वौणि न भी होय रामसा मान्य  
 केले घटोत्कच तनय मर्दन हैं काय काम सामान्य ७४  
 तो अंज<sup>३</sup> भर्त्यामध बा अन्य तसा न वीर मायावी  
 योधीं तद्धकीति न जेविं समुद्रीं नवी रमा यावी ७५  
 अंजनपर्वा याचा घननाद जसा दशाननाचा हो  
 द्वौणिस भीमसूत म्हणे जोहुनि शिशवध यशा न नाचा हो<sup>४</sup>  
 झालाचि आजि वृद्धा त्या द्वौणा ब्राह्मणासि शोर्केद हो<sup>५</sup>  
 या गुरुधर्म हितकरा परि म्हणतिल धन्य धन्य लोक दहा ७७  
 द्वौणि म्हणे वत्सा जा इतरांसीं अमरविक्रमा भीडि  
 युत्रे पिता कदापि न पीडावा सोडुनि क्षमा भीडि ७८

१ तथा २ ज्ञास, ३ नैध, ४ हस्ती, ५ नामविशेष (घटोत्कचयुत्र) ६ घटोत्कच,  
 ६ शोकदेणारा, ७ अंजनपर्वा स, ८ गंधप्राल, + महाबलाचंस्यानः गारानी।

न तुझ्यागयीं माझा रोष असे सर्वदाहि अनुरोग  
परि येनां तापवितो व्यापुनि बाहेर आंत तनु राँग ७९  
न सतो विवेक कांहीं बा घडतो आत्मधातही कुपिता  
सुपिताहि ऋोधाच्या आवेशें करुनि होनसे कुपिता ८०  
रात्रिचर म्हणे द्वेषे न एथकृजनसा रणांत कातेर हा  
भीमतळ म्हणायाचा शक्राहि उगीच कीर्ति गात रहा ८१  
जे समरी अनिवैरी पांडव यांचा कुमार हा वटिल  
आणिल मनांत तरि यम कासरचर्मे स्वदुंदुभी मदिल ८२  
असता तरि म्हणता मज पाहुनि रक्षोधिपाशि रावण हा  
घटकर्णाच्या करिता निज रणांणांदे शिरा वर्ण हा ८३  
कठिण रणश्रद्धा-ब्रत हें सत्य मनांत चिंतित उज्जीव  
जाणे आयुष्याते सलिल शरीरा निजा तिंतु जीव ८४  
दापी असें दरवडा सार्थाच्या जेविं औऱ्यमा ब्रात्या  
सोडी ज्याज्या बाणा छेदीच द्वेषे अस्यमात्रा त्या ८५  
होउनि गुप्त घटोळच मायेने होय तो रवरा शिरवैरी  
वाटे निजोकि करितो द्याया स्वजनासि तोरवरैशि रवरी ८६  
वर्ण तो कज्जल-सरव शारन्प्रसवण काय पर्वत मी  
त्या अतिभयंकराने वीर बुदविले पञ्चांत सर्व तमी ८७  
अतिवर्षीं बल्लवसे बुहु आम्हीं आरडों गरल याने  
नमिते नेता कुरुबल घाला तो आरडोंगर लूंते ८८

१ श्रीनि,२ ऋषी,३ दुष्टपिता,४ यामरलोकांसारिवा,५ भयचंकित,६ भाघारांकिर  
णारेन्हवत असे,७ ज्येष्ठ,८ रात्साधिपास,९ घडा,१० चाळण,११ अद्वैतभवा,  
१२ पर्वत,१३ हर्षातिशय,१४ शस्त्रेन्हवत यारा,१५ रागिट

भ्याला तो मायानग गुरुनदेन-सुक्ष्मार-निकर-पविला  
 त्या ब्राह्मण-प्रताप-ज्वलने रबलपैलभुगम करपविला ८९  
 यग होय नीलतोयद सोडी असि-दूल-शार-गदा-धोरा  
 गेलों शारण गुरुस्तता सर्वजसे गोप त्या सदाधारा ९०  
 तो न रहेन गुरुस्तत-योजितवातास्त्रस। के वितुळे  
 सरभीन्या इस्त्री यम-महिषीचीहि सायकेविंतुळे ९१  
 घटेजे सिंधूरसें केलें जीवन हस्तनि कटक रितें  
 नातरि घटोलचाचे तें बछआता पक्षांत गट करितें ९२  
 जरि शतस-स्त्र मथिले बहुराक्षस धांवले तरि नवेच  
 द्वौषिं म्हणे न नृपा भी भी यांचा निश्चये करिन वेच ९३  
 कुरुप म्हणे भिरविन या कंठीं तव कीर्ति-रत्नहारा भी  
 संपत्ति तुझ्या भुजीं बा होता पूर्वी प्रयत्न हारामी ९४  
 रामीं सीतासी दे राहों धर्मीहि न महि मांमा जो  
 त्या नृप म्हणे तुजसुदे आहितांचा आजिन महिमा माजो ९५  
 सावस-स्त्र स्थंसन निज लक्ष तुरग मध्यवय अरि घे  
 रीर्धंचि पांडवकटकीं ग्रीष्मीं कळांत जेविं दाव रिघे ९६  
 घट्युतपत्तिसमेत खत्साहित्यासि कर्ण पाठवितों  
 आठविन परांचे अस- हरण वस्तुहरण जसेंचि आठवितों ९७

१ रबल-पल-सुक-पगम- दुष्टराससस्त्रीपर्वत(घटोलच) २ दास्त्रस्त्रयारा, ३ सव-आ  
 धार-साधूसआधारभूत-अशा (श्रीहुआला) ४ तुलनापावेल, ५ अगस्तनिं, ६ सि-  
 धु-उद्दर, ७ वर्च, ८ पृथ्वी, ९ वाङ्मनिमामा, १० प्रवैशकरच, ११ गवतांत, १२ षट्-जयुक-  
 चत्ति-समेत-साठहनारपमीनींसुक्त (पत्तिचेलेक्षण)  
 अलोक-एकोगजोरयश्चेकोनराःपचपदानसः अथश्च एवैष्टिकैःपत्तिरित्यसिधीयते ।  
 अर्थ- १ हन्ती, २ रथ, ३ भुष्ये, ४ घोडे, चिकोनएकपत्तिजाणावी।

द्वौणि-शारांहीं व्याकुक करितांचि युधिष्ठिरादि-महरींते  
मारुनि घ्यावें सघवा मद्दितै-निरते तुवांचि पदरीं ते १८  
गेला धर्मवधा जो हेतु नृपा या इलादि-लोभाचा  
जेणे कुबुद्धि कृत्या जी हे रवाया इला दिला भाचा १९  
रासैस दश-बाणांनी विकल करुनि गुरुस्फतासि धनु तोडी  
द्वौणि नवें धनु घेउनि त्याला जलदासि वातसा झोडी २००  
त्रिपुराला रुद्र जसा रवचरबव्याला तसाचि तो भाजी  
जीच रुरांत इराची याची आम्हांत तीच शोभा जी २०१  
स्वबल-विनाश-क्षोभे पीमस्फते रुद्रनिर्मिता अशानी  
पाठविली द्वौणिप्रति जी कृत्या हर्षितारिच्या अवेनी २०२  
उथ्यमदें जीसीं करिल श्यणमान्नही न वाद शानी  
ते दाह कृत्य न दवीं तस्मक्षुजगाचिया न वा दृशनी २०३  
ऐशीतेंहि धरी बा तो ह्रिजवर गहड जेविं शुजगाते  
रव्यात जगीं स्वयशाच्या त्याचे हर बाहु तेविं शुज गीते २०४  
गुरुसुव्रें रवचरावरि तीच अशानि योजिली महावेगा  
फिरत्या कृत्येसि तसे तीस न त्या रास्ससा पहाचे गा २०५  
घाली उडी तकीं तो रास्सस जों तों पडे रथावरि ती  
झाली सगरस्फतगर्णी कपिलाची दृक् जसें तसे करिती २०६  
देखुनि जाणत होते अशानीची रव्याति लटिक बरि कविजे  
ते वदले न सरवी तूं ईची होसील बटिक बरिक विजे २०७

१मत-हित-निरत, २स्थिव्यादिलाभाचा, ३घटोकच, ४अजी धृतराष्ट्र, ५भक्ती,  
६दातांत, ७कापलमहारनीची, ८हेविद्युलुते.

अशानी शिरींत शिरली सूताद्वासह रथासि जाकून  
 धृष्टद्युम्भरथीं तो राक्षस बसला स्व-मृत्यु टाकून १०८  
 विजयश्री पांचाळा तेसीच निशाचरा गमे घरची  
 कीं ते शरवृष्टीते तेविं उदकदृष्टीते न मेघ रची १०९  
 गुरुउचे ल्यात्या बहु कांपविले जेविं नीरदा वाते  
 दिजबळ परप्रतापा त्या जेसे होय नीर दावाते ११०  
 तेथे बहु बळ घेऊनि रुतसाहित्यासि भीम ये राजा  
 मुरव्या सबळ-तत्सूत - हानि हर-मरव क्रियाहि वेरा झ्या १११  
 गुरुसूत वधी घटोलकच - भीमार्जुन यां समझ यांतूते  
 वा तत्सूतः स्वपर-बळ जे पाठविले यमर्हेया तूं ते ११२  
 तो विष्णुगिष्णु-देवत रवचरां सककांहि लोळवि मरवरा  
 वाटे निपट रवबळला ग्रळयाग्नीचाचि लोळ विंप्र रवरा ११३  
 जाणों हरचि म्हणे हूं घे बहु फटकाळ कूट हा निकर  
 कीं हैं तेविं रवचर-बळ जेविं निपट काळकूट हानिकर ११४  
 मारुनि रात्रिचर-कटक रुधिर-नदी रवचर-कूट वाहविली  
 चळबळ घटोलचाची मर्मीवेद्युनि सुहूर्त राहविली ११५  
 नाराचानीं पांडव धृष्टद्युम्भा-समेत सडून  
 दुपदसूत शरे केला भस्म दवे जेविं शालभ धडकून ११६  
 मारुनि त्या स्फरथाचे बहुसूत शाश्वंजयादि इकून  
 द्वोणात्मजे शुतांक्षय - राजा तोंहि क्षणांत पाडून ११७

१येषास, २पाणी, ३द्यावानव्याते, ४न्यास(भीमास), ५राक्षसाते, ६यमगृहास,  
 ७अश्वत्यामा, ८पेटून, ९शुतनामक.

पुनरपि यमद्वोपम बाणानें यरम तूर्ण सोडुन  
 मूर्च्छित रणीं घटोत्कच केला तंकाळ हृदये कोडुन ११८  
 धृष्टद्युम पळवि करि पडतां तो शूर पळ विलापाला  
 वात्येनें दव-दहना - पुढुनि गमे दूर पळविला प्राला ११९  
 होते युधिष्ठिराच्या कटकीं भीमादि वीर्यसंगरजे  
 त्यांते भंगुनिगुडुन मोडुनि मन्तेभ मिंहसा गरजे १२०

अध्याय. १७

मारुति पार्षत सात्यकि धर्मादिक वीर विश्र-भावाते  
 मानवले यहवंदीं बहु जेविं कवी रविप्रभावाते १  
 जरि सर्वांगीं केले होते गुरुपुत्र-शारदातें विद्ध  
 तरि धर्म भीम सात्वत पार्षत युद्धासि जाहले सिद्ध २  
 पुनरपि बहुयुद्ध करि सात्यकिला सोमदत्त माराया  
 कीं फार रववळला सकत- शोकें तो भरतसत्तमा राया ३  
 मार्गे पदहि न येतां सात्यकि शर भीमसेन-परिघ सरे  
 बसतां उरीं शिरीं ते धैर्यास्तुनि धीर परि घसरे ४  
 बाल्हीक दृद्ध परि बहु- मानी साहेल कां पतन यौचे  
 कांपे कोणे तोंतों जोंजों धरि देह कांप तनयाचे ५  
 तो काळवर्षि-घनसा सात्यकिवरि तीव्र विशिरव दृष्टि करि

१ वाहुद्युप्रसारस्या, २ वाहुटचीने, ३ मुलाचे.

भीमालाहि न मानी जेसा हरिला मदांध-हष्टि करी ६  
 शक्तिं भीमाच्या वज्रसंमोरींहि होय शिरकविता  
 ती त्याचें कांपविजसि आणुनि नेञ्चासि तोये शिर कविता ७  
 हृष्टहि महाप्रताषी वा नक्ता तो मनुष्यदेव दिला  
 त्या भीम गदेनेंचि स्वर्गति न धरुनि धरुष्य दे वडिलो ८  
 मस्तक वास्त्रीक-महा-राजाचे पांडुसूतु चेंडु करी  
 न करिल उपत्यं-मुरव किंद - सम पोसुनि पंकिलें कचेंदुकरी ९  
 तंव नागदत हृदरथ इत्यादि तर्नूज धांबले दशा गा  
 यशा गा तूं परि गमले ते त्या भीमाहरीपुढे शशा गां १०  
 भेलेच्या धरुनि रवचर- पतिचे त्या तंव कुमारदशा लीला  
 लाजविनि पृथापुत्र स्वयंजेसा उमारद शशीला ११  
 भीमानें तंव दशसुत दशा-वाणांनींच जेविं वा वधिले  
 पांचांनीं पांच शकुनि- बंधुहि जे शत-महारथां मधिले १२  
 धर्महि बहुकुरुकटक- स्य करित कुद्द-काळसास्कटला  
 तुटला मर्यादावधि कल्यांतीं नीरंनिधि जसा फुटला १३  
 त्यावरि चृपोक्तिनें गुरु कन्येने जेविं काशिराजाच्या  
 शाठविला भीष्मावरि अभय-वर दिला निकाशिरा ज्याच्या १४  
 वायव्य अस्त्र वारूण याम्यहि आग्नेय ऐंद्र गुरु योजी  
 त्यात्यातें प्रत्यस्त्रें हरुनि म्हणे धर्म अस्यही योजी १५  
 ब्रह्मास्त्रातें योजी तो ब्रह्मास्त्रेंचि करुनि विप्रभ या

१ राज, २ वज्रासाररच्याकठिनउरांतही, ३उदक, ४राजा, ५वडिलाला, ६किंदलेंकाळें,  
 ७ केशानें, ८पुत्र, ९पार्वतीचादत, १०समुद्र, ११येचो, + अगाराया.

गर्जे युधिष्ठिर प्रभु समर्हि न धरीच लेश विप्र-भया १६  
 मग सावित्रि खाड्ह प्रजापत्यप्रयोग जो केला  
 खातेंही प्रत्यर्थे शमदुनि निष्कंप नृप पुढे ठेला १७  
 सैनिक-सुरव्य स्तविते इगाळे गुरुते तसेचि शिष्याते  
 हे ताप तव रक्ताते तो धर्मार्कर्ष जेविं तिष्याते १८  
 गुरु धर्माते सांडुनि पांचाळांचेंचि बहुत कदन करी  
 ते खापुढे न मिरविति गर्व हरिसमक्ष जेविं मदन करी १९  
 जेसें पांचाळ-कटक- कदन कलर्दासंभवे ख्यये केले  
 तेसेंचि कोरवांचे बळ भीमे अर्जुने लया नेले २०  
 भीमार्जुन वार-निकरे तिभिरे निद्राभरेंहि मोहाते  
 पावे भंगे तव बळ मरण-आसे म्हणे नमो होते २१  
 गुरु-नृप-वचेंहि कुरु बळ जेविं पवन-नुन अभ्यु मुरडेना  
 सेना किति पति-रक्षा- क्षम होतां काय अभ्यु मुरडेना २२  
 कुरुपति कर्णासि म्हणे नाशोंदेनोसि काय गा यशा ते  
 वेटिलि चमू परबळे जेविं वृकांच्या वनांत गाय शाते २३  
 हुर्लभयशः पद समय हा न दृथा मित्रवत्सला जावा  
 सन्मैशीच्या कासे लागलिया स्त्रापि-वत्स लाजाधा २४  
 कर्ण म्हणे शक्ति असे कुष्णाद्यरिलाऽघला विलापार्थ  
 जिंकिन रक्षाया जरि येइल वज्री बलाविला पार्थ २५  
 इतों तुज जय मारुनि विजयास अमोघ-दान्तिने आजि

१ धर्मशाजाचा अथवाधर्महृत्याचाउल्कर्ष, २ कदियुगाते, ३ गज, ४ द्वोणाने, ५ हस्ताने,  
 ६ वातप्रेरित, ७ ऐरावताचीरुदी.

करितों तसीच केली जसि महिष-वधार्थ शक्तिने आजि २६  
 अर्जुन मरतां होतिल वश्य तुला दीन होउनि अवैद्य  
 किंवा पुन्हा बनाला जातिल पांडव जटाधर उवश्य २७  
 असतां कर्ण व्याकुळ कां स्वस्य त्यजुनि तूं विषाद रहा  
 पांडव-बंज किति न धरिल पीतांहि हळाहळा विषा देरे हो २८  
 मज हरिपुढे टिकेल न पळही पांचाळ वाहिनी कुतरी  
 शिरतां बुडेल मदूळ- जलधीत समग्र यदु-चमू कुतरी २९  
 देतां तुलाचि भजतिल पळही पर मानदा न वसुधेते  
 वा पावले करुनिही कषा परमा न दानव सुधेते ३०  
 हसुनि कृप मृणे कर्णा तूं नाथ मृणुनि सनाथ हा राजा  
 तव शब्दचि तेजस्वी तूं यासिच मृण करा प्रहारा जा ३१  
 करिसी असें विकैस्यन परि न पराक्रम दिसे न कर कांहीं  
 तव निटिलीं न विजयलिपि वरिली पांडव-ललाट-फलकांहीं ३२  
 तेते भंगद इगाले पांडु-सूतासीं रणीं समाग-जे  
 जीभ तुझी नृपतिपुढे करिती बहु नववधू समा गमजे ३३  
 गंधर्वे मर्सु धरिला तेक्हां आधीचं कीं पळालास ३४  
 तें पाप द्वालाया तूं द्वदहनीं न कां जळालास  
 कर्णाऊगेचि कर्ण- प्रिय बोल वदी नकोच कीरा हे ३५  
 उचित न वीरास तुझी त्या गोग्यहणीं न कोचकी राहे  
 जहि कक्ळे एकाही यार्थाचें तेज नावरांयाचें

१ संग्राम, २ वश्य वधार्थ शक्तिने, ३ भय, ४ कर्ण, ५ भगवनोका, ६ द्वड्डद, ७ कणा  
 कीं, ८ हुर्योधन, ९ पोषटा, १० नभावरायाचें.

तरि सर्व वधिन म्हणसी बुढवीसिल तेज नांव रायाचे ३६  
 शूर भुजांनीं क्षत्रिय शब्दानीं विप्र पार्थ चापाने<sup>३७</sup>  
 केवळ मनोरथानीं कर्णा तुं शूर न प्रतापाने<sup>३८</sup>  
 व्यर्थचि गर्जन करिते तव मुख हे जेविं शारदाम्ब महा  
 वाटे उगर्थक बहुत बडबडसी जे विश्वारदा अम हा ३९  
 अर्जुन वर्जुन गर्जुन अर्जुन घे क्षण उगेंच थोरपण  
 जिंकिन दृहस्पति म्हणुनि करिलचि वाचाट चौट पोर पण ४०  
 नदधिक कवण स्फरविला हर जेणे करुनि अति-समर-यज्ञ  
 केंचा श्रेष्ठ मग स्वेग त्रिजगांहि न पश्चिपति-सम रयज्ञ ४०  
 त्या कृष्णसारथिपुढे होशिल मूक न जराक बकळील  
 कीं गरुडशील तींतुं सूला केवळ वराक बकळील ४१  
 कर्ण म्हणे घन गर्जाति समयीं तेसेनि सर्व योध रणी  
 करणी करूनि दाविति म्हणाती ते फलद पर्व यो धरणी ४२  
 उत्साहे वीरांहीं करुनि विकल्यन यथेष्ट गर्जावे  
 फल न दिसतां बुधांहीं काय प्रारब्धकर्म वर्जावे ४३  
 द्वतींचि दैव असतां निश्चय नसतां मनात निर्वेद<sup>४४</sup>  
 तुं हिज आम्हांत तसा जैसा वैदिकजनात निर्वेद<sup>४५</sup>  
 दैवे न पावले रण-रंगीं बहु-बळहि काय नास तसे  
 म्यां पांढव वधिले तरि यांत तुझें सांग काय नासतसे ४५

१ शारदृतूंतीलभेघ, २ शुभ्र, ३ संपादून, ४ वाचाळ, ५ उक्तिणारें, ६ चही,  
 ७ गरुडतुत्य, ८ वेगवान्, ९ अत्यहि, १० बडबडशील, ११ अर्जुन, १२ नीच, १३ ज  
 क्षपाति सद्वा, १४ जत्यन, १५ केंद्राळा, १६ वेदाध्ययनहीन.

न वृथा गर्जति शारद- वारिदसे रणमरवांत शूरवर  
 विप्रा कृष्ण पहावें ऐसें दबूनि दृष्टि दूरवर ४६  
 गर्जति पंडित निज बछ समजुनि तूं चदसि न समजोर्नीच  
 वीरा शायासि वीरचि समजे नुमजेचि न समजो नीच ४७  
 मी भारिन कृष्णार्जुन ऐसा उत्साह मानसीं धरितों  
 म्हणुनि द्विपद्मयवध- कासुक हरिसाच्च गर्जना करितों ४८  
 सानुग सकृष्ण पांडव मारुनि देइन सुयोधना वसुधा  
 हें गर्जन-फछ पाहें म्हणतिल माझे सुयोध नांव सुधा ४९  
 गोत्रेम म्हणे तुझे हे न ग्रास्य मनोरथ-प्रलाप मला  
 गमला कृष्ण प्राकृत धर्महि ज्या स्पष्ट तो पश्च क्षमला ५०  
 कृष्णार्जुनसि सकळे कल्याणें करुनि देवसे समज  
 श्रीसी म्हणेजयश्री काय वरिल प्रसनि देव सेसे मज ५१  
 श्रीकृष्णार्जुन जेथें तेथें सादर सदैव जय नांदे  
 राजर्षिधर्म विस्मय देवर्षि-महर्षि-योगि-नयनां हे ५२  
 भीमनकुछ सह देव रव्यात सकळ साधु-शूरजन-महित  
 यांचे संबंधी ही शाकसम दुपद-मत्स्ययनि-सहित ५३  
 त्यांतें जिंकाया तूं बहु हुद्दुट्टलासि योग्य अनय न हा  
 लावूनि सनयनासीं स्वर्धान म्हणेल काय अनयन है ५४  
 कर्ण म्हणेजरि पांडव दुर्जय तहि शाक-दत्त-शक्तीने  
 अर्जुन वधिन न मयिला तो काय तसाहि मन शक्तीने ५५

१ एथ्वी, २ कृष्ण, ३ कुमार्षनांचा कणार्लेपकरितातीसेस, ४ उत्कंठितद्वा  
 लास, ५ अंध, ६ हायहायअसाशब्द, ७ महिषासुर.

ताविण कृष्ण सुधिष्ठिर नदनुज सूसमर्थ हि तरि पोकङ्क तो ५४  
 न कुरुत्कर्ष तुज रुचे आशय शब्देचि हितैरिपो कक्तो ५५  
 न रणा तूं योग्य मृणुनि हा केशव सारथे रुद्रायास ५६  
 काय भिविशिल देउनि हाके शब्द सार अरुद्रा यास ५७  
 अग्रिय वदसिल पुनरपि तरि रवद्वें करुनि जीभ काषीन ५८  
 स्त्रकृतचि हैं कीं कोण्ही निंदकसा विभुवनांत पापी न ५९  
 दैवचि कारण भीष्म- प्रमुख-महाबीर-देह-पतनाचे ६०  
 अधमा कृपा नृपाच्या होउनि अहित-स्तरीं न रत नाचे ६१  
 अश्वस्थामा धांचे कर्णावरि दिव्य रवद्व उपसून ६२  
 तक्षक जेविं दुसाया मर्मीं दंडा समूळ रुपसून ६३  
 त्यासि मृणे यो सिंहा बोलावे बोल हे तुवां कोल्या ६४  
 मारुतिशिं माकडाने दारविल्या स्वाँत हेतु वांकोल्या ६५  
 वदतां प्रभुपांडवगुण ईश्वरसम वेदसमहि मामाते ६६  
 निंदिशि ससुरुषाचा दुष्टा दूष्टनि न महिमा माते ६७  
 केला जयद्रूषाचा जिंकुनि तुज अर्जुने वध मघासीं ६८  
 सन्मान्य तो गणाचा दशादर्भीं सूत तूं अधम घोसीं ६९  
 युद्ध न्हरासीं केले खां आयकिले न काय मत्ता ते ७०  
 तूं मारिशील त्याला न अतिक्रमिले जयासि मत्ताते ७१  
 जें जर्य जाणे त्याचा न ज्ञातांशहि तुज कळे वरांकास ७२  
 घालिसि परम कराया पार्यशरि निज कलेवरा कास ७३

१ हितशब्दो, २ भिष्मेचेंड्डेदन, ३ अश्वस्थाम्याला, ४ स्व-अंत-हेतु आपल्यामरणासकारण  
 अशा, ५ कृपाते, ६ मृणीं, ७ भन्न-तात-माझ्यापिलाने देणाने, ८ अर्जुन, ९ जीवास.  
 + कुरु-उत्कर्ष-कोरवांचीहृदी,

हित कथित्या आप्नाची नीचा म्हणतोसि जीप्स कापीन  
 तरि वधिन तुला देइल विष-कामा स्फरभिचांहि ओपीन ६६  
 हा उडवितों तुझी मी बकच्याची जेविं शीघ्रतर मुंडी  
 ते सें बोलुनि देता - झाला गुरुयुञ्ज शीघ्र तरेमुंडी ६७  
 हा हां म्हणे स्फैष रूप नृप रूपण जरें धना तसें धरि त्या  
 कीं गतसारा सरिता तेविं पडाच्या स्वदाहिनी न रित्या ६८  
 कर्ण म्हणे सोड वृषा योत्यचि हा होय शासना सत्य  
 द्विज-मैद-गद शमबु सर्वा जोडुनि या हो यशास नासत्य ६९  
 द्वैणि म्हणे कुमति तुला तैसी आम्हासि न क्षमा सोडी  
 मोडील अर्जुन तुझ्या इक्षाच्या वीरभद्रसा रवोडी ७०  
 शूप म्हणे गुरुयुञ्ज कोध त्यजुनि प्रसन्न हो पावें  
 सर्वांहीं एक मते जोडुनि यश मज तुम्हींच जोपावें ७१  
 रूपहि विनवितां होउनि मृदु कर्णाला म्हणे तुझा गर्व  
 सर्व श्वेताश्व हरिल त्या रवलरतिंजानिचा जसा शर्व ७२  
 द्वैणि रूपांते जोडुनि कर जों यलें नरेंद्र समजावी  
 तों ये युधिष्ठिर-चमू जी लंसुनिसिंधु कीर्तिसम जावी ७३  
 कर्ण पुढे होय तथा पाहुनि ते वीर म्हणाति या कलहा  
 जो हेतु नीच दुर्मति दुर्जन दुर्योधनास तो रवल ही ७४  
 मारा घ्या कोरें हा पाडा तोडुनि हूं करा चूर्ण

१ कास, २ मुसांडी, ३ सदय, ४ निर्जला, ५ अश्वस्थाच्याचागर्वल्परोग, ६ कर्ण, ७ अद्विनीकुशार, ८ नाभविशेष (शिवाच्याजटेपासूनउसन्नद्यालेला) ९ उट  
 मदभाचा, १० शिव, ११ कर्ण,

तेसे गर्जुनि पांडव सृंजय मांचाळ धांवले तूर्ण ७५  
 त्यां सर्वासहि ताडुनि पग्न करी जेविं वात ने धास  
 त्या काळमुरर्वी पडला पांडवभट्टसंघ तो गमे घोस ७६  
 अर्जुन धांवे कोरे रोपें लांच्याहि तो करा ताडी  
 नाडी करूनि विकळा पलभारि गांडीव चापही पाडी ७७  
 धरि कोप अजिंतसारथि वाटे आपांच नागविल याला  
 गरुडातिक्रम करितां पावेल कसा न जाग विलैयाला ७८  
 इलें तसेंच राया केला विरथ शृणांत तो मोर्नी  
 त्यजिला असतांचि करुनि तद्येनपण शाक-सूर्य-सोमानी ७९  
 कर्ण कृपरथीं चढला पार्थ्यासूनि फार तो भ्याला  
 कीं त्यासि यशाहुनि बहु- मन जीवित जेविं वित लोभ्याला ८०  
 धांवे धर्मजयवरि दुर्योधन मिव-परिभव-क्षोभे  
 तों कृप भार्त्याशि म्हणे प्रभुला रसूनि सद्यशें शोभे ८१  
 आटोपुनि गुरु-युत्र प्रभुसि म्हणे ऐक भविक्वचन रहा  
 विजया पुटें म्हणेलचि अंगीं घालुनिहि पविक्वचन नर हा ८२  
 असतां सजीव मीतुज योग्य नह्ये अर्जुना-सवे युद्ध  
 वारुनि किरीटिला यशा द्याया तुजलाचि जोडितों शब्द ८३  
 भूष म्हणे शक्ति असे परि न म्हणसि अर्जुनासि मारीन  
 स्मैह मनीं आहे ती न म्हणोंदे म्हणुनि म्हणसि वारीन ८४

१ तृण, २ अर्जुन, ३ नाशाला, ४ गर्विष्ठ, ५ नव-अवन-फा- कर्णरसाचाप  
 ण, ६ अश्वत्यास, ७ कल्याणदायकभाषण, ८ वज्रक्वच, ९ गरुड-अति  
 क्रम-गरुडाचाभपराध,

आन्नार्य पुत्रवद परि- रक्षण करिनो रणांत मदरीचे  
 तूंही सांडों देसी युष्य यशोधन वळेचि पदरीचे ८५  
 नकळे करिसी तूं मम- शब्दपेशा रणांत धर्माच्या  
 प्रेमें कीं कृष्णाच्या कीं मीघे आमुच्याचि कर्माच्या ८६  
 करिते प्रवाह मिळतां गंगा मालिनाहि धोते मीना कीं  
 सत्संगति श्रिते तसि अदिनि-सरवी होउ गोत्तमी नाकीं ८७  
 दौणि मूणे सत्य बदसि पांडव आम्हास फार आबद्दती  
 सन्मनि गुरुसि बहुमता जैसी रामेश्वरासि कावड तीं ८८  
 त्यांसि द्वेष बहु प्रिय जैसा तेसाचि मीहि कुरुपा हे  
 काय प्रेम बदावे तनु जीवितसे सुशिष्य गुरु पाहे ८९  
 परि त्यांहीं आम्हीं त्या प्रेमासि रणांत सोडिले पाणीं  
 करितों तुझेंचि जैसें करिती विधिचेंचि शासन प्राणी ९०  
 कर्णादि सर्व आम्ही नित्य यथाशक्ति करितसीं युद्ध  
 काय करावे दुर्जय धर्म ग्रिजगीं तसा नसे शुद्ध ९१  
 प्रकृति कुटिल यापाचल रवल तूं मानिसि तसेंचि अन्यासी  
 पाहे जडसूपचि जड तें सर्व ब्रह्मसूप सन्यासी ९२  
 शिरतों पांडव-कटकीं शिरला एकार्णवीं जसा कोळ  
 जानों युद्ध कराया शब्दुशर वरे न हे तुझे बोल ९३  
 सृंजय पांचाळ-कटक आजि स्वरुधिर-नदींत वाहेल  
 पाहेल धर्म अश्व- त्याममद रकळ सचिंत राहेल ९४

१ निर्यक पणाने, २ सङ्कु, ३ आश्रितास, ४ अश्वत्याम्भाची आई, ५ गंगेची कावड,  
 ६ अज्ञा, ७ वराह,

ऐसें बोलुनि गुरुसुन गांवुनि पांचाळ-सोमकांस वहे  
हूं वर्षा शर्वांहीं ध्यावें सोडुनि सोम कां सवहे १५  
स्वीकारी घन्तेला पर-निकैर द्वौषिणतनय नग्तेला  
कीं शोभाया अयशा भी रुकुलज जेविं जेडिन नग्तेला  
परहलनीं द्वौषिण गमे घन-निकरीं निकर तो महेत् रविले  
कीं करितो शर-दहनीं पांचाळ-त्रिपुर-होम रुद्धि तो १७  
तो दृष्टद्युम्म मूणे कथिला तुज धर्म काय हा ताते  
दुष्टा दुर्बल-दलनीं फल आले सांग काय हाताते १८  
असशील शूर तरि ये चारीं शार शीघ्र जोडुनी भीड  
कविने कवि-राजाझीं सांगावा वाह सोडुनी भीड १९  
ऐसें बोलुनि हाणी द्वौषिणप्रति अतितंरोमरोपानीं  
गुरुसुत मूणे रहा क्षण पाडवितों मृत्युमार्ग-सोपानीं २००  
खरतर-वर शर-विद् दुष्टद्युम्म मूणे तयासि हा शूदा  
कशि आयकिली नाहीं काय मर्दुसत्तिची कथा गूदा २१  
आधीं मी द्वौषिणला मग मारावें तुला असें उआहे  
हा हेत पित्याचा हे भुज युरविनिल न विलंब आ साहे २२  
धर्मीं करिसी द्वेष ग्रेमा दुर्वेधनीं रवर्धीं अधर्मीं  
त्यजिलें स्वकर्म ऐशा क्रष्णाचा कां करूं न को वध भी २३  
अश्वत्थामा कोयें लक्ष्मीकृतंकाम रुद्रसा याहे

१ मेघपणाला, २ शशुद्युम्म, ३ जडावाचा, ४ उरलकार, ५ वाष्ठ, ६ लाज

७ अतितस्तुद्य-प्रोप-असंत कविनवाणीं, व्यत्यरसती-मात्स्याप्लनीवी, ८ धर्मराजाचेडायी

९० नदनावरज्यानेंलक्ष्मधरले, + पर्वतपणाला.

गमले नरतिल लक्षण घनरवेसे कां मरुद्रसोपा हे १०४  
 रुनात क्षनजे झाले आयकिलाही न हा निकर वीरे  
 पक्षसे वरिलि बराबी कां न असुनिहीन हानि करैवीरे १०५  
 आं दोघांते युद्धीं मानवले अर्जुनादि भट सारे  
 कर वदले दारवितो रंगांत नदासि नृत्य नदसा रे १०६  
 एक उदूर्त महारण झाला मग भोह तो जसा बोधे  
 बोधे केला भग्न द्रोणाचार्यात्मजे महायोधे १०७  
 केला रथिशतकाचा बाणांच्या एकबेळ विलय शाते  
 तुमच्या कटकीं ऐसे द्रोणिविना कोण मिळविल अशा ते १०८  
 वधिले महारथवय मग गुरुपुत्रे शरन्त्रयेंचि रणीं  
 द्रोणिशारीं केज अहिन- हर रविच्या तिभिरहर जसे किरणीं १०९  
 केला बहु पांचाळ- क्षय हरिसौरधिसमक्ष रववळून  
 हतशेष बहु पक्षाले त्या विरथद्वुपदसूनुजवळून ११०

## अध्याय १८

न धरिति भीमधर्नजय येतांही द्रोणजवळ लेंखा ते  
 गमले विश्वप्रक्षयीं काळांतक जेविं रववळले खोते १  
 गमला शिरां पांडव- सैन्यसमुद्रांत मत्त मगर मला  
 सात्यकिशर- दर्शितयथ- सद्गतिशीं सोमदत्त मग रमला २

१ न धरिति भीमधर्नजय येतांही द्रोणजवळ लेंखा ते, २ मरुद्रसात् ३ देवांसुभागिरजास, ३ कष्ठेरसुआने, ४ अर्जुनास  
 मरुद्र, ५ रथाणारे, + काळ-अतक.

कुरुद्वद्वधक्रोधे बहु कोरव-योध धांवले शमना ३  
 सात्यकि न स्पश्चां हे तदिषु तसा भीरुमाव-लेश मना ३  
 शक्राचा रुद्र जसा सात्यकिचा धर्म होय केवारी ४  
 विघ्नं विघ्नेश्वरसा कोरव-कटके पळांत तें वारी ४  
 कुरुबळ मथितां धांवे धर्मावरि तो सुशिष्य-नाकदू ५  
 प्रसवे तच्चापलता बाणगणा जेविं दुर्जना कैदू ५  
 धर्म न साहे समरीं द्रोण स्वध्वजधनुष्य रवंडी तें ६  
 तो बाण-सह स्वानें योजी हेवेंश जेविं चंडीतें ६  
 त्या बाण-सहस्रानें गुरु केला विकक्क दोन घटिका हो ७  
 सावध होऊनि म्हणे ग्रेमा होइल जनांत लटिका हो ७  
 योजी अजौतरिपुवरि वातास्त्रातें पांत तो विमे ८  
 याचे संभान धर्म प्रत्यस्वेंकरुनियां करी दिप्र ८  
 तों कृष्ण म्हणे धर्मा गुरुसीं रण तूं करूं नको परत ९  
 जपतो नित्य तुला हा त्वङ्गहणीं पण करून कोपरत ९  
 याचा अंतक पृष्ठ- द्युम्भ उद्यां यासि तोचि मारील १०  
 त्यावांतुनि यासि रणीं राजांपद्मपर्वाणिही न वारील १०  
 राजानें राजासीं भांडावें नदिंरांस वरजावें ११  
 त्वां हे सेना घेउनि राजा धृतराष्ट्र-द्युवर जावें ११  
 भीमार्जुन कोरवबळ वधितिल यांला सहाय मी आहें १२  
 परकटक मुखीं भरिले काळंजगरें करूनियां आहें १२

१उत्तमशिष्यं सकल्यद्युम्भजसा, २सर्वजना, ३सर्वमाता ४देव-ईश-ईंद्र, ५धर्मवर, ६द्रोण  
 ७रोध, ८ इंद्रही, ९ तच्च-इतर-राजा, १० धृतराजतासा, ११ काळ-फलगर

ऐसें हित सांगे जो मधु-कैटभ-संकर्टी अजा तारी  
देउनि मान प्रभुला गोला भीमाकडे अजातारी १३  
शर्वीं जेविं सुरच्छृ फ्याली पाहोन अंधकाराती  
कोइव-पांडव-सेना अमली पाहोन अंधकारा ती १४  
दुर्योधनें विनविदे धरिती बहु दीपिका प्रदात रणीं  
गमलें शीष-मिथें सूत- मित्रार्थ प्रगटला तदा तरणी १५  
नारद-पर्वत-वचने दिग्देवी अपरा भुजग यक्ष  
दीप धरिति विद्याधर गंधर्व सर्विही बहुत लक्ष १६  
पांडव-कटकींहि धरिति सर्वहि पादात सूजन दीपातें  
कोण न देइल समयीं असतो श्रमत्यास भुज नदीपातें १७  
दीपक स्त्रांधतैलें सिति-गगन-तच्चीं अनंत पेटविले  
स्वभर उणा करिसातें सूमणि अनेतैंचि काय भेटविले १८  
प्रतिगज सम प्रतिरथ दश दीप प्रतिहयास एक रणीं  
ऐसी अचाह यांची लोकीं कोणासही न ये करणी १९  
बूह रचुनि बंधूतें सांगे व्हायास यशा सुयोधन हो  
यत्वें गुरु रक्षावा दुपदस्तालाचि वशा सुयोध न हो २०  
धृष्टधुम्ना गुरुसुत कर्ण ज्यो भस्म करिल रोपानीं  
भीमा भी मर्दिन भग मारावे शेष-वाशु गोर्यानीं २१  
गुरुसचि रक्षा मूणजे विजय-श्री निव्ययोंचि मज वरिल  
रवि-वरिल घन-पटलसें सर्वहि संकट टक्केल मजंवरिल २२

<sup>१</sup> ब्रह्मदेवास, <sup>२</sup> अर्प, <sup>३</sup> संसाशिव, <sup>४</sup> यदानि, <sup>५</sup> आपलाभार, <sup>६</sup> शेषानें, <sup>७</sup> घृष्टधुम्ना, <sup>८</sup> अर्हुनास, <sup>९</sup> गुरारव्यानीं, <sup>१०</sup> माझ्यावरचें,

गुरुचक्रेगोप होउनि	छतवर्भा शात्य यत्न हे मानी	
करिती बहु कीं शोभा	सुधशानीं ती न रत्न-हेमानीं	२३
धर्महि गुरुलाचि वधा	ऐसी आज्ञा करझनि सेन्यातें	
धांबे आपणहि यशें	जो दे साधारणत्व वैन्यातें	२४
कीं तो इगाला तुमच्या	तनयाचा विप्र कारभारी हो	
केले तुम्हीं घस्ति पथ	अनयाचा विप्रकौर भारी हो	२५
केला धर्म विरथ कृत-	वर्ष्यानें खंडिलेहि कवच रणीं	
तें सर्व भर्त्ता करिता	परि त्यांची बहुत भक्ति तव-चरणीं	२६
शक्के बळेसा वधिला	सात्यकिनें सोमदत्त-सूत भूरी	
लांचि करविले स्व परां-	करवीं काळाऽनन्दोत हुत भूरी	२७
सात्यकिवरि गुरुनंदन	धांबे त्यावरि घटोत्कच पलाश	
झाले रक्तस्नात	द्विज राष्ट्रस जेविं पुष्टित पलाश	२८
मूर्च्छित केला द्वीणि	प्रथम स्थणदाचरें दशशरानीं	
वदले पर पश्चहि बरा	कीं व्याघ्राच्या शिरे न शश रानीं	२९
मग सावधान होउनि	गुरुपुत्रानें धृतोर्युकोपाने	
मृतसाचि पाडिला तो	राष्ट्रस एकाचि तीव्रंरोपने	३०
मूर्च्छित होतां राष्ट्रस	तो मागें शीघ्र काढिला सूते	
कीं पर्वतता घेउनि	दैर्दलचि अशनिता टिला सैतं	३१
शीमें सूर्योधनाचे	अज-कार्मुक-रवंडन प्रथम केले	

१ चक्ररक्षक, २ वैन्यराज्यातें, ३ विपरीताचार, ४ बळास्फरसा, ५ बहुत, ६ मांसभ  
क्षक, ७ पल्लसवृक्ष, ८ राष्ट्रसें, ९ धृत-उष्म-कोष-धरिलाजाहे भयंकर क्रोधज्या  
नें, १० तीर्णाबाणानें, ११ सुरीतें, १२ धर्मांची.

तच्चाप-पंचक लया कुरुपतिने मग अनुक्रमे नेले ३२  
 त्यावरि स्वंही त्यांच्या शक्तीते भूमिप त्रिधा राजा  
 पविधाराधिक तीव्रन्ति गमल्या तत्सुच-पंचिधारा ज्या ३३  
 स्वशिरीं किरबुनि मिरबुनि रविमंडल भीम तो गदा घाली  
 कुरुपतिरशीं पटे ती जेविं गळां तीव्रभोगेदाघाली ३४  
 प्रथम उटीघाली क्षिति- वरि तब स्फुर मग गदा उथावारे ती  
 नातरि हय-सूत-रथां- सह नृपतनु सगरसूत-पथा वरिती ३५  
 नंदक-रथां कुरुपति स्वीकारुनि मान सखरा गेला  
 मेलाचि सर्व वदले कीं रुद्रसमान-सख रागेला ३६  
 कर्णे सहदेव विरथ केला मग रवड्हा-चर्मही नाही  
 तद्यत्नांहीं कष्टचि मेषविला जेविं धर्म हीनाही ३७  
 इर्वांजी भीमाची सहदेवाचीहि तीच गति केली  
 जारि तो परनर-कुंजर- निकरीं सासात् मृगोधिपति केली ३८  
 बाळांत विशिष्टासीं कोणीहि कधींहि कहनि युद्ध तरे  
 झालासि बहु पृथेच्या लाडे भावाचियाहि उद्धत रे ३९  
 ग्राणचि कुंतीचा तूं यास्तव केलासि आजि म्यां मुक्त  
 विष्णुकडे जावें त्वां अथवा कुंतीकडेचि हें युक्त ४०  
 तेसें हांसोनि वदे कुंतीचे वाक्य आठवी न वधी  
 कीं सर्वसंध दाता तो कर्ण महायशा नव्हे नवैधी ४१

१ बाणधारा, २ तीव्र-भोगद-अध-आडा- तीव्रभोगदात्री पातक पंक्ती, ३ संगर  
 राजा-च्यापुवाच्यामार्गास४ स्वगमथास५ सहदेव, ६ सिंहासारिरवाक्रीडाकरणा  
 रा, ७ सत्यप्रतिष्ठा, ८ क्षणिक बुद्धि.

कर्ण शिरे परकटकीं जैसा जलधीतं सूत हि माद्रीचा  
 मङ जन्मेजयनामक - पांचात्यन् थींचं सूत हि माद्रीचा ४२  
 सहदेव मनिं म्हणे हा जन तबु तुनि काय न शिकला पीडा  
 ऐसी नसो असो मृति पाव प्रणातासि शशिकेलापीडा ४३  
 गुरुवरि विराट धांवे त्यासि रणी विरथ मद्देपाळ करी  
 नदेनुजनि शतानीकहि ये हरिवेरि जेविं चपळ बाळ्करी ४४  
 खाहि शतानीकाळा येतांचि रणांत शत्य तो रवपदी  
 दे बहु कुरुपतिस जसा असुरवधे शतमरवास तोख पर्वी ४५  
 मृतबंधुरथां बैसे वीरवर विराट हाक दे वर्षे  
 वर्वत म्हणे न दुर्लभ मोहसहि या काय नाक देवर्षे ४६  
 कांपे धरथर सुटनां शत्याचा कञ्च सा सुरोप मही  
 बसनांचि उरीळाला मूर्छित मत्येश तो सुरोप मही ४७  
 सारथि तेथुनि मागें त्यासि म्हणत हाय हाय काढी गा  
 शत्य परबळा उडवी पवन जसा कापसाचिया टीगा ४८  
 शत्याकडेचि रथवर चालविला सर्वरवळविलापार्थ  
 जेणें स्वसम अलित या सूर्यशें सर्वत्र कळविला पार्थ ४९  
 वारील न प्रळयिंचा पळही येवोनि आड वारा ज्या  
 त्यास अलंबुष रात्मस वाराया होय उआढवा राजा ५०  
 विरथ क्षणांत केळा गेला ताळकाळ कोपला शारण

१ भैनाकर्पर्वत, २ चंद्रशेखरशशिवा, ३ शत्य, ४ विराटचाकनिश्चबंधु, ५ सिंह  
 वर, ६ गजपिशू, ७ इंद्रास, ८ वज्र, ९ पर्वतकलामाभूषी, १० देवासापिरवा  
 ही, + स्तुति.

रुद्र-प्रतिवीरांसीं करिल तसा काय हो पलाश रण ५१  
 पच्चुनि पलाश पार्थी पवनें तरसे उदेड लोकविले  
 बोकविले परलोकीं बहुतांकर्वीं स्वहस्त चोकविले ५२  
 नकुकसन-शतानीके तब नंदन चिप्रसेन जो चुलता  
 केला विरथ न जाता कृतवर्मा शरण निश्चये दुलता ५३  
 पाढी वृषसेन उरीं हाणुनि शर वज्रभासुर दुपदा  
 पच्चवी सूत म्हणे हा कृष्णा श्रितव्युभा स्फैदुपदा ५४  
 सोमकच्चमूः पक्षे घन- तिमिरींही गमति हित न दीप तिला  
 अंधारालाचि भजति जोविं असुर शक्कजित नदीपतिला ५५  
 दुःशासने विरथ जों केला प्रतिविंध्य तों अनुज अवधे  
 इाले सहाय कलिजित- धर्मा मुज विष्णुने जसे चवघे ५६  
 शकुनि करी नकुक्काला मूर्छित मग तो नृपा तब इयोला  
 पच्चवी सूत म्हणे हो या काळमुरवीं न पात वड्याला ५७  
 करिती महारण बच्ची शतमरव दर्वर तसे कृप शिरवंडी  
 भैरंव वैर वहाती ते जोविं महासरीसृप शिरवंडी ५८  
 कार्मुक-कर्तन-कुपिने खा आचार्ये कृपे नृपेद-हिते  
 केला मूट शिरवंडी युद्धीं बहु मानले स्फरांसहि ते ५९  
 तेहां इकडिल तिकडिल इाले बहु युद्धमूमिवर कडवा  
 केले तां मसण कुरु- ह्येव असे शहद भूमि वरकड वा ६०  
 धृष्टद्युम्न गुरुवरि द्विरदावरि सिंहसा उडे रागे

१रासस, २बज्ज्वप्रतिम, ३सुर-दु-पदा-कल्पतरहस्यास्याना, ४सुद्राला, ५शकुनीला, ६शं  
 वरासुर, ७भर्यकर, ८योगासर्प, ९मधूर.

यांडव पांचाळ सकळ	रक्षाया त्यासि धांवले मागे	६१
द्रोणातें रक्षाया	सकळ तुझे मुन्ह सर्वही जपले	
रवपले ते रवपलेचि	अभ्युजि बहु बरोचि शेषही तपले	६२
सेनासमूह गमले	अन्योन्य जिंगीषु दौन अर्णवसे	
धृष्टद्युम्न-समीपचि	सात्यकि गुरुच्या समीप कर्ण वसे	६३
प्रथमचि धृष्टद्युम्ना	हे सोहुनि बाण विग्र तापातें	
कीं रवंडी चापातें	पापातें जाणवि प्रतापातें	६४
वाटे वधिलचि गुरुला	जें कीपें सज्ज तो नव धनु करी	
क्षितिसि नरवांहीं हेरि जों	करिच्या चितांत येन वध तुकरी	६५
सोडी घोर शारब्रज	बहु भ्याले कुरुप मुरव-कळा बदले	
समरे द्रोणायास्तु	स्वस्ति असें देव दानवहि बदले	६६
कर्ण द्वादशाधा तों	कैला जैसा अही नभागामी	
तें याहुनि रोमांचित	झालों राया अहीनं शोषा मी	६७
द्रोण द्रोणि सखोधन	कृतवर्मा इत्य शकुनि हे सारे	
युर्गपत् ताडिनि मृणती	हूं मारा दुष्ट सर्प डेसा रे	६८
युर्गपत् सर्वचींहि	दुषदात्मज सकवचें उरें मेदी	
आधीं दुमसेनाचें	मरुतक मग कर्ण कार्मुक छेदी	६९
युच्छाचें हरिस तसें	धनुचें कर्तन अस कर्णास	
ग्राशील तास गमतो	सिंधूच्या जेविं घरंजे	७०

१ येलेच, २ जिंकिण्याची इच्छाकरणारे, ३ सिंह, ४ द्रोणाय-भरु-स्वस्ति-द्रोणाकारणीके स्थागभरो, ५ बाणसमूह, ६ आकाशगामी, ७ उत्तमभोगभोगणाच्या, ८ इकाळी, ९ यणे, १० अगर्नी, ११ उदकास.

सक्रोध योधगणि तो शीघ्र कसनि सज्ज नारुदा सारा  
 धृष्टयुम्ना अरिवरि करि खर शर-वृष्टि वार्मुकासारा ७१  
 तो सात्यकि कर्णवरि वौसव बचिवरि जसा तसा आला  
 इआला दारुण रण सम गमले कोणास कोणहि न भ्याला ७२  
 अस्त्रै त्वत्युत्रांचीं कर्णचींही निवारिलां क्रोधें  
 वृषसेन पाडिला शर हाणीनि उरांत त्या महायोधें ७३  
 सनशोक-नस होउनि सात्यकिसीं कर्ण करि महायुद्ध  
 शहूयशा वृषसेनहि इआला तितुक्षांत त्या रणीं बुद्ध ७४  
 सात्यकिला दारववती ते वृष वृषसेन बाप लेक बळ  
 म्हणती काळभुरवीं हो रिपुबु कीं देह आपलें कँबळ ७५  
 सात्यकिने सहसा त्या दोघांचेही स्कबाण सोडून  
 नात्काळ पाडिले हो नांगाशव चाप तोडून ७६  
 ते सात्यकिने म्हणती शर सोडुनि सज्जनि चाप नव दोघे  
 अभिमन्युचा म्हणे मग कांहाय तुझाचि बाप न वढो घे ७७  
 सात्यकिसीं रण करिनां ऐकुनि गांडीविनाद कुरुपाने  
 कर्ण म्हणे हो येतो जय साधाया स्वकार्य गुरुपाने ७८  
 त्या सौभद्रापरि हे सात्यकि पांचाळ वेदिले असती  
 बहु आम्ही देतों या दोघांला आजि यम शुरीं वसती ७९  
 यार्थास कोंडिलें हे होघे आम्ही असें न समजावे  
 निकटेचि ल्यासि समरीं रोधाया बळ समुद्र-समजावे ८०

<sup>१</sup> शेळा, <sup>२</sup> देव, <sup>३</sup> सावध, <sup>४</sup> चाल, <sup>५</sup> हर्षत्वा, <sup>६</sup> अर्जुन, <sup>७</sup> दोघांचापालाने, + वार्मुक-भासार-यन वृष्टितुल्य.

हें प्रिय हित मित्रवचनं परिस्फुनि नृपशकुनिला म्हणे मामा  
नामा अन्वर्थ करा शीघ्र उदा सफळ हो करा कोमा १  
देउनि-तां अमित्यशक्चीरमान होमामी  
जा वासविवर मान्या देवींत शार्ची-समान हो मामी २  
अद्युत गज अद्युत रथ घे जे साक्षात् सिंह परमेहेभाचे  
दुःशासनादिक दिले तुज समर-सहाय परम हे माचे ३  
ला पांडुस्ततां अस्तरां हरिसा सोडोनि उग शर भाजीं  
तीं सत्वें कवण-यशें रव्यातें होतिल वशें न शरभाजीं ४  
या बहुमाने फुगला गेला धांबोनि अर्जुनावरि तो  
ज्याचा सूक्ती मरणा कीं कुकृती शशु अर्जुना वरितो ५  
जाउनि धनंजयावरि इगले भट सर्व शलभसे नाहीं  
कैसा तरी करावा सिंहाचा भंग कलभ-सेनाहीं ६  
शकुनि विरथ होय बसे वर्ण जपत चारि पुत्रानींच  
भांगन म्हणे परास न जिंतुनि मनिच्या रिषु-व्रया नीच ७

### अध्याय ११

रक्षिच्या चहुकडुनि नमें लंग्ला न कर्क वेदिला होतो  
सात्यकि न साचि कोरव - कटकाला न करवे दिला होतो १  
अर्जुन त साचि सात्यकि बहु मारुनि शेष कुरुकटक पचवी

१भहोमामा, २यनोरथा, ३शशुरुरुगजाचे, ४इंद्रसा, ५तुणाला, ६कृष्णावरक्षसेना  
नीं, ७कायकरुं हेचारवर्ण, ८किरण.

यक वीर पुढे न उरे सर्वांचांही मुख्यें रणीं मळवी १  
 सात्यकिला माराया रवातचि धोंवे तुझा तनय दांत २  
 परि होय विरथ याचें प्रागल्ला तुम्हां अशा अनयदांत ३  
 होउनि विरथ मुयोधन कृतवर्मरथीं चढे कढे कोये ४  
 सोये दूतचि परिषमव वीरांचा कठिण संगरीं राये ५  
 क्रोधाविष्ट मयोधन वदला राधासुतासि परिसाते ६  
 गुरुतेंहि दोष लावी रवापर बायरम जोविं परिसाते ७  
 वधितां विजय जयद्रथ समर तुम्हींच स्वयें प्रवर्तविला ८  
 कदनउगेंचि पहातां कां सोत्ताह-भवाह पर्तविला ९  
 शक्त असोनि निरसितां निज-कटक-कदन उशक्तसे पैरसे १०  
 चाळवितांहि न येतां केलें आँदेंधनें जसे पैरसे ११  
 समयीं सोडावें मज ऐसें तुमच्या मनांत जरि होतें १२  
 जिंकूं पांडुरुकतांते ऐसें वदलां कशास तरि हो ते १३  
 जरि भरंबसा न देतां पडती बुद्धीस मूल काशाला १४  
 येतें तुम्हासि भाषण बहु नीरस जोविं फूल काव्याला १५  
 जरि ठेवितां कर अुति- वरि करितोंवैर हें कशाला हो १६  
 परिष्मूति रुचे कवणा बाळहि न म्हणेल वपु कंशा लाहो १७  
 करणें नसेल माझा त्याग यशाचि बहु गमेल जरि इहूद १८  
 तरि व्हा सिद्ध करा निज- शस्त्रास्त्र-पराक्रमानुग्रुण युद्ध १९

<sup>१</sup>अन्यायवर्तनिलेसांन, <sup>२</sup>बाणानें, <sup>३</sup>अर्जुन, <sup>४</sup>वातुसे, <sup>५</sup>पेटननाहीं, <sup>६</sup>आर्द्र-इंधन-ओ  
त्याकाषानें, <sup>७</sup>अगदी, <sup>८</sup>तृणाळा, <sup>९</sup>चातुक, <sup>१०</sup>पराभव.

मौनचि धरिले द्यावें उत्तर वा त्यास काय काय निहीं १  
 न दुरुक्ति मनि धराव्या रुजनाहीं जेविं बायका यैनिहीं २  
 पांडव-कटकीं शिरले क्रोधी गुरु कर्ण करिकुणीं हरिसे ३  
 इाले दुःसह सर्वां केवळ ते प्रब्लय-पाबकासरिसे ४  
 बहु बधिले बीररणीं बहुत पब्लिले कुलीन योधरणीं ५  
 धर्म म्हणे परतावें जाउ करां पावली न यो धरणी ६  
 विजय म्हणे श्रीकृष्णा भ्याला प्रभु धर्मराज कर्णाला ७  
 जेविं महाविष-दृष्टिहि अहि महिवरि देरवतां रुपेणाला ८  
 मजहा परिभव दुःसह लावियला जेविं पाय सापाला ९  
 ने रथ मी यासि बधिन विषतरुच्या प्रभुसि कायसा पाला १०  
 कृष्ण म्हणे वा दीना माँधहि दे कंप न जितका शीते ११  
 तितका देतो यश हा राहों दैर्दल न जितकाढी नें १२  
 तूं एक कीं घटोत्कच आहांत समर्थ कर्णमद्द-नाशा १३  
 विफळा करो पराश्रा भीम-ननय जेविं रुद्र मद्दनाशा १४  
 कीं प्रिय सरव्या असे त्यां पाशीं ती दिव्य शक्ति मार्घवर्णी १५  
 कर्ण रणीं कांपवितो बहु यज वृषभासि जेविं माँध वर्णी १६  
 ने म्हणसी काय तुला गमला हा वासुदेव वेदासा १७  
 वांम अकार्यक्षमही मुज मुजग-मुखीं न देववे डासा १८  
 वाजें स्वयें करावें तें सुमहत्कार्य जरि सूतें केले १९

१ सन्यासधारणकेलेत्यानीं, २ गहडाला, ३ दरिशास, ४ माधभासहि, ५ यशेंकूनशोभणार, ६ कर्णाच्यागर्वनाशास, ७ मद्दलाचीइच्छा, ८ कर्णापाढीं, ९ वासवीशक्ति, १० डा-  
 वा, ११ दंशास.

तरि त्यांत सत्यसंध- ल स्वयश व्यर्थ काय गा गेले २१  
 वत्सा घटोळकचा ये ऐसे नो पुष्कराक्ष जों बाहे  
 वाहे नरनारायण- चरणी मस्तक पुढे उभा राहे २२  
 हा आलों मज आज्ञा काय असे राक्षसेंद्र बदला हो  
 छण म्हणे वत्सा हो कर्णातक धर्म राज्यपद लाहो २३  
 शरन्म्बास्त्र-राक्षसा ३ सुर- माया-बक-जलधि पुत्र तूं पहिला  
 कर्णाद्यरिक्षय करुनि साधुनि दे निज-पित्यामि या महिला २४  
 जिष्णु म्हणे सत्सुवा हो गुहेसा सूतेयुव्र तारँकसा  
 आम्हा तूं ज्येष्ठ तुझे प्रतिविध्यायलुज पांच नार कसा २५  
 राक्षस म्हणे बहु बरे मारीन रणांगणांत कर्णाते  
 सरवर कवीस म्हणतिल रक्षःकृत कर्ण-कदन वर्णा ते २६  
 आज्ञा घाल तुम्हीं तरि देईल गुरुलाहि हा निर्धन हास  
 रात्रो मजसीं भिडतां होईल यास हानि धनैदास २७  
 ऐसे बदतां त्याते कर्णावरि कृष्ण पावडी गमा  
 देती भिजोनि कोरव- सेना समरांत पाठ वीरा या २८  
 त्यावरि अलंबुष रवचर कुरुराजे धाढिला जंटासंरज  
 त्यासि घटोळकच मारी त्या वांयुपुढे महाभाई २९  
 कुरुपति-रथीं अलंबुष शिर वेबुनि भोमरं तु याय नमी  
 विनये म्हणे पहाया आलों आणुनि हे उपायेन मी ३०

१ कमलनदन २ कृष्ण ३ कर्ण ४ नार-जलधि ५ घटोळकचानेकैले  
 लें, ६ मरण, ७ कुरुरास, ८ हुर्वाधने, ९ जंटासंरज १० घटोळकचस्त्रवासुपुढे,  
 ११ महा-भट-भस्त-महायोत्थांचेप्राण, १२ शृतिकाकण, १३ भैद.

वर्षे दुजा अलायुध रात्रिचर महोपलायुधग्रामा ३१  
 पीढी भीमासहि घने नाद जसा रवळबकायुधेयामा  
 कुण्ठे घटोळचरणी रक्षाया भीमसेन आठविला  
 रामे घननादावरि लक्ष्मणसा तो बलांचि पाठविला ३२  
 वेद्युतं पावक तरुणा तेसा तोत्या अलायुधा कवची  
 लावी बहु कुरुक्तका त्याचें नाईनि बलायुधाक बची ३३  
 त्याचेंहि शिर तसेंचि त्यननयाच्या रथांच तो पाढी  
 एका कर्णावांचुनि सर्वांचा शोर्य-धैर्य-मह इगडी ३४  
 प्रकटी बहु शत दुस्तर माया तो वीर्यमन्त मायावी  
 कुरु म्हणति यापुढे तो न मर्यादी देवसन्तमा यावी ३५  
 शंबर शंभरहि उणे वाढे कांहींच न मय मायावी  
 अत्युग्रता कधींहि न भीमाच्या सूतुसम यमा यावी ३६  
 कौशव कर्णासि म्हणति राक्षस हाँ स्पष्ट कल्यांटशील  
 किति पुज-बळे तराया दुस्तर-गरर्गरासि झटशील ३७  
 नेणे कांहींच असा माया-शस्त्रास्त्र-बळ-विलास मय  
 वा श्रोवटील येणे आम्हां सर्वासि कळविला समय ३८  
 बहु मारिले पहा हा मारिल उरल्या बळा समस्ताते  
 केलाअशेषभंधचि आर्हाडीबळसहियासमस्ताते ३९  
 ती ईश्वरं जशी त्या महिषावरि योजिली महीशनी

१ मह-उपल-अलायुध-ग्राम-म इत्याप्यत्र आलायुधमशुहा, २ घेघनादृहं इंद्रजित, ३ रवळ-  
 बळ-अलायुध-बळ-राम-शशुसेन्याचें आलायुधजाळणा-यारामास्त, ४ विद्युतं बंधी अग्नी,  
 ५ बळ-आणिभायुध, ६ याम्भरशोभा, ७ शंभरकर, ८ कल्यांतींनर्नन कल्यांसद्वाला  
 रिरवा, ९ विष्णुसुद्धास, १० देवी.

त्वां या घटोन्कचावरि योजावी वासवी महाशक्ति ४०  
 भीम धर्मय करनिल काय न तो मानुषाद मायावी  
 हा वीर वधिल जो त्या विजयश्री निश्चयेंसि बा यावी ४१  
 त्या भीतामयदाच्या हे भीत-प्रार्थना मना आली  
 द्वाली कर्मलतेची सर्वीतिकरुनि कामना औली ४२  
 रवचरशनेंझीते हय वधिले होने तशांत रुचवीले  
 ने भगवत्संकल्पे कोयेही तन्मनाम रुचवीले ४३  
 कर्णे दाक्कीस जसा रुरराजे घालितांचि कर पविला  
 गिरिसा गुरु कटिनहि तो रवचर त्रासें मनांत करपविला ४४  
 क्षिप्र पळे विंध्याकृति होय भैरो भीमे रवचर तो रवांत  
 नद्दूदवीं शक्ति शिरे कोरव-बल-चित्तवृत्ति तोरवांत ४५  
 राक्षस-वक्ष विदारुनि मागें नाहींच शक्ति ती फिरली  
 उर्ध्वपथीं परमप्रिय ने स्वामीला कथावया शिरछी ४६  
 मरनांहि पांडुवप्रिय अद्दुन केले घटोन्कचे परिसा  
 सन्मत्तक डोलेसे पिनृ-द्वित न करील पुन्र तो अरिसा ४७  
 पिनृ-द्वित किसपि न घडले धरुनि मनामाजि भाव हाचि रुडे  
 करुनि बृहैदेह पडे तै कुरुकटंकैकदेश चा चिरडे ४८  
 गुरुशब्दभारे कोरव- सेना अक्षोहिणीच तो रवपवी  
 नेज स्वी रुत जनका दे जेविं हरिस न तेविं तोरव पैवी ४९

१ मनुष्यभक्षणारा (राक्षस) २ भिणा-शामयभयदेणा-याज्ञशाक्षण्याचा ३ भरवी,  
 ४ शक्तीते, ५ शिरे, ६ भयंकर, ७ घटोन्कच, ८ आकाशांत, ९ दर्शन, १० इंद्राला,  
 ११ शब्दुतुल्य, १२ वृहत्-देह-विशालशरीर, १३ विशाक्ष-मेनाच्या भाराने, १४ व  
 ज.

शक जसा वृत्रवधीं सुर-सिद्धि-महर्षि-साध्य-धीरांहीं  
स्तविला घटोकच-वधीं कर्ण तसा कोरवादि-वीरांहीं ५०  
घसुनि नृपरथीं स्वबच्छीं गेला कांपविन कर्ण वसुधेते  
साधुनि स्फकीर्तिते सुर- पनि जेविं मशूनि अर्णव-सुधेते ५१  
हुंडुभिपणव-प्रमुखे वाजविती जे प्रवीण ते वाद्ये  
थ्रित हर्षविले कर्णे जैगे रामे समस्त देवाद्ये ५२

अध्याय-२०

पांडव घटोकच-वधे अति-दुस्तर-शोक-सागरीं पडले  
आभिमन्यु-वधींजैसे सोडुनि धृतिला नसेचि ते रडले १  
झेटे जैयासि हसतां दिसति नभीं जों श्याला दशानाचे  
हरिसा गर्जे होउनि आनंदाच्या भरासि वश नाचे २  
निर्धन निधिच्या जैसा पावे अस्यांत हर्ष लाभाने  
बाटे नसाचि भगवान् लग्निला अस्यांत हर्षला भाने ३  
पार्थ म्हणे गोविंदा कारण या कोण हर्ष-हास्याला  
धृतराष्ट्राच्या व्हावा अस्यांच्छोकांत हर्ष हा स्याला ४  
भगवान् वदे प्रियमरव्या शक्ति अमोघा घटोकचीं पडली  
बा कधिंही न घडावी जी सुमहलार्य-सिद्धि नी घडली ५  
वर कवच-कुंडलार्पण करुनि महाशक्ति जोडिली होवी

१ चाच्यविशेष, २ थैराला, ३ अर्जुनाम, ४ किरण, ५ दंताचे, ६ सृष्टीने, ७ अस्मन् शोकां  
न, ८ मेहुण्याला (गङ्गालीला.)

अर्जुन नी न तुम्हावरि ६  
 याक्षा अंगीं असते कवच इळ कर्तीं सुकुंडले कानीं  
 तरि हरिलें असते धृत- ७  
 कर्णा निमालाचि असें जाण सरव्या निश्चयींचि तूं जरि हा  
 असता शक्तिकर दुजा ८  
 आरि हा स्वामीच म्हणविता तरि हा  
 द्राक्ष यम वरुण धनपति ९  
 केला शिव प्रसादें हा घटजे जोवं अर्णव रिता हो ९  
 असता सकवच-कुंडल १०  
 तूं गांडीवं मीहि न चक्रे शकतों करावया समर  
 हृत-कवच-कुंडलासहि ११  
 सत्य शपथ करितों तो न त्वदितेर जो स्फीर यास वधी  
 जेव्हां चक्रभुडेल इवांशीं वहु संकटीं वष पढेल  
 होइल असावध तुला १२  
 मागध चेद्याहि वधिला म्यां यांगे कीं न हो तुज विषाद  
 अंगेषु करविला म्यां गुरुकर कीं एकलच्छेहि निषाद १३  
 योगबळे म्यांचि सरव्या आजि अठायुध घटोकचहि वधिले  
 शूर्वीं हिंडिंब-बक-मुरव १४  
 दुर्बंधनासि मिळते माधपति-प्रमुख वीर-वर जरि ते  
 धरिते बद्ध रण करिते अरितेज समस्त सर्वथा हरिते १५  
 काळे राहु गिळाया योजावा वीर सज्जमा रविला

१ अगस्तीं२ लक्ष्मी-इतर, ३ भूरंधी, ४ युक्तीने, ५ अगुष्ठहीन, ६ लाभविद्वीष,  
 ७ सदास.

तेविं वृषावरि योजुनि म्यां राक्षस स वीर मन मारविला १६  
 कर्ण न वधिता तरि मज मारावा लागताचि हा चक्रे  
 किं अ-भरव-इष्टा वधिला जाता न संगरीं शक्रे १७  
 आजिवरि तुम्हांकरितां म्यां हा राक्षस उपेक्षिला होता  
 हो तारक या तुमचे दास्य रणमरवांहि जाहला होता १८  
 धर्महेषि-वधाची रक्षिलि नाहीं जरि प्रतिज्ञा ते  
 ध्यातिल गातिल नमतिल शामितिले क न मज हरिप्रति ज्ञाते  
 न धरि विषादा वसविन नाकीं मेले सुयोध नव-धोमीं  
 कथिन उपाय दृष्ट-वधा तुज भीमासहि सुयोधन-वधा मी ३  
 परलक्ष लब्ध झाले हे हरिसे गर्जताति सिंहबाहा  
 हीं पळताति स्वबळे चाल म्हणायास लाव किंवा ही २१  
 धृतराष्ट्र म्हणे कोणही पुत्राला हित नसेचि सांगाया  
 पार्थीं शक्ति-प्रेरण कश्चिले नाहीं तुवांहि कांगा यां २२  
 पाचारितां रण-मरवीं जावें हें ब्रत नव्हे दृथा ज्याचे  
 प्रथमचि हटकुनि केले कांन दृष्टे भरम त्या परंजाचे २३  
 साधाया शार्याते करितो मातृनि जन कपट हितसे  
 ईशवर होउनि लोकीं आचरतो केविं कपकंपटहि नसे २४  
 शववरा-हरणीं जैसा शवपचांला लाभ निश्चये आहे  
 कृष्ण तसा स्वार्थाते राक्षस-राधेय- संगरीं पाहे २५  
 संजय म्हणे दृष्टेच्या दृष्ट करिता भरम आज तन गाला

१हवकर्ता,२सुनिशेष,३वन्यागृही,४हेभर्जना,५दुष्कुर्मा,६हायहाय,७कर्ण  
 स,८अर्जुनाचे,९कृष्णाही,१०अंत्यजाला.

लोभी निधिला तैसा प्रभु करितो बहुत वा जतन याला २६  
 पार्थी शक्ति-विमोक्षण कथिले नाहीं तुवांहि कांगा या  
 म्हणतां तरि कर्णाला चुकलो नाहींच मीहि सांगाया २७  
 कर्णासि रात्रि शिविरीं दुःशासन शकुनि नृपहि विनवीती  
 जी जयवैध-प्रतिज्ञा सांगावी काय नित्यहि नवी ती २८  
 कर्ण म्हणे वर देउनि मग मागें काय मी कवि सरेन  
 शक्ति उद्यां पार्थाविरि ठाकीनचि निश्चयें न विसरेन २९  
 जय न वधावा कृष्णचि त्याविण ते सर्व काय पांगूळ  
 हैंचि बहु सरस अमृत त्यजुनि रसिक वरिल काय पांगूळ ३०  
 चवधांत करिल अंजितचि त्यास सरिवत्वे जयास वरिल हरी  
 तोचि अमर अमृताचा निधि सोडिल ज्या परामुखरि लहरी ३१  
 नस्मात् प्रातःकाळीं कृष्णचि सोडुनि शक्ति मारावा  
 यूथप वधितां हरिच्या कैसे साहेले यूथ आरोवा ३२  
 ऐसा हृदलरनिश्चय शिविरींकावाजसापदींसबड  
 नरणिंरहेपाहे पारावारातसापदींसबड ३३  
 वध-बुद्धि दुर्द-काळीं मोहेचि न सावधान राहे ती  
 कृष्ण लृषीकेश धरूं देईल कसा वधा नसा हेती ३४  
 योजी इत्तर म्हणे जर्य अरि-हृषियुदें न सर्वया राहो  
 ऐसें सरव्यास रक्षी प्रभुवर होऊनि सर्व शांरा हो ३५  
 ऐसा श्रित-रसण-पटु जो म्हणतो सेंद्रीनांक थारा ज्या

१ अर्जुनवधाचीप्रतिज्ञा, २ शक्तिक, ३ समुद्र, ४ अमृतावर, ५ गजसमुदाय, ६ गर्जमेला, ७ कृष्ण,  
 ८ अर्जुन, ९ आश्रय, १० स-इंद्र-नाक-इंद्रारुद्रवर्तमानजोन्मर्गतो।

त्या चक्रधर-प्रभुच्या हननाची काय गा कथा राजा ३६  
 सात्यकि लृष्णासि म्हणे प्रभुला विज्ञापना असी भोजी  
 पार्थीं न टाकिली कां शक्ति दृष्टे धरि बब्ळा उर्सीमा जी ३७  
 लृष्ण म्हणे शेनेया म्यां कर्ण अमविला वृकासुरसा  
 भक्ता मी बहु जपतों जपतो इत्यैमरव जसा सूधा-सुरसा ३८  
 पथकेरिले चालविले आपणहें वनन यान रारवावें  
 त्याउग-शक्तिने या कुंतीच्या न तनया नरा रवावें ३९  
 वरसुदेव देवकी बल - देवादि तुम्ही रमस्त मत्याण  
 जाण प्रिय पार्थ जसा न तसा कोण्ही रवरे तुझी आण ४०  
 व्यसनीं रक्षिन बुडतों आधीं पार्था तसा न भर्वेना मीं  
 या भिर्तीं मत्येमा निश्वल उपमन्यु जेविं भव नामो ४१  
 इत्याला रम्जीव हाँ व्यर्सु होउनि लाभासि या नसे जोडा  
 मज वारे प्रद्युम्न- प्रत्यागमन-प्रहर्ष तो ओडा ४२.  
 अर्जुन गूर्धा याच्या नावें होईल आसुला घान  
 बा तत्काल घटेकच हा म्यां केला परांपुढे हात ४३  
 यायरि सात्यकि-केशव- संवाद श्रवण करुनि रमसुंदा या  
 सूतौसि बोळ लावी नैपे निंदी स्वत्मुरवा ४४-सुमुदाया ४४  
 होतों लृतार्थ जरिती गोविंदी शक्ति भोडली असनी  
 गेडी कीं हातींची सर्वस्वं जेविं जोडिली असेती ४५  
 सूत म्हणे स्वामीचें जें मत ऐसेंचि आसुचें परि ने-

१गाझी, २इदे, ३पत्कारसे, ४अर्जुनास, ५गृहाला, ६शिवनामीं, ७अर्जुन, ८गत्याण,  
 ९यस्तक, १०सहर्षा, ११संजयासि, १२धृतराष्ट्र, १३जारिणी.

द्वाले विफल कपाळ	प्रभुजी तुमचेंवि घात हें करिते ४६
भलत्या कृष्णां टाकिन	शक्ति असा वृष विचार करि पक्ष
नित्य मृणे सिंहोऽस्मि	श्व-स्त्वं-गंतासि कृष्णकरिष क ४७
योजावें तें समयों	आम्हां कोण्हा न आठवावें हो
दैव प्रभु अशांगुल	जें त्यासि मृणेल आउ-वावें हो ४८
गत-शोक कशास पुरे	होउडि सावध पुटील परिसा हो
गुरुवध-वृत्त सदुःसह	बहु तुमचें हृदय शृदुल परि साहो ४९
भीमाला जय-मत्त-	द्वेषि-कटक-मर्दनासि पाठवुनी
राजा रडे घटोकच-	कृत बहु सेवोऽप्यकार आठवुनी ५०
कृष्ण मृणे विकलच्वा	अनुचित तूं धीर बळ उद्ग समयज्ञ
सोडुनि शोक करावा	समर नसे श्रेष्ठ युद्धसम यज्ञ ५१
धर्म मृणे बहु दुःसह	सदपत्य-विद्योग विषम हा देवा
मज वाटेन गिळेलचि	सदःपत्य-विद्योग-विष महादेवा ५२
कसें घटोकचें बहु	केले होउनि बनांत नन दास्य
गुरुवत्सलांत रवालीं	इगाले या त्रिमुखनांत न नदोस्य ५३
जीं सहदेवीं तीच	प्रीति सुकुंदा घटोकचीं मार्जी
बा जीवदान दिधले	विजयासि मरोनि दीवटीं आजी ५४
आम्हीं तुम्हीहि नव्हतो	अरिनीं अभिमन्यु मारितां जवळ
निष्णु-समस्त कसा हा	झाला त्या शक्तिच्या मुरवीं कवळ ५५

१ सिंहः- अस्मि-मा सिंह आहे- कृष्णकरिष-तं- अः- छ- गंतासि- हे कृष्णसूपह  
स्त्रियेष्वा तुंउघां कोरें जाशील, २ कृष्ण, ३ धर्म, ४ सेवा-उपकार, ५ तद-आस्य-  
त्याचेमुख+ मार्जी

अभिमन्यु-धान-कारण ते मुरव्य द्रोण कर्ण त्सोडून  
 काय मिळविले म्बत्या १ग स्फृत-सेंधव-विशाखि तोडून ५६  
 न वह मम प्रिय केले मारूनि जयदया अधन्या का  
 कर्णाचा कीं गुरुचा करितां नरि मानता वध न्याया ५७  
 ते हे प्रवर्तले वृष गुरु अहि शर्वगर वसून व्याजाया  
 केसं साहों पाहों कीं भर्ना भी चमू न भाजा या ५८  
 यारविला भीम मथुनि बळ गुरुलाही रणीं मधिल आजी  
 भी कर्णावरि जातों तो मृत कीं हाँ तुम्हां कथिल औंजी ५९  
 ऐसें बोलुनि कोपे कर्णावरि नीट धांबला राजा  
 मागुनि हरि हैरि हांकी तों झाला प्रकट लायुटे औंजा ६०  
 व्यास म्हणे बा धर्मा क्रोध सितार्वां कर्ह नको परन  
 सावध हो बा व्यसनीं पडतो साद्रस करून कोपरन ६१  
 जरि कर्णार्जुन फिडते नरि समरीं सकल योजिते शर्वे  
 परमारुद्ध धनंजय राधेयाचीं निवारिता भर्ले ६२  
 ल्या शक्कशक्तिने जरि पार्थीं वृष टाकिता कसें होते  
 व्यसन तरंडक भगे होय समुद्रीं जसें तसें हो ने ६३  
 सर्वस्वांत चुकविला जेणे तो का नको पलाशांत  
 हें किनि गा बा वधितां शतमित्तोकां न कोपला शांते ६४  
 काळे वधिला रास्स ती शक्ति निमित्त मात्र हें साचे  
 भावंड बुहुद्दाचे वसु अनि-निःसार मित्र केंसाचे ६५

१शरस्वतिष, २भार्या, ३घटीकृत, ४धर्म, ५संग्राम, ६घोडे, ७व्यास, ८क्रोधवश, ९पला  
 श-अंत-घटोक्कचाचानाश, १०शंभरसुश्रांना, ११वसिष्ठश्री, १२पाण्यावरीलबुडबुडपाचे,  
 + तरंडे (शाज)

विकल्पत्वे यशा याव- च्छिद्रें पीयूषसें न सांडावे  
 मांडावे निज-धर्मा- १ नुष्ठान तुवां असेंचि भांडावे ६६  
 पंचम-दिवसीं धर्मा होइल सकव्याहि हे तुझी वसुधा  
 लोकत्रयीं बहु-मता कीर्तिहि बहु तृप्तिहेतु जीव सुधा ६७  
 सांगुनि हित अंतहित द्वाला तो वेद-रवेग-नम व्यास  
 ज्याच्या यद-रेणुपुटे पटु द्याया देवनैग न भव्यास ६८  
 मग सफल होयितू-मनो- रथ पंचेमवेद पाठ वीरा ज्या  
 ऐसें मृणोंनि गुरुवरि घृष्टकमासि याठवी राजा ६९  
 नैसेंचि परबळाते विजयाद्यःखिलासि याठवी रगडी  
 आम्हां कडीलहि सकल देती न रिपूंसि पाठ वीर गडी ७०  
 रात्रि परम दारूण तें मेले बहु लक्ष योध यांगाजी  
 द्याली जरि त्रियामा तरि अनि-घोरा सहरभ-यामाजी ७१  
 द्याले निद्रांध सकल भट न बधिति शङ्कु जवळ राहुनिजे  
 अत्यद्वृत तं वाढे मिळतांहि सुधोश-कवळ राहु निजे ७२  
 पार्थ स्वभटांसि मृणं स्वस्थ निजावे तुम्हीं न येंगावे  
 मग यशा शाशि-प्रकाशे जोहावे जे महातपे गावे ७३  
 त्या अभिभन-वरदाने पार्थासि स्व पर सर्व मानवले  
 दुष्काळीं स्फुधितांते जाणो दिधले यथेष्ट काँवले ७४  
 अश्वीं रथीं गजीं जे जेथे होते नसेचि ते निजले  
 क्षितजे जय साधुत ग्राम प्रेमाऽमु-जळ-भरे निजले ७५

१ युत, २ वैरस्त्वपद्यांसभाकाळास्त्रभासा, ३ कल्यतस्त, ४ कल्याणासःधर्मवेद,  
 ६ युद्धामध्ये, ७ पक्षान्विशेषकर्त्त्यां

शोभे बळ जेविं लिही १ चित्र पटीं रंग अर्जुन चिनारी  
 व्यसनीं स्वपरांसहि सम नो सभीरंग अर्जुनचि नारी ७६  
 रशी-कुचलीन तहणसे क्षत्रिय गजकुभलीन ने गमले  
 रमले मुहूर्न-यरिमित निद्रेसीं सर्व जीव विश्वमले ७७  
 मग भगवान् विधु उगवे पक्कवी देऊनि कांप तिमिरासी  
 रबोट्याला तेजस्वी नांदो दैर्दल कां पनि मिरोसी ७८  
 करिति पुन्हा सखवाया शक्कमुखा सृष्टिपा रणाऽरंभा  
 पावे पराक्रमि पुरुष पति याहुनि हाष्टि-यारणा रंभा ७९  
 चंद्रोदय द्वात्यावरि कुरुपति गुरुला म्हणे बहु अमले  
 पांडुव पांचाळ रणीं होउनि निद्रांध केवळ अमले ८०  
 कैसे निजों दिले बा आले होतेचि आयते हातीं  
 म्हणतचि होतीं शस्त्रे अमतो धरणार राय ते हा तीं ८१  
 गुरुजी प्रियार्थ तुमच्या हें आस्हीं माहिलें गरळ गिळिले  
 स्वापत्याचें नरडें व्याधीनें माघ ऐकतों पिळिले ८२  
 शस्त्रास्त्रज्ञ त्रिजगीं स्यष्टु तुम्हासम तुम्ही तदपि खाचें  
 लंघन सरवें सहातीं कळलें कीं गुरुकडे पद पित्याचें ८३  
 ते मीहि शिष्य तुम्हचि परिनिकडे प्रेम न इकडे कां जी  
 हन-भास्या ये धावुनि जातां पीयूषन इकडे कांजी ८४  
 ऐसें द्वोणाला बहु वदला जें काय राय तें नाकीं  
 नहुष चारितसें दुःसह झालें कीं जेविं राय तें नाकीं ८५

१ भिक्षुन, २ मिरासदार (वतनदार) ३ लोकपालांस, ४ गोप्याकडे, ५ ना  
 कांत.

कोणे द्वोण म्हणे मी ८८ तरि नरुण-सहस्र-सम झटतो  
 मज सम कटकीं टिकता ९१ न दिसे भीवाविना इतर भट तो ८६  
 शक्तिधिक यल करिनों ९२ जरि गर्व स्वपरबल मला गाते  
 परि वृद्ध-भोरपीसा ९३ तूं एकचि मानिसी न लाँगते ९७  
 धर्म असा मारावा ९४ अस्त्रें ज्या विदिन अस्त्र नें जाचे  
 न विदिन या न वधावे ९५ प्रगटूनि रणांत अस्त्र तेजाचे ९८  
 परि अस्त्रे मी परबळ ९६ जाळिन काढीन नरिच हें वैर्म  
 कर्म कुर करिन कीं ९७ लेशाह लुब्ध-श्रीतीं तुरे धर्म ९९  
 हें युद्ध काय रुद्रे- ९८ हि न नारायण-सरवा नर थकविला  
 रविच्या रथादुनिउणा ९९ नेजें याचा गमे न रथ कविला १०  
 न हरि न निवान कवच न ११ वाणि सहस्रहि हिरण्यपुर-वासी  
 शकले ज्याच्या धनुच्या १२ सोसाया संगरांत सर्ववासी ११  
 ऐसा वहु तेजस्वी १३ नरमूर्ति न होय कोमहा काळ  
 पळनांहि यापुढे हय १४ मग केसे हंतुकाम हाकाळ १२  
 गंधर्व-गर्व सर्वहि १५ हसनि हरी तुमचियाहि वंधाने  
 शुन राहो अनुभूतहि १६ न स्मरसी वीर्य संपदंधा ते १३  
 प्रत्यक्ष नव बलस्य १७ करिनो सर्वहि उदंड जरि झटनों  
 भट तो विजयचि आम्ही १८ जिंकाया ईशवरापुढे नटनों १४  
 कुपित नृप म्हणे गुरुजी १९ पार्थ-गुणाचे तुरेकरा कथन  
 करुनि दृधा बळ करूं २० आम्ही चवघोचि जिणुचे मथन १५

१ गोल्डायने, २ कवच, ३ दारकावासी, ४ उन्मशब्दास, ५ कामहंता. मदभारि.  
(शिव.)

द्रोण म्हणे रवमित्र असो हरिला मारिन म्हणेल कोण ससा  
 तुं धन्य वा गरुडसा जय त्या रवाईन म्हणसि घोणेससा ९६  
 वदसी भलतेचि करें जें हास्यावह वदोत बालिश तें  
 एके काय पराप्रव रामाचा न घडुताचि बालिशतें ९७  
 प्राणाधिक वहु मन जो श्रीकृष्णा गोपतोक पाळाला  
 करिल मृषा अमरांच्या वेतां क्षण कोप तो कपोळाला ९८  
 मूळ अभर्थाचिं तुं कां क्षत्रिय निरपराध मारविशी  
 जा विजय-झारें मरतां भेदुनि जासिल नराधमा इविशी ९९  
 दुःशासनाहि मारिल मारिल कर्णाहि त्याहि कितवा हा  
 हित वाहा निकरसम रु- गतिदा देवा तसेचि सितवाहा १००  
 मी दुःशासन निसरा कर्ण तिघे पांडवांसि माराया  
 आहों रामर्थ युद्धचि क्वावें चिंता नसेचि वा राया १०१  
 ऐसें त्या अंधाला सांगत होतासि सर्वदा साचें  
 तें क्वावें तुज काम- क्रोध-कपट-लोपम-गर्वहासाचें १०२  
 तो पार्थ विशंक सुटें आहे जा गांडि घाल बापा हूं  
 कर्तव्य सर्व केलें कैसें करिनोसि युद्ध वा याहूं १०३  
 जिष्णुशरें तुज मरण श्लाघ्यचि शेवट नृपा करीं गोड  
 सोड स्वजीविनाशा लोंड करीं धैर्य-शर गुणीं जोड १०४  
 अडुत ऐश्वर्य बळें मेळविलें भोगिलें द्विल्हें उरलें  
 स्फुरलें बरें रणमरण तेज तुझें श्रेय सर्वही पुरलें १०५

१ सिंहाला, २ सर्वविशेष, ३ दैत्याला, ४ दैक्षण्य.

ऐसे वदोनि गेला गुरु-हरि पर-गज-घटे कडे नीट  
धीट द्विधा कहनि बल करिति समर धर्मनि जीवितीं नीट १०६

## आध्याय २१

बसतां ही शास्त्र करीं चवथ्या यामांत घात लात रणीं  
देवें स्व-पर-विवेचन जें या कामांत घातला तरेणीं १  
वाटे स्वकर सहस्रें कहनि द्रव दिव्य कनक सारवितो  
शहनि करि हसुनितमोमल होय जगदुपत्य जनकसा रवि तो २  
संध्या-विधि संपादिति जपनी जोटूनि अंजलीला हो  
भट धरिती क्षण वीक्षण करितां संकुल्ल-कंज-लीला हो ३  
करि जो परांसि विजया- नुमतें नौ देवे साँखतप सव्य  
करवीं बच्चेंचि दूरुनि हाका मास्तुनि भीम अपसव्य ४  
डावेविले भीमाच्या आज्ञेने अर्जुने दृष्टद्वेष  
न करिल समर्थीं स्फङ्गें सूचविले धर्म धर्मपर कोण ५  
दीप-दवा जोविं ससे शकले कोणही जया न वाराया  
स्ववले अधिक विकल्प करी शार्मनैपरा ज्वर जसा न वा राया ६  
हुयेधन कर्ण शकुनि शास्त्रांच्या दीप्ति वर्षती ब्राने  
न सर्वेहा जळस्ये त्या क्षोभवि शास्त्रवर्ष तीव्रा ते ७

१ सारंवा, २ सूर्य, ३ स्वकीयपरकीय यांचा शोधलावण्याचे कामरवीस सांगितले सूर्य  
न नौ आला, ४ रुद्धा, ५ वादवपति, ६ एकीकडे सोडले, ६ औषधाने ज्वर शास्त्रक  
रणार, ७ नरुण, ८ तापलेत्या तेलास.

त्यां सर्वांसहि दशदश-  
 भीति-नदींतं कुरुंची १  
 पार्थ प्रलय-जलदसा  
 बंचक पुनरपि जैसे २  
 अकुलीं श्रीविघाजा ३  
 असतांहि करिति सहसा ४  
 तो व्यौमोहक संगर ५  
 उत्तर-देशीं होता ६  
 द्वोण रणांतुनि निघोनि एकिकडे  
 वा ल्याकडे न थाहों ७  
 द्वुपद विराट तयांबरि ८  
 द्वोण मृणे योग्यरणीं ९  
 द्वुषदाचै पोंत्रै तिधे १०  
 स्वर्गासि चैदि कैकथ ११  
 द्वृष्ट नरुणसे इटले १२  
 द्वोणे शिर हरितांहि न १३  
 द्वुषदें धरितां पङ्कुपित-  
 क्रोधें धृष्टद्युम्न १४  
 मग रवगपति-गति धांवे १५  
 तो धृष्टद्यम्न गमे १६  
 बाणांहीं तो महातपा वेधी  
 बहु मोहातें वहात पावे धी १७  
 दे वृष्टि करूनि हर्ष तिभिरासी १८  
 बहु भरतां याम हर्षनि मिरासी १९  
 समरीं शारवृष्टि घनरेजोवृष्टि  
 नाहींच तमें भरूनियां वृष्टि २०  
 संसारचि ल्यांत सर्वही अमला  
 अमला न गुरुचि दूर २१  
 ल्याशुनि गेला विरक्तसा गमला २२  
 द्वोण रणांतुनि निघोनि एकिकडे  
 शकले पर सर्प जोविं केकिकडे २३  
 गेले तत्तेज परम राया तें  
 हे दोधे वृद्ध परमरायातें २४  
 तीं-बाणानीं पञ्चांत लोळविले  
 सूर्जय वीर हृणांत बोळविले २५  
 समयीं कर्तव्य किमपि न विसरले  
 मागें ते एक पहाहे कवि सरले २६  
 सिंहाऽतिक्रमण-कर-करीश-पथ  
 द्वोण-वधाकारणे करी शपथ २७  
 पांडव-पांचाळ-वीर-सहित रणीं  
 साक्षात् महिराहु विंप्र महितंरणी २८

१वतनदार, २दाटद्युक्तीचीवृष्टी, ३मोहकारक, ४मृदुरकडे, ५द्वोणावर, ६नातू, ७कोपले  
 ल्यासिंहाचेउल्लंघनकरणाराजोकरि, ८त्याचामार्ग, ९द्व्यविरचाराहु, १०द्वोण, ११द्व्यविव  
 रचासूर्य.

कर्ण शकुनि दुर्योधन नदनुज जे मुरव्य मुरव्य ते ज्याते  
 रक्षित होते सांच्या कैसे पर साहतील तेजाते १८  
 वध कैंचा न दुरुन्नहि पांचाळां गुरुकडे पहावेना  
 ते पळती भीमाला हृदयीचं शत्यसे रहावेना १९  
 भीम म्हणे रे धृष्ट - कम्ला कळलासि आज पोकवरा  
 वचनासि कुलज न शिरा स्ववरासि न देवता जपो कळसा २०  
 पिनृस्फत-मारण जे तूं तेजस्वि शिरीसमान साहसि ते  
 मरणाधिक दुःख तुइया होइल वांचोनि मानसा हसिते २१  
 तूं मजकडे तरि पहा जरि तुज त्या अरिकडे पहावेना  
 जातों भीच मला तो सोसूनि स्वजन-वध रहावेना २२  
 द्रोणबळांत द्वकोदर शिरला हो बळि-बळांत मर्यादासा  
 तैत्या बहु भी हरि-पद- तुळसीच्या जेविं सर्व अघ चासा २३  
 धृष्टधुम्नहि देहीं ज्वरसा कुरुगुरु-बळांत शिरला हो  
 निकट भिडोनि म्हणे असि माझा मनात-शात्रु-शिर लाहो २४  
 अपसव्य करुनि नकुळे तेहां कुरुपति रणीं विमुख केला  
 सहदेवे दुःशासन - सूत नकळतां यमालया नेला २५  
 भीमाची कर्णाने शरनिकरे फिरविली गदा मागे  
 ध्वज मधुनि सूत मूर्च्छित करि कृत्या जेविं मुर्दली रागे २६  
 होउनि विरथ द्वकोदर नकुल-नद्यावरि चढे कटे कोये  
 द्रोणार्जुनरणहि परिस ज्याचे कथनहि नृपा नक्ते सोये २७

१अग्नीसारिता, २द्रोणकडे, ३बळीच्यासेन्यांत, ४इंद्रासारिता, ५सेन्य, ६भीमा, ७र  
 झ, ८मागेंकिरली;

गगनांत औंमिषार्थ १ येनाचें युद्ध नरवरा होते  
 तेविं म्हणावें तरि हा २८ दृष्टांतीं शुद्ध न रव राहो ते  
 करिवर हरि शरभाहि पशु अशुचि निशाचर तसेच दानवही  
 यांसम हे यांच्या गुण- २९ लिपिसि पुरेल न मही-समान वही  
 कोऱव-पांडव-कटके इमालीं जैसीं पदार्पिते चिवे  
 गुरुने जैसीं केलीं ३० कुतुके तैसींच विष्णुच्या भिन्ने  
 शिव्याला गुरु गुरुला ३१ शिव्यहि त्या रणभरांत आटेना  
 दाटे नारद-कंठहि ३२ युद्ध पुरेसें कदापि वाटेना  
 शिव्ये निवारिलीं बहु ३३ ऐंद्र-प्रसुरवोंहि वाडवेशाल्ले  
 म्हणती सच्छिव्या तों ३४ तिलमाळ उणे न पाडवे शाल्ले  
 पार्था-युद्धें न चाले ३५ यत्न परि न स्फुरु तो अस्फुरव पावे  
 इमालीं मी धन्य म्हणे ३६ यासीं भिडतां रणीं असै रवपावे  
 स्वगुरुसि म्हणे यशों तुज- ३७ सम सूचिर विसो टिकों परम हर्षे  
 पितृमन लागुनि दे प्रिय- ३८ शिशुचा सूखकोटि कोंपर महर्षे  
 जारि आपणासि आपण ३९ कसुनि रुद्र द्विधा करिल समर  
 तरि उपमा होय असें ४० म्हणती दाकादि सर्वही अमर ४१  
 सहर नर करीत होते ४१ मातुनि परमेश्वरा-समस्तवन  
 ते चंद्र सूर्य जाणीं ४२ जलजांचे कटकते समस्त वन ४२  
 मग भगवान् द्वोण करी ४३ ब्रह्मारन्नाचा प्रयोग बा राजा  
 असमर्थ सहायाला ४४ बहु तेजस्वीहि अर्क वारा ज्या ४४

१. मांसार्थ, २. पांडव-ईश-अस्त्र, ३. द्वोणाचीं अस्त्रे, ४. प्राण.

लोक गडबडे जैसा निरुदक-देशीं द्वाः नक्षीं सौर्थ  
 शमवी ब्रह्मास्त्रेंचि ब्रह्मास्त्राते प्रबुद्धी पार्थ ३८  
 तों दुःशासन धांवे वासाया दुप्रदाज तनयाते  
 त्यास रणीं विमुख करी तो धर्मन्याय जेविं अनयाते ३९  
 हनवर्मा एक निघे तब सूत हे वीर कोपले चबधे  
 दोधे नकुळे दोधे सहदेवे लारिन वारिले अवधे ४०  
 पाहुनि वात नगानीं तैसे भट रोधिले निज चैमानीं  
 धांवे दुर्योधन ये मध्यें साधावया विजय मानीं ४१  
 हरिवरि हरिसा उठला कोये सात्यकि सुयोधनावरि तो  
 समयीं दाता हाता ताता चाता सुयोध नावैरितो ४२  
 सात्यकिला दुर्योधन पाहुनि हांसे म्हणे सरव्या स्ककवी  
 शक वीतमोह चुकवी भोग घटजचि पयोधिला रँकवी ४३  
 वर्णना नित्यनि तुज मज सहवासें परम सूख कसें गा ने  
 सरव्य जिरले क्षत्रा १ चाराला सुकवि-सुख कसें गाते ४४  
 शर धरुनि यदु म्हणे कुरु-गुरु-सदनीं सरव्य आमुचे होते  
 तेथेंचि स्वस्थ असो आणावे संगरांत कां हो ने ४५  
 मूष म्हणे कोडें ती कोडें ही प्राण घातक कीडा  
 दुरनिक्रम काळ उरे धनलोभे प्रीति नीति न बीडा ४६  
 सात्यकि म्हणे कुरुवरा ऐसाचि क्षत्रधर्म हा कूर  
 दूर स्वेह यागुनि हाणिनि गुरुतोंहि संगरीं धूर ४७

१ वांशस्य. २ नकुलसहदेशानीं, ३ आवरीतनाहीं, ४ गतमोह, ५ शकवी,  
 ६ सात्यकि, ७ लक्ष्मा.

जरि मी प्रिय तुज तरि तूं भेदाया शिरउर प्रहार करीं ४८  
 धरिल मज बराया गैति बात्वां धरितां क्षरप्र हार करीं ४९  
 जारि वधिशिल या समरीं तरि मी पावेन सुकृत-लोकातें  
 मजला न देववे प्रिय- मित्र-स्वजन-प्रणाश-शोकातें ५०  
 आँडे प्रेमे भाषण मग स्यांसीं युद्ध परम कोपाने  
 रचिती बहु शरपट्टें जाणों ते स्वर्गमार्ग-सोपाने ५१  
 सात्यकिचं धनु कुरुपति कुरुपतिचं धन्वं सात्यकी छेदी  
 भेदी मर्म रविसा पाहोंही आपणाकडे नैदी ५२  
 भंगे भूप निघे मग सावध होउनि पुन्हाहि करि लगट  
 तों तदवनार्थ धांवे कर्ण म्हणे शत्रु यासि करिल गट ५३  
 त्यावरि भीमउठे तों कर्ण तयाच्या शरांसि नोडून  
 छेदी धनु-सूताने विकल करी विशिरव-जाल सोडून ५४  
 दुःसह गदा-प्रहारे र्यज कार्मुक-सूत-कनकरथचक्रे  
 मर्दुनि भीमे व्याकुळ केला क्षण कर्ण बल जसा शके ५५  
 रथ एकचक्र रविचा जेसा शोभे तसाचि कर्णाचा  
 स्वर्णाचा मद चुरवी होताचि असा प्रकर्ष- वर्णाचा ५६  
 तो धर्म भरांसि म्हणे लिहिले न चक्रेचि आयु धांत्याने  
 जेणे हस्तीं धरिले रक्कड कराभेंचि आयुधा त्याने ५७  
 जे आसुचे प्रिय परम सर्वस्व प्राण शिर अहो झट हो  
 ने अंडकले अरि-बळीं धांवारे काय पाहतां कैद हो ५८

१स्त्रियति, २हाती, ३पुष्यलोकाते, ४आकाशमार्गाच्या शायच्या, ५धरुव्य, ६नदई, ७दात्यमस्त्र  
 णार्थ, ८शरसमूह, ९स्वरणचा, १०ब्रह्मदेवाने, ११मार्ग, १२होती.

मेलों कीर्ति-धनाचा जरि करितां सोस वेचुना नाकीं  
 सोसे कुळजा मृत्यु न अयशाचा सोसवे चुना नाकीं ५८  
 या धर्माच्या बोधें गेले पांचाळ मत्स्य गुरु-वरते  
 कीं निज-धर्मापासूनि मिळती जेजे अभीष्ट गुरु वर ते ५९  
 येम भीम म्हणति हाका मारूनि ये धांव अर्जुना द्विप्र  
 खां कुरु मद्दवे मग माराया सांपडेल हा विष्णे ६०  
 त्या समयीं द्वोणाने प्रकट करूनियां महारथ कोपाने  
 कैला बहु-शशु-बछ- क्षय पूर्वीं जेविं रुद्र-रोपाने ६१  
 गुरुशार-निकर-दवाऽनल सूजय पांचाळ भासले शर्वभ  
 बलभेद्राऽनुजनि म्हणे हा सिंहचि सर्व यापुढे कलेज ६२  
 अति तूर्ण जयाविषयीं योग करा त्यजुनि धर्म पांडव हो  
 या विष्णुप-दहर्नां तुमचे न समग्र सेन्य रवांडव हो ६३  
 जों आहे चाप करीं तों हा ब्राह्मण न आवरायाचा  
 जाईल यापुढे वा त्या देवांच्याहि आव रायाचा ६४  
 होईल मनुष्य-वध्य द्विजवर जरि करिल आयुधन्यास  
 या जेव्हां सोडिल धनु सोडिल तेक्हांचि आयु धन्यास ६५  
 जरि तो मरेल अश्व- त्यामा हा तरिच शास्त्र सोडील  
 हें न घडतां शिरें या सर्वांचींहि रणांत तोडील ६६  
 अश्वत्यामा मेला हें मिथ्या म्हणुनि हाय सांगावे  
 अनृत बहुमत व्यसनीं जाया प्रेतत्व वायासां गावे ६७

हाचि उपाय प्राण- व्यसनीं सर्वांसि आज तारील  
 वारील शक्हि न या सर्वांसि हि संग्रांत मारील ६८  
 वात्स्यापास्तु नि बहु गुरु- वत्सल जो गुरुसि तोकंसा मान्य  
 होइल अर्जुन तादृश- घातोपायासि तो कसा मान्य ६९  
 भीमादि स्फुरवें वळले महणति जयोपाय हा असामान्य  
 हित-कर न जगीं कोण्हीं आम्हां या कृष्णजी असा मान्य ७०  
 कषें धर्मा झाला बहु हिक्कोऽर्तासि लक्ष्मनसा मान्य  
 कीं विजग दुरुवर-वच जो न करिल तोचि पश्च न सामान  
 शब्द-प्रदीप ज्यान्या लीला-श्वासेंचि मालवे शतदा  
 तो कदन करित होता पांडव-कटकांत मौलवेश तदा ७१  
 तन्नाम इंद्रवर्मा अश्वस्थामा तदीय-नाँगाचें  
 खाचें भीमें केलें पक्षिवरें कदन जेविं नाँगाचे ७२  
 मेला अश्वस्थामा हें ऐकविलें गुरुसि मग राजा  
 तो भीसत-शोका कीं नच तरले कृष्णाद्युपदे मगरा ज्या ७३  
 श्रवणीं शिरतां प्रथमचि ती द्रोणा होय शोकदा वार्ता  
 सूतवीर्य-विचार-सरवा- घन निवर्वी शीघ्र शोकेदावार्ता ७४  
 लटकी वार्ता ऐसा निश्चय चिन्तीं करूनि जो जवळ  
 भिडला होता द्वैपेंद्र त्याचा पाहे कृष्णाद्युपदे कवळ ७५  
 ध्वज धनु रवंदुनि मारी तो तात्काळ स्वर्मृत्युसूतानें  
 त्या अहितातें न गणी हरि-सेवक जेविं काळ-दूतानें ७६

१ अपसासा, २ उच्चकीनें शिरितश्चाल्यास, ३ मालवेशाधिपती, ४ गजाचें, ५ सर्पाचें, ६ जे करूप अरण्यानीनें पींडा, ७ तत्त्वाद्योणास, ८ धृष्टद्युम्न, ९ समृद्धुजोधृष्ट द्युम्न त्यासु तातें, + सुसरीला (सूतशोकरूप मगरानें दशरथादिकांसंगिकून टांकिले न सें मला गिळील-असामाच.)

दुसरेहि खांडिले धनु जे हसीं शस्त्र शवुने धरिले  
 ते ते सर्व द्रोणे दुर्दैवं वस्तु-मात्रसे हरिले ७८  
 धृष्टद्वज स्वहय द्रोण-हयांमाजि होय शिरकविता  
 याची मिठी सकळबळ कंपित करि जेविं तज्ज्ञ-शिरकविता  
 तकाळ द्रोण प्रभु ईशो रथचक्रबंधने तांडी  
 धृष्टद्वज तयावरि गरगर फिरउनि महागदा सोडी ८०  
 विप्र क्षिप्र गदेते रवंडी दंडी जसाचि आशेते  
 पसरिति त्याच्या विजया कटके जैसी घनासि आ शेते १  
 मग खड्ड चर्म घेउनि अल करी श्येन्साचि इडुपाया  
 वाटे त्यास स्वतनु<sup>२</sup> प्रासादाचा नसेचि इरुदृष्टा या ८२  
 रथ शक्तिने पदतुरग बधुनि करी स्वहय मोकळे विप्र  
 विप्रतिमद्विष रवंडी तेव्हां वैत्तस्ति के बुनीं क्षिप्र ८३  
 विरथ विशस्त्र करुनिता दुष्ट-रुत-वधार्थवाणजो सोडी  
 त्याते दूष्ट-विशस्त्रांहीं दिनिपुंगव बहु परामे तोडी ८४  
 ते पाहुनि पार्थ म्हणे पीतपटा परमंपूरुषा पाहे  
 कर्ण-द्रोण-कृपांत स्वस्थ कसा सात्यकी नवल वा हे ८५  
 सत्कवि निज वाचेला म्हणतिल वहु मधुर-वाणी-मैने या  
 रामा कृष्णा मग गा आधीं तूं नत्याचि झेंनेयो ८६  
 कर्ण-द्रोण-कृपांत द्विरदांत विशांक सिंहसा साजे  
 लाजविले ते धन्वी म्हणुनि घेते जगन्निवासा जे ८७

१कवितारसह, २धूर, ३संन्यासी, ४पक्षिविशेष, ५आक्लेशरीगरुसराजवाड्याचा, ६दरवाजा,  
 ७प्रतिशारहित, ८वीतवीतलांबीच्यावाणानी, ९रात्यकि, १०हेरुणा, ११वाणीस्त्रमेनेला,  
 १२सात्यकिला.

तेज न नव प्रसादें कीणांतहि सात्यकिस लया नेते  
वेणे दृष्टि-सुख दिले धावे त्वत्पाद-किसैलयाने ते ८  
इतु व्यांत स्योधन-मुख तव सूत कृप कर्ण अन्यही योध  
ओध-मदांध चहुंकडुनि करिती शिनि सूतुचा रणीं रोध ९  
यम भीम धर्म समरी बहुतचि शेनेय-रक्षणी जपले  
नपले परि पर पश्चते यदुपति-पश्चपतिपुढे प्रचुर रूपले १०  
बदले रक्त देवारक- सम त्या आयोधना शपथ करुनी  
न तुम्ही किमपि मिळविले ऐसा हा योधनाश पथकरुनी ११  
धर्म म्हणे क्षत्रिय हो यत्करा कुर्भेयोनिला वेदा  
जाणा पार्षते-तेजे गिळिलाचि बुमुक्षिते जसा पेदा १२  
आज्ञां होतांचि सकळ पांचाळ-प्रमुख वीर बलजलधी  
बुडवाया धांवे परि तो घटज तसाचि हाहि निश्चल-धी १३  
गुरु परवळे बक्करग जेविं न करिजेल लग्न हळ्डी दीने  
यीतिमगुणे शुचिकनक- सूचि कीं लज्जेत मग्न हळदीने १४  
धांवे रणार्थ गुरु तों तद्वार्मास्ति स्फुरे पडे उल्का  
समजुनि म्हणे वरावी सूर्यति समर्पूनि जीविता शुल्का १५  
योजुनि तो ब्रह्मास्त्र द्वन्द्विय विंशति-सहस्र बा मारी  
अन्य दशाऽच्युत मर्दुनि ठाके निःशंक जेविं कामारी १६  
सूविधार्थं विरथ पार्षते परमौपद्ग्रस्त पाहिला भीमे  
धांवोनि स्व-रथां तो बा जेविं स्कंद वाहिला भीमे १७

१तुझ्मापादपञ्चवाने, २सात्यकीचा, ३उष्टुक्त, ४युद्धस, ५द्वोणाला, ६शृंखुमात्याकेजाने, ७स्पित्तु  
८तत्-वाम-अद्वि-त्याचाहावाडोळा, ९मोला, १०रिन्न, ११परम-भाष्टु-यस्त-महाविष  
१२नीनें धा सलेला, १३शिवाने, + बक्करामाच्याहातोतील, \* नागर, \*\* निर्बद्धउरथे.

ला परिभव-विकल्पाला सहस्रंदन चाप धीर हे हातें  
 थापटुनि सैष-देशीं कुरवाळुनि तो सधीर हे हातें ९८  
 अन्य-संदुर्वह हा गुरु - वध-भार शिरीं तुझ्याचि आजि असे  
 बाहु न तुटता व्हावे निर्विणन आदरूनि आजि असे ९९  
 घेता भीम-कृत असा उत्साहविद्युद्धि-हेतु बोध मने  
 होय अधिक तेजस्वी जाणों नररूप वन्हि तो धैमने १००  
 हुपदस्त गुरुसि गांडुनि झांकी इषुनीं हुताश-विष-कटुनीं  
 नद्रक्षक शिवि बाल्हिक कोरब-कटके क्षणांत विसकटुनी १०१  
 काळे पाठविला द्विज मारावा हा निरोप ज्याला ते  
 अरि-धनु रक्षुनि गुरुने त्याहि दिली हानि रोप-जालाते १०२  
 ते व्हां पांचालांहीं कांहीं मागें युठे न पाहून  
 गुरु गांठिलाचि जाणुनि रण-मरण अधिक जप - तपाहून १०३  
 घन-जाले रवि गगनीं क्षण नाहीं साचि लोपला होतो  
 गुरुहि तसाचि पर-शर - ब्रातें मग फार कोपला हो तो १०४  
 पर सर्व धीर्य-वर्वत गमला गुरु हौरि नदीय विशिख पंवी  
 कीं सकळास्ता लीला - लेशें कुरवाळुनीहि शिर रवपवी १०५  
 वधिले पांचाळ असुत - सुग सुंजय षट्सहस्र समरांत  
 गज असुत हय असुत ते कर्म करी प्रकट कंप उमरांत १०६  
 जे मर्त्य वीर मथिले गमले ते मर्त्य न रवि पन्नास  
 प्रेमें कां गालि-नवरी न वरील द्वोण-शार्द-विष्वास १०७

१. हे, २. बाहुनीवशेषण, ३. सुंकण्याने, ४. अग्निआजि विषयांसारिवेतीष्णजशा ५. चाणस  
 मुहाने, ६. इंद्र, ७. वज्र, ८. गतिरूपनवरी, ९. द्वोणशरांनींविष्वन्त (खूत) जे लांस.

क्षत्र-विनाशीं द्वोण श्री-भार्गवसा प्रवर्तनां क्षिप्र  
तेथें धांबुनि आले विश्वामित्रादि जे महा विप्र १००  
भृगु अंगिरा मरीचि एथि सिकत वालसिविल्य हे रथा  
अग्नि पुर्णे कसुनि वदति कीं शकति मुखाकडे न हेरौथा १०१  
बा हा तव निधनसमय बाल कसा ब्रह्मलोकवास करीं  
यावा निल्य कुशाचा या बाणाचा कधीं न वास करीं १०२  
ये उत्तम-लोका यो म्हणती घात कवि लोक-वासासी  
विनविति नयनातें कीं विप्र न घातक विलोऽवा सौसी १०३  
लां ब्रह्मास्त्रे केले दग्ध अनरुद्ध नरन हा धर्म  
शर्म समस्तां जीवां जेणे उचित द्विजांसि तें कर्म १०४  
घडला अधर्म आतां शीघ्र करावाचि आयुध-न्यास  
जेणे भूतहित नक्हे न रुचे तें पक्हहि आयु धन्यास १०५  
भीर्म सुनि-बचन परिस्तुनि पाहुनि वध-सिद्ध रिपु पुरोर्वती  
द्वोण म्हणे आयूची सरलीच पुरेल तों पुरोर्वती १०६  
सुत मृत कीं न मृत उसें जावे धर्मासि तरि सायास  
कीं एक सत्यवादी हो भासे रिपुहि न रिपुसा योस १०७  
मिळतां त्रिमुवन-राज्यहि अंत्रैत न वोले धर्म-सूत लेश  
हा सत्य-संध जाणे जैसा तो सत्य-धर्म सूत लेश १०८  
बावी मज प्रतिज्ञा वत्साची सत्यशी लहानपणीं  
बाळांत खेळतां तिळ-भारि चक्कला सत्यशील हा न पणी १०९

१४हाय्यास,३हानीं,३३स्तुलोकवासास,४दारवचा,५स-असि-सरवदा,६अस्त्रभजा  
ते,७शस्त्रव्याग,८भवंकर,९समीपभागीरहणारा,१०चत,११धर्मास,१२रेण्टे,१३यमपुच्छ  
त्युधिडा,१४सुतल-ईश-बची.

गुरु होय असें योजुनि जों सिद्ध युधिष्ठिरा विचारादा  
जाणे त्रिजगत्साक्षी कृष्णा द्रोणाचिया विचारा या ११८  
अश्वस्थामा मेला कीं आहे गुरु असें पुसे धर्मा  
तों कृष्ण म्हणे मेला म्हण कवि अनृतेंहि जोडिती धर्मा ११९  
दिवसाऽर्थ होय तों जरि युद्ध करिल वधिल रक्कही रोन्य  
दैन्यद होइल कारुक- तेजें मूमृतै-कुच्छा जासा वैन्य १२०  
प्राणाख्ययप्रसंगीं अनृत वहावें सरखें असें आहे  
तुज जीवनदा मेघा चातकसे सर्व पसरिती आ हे १२१  
आम्हां सर्वाते गुरु- काच्छापासूनि आजि वांचीव  
बहु-लक्ष्य-जीवजीवन- हानामित-सकृत-सकृत सांचीव १२२  
भीम म्हणे गुरुवर-हरि- वचन अहो धर्मराज परिसा हो  
दुःसह विषसेंचि अनृत हरिसा युष्मैताप परि साहो १२३  
अश्वस्थामा मेला नुच्छारुनि मालवेंद्र-वर्म-करी  
म्यां कथिलें परि सत्य प्रत्यय महचन तन्मनीं न करी १२४  
त्यजिल गुरु धैर्य धमुसह तुमचाचि असे तथास विश्वास  
कीं धर्म सत्यवादी हे आहे कीर्ति विदित विश्वोरम १२५  
वकला प्रभु भीमोक्ते धर्महि कीं अचुक अर्थ तो भावी  
क्षद्द-पटीं लोभ धरी यन्मति न स्वैंवदींहि लोभावी १२६  
तों धर्मराज होजनि अनृत-भय-जलधि- मग्न जय-सक्त  
अश्वस्थामा मेला व्यक्ते म्हणे गज असेंहि अवैक्त १२७

<sup>१</sup> राजदुलास, <sup>२</sup> भाषा-अरथ-प्रसंग-आणवास-समर्थी, <sup>३</sup> तुमचापताच, <sup>४</sup> मालवेंद्रनामक  
रजाचाग्नज, <sup>५</sup> जगास, <sup>६</sup> भीम-चक्र-भीमाच्चा-लेष्वातें, <sup>७</sup> सर्वगदी, <sup>८</sup> लोभयुक्तक्षानी,  
<sup>९</sup> स्पष्ट, <sup>१०</sup> अस्पष्ट, + धर्मसाळ.

रथ भूवरि चतुरंगुल उच्छ्रित त्या धर्मसूनुचा चाले २२८  
झाले ऐसे बदतां भूरेष्टक् पाकृतपणासि हय आले  
अश्वत्थामा मेला हैं ऐकुनि धर्मवावध तो काने २२९  
जीवित-निराश झाला गुरु होउनि तसु युग्र-शोषादें  
पांडव साधु तयांचा आपण केवळ कृतघ्न अपराधी  
ऐशी त्या ऋषि-वाक्ये झाली नाहीच त्यास अपरा धी १३०  
त्या धृष्टद्युम्नासतहि पाहुनि उद्दिग्न होय परम रणी  
गेला सरवाहि सोडुनि तो जी उत्साह-हेतु परमरणी १३१  
तों पार्वत दिव्य-विशिरव तस्यकसा जैव्र-कार्मुकीं योजी  
आपणाचे गुरुविनाशीं कारण तुमच्या मनीं असें योजी १३२  
त्याच्या निवारणीं करि यल परिज योग्य राहिले शस्त्र  
त्या समर्थीं एकदिवा कुरु-गुरु-दद्यांत न स्फुरे अस्त्र १३३  
चारि दिवस एक निशा पंचमदिवस त्रिंशिंगपर्यंत  
युरले शर सरले मग गुरुला कैसा घडेल अऱ्यंत १३४  
हुम्मरहानें सोडावा शर तों गुरुनिकट भीम ये राजा  
बोले उक्ति वदवतिल न कधीहि तशा समीप चेरा ज्या १३५  
गुरुजी क्षब्रक्षय कां होता जरि न करिता तुम्ही उद्ध  
शहू ख्यात धर्म सोडुनि परधर्मी म प्रवर्तले रुद्ध १३६  
धर्म अहिंसा लाचें मूल ग्राहण तुम्हीचं हें काथिले  
रजेत्वावुटे कसें जी त्रिरवावें लेज आपुले कॅथिले १३७

१ उमा, २ चट्टधीसल्लशक्तिपार, ३ दोण, ४ खुशवस्यामा, ५ जयनराणि अराधनुष्ठी, ६ अरिष्वंत-शब्दनाश, ७ इतरास, ८ स्त्रयासुदे, ९ कथितानें रथातुविशेष।

करितां काय ब्राह्मण मुरव्य तुम्हीं ब्रह्मविज्ञम रणाते  
 मेळवितां पुन्नाच्या परिस्फनि काशासृ वित्त मरणाते १३८  
 पर-धर्मस्थ तुम्ही कां निज-धर्मस्थ्या जनांसि बुडवीतां  
 जे चरणा शरणागत सांषांग-प्रणत खांसि तुडवीता १३९  
 ज्या एका पुन्नास्तव अर्थ अनयही करूनि जोडावा  
 तो मेला फळ इळाले आजुनि तरि हा अधर्म सोडावा १४०  
 कोण्ही सूतादि-नाश- व्यसनीं न करूनि अनेय न बुडाला  
 दाटुनि अमृतघटाच्या नुकेरिल भवदन्य अनेयन बुडोला १४१  
 ज्याच्या वचनीं धारिती बहु सर्वाहि सूज लोक विश्वास  
 अनृत वदेल कसा तो सोडीना व्यर्थजो कवि श्वास १४२  
 त्या धर्माच्या वचनीं तुमचा नाहींच लेश विश्वास  
 होंहि अधर्माचें फळ पाहे रुचसमन्वि रुचलेश विश्वास १४३  
 एवंविध भीम-वचन विटलों असांत जीवितीं धारी  
 तों चज्जसेन-स्कत-भय धनु सोडी जीवितासही तोर्य १४४  
 युरु मग म्हणे अहो कृप नृप कर्ण समस्त वीर हो हा मी  
 शस्त्रास्त्राते खजितों विटलों असांत जीवितीं धारी १४५  
 पांडु-स्कतांपासूनि स्वस्ति तुम्हांकारणे असो भटहो  
 सखा मार्कडेया दैव रणेकार्णवांतरीं वट हो १४६  
 करि हा अश्व त्यामन् सत्युव असे म्हणोनि आक्रोश  
 त्या स्कत-मृति बजौं जसि मोडी क्षण तीं पडोनि सौं कोश १४७

१ ब्रह्महत्येष, २ अन्याच्य, ३ नउकरिल, ४ अध, ५ अमृतघटाच्याबुडाला, जाशासृक्षज्ञासृ, ६ धूष  
 शुभानेंसव, ७ पाणी, ८ रणहा, ९ अर्णव, १० अर्णव (समुद्र) खांत, १० गोकुळाला, ११ रवल-  
 शी, १२ त्रिष्ठुर, १३ प्रत्यावा, १४ सहा.

कहनि परांते योजुनि  
शस्त्रे सोडुनि शाला  
तों धनु रेतुनि पार्षत  
आले मनासि अरिच्या  
कोरव-कटकीं हा हा  
हा हा दश-दिग्भागीं  
किंज-योग-धारणेन  
त्याचें त्याला किंवा  
ज्योतिर्मृत द्रोण  
तो ब्रह्मलोक-गामी  
अश्वस्थामा अर्जुन  
आहे प्रसाद मुर्निचा  
धांचे न्यस्तींयुध शिर  
नेणे पार्षत गुरुच्या  
पार्ष रथावरुनि उडी  
तहि लाविलीच दुष्टे  
न वधावें न वधावें  
कापी गुरुच्ये मस्तक  
तें कोरवांकडे शिर  
यश सर्व बुडविले हो

परमार्थविधी सभलू भर्त्ता रणीं  
निरते श्री-प्राणेवलुभ-स्मरणीं १४८  
धांचे घेऊनि असि वधा त्याच्या  
किंवा तें कर्म अशिव धात्याच्या १४९  
पांडवकटकींहि होय बहु हा हा  
म्हणति वध न योग्य रुक्मेवाहा हा १५०  
द्रोणमुनि करी शरीर-सन्यास  
तज्जाला तें कवे न अन्यास १५१  
बोमीं दुसरा द्युदीपसा गमला  
दुष्टा दुर्दर्श पार्षत अमला १५२  
हृष्ण दुधिष्ठिरहि तेज तें पाहे  
तदृशन म्हणुनि दास हा लाहे १५३  
कापाया धरुनि मति कुडी लोङों  
तो नद्दता स्पर्शला कुडीला जों १५४  
दाकुनि धांवूनि शीघ्रतर वारी  
कंवीं कच धरुनि शीघ्र तरवारी १५५  
ऐसें म्हणतांहि तो महापापी  
तच्छोकसरांसही बहु व्यापी १५६  
बहु गर्जुनि पार्षतें उडविले हो  
गमले पंकज पदे तुडविले हो १५७

(१. श्वासादिकांचेविधान, २. लंपट, ३. श्रीहृष्णास्मरणीं, ४. निष्ठा, ५. दृष्टपुण्या, ६. नेजोहरी,  
७. स्वर्गस्थदीपसा, ८. व्यासाचा, ९. संजय, १०. शर्वरहित, ११. दुष्टमति, १२. लक्ष्मी, १३. लक्ष्मी)

## मोरोपंत-

भीम प्रब्लय-जलदसा गर्जे पार्षत-गळां मिठी घाली  
 भ्याली बहु कुरुसेना शीघ्र पलायन-परायणा झाली १५८  
 भीम तसा जैसा हैरि हरिने वधितांचि कमके कशिषु निवे  
 पार्षतच्चमूः म्हणे निज- पर्तिंच म्हणसि हर्षजनक कशि पुनिवे  
 दुःशासन कर्ण शाकुनि क्षम कृतवर्मा सुयोधनहि मानी  
 सर्वहि विरे नृषा ज्या- परि परितापे सुयोध न हिमौनी १६०  
 न कळ पडे सकळ पडे व्यसनीं पाहे सुयोध न हितरणीं  
 झाला गुरु-पात-महा- पर्य-राहु-मुरवीं सुयोधनहि तरणीं १६१  
 सुदतां पळ बळ देउनि बाजो बळ्छालज्ज्ये आचरायाचा  
 कुरुप-गुरुपतन होतां प्रथमनि र्या जाय आब रायाचा १६२  
 कोरव-बळ सकळ पळे त्यांत तुझा पुन्रही असाँमकर  
 तों ये अश्वत्थामा वीरस्तोनिमित्त जसा मकर १६३  
 कहनि शिरवंडी-प्रसुरव- प्रबळ-भटांसीं महासमर सुटला  
 स्फुंट लाजवुनि परांला आला तों कुरुबव्याच्चि हा फुटला १६४  
 कुरुपतिस पुसे कां हो पळतां पळत्यांचियाचि सांगाते  
 ऐशा पलायनाचे जे काय निमित्त तूर्ण सांगा ते १६५  
 गुरु-शोके गहिंवरला महिंवर लाजे स्वयं कथायास  
 शाहे कुषाकडे तों सांगे गुरु-हानिची कथा यीस १६६  
 हज्ज सविस्तर सर्व अवण कहनि परशुरामसा रववळे  
 कीं मंतुकैरा तस्क सर्व कराया डसोनि राख वळे १६७

१पलायनतसा, २इद, ३हिरण्यकशिषु, ४आपलास्वामी (चंद्र) ५असंथंडी, ६दुर्योधना  
 चा, ७सधीनकरणारा, ८उदकप्रवाहान्नदेहुरुद्धर्मज्ञ, ९याह, १०सर, ११सप्ट, १२सूर्यति,  
 १३अश्वत्थाम्यास, १४अपाधकर्त्यास, + विश्वाती।

अध्याय. २२

द्वौण म्हणे मदधिक जें केले वात्सल्य निख मन्नातें  
रे धर्मा रे भीमा कैसा रे विसरलासि मन्ना तैं १  
गोपीजन ठकवावा रवाया नवनीत साय कनकपटे  
चाळों देइल माझा शिरनां अवनीति सायक न कपटे २  
गुहच्या सफळ कसा रे होइल नव राज्य काम हा घाने  
हा मंदा संपादुने इत्सावे राज्य का महाधाते ३  
शिवशिव कोण कुलज नर कपटे गुहच्या करील अहिनाते  
पांडव न शिष्य पाजुनि यद केले पुष्ट दुष्ट ऐहि ताते ४  
परमास्त्र रहस्य चृपा आहे उपदेशिले मजा ताते  
पांडव काय भजे स्मर - हरनयना तेज जें अलाता तैं ५  
समुपेशिले ठकविले एतनामहिमानका पित्या सहसा  
म्यां माशबे खब्ब ते कृतनामहि मानकापित्यासह सौ ६  
नारायणाऽस्त्र योजुनि करितो अहितांसि आजि भरम रहा  
कुतुंक पहा म्हणतिल सर जग खानो काळ परम धर्मर हा  
ऐसी महा प्रतिज्ञा परिस्कनि कुरुकटक सर्वही परते  
गर्जे सिंह-रव्यं तो धर्मादि समस्त वर्चकले पर ते ८  
धर्म उसे विजयाते सर्व पञ्चले भिवोनि गुरुपाते  
गर्जति कां हे झाला बा कोण सहाय वीर कुरुपाते ९

१ वात्सल्य, २ श्रीकृष्ण, ३ सर्प, ४ ज्वलितकाष्ठस, ५ एतनां महिमा-आनन्द-  
सेनेचामहिमाकवचविषयाविषयींनोवहीसारिरवाअन्ना, ६ पांडव आणिधृष्टदृष्ट  
म्य, ७ कोतुक, ८ भस्तक, ९ फ्याले.

हा रव कोणाचा गा दर-दुडुभि-सिंहनाह लोपविनो  
 घाटे सहाय त्याला इला धरिनो सदेव जो पैवि तो<sup>१०</sup>  
 जिष्णु म्हणे पक्ष यरचळ - सागर जेणे गमे अनोद रिता  
 हा गुरुस्त-रवजेसा भास्कर तेजोवरा अनोदरिता<sup>११</sup>  
 कुपित गुरुस्त सकळ पर-दाराच्या आजि हरिल टिक्त्याला  
 जें करिवर-मदहर ने साहिंजिक न तेज हरि लटिक त्याला<sup>१२</sup>  
 अनृत सूत-मरण सांगुनि गुरुकरवीं त्वां धनुष्य सोडविले  
 पार्षत-करें पितृशता<sup>१३</sup> १धिक-गुरुचे शिर रणात नोडविले  
 त्वां वधुनि घेवले यशा गति व्हाया कांन देशीकांकरवीं  
 जरि हंस काक सत्या<sup>१४</sup> अनृत तरि तूं कांन देशी कांकरवीं  
 सर्वगपद ब्रह्मपदहि किंबुना मोक्षपदहि सोडावे  
 श्रीगुरु-पद्मचि म्हणति कवि सर्वस्वार्पण कसूनि जोडावे<sup>१५</sup>  
 राज्यपद अनंथास्पद केवळ त्याच्या धरूनि लोभाते  
 गुरुपद गमाविले कीं गेले घेऊनि सत्य शोभा ते<sup>१६</sup>  
 वालि-वर्धीं रामाचे द्रोण-वर्धीं हें तुझे अयश राजा  
 नो व्यर्थ असोनि सूरवी सत्य नराज्या नसे अर्य शराज्या  
 पक्षांन हळुच शिरला जेविं भरतनायका पिले शिरते  
 महुरुचे निष्कर्षणे वाढुकसे होय कापिले शिर ते<sup>१७</sup>  
 उरुधानकासि आतां रक्षीं सामात्य तूं अजातारी

१ वज, २ इंद्र, ३ नादरहित, ४ नेजः श्रेष्ठा, ५ अपभानकर्ता, ६ शान्तूच्यास्त्रियां  
 व्याप, ७ कुंकुमतिलकाळा, ८ गुरुकडून, ९ काकशब्दीं (अनृतीं), १० अनर्था  
 चंस्याम, ११ लोहाण.

न च पर नर-कुंजर जो १९  
बहु वय सरले उरले  
सिंधु बहु तरुनि शेषी  
हाहा उपेशिला गुरु  
बुडतो सर्व बुडवितो  
सर्वहि उगेचि होते  
वरितां उदासपण बहु  
भीम मृणे चालविला  
क्षत्रिय धरिति कराया  
सर्वस्व हरुनि कपटे  
क्षमिले खलकृत-धर्षण  
समय न विलंघिला तरि  
सुजहि उगाचि आम्हां-  
खदनुभते या हितवम-  
तहि खल अति-दुख्लर हे  
सर्व यथाशक्ति रणी  
या आम्हां अति दुःसह  
वर्णनि गुरु सत भिविसि  
आहे गदा सहाय द्वौषिषुदें धरिल दर्न हा काय  
व्यसनीं मळूदयाते ऐसे बोलों नको विहराया

स्या हरिपासूनियां अजा तारी १९  
थोडे तों काय कर्म बोडवले  
कैसे वा सख्त-उडप फोडवले २०  
राम्यामे पावलोचि नरका मी  
लोभी कोधी तसाचि नर कामी २१  
ऐसा गुरुशोक अर्जुने करिता  
चापलता खजुनि मृदुलता धरिता २२  
वर्षे सन्न्यासि-धर्म हा तेरा  
समरीं ऐसेंचि कर्म होनेरा २३  
रुचीही सोडिली निरी हाते  
दुःसह कपिलो अशा निरी हाते २४  
जीवनहि हरावया झगडतात  
विषयीं झाला खरा दगड तात २५  
छूण्यात्मुमतेंचि धर्म वर्तनसे  
तिमिरीं पथ सर्वगैर्भगर्त तसे २६  
झटतों विजयार्थ धरुनियां सदैसी  
जेविं सार सैंतीं असे बदसी २७  
मज खल-बल-वान-पुम्पवहा काय  
द्वौषिषुदें धरिल दर्न हा काय २८  
पोटीं असे रवळगे, ६ सत्-असि, ७ ब्रणात, ८ भीती, ९ दैह.

१ सख्तपत्रोका, २ शत्र्यास, ३ चामविशेष, (क्रवि) ४ लिपिच्छाते, ५ रुद्ध-त्रुद्धांचे  
पोटीं असे रवळगे, ६ सत्-असि, ७ ब्रणात, ८ भीती, ९ दैह.

व्यसनीं दुखविसि निषुर के सें बोलोन कोविदा रथा ३१  
 द्वैषि किती द्रोणाच्छ औं भस्मचि करिन तो गदाधाने  
 भगवत्सरणे भगवद् भक्त जसा नरकभोगैदा धाने ३२  
 त्यजुनि भय स्वस्य रहा म्हणवी धर्मादत्तासि हा नर आ  
 हा नर-वासव देइल न सलोकफृत्युच्चाहि मान रथा ३३  
 अ्यालासि छष्णा सारथि असनां वद सत्य यांडवा रवानो  
 नरकीं नग पाहै लचि जरि गिलहि इत्यं पांड वारवानो ३४  
 पार्वतहि म्हणे होता उट्कर्मी निरत काय हा नियमे  
 केली जेविं करावी बहु-जीवनिकाय-काय हानि यमे ३५  
 त्यजुनि स्वधर्म झाला यस्थर्माऽश्रित असांत जरि पिँकेला  
 हा ब्राह्मण-ब्रुव ब्रुव धन घेऊनि कोरवां स्वयं विकला ३६  
 क्षत्रिय-धर्महिउत्तम परि त्यातें नीट चालवीना कीं  
 यन्निष्ठा उरुषाने स्वर्गश्री नित्य प्रालंबी जाकीं ३७  
 मद्दांधवच स्वपविले इतरांसि नसेचि अवधि लेरवाया  
 या अधमापरि बाटे त्या घर्दकर्णेहि न वधिले रवाया ३८  
 साज्ञा कनक-कशिषुचा जेसा तेसाचि हा वृष्ट मनातें  
 कैंचा द्विज कैंचा गुरु दुरिं करुनि बुडवितो अधम नाते ३९  
 अर्जुनजी सकृत नहे आरि अति दारण असा वधाना ते  
 रवल सावधान न मरे तरि सारावे असावधानाने ४०  
 कैला लज्जानेही रवाया तांबूल-कबूल आ ज्यास

१ जाणत्या, २ येवो, ३ भक्तभोगदेणाच्चापाने, ४ नरेद, ५ दृढ, ६ ब्राह्मण-पूणार  
 पारा, ७ बोलावी, ८ द्रोणा, ९ कुंभकर्ण, १० गण, ११ मांडवेही,

शर-शशनीं न निजविले<sup>१</sup> काय तुवां त्या तज्जाहि आळ्यास<sup>२</sup>  
 बाषाच्चा परम सखा जो कृष भगदत वापसा मान्य  
 पोतीं पाडुनि कयदें वधिला तें काय पाप सामान्य<sup>३</sup>  
 गेलें काय तुझें स्यां जरि पितृघातक हस्तनि मह वधिला  
 खल जो प्रवर्तला जन सकळ वधावा करूनि देला<sup>४</sup>  
 भगिनी-भान्या-करितां आवर्णी चाप रोप हा साहो  
 हुपदस्तत-मुज स्तवना योग्य न नीचा परोपेहासा हो<sup>५</sup>  
 रामें रावणसा हा स्यांचि वधावा रणीं असे होवें  
 यार्जोपयाज-मुनि-कृत हीइल लुटिके तुम्हां कसें हो तें<sup>६</sup>  
 धर्माकडे मज्जकडे नाहींच अर्धर्ष-लेश हा कांही  
 शिष्यद्वौहें मेला गेला यरनेल काय हाकांहीं  
 पार्षत-कृत गुरु-दूषण बहुतचि मज रर्व वर्णवेना तें  
 धिक्कधिक सकळहि म्हणती त्यासम जे सर्व वर्ण वेनाते  
 अंचु-परिपुत-नयने धृष्टद्युम्नाकडे विजय पाहे  
 राहे धर्म अधोमुरव भीमहि कोणहासही न ने साहे  
 शेनेहै म्हणे कैसे बदतो जाणो नहेचि पाणीसा  
 नाहीं कोणी येथें याची जिवा सूक्ष्म काणीसा  
 सत्य रसेज्ञा म्हणतो गुरुनिंदा बोलतां तडकलीला  
 करितील दर्शनार्थी प्रियकृष्ण हे बोल तांतड कलीला

<sup>१</sup> भीम्यास, <sup>२</sup> भगदत दृद्धशास्यानें याचाडोज्यां च्यापाषण्याचे केशफारण  
 इसालेहोने म्हणून नो त्या प्रत्यक्षात्, <sup>३</sup> शीर्वाभूमि सुकुदास बांधित असे, <sup>४</sup> प  
 वधि-माळ्यामर्यादेला, <sup>५</sup> वाणविशेष, <sup>६</sup> पर उपहास- दाशूनी केलेत्यानिंदेस  
 मविशेषक्रिया, <sup>७</sup> सात्यकी जिवा, + रोदनोदक युक्त नेंवानें.

शिरहि उलावें रवचा सुज गवावे  
 १-गृहाला पथिक हिजसे सोडुनि तुला अस्क पब्बावे ४९  
 तशादु काम रव हे नरकीं मृणती अपैचपा पड सां  
 पउसाथा लाविल अहि वृश्चिक भाजशील याण्डुसा ५०  
 सम अबैर परजे त्यांते नरकांत घातलें काने  
 रेसुनि मृणेल पौर्षत केला झोणें न घात लें काने ५१  
 खे महानुभावे आदरिला तो तसा स्वये स्वांत  
 जोविं कृतध तसें मानी वळद्वासही तुझे स्वांते ५२  
 २-वधींहि शिरवंडी कारण उत्सादिला तुझ्या बाये  
 ण तुम्हां दुष्ट-सूतां- वांचुनि जोडील हीं महापांे ५३  
 तुझा जन पाहे तुज सा आजि पाहुनि रवीला  
 ३-राजभा बहुधा विधिने तुजलाचि राहु निरवीला ५४  
 लें आयुष्य तरिच निंदिसि तूं गुरुगुरुते  
 नर वांचेल कसे करिल ब्याघा-समीप गुरुगुरुते ५५  
 हीं उपयोग तुझा कटकीं पब्माग्रही नसा वास  
 ४-तुरग मृग-मर्दसा तूं अस्तुति-याच हीनसा वास ५६  
 इन तुझे शत मी एकचि माझा गदा-प्रहार सहा  
 ५-पब्मों नको घे अमृतरस असा नसे महारस हा ५७  
 धन मृणे बदेल न दुर्वचने मन अद्भुत-जन कांहीं  
 ६-शमा-रतांचे त्वचुल्य मनुष्य-पशु भजन कांहीं ५८

१. गृहाला, २. आलिकडचे, ३. दुष्ट, ४. स-जन-आपलेमरण, ५. अंतःकरण,  
 ६. मासारणाच्या-पक्षींच्छासयासणाच्या, ७. अर्जुनगुह्यते, ८. अर्जुन, ९. क  
 १. पारिता, १०. सहा, ११. उसनंकेला, १२. निर्जना.

हृदयीं क्षमा असावी सर्वत्र सदा असों न ये यण ती  
 मृणती क्षमितां दुर्बल न क्षमितां करिति दुर्जन प्रणती ५  
 गिञ्चिलासि महादुरितें दुष्ट करिशील काय वध माजा  
 पाहों न ये तुजकडे ग्रह्य दृष्टि-पुढोनि अधमा जा ६०  
 जो घोकशी तुज जसा रहरतीं अति कामरस कलंब्रोस  
 पाहोनि पावले ज्या नरसिंहा सौमेर सकल आस ६१  
 शूरियवा सिताश्व- छिन्नभुज ग्रायन न महातेजा  
 बहु धन्य मृणत होते अमरसम रसिक बुध पहाते ज्यो ६२  
 याते बधुनि न लाजसि न रकफङ्गा वरुनि वीरहानीच्या  
 मिरविशि पुरुषार्थ मृणसि लोकीं आपणाचि वीर हा नीच्या ६३  
 केवळ चांडाळचि तूं झालासि ग्रायंगत सज्जन-घाते  
 पाष्ठा तुलाचि घडले कर्म तसे न च घडेल अनर्घाते ६४  
 म्या न सतां छिन्न-भुज ग्रायंगत द्वोण मारिला मैंदरी  
 बैदरी निवेल विप्रा १ धम-शमने सर्व-शांत-धाम-दरी ६५  
 द्वोण-शिर कापिले तें नाक तुझें काय जेविं घटकर्ण  
 तैसाचि रणीं मर तूं येणोनि फिटेल आस-कटकर्ण ६६  
 दुर्वाक्य पुन्हा वदतां द्वोण-शिर तसे तुझें हि कापीन  
 न मथितिल रववा तरि हे भुज केले व्यर्थ काय गा पीर्ने ६७  
 मूदा केवळ धर्मे राज्य-व्यवहार चालतो काय  
 न करी अधर्म ऐसा जो एक तुम्हीं रचाल तो काय ६८  
 दुयोधिने अधर्मे घूत-कीडेंत वंचिला पार्थ

<sup>१</sup> याझा, <sup>२</sup> क्लियेस, <sup>३</sup> देवास हवर्तमान, <sup>४</sup> झोणास, <sup>५</sup> निस्तेज, <sup>६</sup> पातकरहिताते, <sup>७</sup> आमाणिकटक्यांचे भूषण, <sup>८</sup> पुष्ट, <sup>९</sup> देह, <sup>१०</sup> भाणनिरोधकेलाभसा, <sup>११</sup> याझाशब्द द्वोण  
 # वदरिकाशम, ++ सात्त्विकतपस्त्वं देवेन्द्रिय.

लुटिला कुटिलाने हा चोर-समूहें बनीं जसा सौर्य ६९  
 छकिली सती अधर्मे होता फेडीत पापजन वैसा  
 पाठविले बत्कल-धर करुनि अधर्मेंचि सर्व वनवारा ७०  
 धांवोनि येत होता जो मद्रप एक भट कच्चवळून  
 नेला पुजुनि अधर्मे क्हाशा थाचेंचि फटकळ वळून ७१  
 चाधिला बँड अधर्मे कोंडुनि विंपीनीं जसा शशीक सारे  
 वाटले दृकसे नाहीं तरि होता खांसि नो वद्दा कसा रे ७२  
 दूषिष-प्रभुच्या पांते घडलाचि अधर्म धर्वलतुरगाही  
 पूस रवरे कीं रवोरे दीतेल देवर्षि सिद्ध सुर गाही ७३  
 शूरिश्वा अधर्मे संहरिला खांहि पैंडितं गन्ये  
 देवडुमुं दुर्देविं जोविं मदांधे करीवरे वन्ये ७४  
 वांहीं तसाचि यांहीं केला आहे अधर्म हा कांहीं  
 ता कांहीं महणति वैचे होईउ तुझ्याहि कश्य हाकांहीं ७५  
 तं धर्माधर्माचे तल कच्चेनाच बालिशामना ते  
 प्राने नेणुनि निंदिशि तूं पामर जेविं वालि-दोमनाते ७६  
 पूस परांचे पथ तूं पांचाब्याचि सांड गावांचे  
 धर्ज-शशा-सृगांतचि बची पज्जहि हरिपुरें न लांडगा वांचे ७७  
 कोणे सात्यकि लेवनि शर कासुक घे महा-मुज गदे तो  
 वाढे गरुडासि शिव्या वहु चक्षुर्विष महामुजग देतो ७८  
 शावरि सात्यकि धांवे पार्षत टाकी उडी रथावरुनी  
 गमले ते अंतकसे अन्योन्य-क्षय-करा पथा वहुनी ७९

१ स-अर्थ-इच्छान्त् २ वस्त्रास ३ विषमर विपरीत ४ असिग्न्यु ५ अरप्तांत् ६ सता ७ प्रमन  
 ने, ८ अर्जुनालाही, ९ सास, १० आपल्यास पंडितजसेमानणारा अशा, ११ कृत्यतः, १२ कोरे  
 वानी, १३ पांडवानी, १४ सैन्ये, १५ राज्याते, १६ मेंदा, + अरण्यसंवंधी अशा.

प्रभु-वचने दुते धांवे भीम बळे माधवैसि कवटाळी  
 यमुना-हृद गहडाची दृष्टि-वराची नसीच कर्व टाळी ८१  
 आवरितां आदेशी त्यासि पदीं भीमरेन तो सांव्या  
 त्याते सहदेव म्हणे आम्हा करितां दुरुक्ति सोसांव्या ८२  
 पांचोस्य म्हणे सोडा सोडा धरितां कशास भावोजी  
 रबल-दहने हर्षें द्या देत्ये राघवयशा सभा वो जी ८३  
 येदूंद्या हो मजवारि हा सात्यकि सत्य वात पर्वत मी  
 नुरवीन या वराकीं नुरवीरविजेविनिळहि गर्व तमीं ८४  
 हे कोरव आले कीं यांचेही मथन हें महाकार्य  
 आम्ही युद्धित करावा सर्वांनी मयुनि औहित हा आर्य ८५  
 अथवा यांच्याकांहीं नाहीं यार्या महातपा लेरवा  
 म्हणतो काळा दाबुनि अरिजेविं गजा महात पाले एवा ८६  
 जो छिन्न-बाहु वधिला कोरव्य मला तथापरि समजला  
 वाढे अधिक शतगुणे तेजस्वि अलोंत यापरिस सजला  
 तेज स्वी धरवेना कळलासि स्पष्ट तूंचि फुसका रे  
 हें परिस्कनि मारुति-भूज- धृत सात्यकि सर्पसानि फुसका  
 नुजांतुनि न स्फुरे संसारांतुनि जसाचि संसारी  
 त्याते धांबुनि वले समजाविति धर्मराज कंसारी ८८  
 कोणी ऐकुनि कुरुवर लोंबरि ते शीघ्र नरवरा गेले  
 तेसे हरिपरिस्कनियां मत्तगजांचाहि न रव रागेले ८९  
 कुद्द व्याघ्रचि सात्यन पार्वत ते रात्रि रात्रि रात्रि ससे  
 पर गमले तदिषुहि असृ- रात्रि-लव्य-मोद राक्षससे

१ सत्यर, २ सात्यकीस, ३ सात्यकीची, ४ इडप, ५ धृष्टधर्म, ६ रात्रि, ७ धर्मराज, ८ गण

## अध्याय-२३

पडले गळांचि धांबुनि सेबुनि बहु रुदै रुरा सरथ डकले १  
 अभिमान-दिकेन स्कटनि कुरु पांडुज से रुराष्वर थडकले २  
 नारायणाऽस्त्र योजी गुरुपुत्र पराऽवेला-विलापार्थ ३  
 वादे त्या असरांच्या दुर्देवं तो वलाविला पार्थ ४  
 ह्वाष्टि विविध-शरुंची बहु होउं लागली असैसहा ती ५  
 कलि-लीलेला उधरसे नवीरांचे निला असैसहाती ६  
 जाळी पर-कटकाते ग्रीष्मीं दक्ष-दहन जेविं कळाते ७  
 कोणाचीही चालों नेही नारायणाऽस्त्र कळा ते ८  
 पेटे अधिकाचि जोंजों वाराया करिति यत्ते जन गा ९  
 नावी परा जसें रवि- कांताच्या दिवसरलं तेज नगा १०  
 धर्म म्हणे क्षमिय हो करितां काशास काय-होमाते ११  
 मीमंड-भाग्य केवळ पापी ताराल काय हो माते १२  
 दृष्टिघुम्मा उरले बळ रक्षावें वृथा न भाजावें १३  
 वा विहंगाहीं सोडुनि दब-परिवृत-पांदा नभाजावे १४  
 जा शानेया माझे मामाते सांग नमन मामीते १५  
 जे केले साद्य तुवां शत-जन्मे आठवीन वा मीते १६  
 आहे सुज समर्थ म्ब-श्रेष्ठ करील हा यदुपदेश १७  
 विष्णविथि-सेतु होउनि लोकालां तारितो यदुपदेश १८  
 सानुज मी या अस्त्र-ज्वलनीं शिरतों अरे अहीन-कुला १९  
 सह रेवा मेलाही तो धन्यचिजो न भी अही न कुला २०

१ क्षेत्रस्तम्भ, २ रुदै रुरा से वेलापार्थ, ३ दुःसह, ४ गवान्ते, ५ कोही, ६ सूर्यकालाच्या,

७ मूर्धन्ते, ८ हानामहाते वेष्टित अशारक्षास, ९ यदु-पद-रुदा-ठाणा, १० अत्तुपदेश-

अशाराउपदेश, ११ संश्वराला, १२ पश्यानी, १३ विष्णव-ध्रुवि-सेत-विष्णि, १४ गोपनीयीसेत

जननीस शोक वाधे मुत्राचा वेचतां वृथा काये  
रण-मरणे हर्षेल प्राकृत-माता तसी दैया काये ११  
भीष्म-द्रोण-समुद्दीं नरलों या द्रोणि-गोष्ठीं बुद्धतों  
उच्चल प्रकंपना जे ते व्यजने तुच्छ तूच्छसे उडतों १२  
जिष्णु-मनीं गुरुसुवे यांडब पांचाळ शोष आहेत  
हे मारुनि शुरवावा गुरुचा वधिले न सर्व हा हेत १३  
अभिमन्तु बाढ जेणे कथुनि वधाचा उपाय मराविला  
लाजविले उग्रत्वे दुष्प्रेहत्वे-गुणे यमारविला १४  
सरुते जेणे सुसतां धर्म-घृतांत वदन वार्सून  
हुळ्णा उपेक्षिली हे हर्ष नमुनि नित्य पद नवा रुन १५  
जेणे जयद्रूथाते खा व्यसन-महार्णवांत रात्रिरुद्धरा १६  
लेवुनि कवच केला श्रम कुरुपति अर्जुनासि रात्रिरुद्धरा १७  
पांचाळ सखजिन्मुख जे होते मज्ज वार्य इटत रणीं  
ब्रह्माःस्त्र राहुकर्वीं जेणे ते गिळविले स्फमद्तत्रणीं १८  
द्याया आम्हां सर्वीं स्वर्ग-निवास प्रवर्तला होता  
कल्याण-हृत-गुरुस्थां मारविला युद्ध-मन्त्राचा होनां १९  
अस्त्राःग्नींत जव्यावे हे यायचिन्त सर्वथा युक्त  
उक्त प्रकार जेजे खांत वरा शीघ्र करिल हा मुक्त २०  
प्रभु भुज उभारुनि म्हणे सेनिक हो शीघ्र आसुधे सोडा  
यानावस्तुनि उत्तरा कर या अस्त्रासि सर्वही जोडा २१  
भस्म करिल योध-जना बहुतां वेमा शम हो

१ दैह, २ कुनी, ३ महावतास, ४ विंजप्ताने, ५ कार्पस, ६ विंजप्ताने, ७ द्रौपदी, ८ सर्वी  
९ मत्-जय-भर्य-माद्याजयासाठी, १० हवनकर्ता, ११ ब्रह्मास्त्रानल.

न धरिल उरविल कोणा । न हुताश रथागता विनाश महा २१  
 तों भीम म्हणे कथितो हा हितहि तमाळेनील परि सारे  
 मानधन कुलज-जन हो मन हो न चर्तु वाक्य परिसा रे २२  
 सोडावे कुलजांहीं जीवित समरींन शास्त्र सोडावे  
 मोडावे आत-चन अद्यश शरीरार्थ केविं जोडावे २३  
 घरितों भीया अस्त्रीं न उराया तिळहि उरगदा हातें  
 रे गरुड-संश्रिताच्या विष-दहने करिल उरग दाहातें २४  
 पावेल मजसुदें हा घेऊनियां हाँर विष तापातें  
 भिउनि रघुरामा भूगु- राम कसा हारवि प्रतापातें २५  
 रे जिष्यो लां समरीं भिउनि परां सख बछ न सोडावे  
 करपदा तुझें उजवें विशेंर विगांडीव पळ न सो डावे २६  
 जिष्णु म्हणे आर्या भी न करिन अन्यन कार्सुक-न्यास  
 नारायणारु-गो-द्विज- तेजा यावा न मान अन्यास २७  
 नेंजन्मेवच यरिसूनि तो अत्यहुतमान-सख रागेला  
 धनसाचि द्वौषणे रि स्वीकारूनि मान सखरा गेला २८  
 हास्य करूनि गुरु-नंदन तार्डी अस्त्रा॑भिमंवित-शरानीं  
 वाटे दाव-घर्तीं शिरला तो द्विरह काल-वश रानीं २९  
 भीमांचलावरिच वा अस्त्र-जलह-पदल ते सकब बब्ले  
 कटक कब्बद्धे बहु परि हृदय पवन-सूनुचेंन कब्बद्धले ३०  
 लिनिवरि उतसूनि सर्वाहि करिती तकाळ आयुर्ध-न्यास  
 म्हणनी स्फर नरहि असो देवा या विषुल आयु धन्यास ३१

१भीहणा, २जिंकपणा, ३असुना, ४करकमल, ५बाणरहित, ६असुन्कशरन, ७भी  
 महूपर्वतावर, ८भीमाचे, ९शस्त्राग.

जैय आच्छादी भीमा अस्त्र-ज्वलनांत वाहैणों-अस्त्रों  
के शब-इषाचि इांकी त्या बाका त्या महात्मीयों वरन्ते ३१  
दहनीं सिक्कोनि कछवी कों दहन-समान वेगवा मीन  
मजहि गमे तो अस्त्रा प्रथम जरा मानवे गवा मीन ३२  
वाहण-परिवृत तुम्हाने भरमन करि दहन-राशि दिस्त्यला  
सुरवद्विचि पर-प्रतापा १ तप त्या जो हरि-द्युशिंशिर त्याला ३३  
भीमावनार्थ धावे ब्रह्म करी जें चिराड्यु धात्याते  
पद-धावन बहु यश दे विस्तृतपदा निरायुधा त्याते ३४  
दीप्ताऽलयांत शिरवी जेविं कृपण-धनिक-यानवास वही  
प्रभुसि तसा अस्त्रों तो पावेना भक्त-मान वासवही ३५  
दोषे नर-न राघवा गांविति भीमासि धरुनि सुरंथाते  
जारि हा असा दुराध्यह वदले बहु धन्य वरुनि सुर याते ३६  
झोंबति ते भीमाच्चा जेसे याचक करास दासाच्चा  
वंन दुराध्यहा स्व-दु-राघह जाया करा सहा ३७  
घे धनु धनंजय नृषा शोरि शराते बछोंचि झोंबोनि  
ओटिति रथावरुनि मग धालूनि मिठी मुजासि लोंबोनि ३८  
तों तों गर्जे भीम प्रभु जोंजों बल करुनि आकर्षी  
नारायणाऽन्न रववळे त्याले बहु न रदाद नोंकर्षी ४०  
कृष्ण महणो हें काय खज आयह बान उचित हें कविला  
उतर रथावरुनि स्थण अभिमाने कोणकोण न ढकविला ४१  
युद्धे निवारिते तरि कां आहीं सर्वन करितों युद्ध

१ अर्जुन, २ र्जन्याल्लाने, ३ मासा, ४ शब्दवापरस्य सूर्य, ५ रीतल, ६ दीर्घाड्यु, ७ ब्रह्मणाते,  
८ पादानींधारणे, ९ कृष्णास, १० उत्तमवेगाते, ११ नाक-ऋषि-स्वर्गस्य ऋषि, १२ गा-  
यह, + उधाराची वही, कं गोलेआहे वस्त्राच्याचे असा.

कुद्द नको होऊँ वा या अस्त्र-शमीं उपाय हा बहुद्द ४२  
 शस्त्र-न्यास करनि हे वीर तुझे उत्तरले पहा सारे  
 या रेवती-धवन-शुज- वचना दे मान मानहा वा रे ४३  
 दुर्योधन-दुर्देवं प्रभु करवां तो बचेंचि उत्तरविला  
 कीं देणार पवन-सुत शोक तुला जेविं शङ्क-सूत रविला ४४  
 न्या रमरतां कामा रि- षट् काढहंकार सर्वहरपावे  
 भीम बचें बहु-कष्टे पूर्वीं खाप्रभु सिजेवि हर पावे ४५  
 भीम-प्रेम-बचेंचि न पावुनि नारायण इरुन्न-दर वबला  
 या स्थयशें जेविं तसा सहनक-कुस्फमें न नाक दरवेळा ४६  
 नारायण इरुन्न शमले जेवां तो वायुना तवय शमला  
 प्रभुचेंसे प्रभुं च्यांचे सांगों हे दुसरि मात त घश मला ४७  
 उनरवि पर प्रभुदित ब्रेक्षनि पौरवयती अस्तरव पावे  
 ल्यासि म्हणे उरल्यांचे याचि महाउ रथान्ते अस्त रवशवे ४८  
 द्वौणि म्हणे मृत्युपरिस भंग अधिक शत-शुणें असे आहे  
 मृत-मारण नीचोचित होते पसरीत कीं पदर आ हे ४९  
 अस्त्र-भद्रिष म्हणसी उजकीं उरवावयासि पर-तेल  
 योजूं नये युन्हा हें योजिन तरि मजवरीच वरतेल ५०  
 मज-हारि सुहें उरावे न पछासारि हि शबुकटक-कोळविहे  
 केला दिव्यास्त्र प्रति- घात रवरा गोपदार- बोळविहे ५१  
 मूर म्हणे न जय श्री देशिल तूं वा परंतु कामाते  
 देनो स्वर्वेष साधुनि चले प्रभु वाप रंतु कामाते ५२

१ अस्त्रगांतीविषची, २ राष्ट्रावचना, ३ धनराष्ट्राला, ४ अर्जुन, ५ नारायणास्त्रानेसम, ६ स  
 बासिनद्वाला, ७ मक्षाचे, ८ शश, ९ दुर्योधन, १० येलेल्यासमारणे, ११ नीच-उचित-वैता  
 लायास, १२ रात्मुहरेल, १३ हरणारे, १४ हृष्णाने, १५ उत्तमस्त्री, १६ अस्त्रविहे ते,  
 १७ अस्त्रविहे ते

अंबक अस्तीं कीं तूं न पछों देसील पदहि स्कन्दाम्या ।  
 तुजवारि गुरुभ्यवध हा भार दिला फार न गुरु शुभा म्यां ५३  
 चृष्ट गुरु-स्कता स्तंवे पटु जेविं हया तापवी भतोदैने  
 धांवे परासि याया चिंतुनि तें पाप विष तो हाने ५४  
 शरभ जसा सिंहाते गांडुनि करि मग्न राया  
 सात्यकि भेदे व्यसनीं खा जेविं और्ष राया ५५  
 द्वेषि म्हणे शेनेया राक्षिशिल न अप्यराह आपण जा  
 राक्षिल न शक याचा जरि वा आजाहि करिल आ पणजाए  
 पांचाळ सर्व वाधिल्या- बांचुनि यावेल कोपउपेशम न  
 वेंचुनि बाटविसिल तूं ज्वलनाचें करिल काव तुप शमन  
 ऐसे गर्जुन अर्जुन- समजो समजोनि करुनि पाव कवी  
 पावक विरव्यात जगीं तेंशासहि तो महात्मा वकवी ५७  
 एकेचि शरे भेदुनि कवचउर क्षत्तेज ओकवी राया  
 सात्यकिला लोकवितां प्याले बहु सर्व लोक वीरा याँ ५८  
 गमला झाला तो गुण- सदलाचा डबा परेत रणी  
 वहला असेलचि धसनि तेजानी चाड बा परे वरणी ५९  
 सूतें शीघ्र पचविला सात्यकि तो लजुनि समर्थहि माणे  
 ज्या शत्रुघ्नि गुणा म्हणावे स्व शिरीं तूं शंसम रमहिमागे ६०  
 पाडी दुपद-स्कता शार हाणुनि जेविष्ठ मोदवांमाजी  
 पाहे दृष्टि परांश्वि- भीतां जेविं प्रभो वैयों मोजी ६१  
 पांचाळ-चमू रववळे स्वर्गाभाते शीघ्र बोकवी तीते

१ इंद्रस, २ सुवीर्ण, ३ ज्ञातुकाने, ४ गालिके रामायण, ५ दांति, ६ रक्ष, ७ अखस्याम्यास, ८ मन, ९ शुनोदामन भवनिकाश, १० सुदूर्मूर्म, ११ हिमानलाने, १२ दिवांधांस (धुबडास), १३ प

रण-मृत्यु नन्य रुचे जरि      वहु हित तरि जेविं बोळ बीतीते ६३  
 भीम धनंजय मालव      पोरव युवराज नाम चेहिपती  
 है पांच धांबले ज्यां      डोके पाहोनि आमन्ये हिपती ६४  
 बधिला युवराज पछे      पोरवहि पछे पछेंचि मालव तो  
 खा गुरुस्तासुदें पर      यासुयुहे जेविं हीप मालव तो ६५  
 चंदावरि हैरि बुड्डुनि      निजमरव करितां जसा परमरव वच्छे  
 शर दृष्टि गुरु-स्तावरि      भीमतसा बहु करि परम रववच्छे ६६  
 तेज परम-दृष्टि-कंशद      राम तसे द्वौषिणी किमपि ल्याला  
 उचितचि जरि हारणीच्या      येहुल दृक्-दृश्निं हिमे पित्याला ६७  
 एक जगत्सार्णात्मज      एक महाउचौर्यराज-कायज गा  
 ते कुद्दुमुद्दु करितां      कल्यांत-भमन होय काय जगा ६८  
 समर-मरवां कोपविला      प्रथमचि आचार्य-युव तो धनुते  
 रवुनि मुहूर्त मूर्छित      केला भीमें स-६९-योध-बुते ६९  
 नम ल्याच्या शर-जाळे      कोंदे वाहों शाके न वात रणी  
 एक कुपित रुद्र गमे      एक प्रक्षयीं जसा नवा तरणीं ७०  
 भीमाचेंहि द्वौषिण      छेदी कोहडं होमदां देवा  
 वाटे गजा महागज      भर्ग महाभद्रि तो नदा दे वाँ ७१  
 स्त्रासि अंलिक भेदुनि      याडी प्रकटूनि अर्थ-मायेते  
 जैसे दर्णे धैनिते      गुरु-सुत्रां तुरवि वारुम भायेते ७२  
 भरव स्वेरउधबले      मूर्छित होनांचि रश्मि-ओवरिता  
 पुला भीम गुरु-स्तत-      होमें समर्थीं असोनि आव रिता ७३

१ बाब्मनिपीते, २ इह, ३ हिंच, ४ गासुइब, ५ झेणसुब, ६ अपवा, ७ लडाह, ८ अस्त्रह  
 कमधाते, ९ अरण, १० धेवाने, ११ सारायि

जैगा करिता झाला देत्यांसीं धरनि शक संगर जी  
तेसा गुरु-सूत पांडव- पांचालांसीं अरीम- संगर जी ७४  
गेली हुमद-सताला पांचाल-चमू तिलाहि सोडुन माँ  
तपन-प्रताप-समयीं न मृणति कोणीहि सेंदु सेंदु नभा ७५  
द्रेणि-पर-चमू मर्दी देवनि भय-ब्यया पिटी काँहीं  
मूल-गहत न हरिडे मोळ्या झाल्या तथापि ठीकाँहीं ७६  
केले भग्न बहुत परि न मनि तो अजित-सारथि वरमला  
त्या कटकान न कोणी आढळला अजि तसा रथि-वर मला ७७  
होउनि गुरु-सूतुसुदे इवेताश्व मृणे त्यजूनि भीड औरे  
उद्दीजा अबांते कां वधिसी मजसवेंचि भीड औरे ७८  
हरितों मी तव दर्पा लाहीज्या माजलासि भांडवले  
यामागे बहु निटुर होउनि तुजसीं मलान मांडवले ७९  
आम्हांवरि जो इये प्रीति तुझीजी सुयोधनावरि नी  
शक्ति हि दावीं समयीं निज-तेजाने स्फोट नावरिती ८०  
नाशिल सर्व तुझा हा मद तोचि द्रोण-पातकर हाते  
सोडुनि साहंकारा अन्य-जनीं कोण पानक रहाते ८१  
मुससि क.से अनिअप्रिय, गुरु-सूत-कोपार्य अर्जुन वदे हें  
कायुरुषत असेंजरि अर्जिल तो पार्थ अर्जुनू नव-देहे ८२  
तरि पर्व-भाषणाचीं कथि तों तुज कारणे नृपा परिस  
वहु गुरु-युवीं पार्य- प्रेमा गुरुपरिस त्या कृपापरिस ८३

१ प्रतिज्ञा, २ उजी, ३ कांती, ४ स-हु-चंद्राचित, ५ स-हु-ताराचित, ६ सूक्ष्मंयाचे  
महत्व, ७ व्यारव्याहीं, ८ दाउग्या, ९ निर्बंकाने, १० युद्धकर, ११ शद्धा, १२ द्रव्याने, १३ धू  
ष्टुम्भ, १४ संयादील, १५ कठोरभाषणाचीं, १६ हेधतराष्ट्रा, + नदींधनार्थं अव्यय

पार्थाचा विनय कृषीं द्रोणीं भीष्मीं युधिष्ठिरां विदुरीं ८  
 तोचि गुरु-सूतीं लोभहि बहुताचि वाजेविं जिष्युचा मिदुरीं ९  
 परि भवदैनये पडला विष्ट तशाही सरव्यांत हा मूरा  
 अहित अहि तसा इसाला उचित गळ-विहार रत्न-हाराज्या १०  
 वधिले मातृव पौरव दुवराज राजीर्ति-भाजन तिधे ते  
 सात्सत पार्षत मास्ति दमिले जे वीरराज नंति घेते ११  
 पडले होते हृदया धर्मकें धिरदियासि जंविं घरं  
 कीं उदके ढेंकुवसें पहँघे वचने यकांत जं यिघरे १२  
 हेवें पार्षत सात्यकि यांत कई भोद घातला रवोदा  
 तो उकलिला मनें जो करिता धृति-हृष्टि-घात लाखोदा १३  
 यात्तव अमृत-पूर्व क्रोध श्वेताऽश्व-मानरीं पंटे  
 कंक्षीं जेविं दवाऽनुठ वकज्याला धावदा सरवा भंटे १४  
 इसाला गुरु-सूत-हृदयीं तां बहु कटु परप-वाद शर भाला  
 निद्रेंत लाविला मृग-राजाने काय पाद शारपाला १०  
 तोये बहु तो वाटे उन्गूलिला कृष्णा-मुग रोपै कंरी  
 इसा दृश्या। दृश्या १५ हिन-गण-दाहार्य रिद्ध रोपै करी १६  
 वरमाऽग्न्यस्त्रे सकळहि शत्रु कराया परारु रोपाऽरेया  
 करुनि प्रदीप सोई १७ तृण मानुनि ला पैरो स्तरोपैरेया १८  
 प्रस्त्र प्रकटी ज्वाला-मालाऽकुल शर अनंत राया ते  
 करि संतराय योगी-श्वर-योगांते अनंतरायाते १९

इंद्राचा, ३ वज्राचर, ३ भवत्-अनय-तुयन्याज्यन्यायाने, ४ विरोध, ५ हनवीर्यकेले,  
 ६ नमस्कार, ७ कठोरभशा, ८ कलह, ९ पूर्वीनसालेला, १० गवतांत, ११ वालहृस, १२ गज,  
 १३ वाण, १४ मृत, १५ वाणसुरवास, १६ कृष्णास, १७ सूर-उपार्य-देवाससेव्यजशा, १८ कंठ  
 यावायर्कीडा.

सजिती जलौशया गुरु गंगीराही नदी नदा यादे १४  
 गुरुच्या पर-बछ केले धणमात्रें हीन दीन होयादे १५  
 अहि बाहेर निघाले सोडुनि बहु तापतां महि बिळाला  
 कोणासहि अभय-प्रद आश्रय त्या संकटांत न मिळाला १५  
 त्या अग्न्यस्त्रें सहसा सेना अस्तोहिणी-मित जचाली  
 बहुत नहुत होणारी जी तीच सुटोनि तेथुनि पचाली १६  
 रेसा करिता इमाला एकचि रोडून बाण विप्र लया  
 रुद्राधिक गमला तो की नसतां समय जाणवि प्रलया १७  
 धरि पर-चमू धृति जसी शुभ-शिंह-रवा दकावता न गजी  
 पार्थी रवार्स्त्र-प्रति- पक्ष ब्रह्मार्च योजिले मग जी १८  
 घन शास्त्र-वर्ष शमले शमतां अग्न्यस्त्र सर्व तमही ते  
 सर मूणति मुख्य छण्याचि हे धरति न शेष पर्वत महीते १९  
 मेळेचि छण्या ऐसे वा सर्वोनीहि मानिले होते  
 असत शस्त्र-प्रशमीं पाहुनि बहु तेज मानिले हो ते २०  
 चन-पटल-मुक्त रवि-शशि-निष-छण्याहीं स्व शंख वाजविले  
 गाजविले लोक सकल तोवेक कुरु-नंदनादि लजविले २१  
 शोक-ध्यान-परायण अश्वत्यामा करांगुळी मोडी  
 जोडी हस्त शुनिला दीर्घेण्या-श्वास चापही सोडी २२  
 तोधिक्धिक् सर्वमिदं मिथ्या ऐसे मूणे रक्षापरुना  
 दाकुनिउडी पक्षे हो दीघि तपोयोग्य-चन-पथा वरुनी २३  
 तों ज्याच्या उपदेशे बहु जनि-मरणाद्यः नर्थ चुकतात

१ जलाधारजशा २ उत्रें, ३ व्याख्याञ्जुन, ४ नाशरहित, ५ तुसी, ६ अश्वत्यामा,  
 ७ जन्मरणादिसूजनर्थ.

तो भेटे भर्गप्रभे १८८ भगवान् भव्य-प्रभाव शक-तौत १८४  
 छावे धन्य जयाचे १८९ तीर्थाचे तीर्थ पद नमुनि पतिने  
 खा वंदी तो चिंता- १९० शोक-परिम्लान-बदन मुनिपतिने १९५  
 सविनय पुसे अहो म्यां १९१ आणे आरन्न-प्रयोग हा केळा  
 रुद्रेंहि न पावाचे १९२ यद्दीते-गुहाचियाहि हा केळा १९६  
 सर्व चमू न जब्लाली १९३ ठृष्णा गुरुन वांचले कसे वा हे  
 जे हरचकसि खांची १९४ याले की आंच लेकसे वाहे १९७  
 हे पाचा कीं काढे १९५ केले विषरीत पूर्व कीं नुकळों  
 सांगा कां गायत्री १९६ जप-परमी मंत्र-सिद्धिला सुकळों १९८  
 आस म्हणे नाशथण १९७ होउनि कार्यार्थ धर्म-रुत पाला  
 जब्लाहि न सेवुनि पूर्वीं १९८ करि मैनांकी अरिम्लन सुतपाला १९९  
 सासष्ट-सहस्र संमा १९९ धृत-यम-नियमासि सर्वदा जपला  
 नितुकेंचि पुन्हा तप तो २०० ऊर्ध्व-मुज स्वाणु वात-मुक्त तपला २००  
 तो ब्रह्मसूत जेळों २०१ प्रभुची नेवांचि पूर्ण होवै दबा  
 मग दर्शन भगवान् रे २०२ भव हर सेवक-मधूर तोयद या २०१  
 म्रेंम शिरीं निविती २०३ शशिशत-मह-दलन देव देव-रद  
 नामतीं शिरीं करसुनि २०४ करितां श्रुति चिन दे वदे वरद २०२  
 मदक्ष मत्यसादे २०५ हो तू मनुल्य मदधिकहि समर्ग  
 त्वदधिक तेज यश नमो २०६ काणा ही योगि-मुनि-जना उमरी २०३  
 खा नारसील वधिसिल २०७ म्हणासील ज्याज्यासि नागि वधीन  
 शस्त्राऽस्त्रापासनि भय २०८ हुज किमविनसो असो जघ और्धनि २०४

१. विवस्तुर, २. व्याप, ३. ज्यामल्लासासून प्यालाजोकर्तिकसामीसाच्चा, ४. ऐनाक  
 नामकरणी, ५. वर्ष, ६. साधीन, ७. येघ, ८. कृष्ण.

विश्वेश असे पुळक होउनि पत्रम प्रसादे वर ज्या  
 तो हा यदुपति याच्या नामिनि पदाच्या समस्त हेव रुजा ।  
 याच्याच्चित तपापासुनि इाला यासमच्चि नर महातेजा  
 तो हा अर्जुन नारा । यणच्चिम्हणति कवि वरे पहाते ज्या ।  
 रक्षित दुर्गा दुर्गीहे साधुतें आदरें अवतरून  
 यांच्या यद्-पद्म-रुजः कणहि न होइल शर्चीधवतरुल ।  
 श्रीकृष्ण रुद्र-संभव पूजितसे शंकरासि हा लिंगा  
 अहि चंद्रमा तसा तूं मनि तरि कृष्ण-द्यासि आळिंगी  
 तूंही रोद्र तपस्या तेजस्या हृद-भक्त द्विर्विजा  
 ईश्वर-चर-मारादें इालासि नासक रक्षितर्विजा ।  
 इत्यादि तत्त्व ऐशुनि तो डुर्गुरुच्या कुमार वहु मानी  
 श्रीवांशुकारणे नति करुनि श्रीकेशवासि वहु मानी  
 हृष्टात्मा व्यासातें यंहुनि अवेहार शीघ्र तो करवी  
 आवरि विश्वं रक्षक रुद्रं निवाया जीविं सर्व लोक रवी ।

### उपच्याद-३५

अर्जुन निज विजयावह मोडे आचर्यकिसपि पाहोनि  
 वाहोनि विस्मय-भर ध्यानी हांता तदस्य रहोनि  
 तों व्यासातें याहे नसुनि म्हणे कसुनि आ तपेस्या मी  
 दुसतों सांगा न लुक्ही उद्याल तमासि आतप स्वामी

<sup>१</sup> शर्ची-भव-तक्षण-हृदत्तक (कल्पतक) हूनउणा, <sup>२</sup> अभिनानी, <sup>३</sup> सेवारात्रा  
<sup>४</sup> भाष्याकिरणास, <sup>५</sup> तयोरुपथला.

जेक्हांजेक्हां करितो जिकडे जिकडे शिरोनि परम रणा  
 निकडे निकडे दिसतो दिव्य पुरुष तोचि हेतु पर-मरणा ३  
 वर्णे कृष्ण भयंकर बहु चालतसे त्यजूनि तो धरणी  
 मरती तच्छूलोत्थितः- शूल-सहस्रेचि सर्व योध रणीं ४  
 दीप-पुरोवर्ति तिमिर चायु-पुरोवर्ति घन-पटल फाटे  
 नैमें तयां पुढे यर- बल तें पहुनि मला नबल वाटे ५  
 पागुनि गीआधीं रवि॑ शत-संप्रभ बल-समुद्र अनेवधि तो  
 शूल-विनिः सृत-शूल- प्रकरें मच्छत्रु-योधजन वधितो ६  
 नन मानितसे वधितो पार्थ शरांचीं शरोत्करे कटके  
 घृत-पारणचि मज रणीं घडलें दिसतें जनास तें लटके ७  
 चामी तो पुरुषोन्म कोण बरें हें तुम्हीच सांगाल  
 नाषण सर्वत्र म्हणुनि पर गर्वे फुगविनात कां गाल ८  
 यास म्हणेज्या साहे न शशी न हुताश न रवि शंकर तो  
 मु-भाव असा स्व पदीं होयनि असपैल नैर विशंक रतो ९  
 धैर्ये- वध-पण-समर्थीं कुण्ठों स्वभावं दाविला परवां  
 मालासि हेतु बंदुनि ज्या असरीच्या नदा विलाप रवां १०  
 तुर प्रसाद तुजवरि म्हणुनि प्रभु चालतो पुढे पार्था  
 दुजपतो भक्त-जना भगवान् सार्थपजसा सदा सार्थी  
 गत्यासि शरण चरण- स्परपाच रण-मरण- संकर्दीं तारी  
 नरी तोचि खलांतें दासासि पडों न देचि जड भारी १२  
 इप-दृष्ट-गुरुस्त-रहित- सेनेतें वक्र-हृष्टिने पाहे

१अमरदर्शसिरिकांतीज्याची, २अमर्याद, ३शतुरहित, ४अर्द्धन, ५जयद्रथवध  
 वरेजे च्यासमर्थीं

बा हेतिधर असा या प्रभुवांचुनि अन्य कोण गा आहे १३  
 नमन विकाल करिती स्वर्गीं शकादि स्तर तरिच वसती  
 दारवविती झाली या प्रभु चरिताची जनाधरि चब संती १४  
 प्रभुवर दद्या जेविस- दर्पा सर्पाधमा स्फैर्य कुटी  
 याचा प्रसाद इच्छुनि वरिली कविनीं वनीं स्त्रीलूटा १५  
 जें रवेंचर लोह-रजत- कनकमय त्रिषुर पांडवा तेंगा  
 एकेंचि शरीं केले भरमउडविलेंहि कांडवातें गा १६  
 एके समयीं अंकीं घेउनियां रवेळवी कुमार-मणी  
 देवांला सांगा हा कोण म्हणे शांसुची उमा रमणी १७  
 तेजरवी शिशु दिसतो हा मसद वाटां हरिल याला  
 न उपेक्षावें चिंतुनि हें धावे न्यावया हरि लयाला १८  
 न लाल सवज्ज शुज संभित झाला अगा धवः १९  
 अगले राव न कळला कोणालाही अगाध-बळ बा हा २०  
 सामर शक विधिकडे जाय पळत बहु भुजास कळ लागे  
 स्व-गनीं उमा म्हणे गुरु- पति तुजही मूढ हा न कळला गे २१  
 परिस्तनि हृत्त विधि म्हणे रे शक्का देवदेव अज तो कीं  
 हरिहरि हर-परिषाव-बळ तुज आदळलें असेल अज-लोह  
 त्रेमें तराचि भजली शहनि-गुण-मणि स्तरवनि धी उमा पति  
 देतां नाना रारव बहु- रूप प्रभु स्तरवनि धी उमोप तितें २२  
 येतों चला अमाथा संसारीं चाकेवत तुकाना कीं

१ शस्त्रधर, २ गरुड, ३ बाणवायने, ४ धवळवाहा (अर्जुन) प्रासाकरितां धवळवाहा  
 ५ शुष्कळ, ६ चक्रवत् आकाशामध्ये संचारकरणारे, + पार्वती.

कैचें अमृत मिळेल न चारवाया चाक्खत चुका नाकीं २३  
 आला धांबुनि सातमर विधि विनयाया प्रभूसि केलासीं  
 काढ्याचेंहि न चाले वळ ज्याच्या द्वारपाळ-वैलासीं २४  
 पसरी विधि करुनि सुरां-सह नमन स्तवन दीनपा पदर  
 प्रभुपद-युगुली निववी कांहरिल विशुध न दीनपाप-हर २५  
 प्रभुनें न शूल धरिला न आसि न नाशावया मह विनोक  
 नाक-क्षण न व्याया वज्जी घांसी पुढे तदपि नाक २६  
 ऐसा प्रनाप ऐसी लीला ऐरो दयालुपण रमज  
 बापा पहा प्रभुयशों केले केवळ पलांत पांस मज २७  
 मानेची सरि येना उपमातेला अगा धर्वद्वाहा  
 कायं तुपाची साजे उपमा तेला अगा ध-क्ष वा हा २८  
 हरिहर सहाय इले तेक्कां नतुल्य तूंहि अनित रणीं  
 काम इतर तेजस्वी वत्सा तुजला म्हणेल अजि तरणी २९  
 पाधव-मित्र-मयूरा मुनि-मुदिरे मुदित कलनियां गंला  
 केला धन्यजये असा शिंदिरा-शिविराज-तुत-पदे नेला ३०  
 श्रीगुरुराम-पदाळीं मावेंहे दोणपर्व वाहून  
 इलों प्रसाद-भाजन सर्वादि होनिल असेचि पाहून ३१

समाप्त

प्रयत्नसंख्या. २५००.